

UNIVERSAL
LIBRARY

OU_192036

UNIVERSAL
LIBRARY

OUP—391—29-4-72—10,000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No **M 9544**
W63T

Accession No **M 1728**

Author

Title

This book should be returned on or before the date last stamped here **25 DEC 1993**

श्रीसयाजी साहित्यमाला, अंक २२३

तंजावरचे मराठे राजे



लेखक

विनायक सदाशिव वाकसकर.

राधेयकर्णचरित्र, अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे, शिवाजी व
शिवकाल, ९१ कलमी बखर इत्यादि ग्रंथांचा लेखक.

आवृत्ति पहिली

संवत् १९८९

सन १९३३

प्रति १०००

किंमत

रु. १-९-०

CHECKED, 1951
CHECKED 1956

या पुस्तकासंबंधाने सर्व हक्क प्रकाशकांकडे ठेविले आहेत.

Checked 1969

मुद्रक:-

नरहरी माधवराव यंदे.

इंदुप्रकाश छापखाना, नं. ३८० ठाकुरद्वार, मुंबई.

प्रकाशक

दामोदर सांवळाराम आणि मंडळी,

सकलगुणैश्वर्यमंडित, साहित्यप्रेमी, विद्याभिलाषी,
गुर्जराधिपति



श्री मन्महाराज सयाजीराव गायकवाड
सेनाखासखेल, समशेर बर्हादूर-राज्य बडोदें.

श्री.

विज्ञापना

आपल्या देशी भाषांतील साहित्याची अभिवृद्ध करण्याच्या सद्देतून विद्याभिलाषी श्रीमंत सरकार महाराजसाहेब सयाजीराव गायकवाड, सेनाखासखेल, समशेर बहादूर, जी. सी. एस. आय., जी. सी. आय. इ., एलएल. डी. यांनी कृपावंत होऊन दोन लक्ष रुपयांची जी रक्कम अनामत ठेविली आहे, तिच्या व्याजांतून “श्री सयाजी-साहित्यमालें”तून विविध विषयांवर पुस्तकें तयार करण्यांत येत असतात.

तदनुसार “तंजावरचं मराठे राजे” या नांवाचा ग्रंथ श्रीयुत विनायक सदाशिव वाकसकर, बडोदें, यांजकडून तयार करवून उक्त मालेंतील २२३ वें पुष्प म्हणून प्रसिद्ध करण्यांत येत आहे.


भाषांतर शाखा,
प्राच्यविद्यामंदिर
बडोदें.

१-१०-३३

मं. र. मजमुदार
भा. मदतनीस.

भा. का. भाटे
विद्याधिकारी,
राज्य बडोदें.

आधारभूत ग्रंथांची यादी.



- १ Shivaji and his Times by sir Jadunath Sarkar Third Edition.
- २ History of Marathas by Grant duff
- ३ History of the Maratha people by Kincaid and Parasnis.
- ४ सभासदाची बखर
- ५ ९१ कलमी बखर
- ६ राजवाडे ८ व १५ असे दोन खंड

प्रस्तावना

१ मद्रासचे विद्वान इतिहासलेखक श्रीयुत सुब्रह्मण्य यांनीं हें पुस्तक संशोधनपूर्वक लिहिलें असल्याचें श्रीयुत अयंगर या प्रख्यात इतिहासज्ञांनीं आपल्या उपोद्घातांत स्पष्ट म्हटलेंच आहे. अशा या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तो करीत असतांना अवश्य त्या विशेष माहितीची भर ठिकठिकाणीं घातली आहे. त्या मुळे हें पुस्तक आतांपर्यंतच्या माहितीच्या निष्कर्षरूपानें मराठी वाचकांपुढें ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे.

२ तंजावरचा शिलालेख विस्तृत असून तो मराठी भाषेंत खोदविलेला आहे. त्याचें सर्व इंग्रजी भाषांतर श्रीयुत सुब्रह्मण्य यां ग न मिळाल्याचें त्यांनीं आपल्या भूमिकेंत लिहिलेंच आहे. तो दुर्मिळ शिलालेख मोठ्या प्रयत्नानें मिळवून मुद्दाम परिशिष्टांत दिला आहे. त्यावरून इतिहास अभ्यासूंना अवश्य तें साहाय्य होईल अशी खात्री आहे. शिलालेखाचा सारांश आरंभीं दिलाच आहे.

३ प्रस्तुत अनुवादक अज्ञानी असल्यानें त्याला या कामीं त्याच्या अनेक विद्वान मित्रांचे साहाय्य घ्यावें लागलें आहे. त्या सर्वांचा तो कृतज्ञतेनें आभारी आहे. मुख्यतः सांगावयाचें म्हणजे या पुस्तकांतील चुकीच्या भागाचा तोच जबाबदार असल्यानें विद्वान् इतिहासभक्त

(६)

त्याला सज्जानी करतील अशी त्याची खात्री आहे. प्रस्तुत पुस्तक बडोद्याच्या भाषांतरशाखेने प्रसिद्ध केल्यामुळे व छपाईचे काम बडोद्याचे चिरपरिचित श्रीयुत दामोदर शेटजी यांनी मुंबईस मोठ्या आस्थेने केल्यामुळे हे पुस्तक इतक्या लवकर प्रकट करितां येत आहे हे लेखकाचे सद्भाग्यच होय.

४ पुस्तकांत कांहीं चुका राहिल्या आहेत. पृष्ठ ४९ ते ५५ या सात पृष्ठांपैकी प्रत्येक विषम पृष्ठावरील मथाळा चुकला आहे. तो ' (दुसरा) शहाजी सन १६८४-१७१२' असा पाहिजे. इतर चुका किरकोळ आहेत.

विजयादशमी.
बडोदे, तारीख
१८-९-१९३३ }

वि. स. वाकसकर.

अनुक्रमणिका.

प्रकरण	विषय	पृष्ठ
१	स्थूल निरीक्षण ...	१
२	तंजावरांत मराठी राज्याची स्थापना ...	११
३	राज्यसंस्थापक एकोजी १६७६-१६८३ ...	२५
४	(दुसरा) शहाजी (१६८४-१७१२)	४०
५	(पहिला) सरभोजी (१७१२-१७२८) } व तुकोजी (१७२८ ते १७३६) }	... ४८
६	अराजकता १७३६ ते १७३९	६८
७	प्रतापसिंग १७३९ ते १७६३	७५
८	तुळजाजी १७६३ ते १७८७ ...	९२
९	अमरसिंग १७८७ ते १७९८	१०७
१०	(दुसरा) सरभोजी १७९८ ते १८३३ } आणि शिवाजी १८३३ ते १८५६ } ११६
११	राज्यव्यवस्था ...	१२५
१२	भूतदया व धर्मसहिष्णुता	१३५
१३	आर्थिक परिस्थिति	१४२
१४	उपसंहार. ...	१५०
१५	प्राचीन राजवंश ...	१५७

परिशिष्टे

... ..

			पृष्ठ
परिशिष्ट	१	तंजावरचा शिन्त्रलेख	... १६३
”	२	नायकराजे	... २९४
”	३	मीनाक्षी राणी	... २९५
”	४	व्यंकोजीस शिवाजीचें पत्र.(सन १६७८)	२९७
”	५	तहाचीं कलमें (सन १६७८)	३०१
”	६	व्यंकोजीस समाधानाचें पत्र(सन १६८०)	३०५
”	७	विद्याप्रिय नृपावली ३०७
”	८	दुसऱ्या सरभोजीच्या दानधर्माची यादी	३११
”	९	बृहदीश्वरास देणगी ३१५

सूची ३२३-३२८

चित्रांची यादी

- १ श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड
 - २ राजा प्रतापसिंह
 - ३ दुसरा राजा शहाजी
 - ४ महाराणी कामाक्षी
-

श्री
तंजावरचे मराठे राजे

प्रकरण १ ले

स्थूल निरीक्षण.

मुद्दे

- १ विजयानगरचें साम्राज्य व दक्षिणेची स्थिति.
- २ मुसलमानी सत्तेची आक्रमणशीलता व हिंदूंचा मत्सरीपणा.
- ३ शहाजी व व्यंकोजी यांचें कर्तृत्व.
- ४ शिवाजीचें कर्तृत्व व मोंगलांची त्रेधा.
- ५ मोंगलांची सत्ता व निजामाच्या सत्तेचें कारण.
- ६ कर्नाटकाचे नबाव, मदुरेची व्यवस्था व चंदासाहेबाचा उत्कर्ष.
- ७ चंदासाहेबाच्या अधिकाराचा न्हास व मराठ्यांचा उत्कर्ष.
- ८ मराठ्यांचे पराक्रम, सुररीराव व प्रातापसिंह यांची एकी.
- ९ निजामाचें पुनरागमन व कर्नाटकाच्या नबावाची स्थापना.
- १० कर्नाटकाच्या सत्तेसंबंधी भानगडी व निजामाच्या उलाढाली.
- ११ इंग्रज व्यापाऱ्याविषयी बार्थोलोम्यूचा अभिप्राय.

तुंगभद्रा नदीच्या दक्षिणप्रदेशावर अलीकडेस सुमारे दोनशें वर्षे विजयानगरचें साम्राज्य पर्यंत जी एकलत्री सत्ता गाजत होती, ती व दक्षिणेची स्थिति. सत्ता विजयानगरसाम्राज्याची होय. त्यापूर्वी तामिळ, चोल वगैरे प्रख्यात राजे तिकडेस होऊन गेले. (परिशिष्ट १ पहा.) बहामनी सुलतानाच्या दक्षिणेकडील राज्यविस्ताराला प्रतिबंध या नात्याने हे विजयानगरचें साम्राज्य स्थापन करण्यांत आलें होतें. या साम्राज्याने जांबुव्दीपाचा दक्षिणप्रांत आश्चर्यकारक त्वरेने व्यापिला. कुमार कंपनीपासून अच्युतापर्यंत (सन १३६५-१५४२) सुमारे पावणे दोनशें वर्षांतील अनेक विजेते व आधिराजे यांच्या कारकीर्दीतील पुष्कळ खोदिव लेखाचे अवशेष आजहि दृग्गोचर होतात; त्यावरून हा प्रात त्याच्या सत्तेखाली होता असें सिद्ध होतें. कृष्णदेवरायाच्या आधिपत्याखाली हें साम्राज्य कळसाला पोचलें होतें. यवनसत्तेपासून अलिप्त राहिलेले हें साम्राज्य कृष्णदेवानंतर तीस वर्षांनीं संयुक्त शत्रूंनीं ल्यास नेलें व दक्षिणेकडील सर्वांत भव्य नगर नामशेष होऊन राहिले. संरक्षणाच्या आशेनें हिंदूंचे स्वातंत्र्य दक्षिणेकडेस गेलें होतें, पण तालिकोटच्या सन १५६५ मधील युद्धाने त्याची मृत्युघांटच वाजविली. तथापि, यानंतर नायक व मराठे यांनी कांहींकाल स्वातंत्र्य उपभोगिले, परंतु तेहि अल्पजीवांचे झाले. त्यामुळे सर्व दक्षिणाहिंदुस्थान प्रथम यावनी अमलाखाली व नंतर आंग्लसत्तेखाली कायमचे गेलें. विजयानगरच्या साम्राज्यांत मोडणारी जिजी, तंजावर, मदुरा (परिशिष्ट २) व म्हैसूर हीं संस्थानें त्या साम्राज्याचा नाश होतांच स्वतंत्र होऊन पुढे लवकरच दक्षिणेचे सुलतान व उत्तरेचे मोगल यांच्या आधिराज्यात प्रविष्ट झाली. विजयानगरची साम्राज्यसत्ता प्रचलित असतांना त्या सत्तेतील ज्या माडलीकाना विजयानगराच्या राजाधिराजाचे पादत्राण शिरोधार्य समजण्यांत भूषण वाटत

असे, त्या मांडलीकांची पुढे कांहींहि मदत विजयानगराधिपतीला अव-
नतीच्या प्रसंगी झाली नाही. तथापि, शिवाजीच्या इयार्दबुद्धीच्या व
आश्रयाच्या आधारावर विजयानगराचे राज्य सन १६७६ पर्यंत जीव
धरून राहिले होते.

२ विजयानगरच्या साम्राज्याला रसातळाला पोंचविण्यासाठीं
दक्षिणेतील पांच बहामनी सुलतान एक
मुसलमानी सत्तेची
आक्रमणशीलता व
हिंदूंचा मुत्सद्दीपणा.
झाले होते. त्यांतील विजापुर व गोवळकोंडा
येथील सुलतानांनाच आपल्या राज्याचा
विस्तार दक्षिणेकडेस करण्यास पुरेसे सामर्थ्य
होते. शिवाजीचा पिता शहाजी भोसले यानें विजापुरी फौजेतील
सरदार रणदुल्लाखान याचा दुय्यम अंमलदार अशा नात्यानें दुर्बळ व
निवारसी झालेल्या विजयानगरच्या साम्राज्यातून रस्ते बनवून म्हैसूरचा
एक भाग व वेलोर आणि जिंजी हे प्रदेश सन १६३८ मध्ये विजा-
पुरी सुलतानाच्या नांवाखाली, परंतु स्वतःच्या वंशजासाठीं हस्तगत
केले. वेलोर व जिंजी हे प्रदेश हस्तगत करण्यास मदुरेच्या तिरुमल
नायकाने शहाजीस सहाय्य करून विजयानगरच्या साम्राज्याची
अप्रतिष्ठा करण्यांत समाधान मानिलें. विजयानगरचे साम्राज्यमनोरथ-
रूपीं पिशाच्च दुर्बळ व असाहाय्य झालें होते. त्याला फक्त तंजावरच्या
नायकांचाच आश्रय होता. असें हें पिशाच्चसुद्धां मदुरेचा नायक व
म्हैसूरचा उडियार यांच्या ठिकाणची स्वार्थी स्वातंत्र्यलालसा नष्ट करूं
शकलें नाही. आपल्या धन्याविरुद्ध मुसलमानाना बोलाविण्यांत मदुरेच्या
तिरुमल नायकाला यत्किंचित्हि किंतु वाटला नाही. उडियार राजांनीं
आपली सत्ता हळू हळू व इतरांना न कळत वाढविली. त्यांची
स्वार्थाधता व कलहप्रियता यांजवर दाब ठेविण्यासाठींच विधिघटना
म्हणून मुसलमानांची सत्ता जणूं त्यांच्या प्रदेशमर्यादेवरच उभी होती.

३ वेडकांना जसा ओडक्याच्या ऐवजी बगळा राजा मिळाल्याची
 काल्पनिक कथा इसापानें लिहून ठेविली
 शहाजी व व्यंकोजी यांचें कर्तृत्व. आहे, तसाच प्रकार विश्वास घातकी कपटपट्ट
 दासाचा ठरलेला आहे. म्हणजे त्यांस विद्यमान्

धन्याच्या ऐवजी दुसरा धनि मिळतो, इतकेंच. विजापुराच्या सुल-
 तानास खडंगी देण्यास शहाजीनें तंजावर व मदुरा येथील नायकांना
 भाग पाडिलें. सन १६६३ मध्ये विजापुरी फौज त्रिचनापल्ली
 पर्यंत जाऊन धाकानें कर वसूल करती झाली. शहाजीनें आदिल-
 शहाच्या नांवावर म्हैसूरचा जो भाग जिंकला होता तो शहाने
 शहाजीस देऊन टाकिला. सन १६६४ मध्ये शहाजीच्या मृत्यूनंतर
 ही म्हैसूरची जहागीर व्यंकोजी किंवा एकोजी यास मिळाली. हा
 एकोजी शहाजीच्या द्वितीय पत्नीचा पुत्र होय. शहाजीचा एकहि
 पुत्र मित्रा किंवा दुर्बळ नव्हता. तंजावरच्या नायकांचें म्हैसूरवर जे
 स्वामित्व होतें तें व्यंदोर्जाने स्वतःस प्राप्त करून घेतले होते.

४ हिंदुस्थानच्या विस्तृत इतिहासपटावर मराठी सत्तेचा उदय व
 उत्कर्ष ही एक आश्चर्योत्पादक घटना
 शिवाजीचें कर्तृत्व व होय. शहाजीचा पुत्र शिवाजी याने
 मोगलांची त्रेधा स्थापन केलेलें मराठ्यांचे राज्य हे दक्षिणेतील
 सुलतान व उत्तरेवडील मोगल बादशहा यांच्या कुशीत तीक्ष्ण
 शन्याप्रमाणें होते. मोगलांनी विजापुर व गोवळकोंडा हीं राज्यें
 जिंकल्यावर त्याचा मराठ्याशी निवट संबंध आला. महाराष्ट्रांतील
 मराठ्यांची सत्ता टांसळल्यावर त्यांनी प्रतिकाराचें केंद्र जिंजीस
 नेऊन राजाराम आणि ताराबाई यांच्या धाडसी नेतृत्वाखाली
 मोगली सत्तेचा प्रतिकार वेला.

५ अनेक वर्षे चाललेला जिंजीचा वेढा सन १६९८ मध्ये संपला व कावेरी आणि वडगई या नद्यांच्या दुआवात आपल्या पादुवांचें पूजन होण्याइतका मान आपणांस मिळाला हेंहि वृद्ध औरंगजेबाच्या दृष्टीस पडलें. जिंजीचा वेढा चालू असतांना

मोगलांची सत्ता व
निजामाच्या सत्तेचें
कारण.

झुलफिकारखानानें कर्नाटकाच्या सर्व भागावर खंडणी वसविली. झुलफिकारखानानंतर मोगलांच्या दक्षिण हिंदुस्थानाच्या फौजदाराच्या हुद्यावर दाउदखानाची नेमणूक झाली. दक्षिण हिंदुस्थानांत नवीन जिंकलेल्या प्रदेशातून वसूल उत्पन्न करण्याचें काम त्याने नियमितपणानें फार चोग्र वजाविलें. सन १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यु झाल्यावर दोनच कारकीर्दीमध्ये सर्व दक्षिण हिंदुस्थान दूरच्या मोगली साम्राज्यातून विभक्त होऊन तत्त्वतः स्वतंत्र झाले. या दक्षिण हिंदुस्थानची प्रत्यक्ष मालकी निजामाकडेस आली. त्याच्या ताब्यात कांहीं हिंदु राजे व तांस नबाब आले. यापैकीच कर्नाटकाचा मुख्य हा एक होता.

६ सादतुल्लाखान हा सर्वमान्य व क्रमानें पहिला असा कर्नाट-

कर्नाटकचे नबाब,
मदुरेची व्यवस्था व
चंदासाहेबाचा उत्कर्ष.

काचा नबाब होय. (सन १७१०-१७३२) दोस्तअल्ली हा या सादतुल्लाखानाचा दत्तक पुत्र असल्यानें तोच वारस झाला. निजाम उलमुल्क व हा दोस्त अल्ली यांच्यांत मुळीच रहस्य नव्हतें. त्यामुळें, दिल्लीच्या भानगडीच्या राजकारणात निजाम अगदीं गर्क होऊन गेला असतांना, दोस्त अल्लीनें त्या स्थितीचा फायदा घेतला. तंजावरचे मराठे, मदुरेचे नायक, रामनदचे मरवे, व म्हैसूरचे उडियार या संस्थानिकांकडून तरवारीच्या धाका-

शिवाय खंडणी वसूल होत नसे. आपल्या कुटुंबाचें पाषणे परभारें या संस्थानिकांकडून व्हावें या हेतूनें पुत्र सुबदरअल्ली व जामात चंदासाहेब यांना दोस्त अल्लीनें दक्षिणेकडेस विजय मिळविण्यासाठीं पाठविलें. मदुरेचें राज्य त्याच्या आटोक्यांतील शेवटचें होतें. तेथील राजा चोक्कनाथ याच्या मृत्यूनंतर तेथें मीनाक्षी ही राणी राज्य करीत होती. विश्वासघात व डावपेंच यांच्या जोरावर चंदासाहेबांनं सन १७३६ मध्ये मीनाक्षी राणीला राज्यावरून दूर केलें (परिशिष्ट ३ पहा.) व चंदासाहेबाच्या भावानें केरळपर्यंत स्वाभ्या करून विभक्त असलेल्या पाळेगाराना जिकिलें.

७ चंदासाहेबाच्या सत्तेचा उत्कर्ष लक्षांत घेऊन नबाब दोस्त अल्लीनें त्याला दिवाणाच्या पदावरून कमी केलें. मदुरेचें राज्य खालसा करण्याइतका मुसलमानी सत्तेचा उत्कर्ष पाहून दक्षिण हिंदुस्थानांतील हिंदु राजांनीं मराठ्यांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (सन १७१४-१७२०) याच्या नेतृत्वाखालीं मराठ्यांची सत्ता पुनरुज्जीवित झाली होती व ते इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास सर्व हिंदुस्थानावर वर्चस्व मिळविण्याच्या विचारांत होते. सत्तेची वृद्धि व मुसलमानांना तिची जाणीव करून देणें या दोन गोष्टी करण्याला मराठ्यांना ही संधी उत्तम प्राप्त झाली.

८ मराठी सैन्यानें सन १७४० मध्ये विजयामागून विजय मिळविले. कर्नाटकचा (दुसरा) नबाब दोस्त अल्ली याचा पराभव होऊन तो मृत्यु पावला. चंदासाहेबाला कैद करून राजबंदी या

नाल्याने साताऱ्यास नेण्यांत आले. त्रिचनापल्लीचें राज्य मीनाक्षी व चंदासाहेब यांना लागोपाठ मिळालें. पण मराठ्यांचें पराक्रम, मुरारीराव आणि प्रतापसिंह यांची एकी. चारच वर्षांत तिसऱ्या स्वामीच्या ताब्यांत तें गेलें. गुटीचा मुरारीराव हा त्यावेळीं लुटारू म्हणून प्रसिद्ध होता. या लुटीच्या धंद्याला तो काळ मोठ्या किफायतीचा होता. तंजावरचा प्रतापसिंह हा या मुरारीचा मित्र होता. या प्रतापसिंहाच्या ताब्यात चौदा हजार लोकांचे सैन्य होतें. मुरारी व प्रतापसिंह हे दोघेहि मराठ्यांस मिळाले. तो काळ मराठ्यांच्या इतिहासांत सुवर्णाक्षरांनीं लिहिण्यासारखा होऊन गेला. त्या काळीं मराठीसत्तेचें केन्द्र साताऱ्यास असून तेथूनच मराठ्यांच्या सत्तेच्या सूत्रांना चालना मिळत असे. अशा वेळीं तंजावर व त्रिचनापल्ली येथील मराठासत्ताधीश एक होऊन सातारच्या छत्रपतीच्या अंकित झाले असते तर दक्षिणहिंदुस्थानांत त्यांनी फार महत्त्वाची कामगिरी केली असती. परंतु तसा योगायोग नव्हता असें म्हणावें लागतें.

९ कर्नाटकचा नबाब सुवदरअल्ली याचा सन १७४२ मध्ये खून झाल्यावर त्याचा मुलगा त्याचे गादीवर निजामाचें पुनरागमन आला. यावेळीं दिल्लीच्या भानगडींतून निजाम व कर्नाटकच्या नबाबाची स्थापना. मुक्त झाला होता. तो अर्काट येथें गेला. त्याने सुवदरअल्लीच्या मुलाच्या ऐवजीं दुसऱ्या नबाबाची नेमणूक करून मराठ्याजवळून त्रिचनापल्ली हस्तगत केली. कर्नाटकात दुसऱ्या नबाबाची रीतसर नेमणूक झाल्यावर लवकरच त्याला विषप्रयोग झाला, म्हणून निजामानें त्याच्या जागीं अन्वरुद्दीनची नेमणूक सन १७४४ मध्ये केली.

१० या समयांत नशीवाचा चरखा निराळेंच सूत कांतीत होता, व त्याचें एक स्वतंत्र वस्त्र विणले जात होते. कर्नाटकाच्या सत्ते-
संबंधी भानगडी व निजामाच्या उळाढाली या वस्त्राच्या जाळ्यांत हे दक्षिणेकडील सत्ताधीश वेसावधपणानें गुरफटले जाऊन त्यांना प्रस्तुत युगांत त्या जाळ्यानें आंग्ल-सत्तेखालीं खेंचून आणिलें. सन १७४९ मध्ये कर्नाटकचा नबाब अन्व रुद्दिन हा मृत्यु पावला. त्यानंतर महंमदअल्ली हा नबाब झाला. तो महंमदअल्ली व चंदासाहेब यांचे वैर व सन १७४८ मधील निजामाच्या वारसांतील तंटा, फ्रेच व इंग्रज यांनीं घेतलेले निरनिराळे पक्ष, कर्नाटकमध्ये महंमदअल्ली व इंग्रज यांचे विजय हे प्रकार हिंदुस्थानच्या अलीकडच्या इतिहासांत प्रारंभींचेच असल्यानें सर्वप्रसिद्धच आहेत.

११ महंमदअल्ली फक्त नामधारी नबाब असल्याने दुसऱ्याच्या हातांतील वाहुलें होऊन राहिला होता. इंग्रज (कंपनीच्या) व्यापाऱ्यांच्या मेहरबानीमुलें त्याला राज्य प्राप्त झालें. कर्नाटक प्रांत इंग्रजांच्या सत्तेखालीं येण्याला क्वाइव्ह व वेल्सली यांचें दूरदर्शित्व व राजकारण मुख्य असल्यानें त्यानांच धन्यता देणे प्राप्त आहे. जे इंग्रजलोक फक्त व्यापाराच्या लालसेनें हिंदुस्थानांत आले त्यांना एतदेशीय राजकारणांत प्रविष्ट होण्याला तत्कालीन राजकारणविषयक तर्कपरंपरा व प्रांतसंबंधी लालसा मुख्यतः कारणीभूत होत. आणि परमेश्वरी इच्छेनुरूप पूर्वोक्त आधारावर इंग्रजांनीं आसेतुहिमाचल असें एक समर्थ साम्राज्य स्थापन केलें. अठराव्या शतकांत इंग्रजी राजकारणाचें शब्दचित्र बार्थालोम्ब्यूच्या लेखांत चित्रित केलें आहे त्याचें भाषांतर या पुढें देतों. सदर प्रवासी

इंग्रज व्यापाऱ्यांविषयी
बार्थालोम्ब्यूचा
अभिप्राय

सन १७७६ पासून १७८९ पर्यंतच्या अठरा वर्षांच्या काळांत हिंदुस्थानांत आला होता. तो म्हणतो:—

“ हिंदुस्थानांत इंग्रज लोकांना प्रथम व्यापारी म्हणून वास्तव्य करिता येतें. ते कोणालाहि न कळत आपली सत्ता वाढविण्याचा प्रयत्न करितात. व्यापारांत मिळालेल्या सवलतींनीं त्यांची तृप्ती होत नाहीं, म्हणून ज्या राजांनीं त्यांना आश्रय दिला असेल त्याच्याच हिताविरुद्ध ते स्वतःच्या हिताची तरफदारी करितात. अशा निरनिराळ्या राजांना परस्पराशीं युद्धप्रवण करण्यास त्यांना साधनेहि तत्काल प्राप्त होतात. मागाहून मोबदला मिळावा म्हणून कित्येक वेळां ते त्या राजांना मदतहि करितात. कित्येक वेळां ते दोन राजांत कट्टह उत्पन्न करून वितुष्ट आणितात किंवा त्यांच्या राजकीय संबंधांत घोंटाळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न करितात. सारांश, ज्या प्रदेशावर त्यांचा डोळा असतो तो प्रदेश त्यास प्राप्त होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहींत. ”

पहिल्या प्रकरणाचे आधारभूत ग्रंथ.

- 1 Dr. S. K. Iyengar. Sources of Vijayanagar History, Introduction.
- 2 Mr. Krishna Sastri : The Later Vijayanagar Emperors (Arch--Survey of India Rep 1908--of and 1911-12)
- 3 Rev. Heras : The Aravidu Dynasty chs 7. and 9.
- 4 Dr. S. K. Iyengar : Ancient India chs II
- 5 Justic Ranade ; Rise of Maratha power ch. 12.
- 6 Prof. Sarkar : Aurangzeb vol. V ch. 1.
- 7 Grose ; A voyage to the East Indies 1750-64 Vol 2 Introduction.
- 8 Orme: A history of the military transaction in Hindustan Vol 1.
- 9 Copies of Papers relative to the restoration of the King of Tanjore, Vol 3 P 56 see Pratap Singh's letter of 1762 about the Naveails (connemara library, Madras)
- 10 Bartolomeo: A voyage to the East Indies P. 49-50.

प्रकरण २ रें

तंजावरांत मराठी राज्याची स्थापना

मुद्दे

- १ तंजावराकडील प्रदेशाचे नैसर्गिक गुणदोष.
- २ चोल राजांची असाहाय्य स्थिति.
- ३ एका क्षत्रपाचा राजद्रोह व बदली.
- ४ तंजावर मदुरा येथील संस्थानिकांचा कलह.
- ५ शहाजीने जिजी कशी वारिज केली.
- ६ विवाहविषयक बोलण्यावरून मदुरा व तंजावर येथील राजांचे भांडण.
- ७ विजयराघवाचे अनेक विवाह व युद्धांत त्याचा मृत्यु.
- ८ चौकाने मदुरेची सत्ता धारण केली;
- ९ बालराजपुत्राचा वचाव, वेंकनाचे राजकारण व आदिलशहा-कडेस मदतीची मागणी.
- १० अलगिरीचा पराजय आणि वेंकाजीचा पराक्रम.
- ११ तंजावरास एकोजीची स्थापना व कपटी तेलगू ब्राह्मणांचे पलायन.
- १२ तंजावरांतील ज्ञानयुगाची परंपरा व अभिवृद्धि.
- १३ राजांची अदलाबदल व राज्यकारभाराशी प्रजेची फारकत.
- १४ कायमची राज्यव्यवस्था अद्यापि अस्तित्वांत यावयाची होती.

कावेरी नदीच्या मुखाजवळील प्रदेश हा वैभवशाली सुधारणेचे माहेर म्हणून आजहि प्रसिद्ध आहे. तो प्रातः निसर्गतेःच सुपीक असल्यामुळे तेथील जनतेला जमिनीच्या मशागतीसाठी फारसा वेळ खर्च करावा लागत नाही. अर्थात् अशा रीतीने मिळालेला सर्व वेळ

प्राचीनकाळापासून जनतेने कलाकौशल्याची व सरस्वतीदेवीची उत्तम रीतीने समृद्धि करण्यात घातलेला आहे. तेथील आर्यसमाज यवनसंस्कृतीला प्रदेशांतच फार दूर राहिल्यामुळे त्याने आपली संस्कृति व कलानैपुण्य यांचें संगोपन उत्तम रीतीने केलें. परंतु तंजाव-रासारख्या ल्हान संस्थानाला स्वतःचे स्वातंत्र्य संभाळित असतां बुद्धिमत्ता किंवा कलाभिज्ञता याचा स्वतःस काहींहि उपयोग न होता स्वतःभोवती अनेक मत्सरी शेजारी उत्पन्न होणें अपरिहार्य झालें. तिकडील सुपीक जमीन व आल्हादकारक वातावरण याच्या योगाने राजा व प्रजा दोघेहि सुखाधीन झाले. मध्यवर्ती राजसत्तेला ते लोक अगदींच मुकल्याने उच्च प्रकारचा देशाभिमान त्यांच्या ठिकाणीं वास करीत नव्हता. व म्हणूनच स्वातंत्र्य संरक्षणार्थ लागणाऱ्या शारीरिक बलाची जोपासना तेथील राजाकडून मुळींच झाली नाही.

२ लष्करी सामर्थ्याच्या उणीवीमुळे हे तंजावरचें संस्थान अवन-

**चोल राजांची
असाहाय्य स्थिति.**

तीला पोचून शेंवटीं खालसा झालें. जरी शेंवटच्या मराठी राजाजवळ प्रचंड फौज असती व तो स्वतः मोठा शूर असता आणि त्यानें पुढील पिढीला एखादा लिओनिडास दिला असता तरीहि तंजावरच्या स्वातंत्र्याचें संरक्षण त्यावेळीं सुद्धां झालें नसतें. विजयानगर-साम्राज्यविस्ताराच्या लाटेपुढें शेंवटचा चोलराजाहि त्या अपरिहार्य घटनेला शरण गेला असता. कारण त्याचीं साधनें भिकार होती व त्याला साहाय्यकर्तेहि मिळणें शक्य नव्हतें. सर्वांवर कळस म्हणजे त्याला राज्यकारभाराच्या कांहीं आधुनिक सुधारणेचीं सतत झगडावें

लागलें हा होय. त्या आधुनिक सुधारणा इतक्या नूतन आणि म्हणूनच अपूर्व होत्या की, हिंदुस्थानांतील तत्कालीन इंग्रजांनासुद्धां त्या सुधारणा अडचणीच्या वाटून त्यांना तोंड देतां देतां पुरेवाट झाली होती.

३ सन १८०० मध्ये तंजावरच्या शेंवटच्या आधिपतीने काहीं

एका क्षत्रपाचा राज-
द्रोह व त्याची बदली.

नियमित वार्षिक वेतन घेऊन इंग्रजांना आपल्या राज्याची सत्ता अर्पण केली. तंजावर येथें नायकांनीं सव्वाशें वर्षांवर राज्य केलें, पण

सन १६७६ मध्ये पहिल्या मराठी राजाने (वेंकोजीनें) त्यांच्या-पासून तंजावरची राज्यसूत्रें हरण करून आपल्या हातीं घेतली. बुक्करायाचा पुत्र कुमार कंपन याने दक्षिण हिंदुस्थान जिकिले व आपली सत्ता विजयानगरास स्थापन केली तेव्हांपासून कृष्णदेव रायाचा भाऊ अच्युत याच्यापर्यंत तंजावर प्रांतावर वेळोवेळी सुभे-दाराच्या नेमणुका विजयानगराहून होत असत, व तिकडील राज्य-व्यवस्था चालत असे. सन १४२४ मध्ये दुसऱ्या देवरायाच्या कारकीर्दीत मादन्ना हा विजयानगरच्या चोळराजांनीं नेमिलेला तंजावर प्रांताचा सुभेदार होता. मुख्य क्षत्रप नागम्मा यानें पंडनाचें राज्य बळकाविलें होते. त्या पंडनाच्या साहाय्याने कृष्णाच्या ताब्या-तील वीर नागम्मा या क्षत्रपानें साम्राज्याविरुद्ध बंड केलें. अच्युतानें बंडखोरांचे पारिपत्य करून त्याच्या जागीं विश्वनाथाची नेमणूक केली. क्षत्रप या नात्याने विश्वनाथाचें दक्षिणहिंदुस्थानासंबंधीचें प्रेम नागम्मासंबंधी अपत्यप्रेमापेक्षांहि श्रेष्ठ होतें. पुढे, त्याच्या ताब्यांतील प्रांतापैकी तंजावरचा प्रांत निराळा करून तो शिवाप्पास दिला. हा शिवाप्पा माजी विजयानगरसाम्राज्याधिपतीचा साडू होता.

४ आपल्या साम्राज्याधिपतिविषयी प्रशंसनीय निष्ठावंत असण्याचा

तंजावर व मदुरा
येथील संस्थानिकांतील
कलह.

सद्गुण तंजावरच्या नायक राजांमध्ये होता.
हा सदगुण इतर संस्थानिकांत मात्र नव्हता.
तालीकोटच्या युद्धानंतरहि तंजावरचे राजे
चंद्रगिरीचा क्षत्रप (Viceroy) जो व्यंकट

त्याशीं राजनिष्ठ होते. सन १५८६ मध्ये व्यंकट हा साम्राज्याधिपति झाला तेव्हां शिवाप्पाचा नातु व वारस हा आपल्या साम्राज्याच्या छत्राखालीं मदुरेच्या नायकाशीं सिंहाच्या शौर्यानें लढला. हा मदुरेचा नायक फारच दुष्ट होता. सन १६१४ मध्ये तो गादीवर आल्यानंतर त्याने सम्राटाच्या वारस पुत्राचें खागत केलें. तंजावरचा राजा दुसरा श्रीरंग याने वैरी सरदारांच्या कटाला शौर्यानें नोड देऊन त्या अनुजीवित वारसाला त्याच्या पूर्वजांच्या सिंहासनावर बसविलें. मदुरेच्या नायकाचें व याचें वैर कायमचें राहण्याला याची प्रखर राजनिष्ठाच कारण होय. कारिकालाच्या वेळेपासून तंजावरची भरभराट कावेरी नदीच्या धक्क्याच्या आधारावर अवलंबून होती. जिंजी, सोल्ला व पोर्चुगीज या मुख्य त्रिकुटाचें रघुनाथाशीं वैर होतें. मदुरेच्या नायकाने आतांच सांगितलेल्या त्रिकुटाची मैत्री संपादन करून मागे कथन केलेला कावेरीचा धक्का जमीनदोस्त केला. हें पाहून साहाय्यकर्त्यांच्या जोरावर रघुनाथानें त्या त्रिकुटावर चालून जाऊन आनिकट जवळ टोपूर येथें त्याचा पराभव करून त्याला पळवून लाविलें.

५ सन १६४६ मध्ये विजयानगरचा राजा श्रीरंग हा वेदनूर येथें शहाजीनें जिंजी कशी पळून गेला, त्याबरोबरच विजयानगरचा काबीज केली ? इतिहासहि या वेळेपासून बंदच झाला. विजयानगरचा सम्राट् सन १६४० मध्ये जिंजीच्या बंडखोर

मुख्याचा समाचार घेण्यास गेला होता. जिजी येथील आपल्या मुख्याच्या विरुद्ध लढण्याला मदुरेच्या त्रिमूल नायकानें गोवळकोंड्याच्या सुलतानाला बोलाविलें व मुसलमानी सैन्य आपल्याविरुद्ध येत असलेले पाहून तो जिजीचा मुख्यहि पळून गेला. त्यामुळें गोवळकोंड्याच्या सुलतानाला सहज विजय प्राप्त झाला. या सुलतानाचे जिजीसंबंधीं कांहीं दुष्ट हेतु होते ते त्रिमूलाच्या लक्षांत येतांच त्यानें अदूरदर्शीपणानें गोवळकोंड्याच्या सुलतानाविरुद्ध विजापुरच्या सुलतानाला म्हणजे एकाच्या विरुद्ध त्याच्याच दुसऱ्या धर्म बांधवाला पाचारण केले. विजापुरकरानीं कांहीं त्रिमूल नायकाचा नफा केला नाहीं. विजापुरकरातर्फे शहाजीनें जिजीचा प्रांत काबीज केला व तंजावर आणि मदुरा यांवर खंडण्या मात्र बसविल्या.

६ रघुनाथाचा मुलगा विजयराघव विजयानगरच्या गादीवर अस-

विवाहविषयक बोल-
ण्यावरून मदुरा व
तंजावर येथील राजांचें
भांडण.

ताना (विजापुरच्या) सुलतानाला शरण गेला व खंडणी देण्याचे त्याने कबूल केलें. त्याचा शेजारी मदुरेचा चोक्कनायक याने त्याच्याशी दोन लढाया केल्या. पहिली लढाई सन १६६४ मध्ये झाली. त्या लढाईत तंजावर व

जिजी येथील मुख्य आणि मदुरेचे दलवाय यांचें त्रिकूट एक झालें होतें. दुसरी लढाई मात्र सन १६७३ मध्ये एकदम उपस्थित होऊन उभय पक्षांना हानिकारक झाली. तंजावरच्या राजकन्येचा मदुरेच्या चोक्कराजपुत्राशी विवाह ठरावा विवाह न ठरावा हा वादाचा मुद्दा होता. (मदुरेच्या) चोक्कराजपुत्राला आपली कन्या पत्नी म्हणून देण्याला (तंजावरचा) नायक सिद्ध नव्हता. व चोक्काला मात्र ती मल्गी आपल्या घराण्यांत येणें इष्ट वाटत होतें. अशा या

मतभेदामुळे चोक्क व नायक या दोन पक्षांत तंटा उपस्थित होऊन युद्धप्रसंग ओढवला. हें दर्शनी कारण असले, तरी या दोन राजांचे वैर अनेक पिढ्यांचें होतें हें मुख्य कारण होय.

७ विलक्षण व भयप्रद असा शत्रू विजयानगरच्या गोपुराशीं मूर्ति-
 मंत दृगोचर होईपर्यंत विजयानगरचा राजा
 विजयराघवाचे अनेक विजयराघव हा देवपूजा करण्यांत तनुमनो-
 विवाह व युद्धांत धनेकरून गर्व होऊन गेला होता. सन १६७३
 त्याचा मृत्यु. मध्ये शत्रूनें वाल्म नगर हस्तगत केलें व नंतर
 तंजावराला वेढा घातला. तंजावरचा सेनापति व सैनिक यांच्यामध्ये
 प्रेम नसल्यानें राजाला फौज सोडून गेली व तो अगदी एकाकी
 झाला असें मनुची म्हणतो. विजयराघवानें आपल्या अंमलदाराच्या
 बायका व मुली भ्रष्ट करून आपल्या जनानखान्यांत त्यांपैकीं कांहीना
 कायमचे ठेविलें होते. या राजाच्या विवाहित स्त्रिया सातशे व उपपत्न्या
 पंधरा हजार तीनशे होत्या. म्हणजे पौराणिक कृष्णाची या बाबतीत
 बरोबरी करण्याला फक्त एवढें आठच स्त्रियांची उणीव दिसते. असो,
 या भक्तशिरोमणि विजयराघव राजाची राहणी याप्रमाणें होती.
 याने आपल्या पुत्रालाही कैदेत ठेविले होते. या पुत्राचें नांव मन्नरु
 होते. हा राजपुत्र मोठा बुद्धिशाली व आनंदी होता. शत्रूसैन्य विजया-
 नगरावर चाळून येऊन त्या सैन्यानें लढाईस सुरुवात केली. या
 लढाईत शत्रूसैन्याची सरशी पाहून मदुरेच्या चोक्काला राजकन्या मिळूं
 नये म्हणून विजयराघव राजानें आपला सर्व जनानखाना तोफांनीं
 प्रथम उडवून दिला, नंतर मन्नरु राजपुत्राला कैदेतून मुक्त केलें व
 रामशेर हातांत घेऊन त्याच्यासह मोठ्या शौर्यानें शत्रूसैन्यात शिरला,
 लढला व शेवटी रणभूमीवर देह ठेवून स्वर्गास निवृत्त गेला. याप्रमाणे

त्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. काहीहि असो हा सर्वच प्रकार फार उद्देगकारक घडला.

८ दीर्घकाळपर्यंत राजनिष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तंजावरच्या राजघराण्याच्या अपकर्षास एव्हापासून सुरु-
चोक्कनें मदुरेची सत्ता धारण केली. वात झाली, हे पाहून मदुरेच्या विजयी चोक्काला आनंद झाला. त्याने मोठ्या त्वरेने तंजावर-
 च्या क्षत्रपाच्या जागी अल्लगिरी नावाच्या आपल्या वडील वंधूची स्थापना केली व तो आपल्या राजधानीला परत आला. परत आल्यावर त्याने मदुरेची सत्ता धारण केली न केली तोच या अल्लगिरीने कृतघ्नतेने स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केले.

९ युद्धापूर्वी विजयराघवराजाने आपला सर्व जनानग्वाना तोफानी उडवून दिला हें मागे सांगितलेच आहे. याप्रमाणे तो जनानग्वाना उडवून देण्यापूर्वीच विजयराघवाच्या पट्टराणीने आपला मुलगा चेंगमलदाम याला एका दाईवरोवर दूर सुरक्षित स्थळी पाठवून दिले.
बाल राजपुत्राचा बचाव, वेंकन्नाचें राज-कारण व आदिलशहा-कडेस मदतीची मागणी.
 त्या राज्याधिकारी वंशजाला दाईने सुरक्षितपणे नेगापट्टम येथे नेले. तेथे एका चेडूने त्याचे संगोपन केले. रायसम वेंकन्ना या नावाचा एक नियोगी तेलंगी ब्राह्मण हा प्रथम विजयराघव व नंतर अल्लगिरी याचा चिटणीस होता. अल्लगिरीच्या कारकीर्दीत या चिटणिसाला राज्यकारभारांत स्वतंत्रपणे ढवळाढवळ करिता येत नसल्याने त्याने त्या मुलाला परत आणून वडिलोपार्जित गार्दावर वसविण्याचा कट उभारिला. त्या तेलंगी ब्राह्मणाने उन्मत्त अल्लगिरीचा मूड उगविण्याची शपथ घेऊन विजयराघवाचा वचावलेख मुलगा चेंगमल-

दास याला बरोबर घेतले आणि दक्षिणेकडील सम्राट् विजापुरचा सुल्तान (आदिलशहा) याच्याकडेस नेले, व त्याला सर्व वृत्तांत निवेदन केला व तरुण राजपुत्राला साहाय्य करण्याची विनंति केली.

१० या प्रसंगी आदिलशहाच्या तर्फेने शहाजीचा मुलगा वेंकोजी

अलगिरीचा पराजय
आणि वेंकाजीचा
पराक्रम

भोसले हा बंगलोरचा जहागिरदार होता. नवीन नेमिलेल्या तंजावरच्या अलगिरी नायकाची हकालपट्टी करून तेथे चेंगमलदासाची स्थापना करण्याची कामगिरी

आदिलशहानें त्या वेंकाजी भोसल्यालाच सांगितली. सरभोजीच्या कारकीर्दीत राघवारीचा मुलगा वेंकटकवि यानें भोसल वंशावली नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला असून तो आज तंजावरच्या ग्रंथसंग्रहालयात आढळतो. त्यावरून असे दिसते की, वेंकोजीनें अरणी सर केली व नंतर त्रिचनापल्लीच्या नायकाशी त्याचें युद्ध झालें. त्याच्या ताब्यांतून तंजावरची मुक्तता वेंकोजीनें केली व तिरुवाडी जवळ तिरुमलवाडी येथे तो राहिला. त्याला तेथें असे स्वप्न पडले की, त्यानें एकदम तेथून आपल्या घरी जाऊं नये. या सुमारासच तंजावरच्या लोकांत यादवीस सुरुवात होऊन एका पक्षाने मराठ्यांचे (म्हणजे वेंकोजीचें) साहाय्य घेतलें व तंजावरचें राज्य हस्तगत करण्यास मराठ्यांस सुचविलें. त्याप्रमाणें वेंकोजीनें तंजावरचें राज्य घेतले. अलगिरीला पदव्युत करून तंजावरच्या गादीवर चेंगमलदासास बसवावे या कामासाठीच आदिलशहानें वेंकाजीस पाठविले होते, परंतु मिळालेल्या विजयानंतर चेंगमलदासानें खर्चाची रक्कम वेंकोजीस तत्काळ न दिल्यानें वेंकोजीनें तंजावरचें राज्य घेतलें. असें एक कारण विलक्स देतो.

११ आपणांस मदत करावी अशी अलगिरीनें मदुरेच्या चोकांना विनंति केली होती पण तिचा काहीच उपयोग झाला नाही; त्यामुळे अर्ध-पेंटच्या लढाईंत वेंकोजीला पूर्णपणें यश प्राप्त झालें व त्याने मोठ्या प्रयत्नानें राजधानी कांबीज केली. आपल्या पित्याची जहागीर आपल्या ताब्यांत येण्या साठी वयंकोजीनें तंजावरावर स्वारी केली, परंतु तेथील राजा पेडलगिरी यानें तंजावरच्या एका तटावर वयंकोजीचा पराजय केला असा मजकूर एका तेलगू हस्तलेखांत आहे. चेंगमलदास यास राज्याभिषेक करण्यांत आला, परंतु त्याने तें राज्यपद मिळविले नसल्याने तो तें संभाळण्यासहि असमर्थ ठरला. या नवीन राजाची दाई, त्याचा पालनकर्ता पिता चेडी व कटाच्या सूत्रांचा चाळक तेलगू ब्राह्मण वेंकण्णा नियोगां या तिघांत मुख्याधिकाराची अहमहमिका लागली. त्या कारस्थानी तेलगू ब्राह्मणानें बहुमताच्या जोरावर राजकीय परिस्थिति दूषित केली, पुनः सूड उगविण्याची प्रतिज्ञा केली व अशा गप्पा पसरून दिव्या की, ' मराठ्यानीं तंजावर सर करण्याचा विचार चालविला आहे. ' ही बातमी ऐकतांच तंजावरचा शेवटचा नायक जीव वांचविण्याच्या हेतूनें पळून गेला. तेलगू ब्राह्मण वेंकण्णा हा मोठा कर्तृत्वशाली व राजकारस्थानी होता. बदललेल्या परिस्थितीला साजेळ अशी त्याने जनतेची तयारी केली. वेंकण्णानें पुढे एकोजीची महत्वाकांक्षाहि प्रज्वलित केली. तंजावर हस्तगत करण्याची इच्छा एकोजीस होताच. परंतु विजापुरच्या मुलतानापासून स्वतंत्र होण्यास त्याची अदृग्दर्शी सारासारविचारशक्ति अन्वित नसल्यानें तो स्तब्ध राहिला होता, अशी हकीकत तंजावर येथील

आध्रभाषेंतील राजुल चरित्रांत आहे. (परंतु विजापुरचा आदिलशहा सन १६७३ मध्येच मृत्यु पावला असल्यामुळे वरील हकीकत विश्वसनीय दिसत नाही.) विजापुरचा सुलतान मृत्यु पावल्यामुळे एकोजीनें सारासार विचारशक्तीस वाजूस सारिले व बंदुकीचा एकाहि बार उडविल्याशिवाय मोठ्या विजयाने तंजावरांत प्रवेश केला. तंजावरच्या राजाची दुर्बलता, त्याच्या मंत्र्यांतील फूट व त्याच्या प्रजेतील अनेक पक्षोपपक्ष या कारणानी तंजावरचें राज्य हस्तगत करण्याचा स्वार्थी विचार मराठ्यांच्या मनात फार दिवसांपासून होता. राजकारणी वेंकण्णा हा असाधारण उद्योगी व अत्यंत धूर्त होता, तथाच तो सदसद्विवेकशून्य व कृतघ्नहि होता. त्याचा स्वभाव सतत आडोसरी उपद्रव्याप करण्याचाच होता. तो आपल्या परीनें एक राजपददाताच होता. त्याचा नवीन धनि त्याला पूर्णपणें ओळखात असल्याने आरंभी त्याला पुष्कळ सत्ता मिळाली होती. त्या तेलंगू ब्राह्मणानें (१ अलगिरी व २ चेंगमलदास) अशा दोन धन्यांना बाजूला सारिले होतेच. तसेंच त्याने वेंकोजीलाहि वाजूस सारिलें जमत, परंतु आपल्या सुरक्षितपणा धोक्यांत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो तेलंगू ब्राह्मण वेळींच सावध होऊन तेथून निसटून गेला.

१२. याप्रमाणे नायकांनी तंजावरचे राज्य गमाविले व अगदीं

तंजावरच्या ज्ञान-
युगाची परंपरा व
अभिवृद्धि.

निराळी भाषा जाणगारे लोक त्या राज्यावर अधिष्ठित झाले. हे नवीन राजे जरी दूरचे होते तरी त्यांनी तंजावर हे आपलेच घर आहे असे समजून तेथे वसति केली; व प्रजा

संरक्षणाची परंपरा चालविणे, धर्मसंबंधी कार्याचा पुरस्कार करणे, शिकवणे व शिक्षणाला उत्तेजन देणे ही सत्कृत्ये त्यांनी सतत व चालविली. नायकांच्या राज्यात तंजावराकडेस संस्कृत

तेलगू वाङ्मयाची अपरिमित वृद्धि झाली. दुसरा नायक राजा अच्युत याचा दिवाण गोविंद दीक्षित हा काही कालपर्यंत रघुनाथाचा मुतालिक व नंतर दिवाण म्हणून प्रसिद्ध झाला तो, विद्वच्छिरोमणि अपया दीक्षिताचा मित्र असून विद्वान् म्हणून प्रसिद्ध होता. याचाच पुत्र यज्ञनारायण यामे साहित्य रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. याच ग्रंथात रघुनाथाच्या कार्याचे वर्णन आहे. नायक राजेहि मोठे गुणाढ्य होते. गोविदानें 'साहित्यसभा' या ग्रंथात लिहिले आहे की, रघुनाथ हा गायनकलावेत्ता अमृत मोठा संस्कृतज्ञ व तेलगू भाषाभिज्ञ होता. तसेच या रघुनाथ राजानें सहा ग्रंथ लिहिले होते. तो मोठा योद्धाहि होता. त्यानें पोर्च्युगीज लोकाचा पराजय करून जाफ्नाला त्याच्या पूर्वजांच्या गादीवर बसविले. रघुनाथ हा पापभीरु व मोठा दाता असल्यामुळे त्याने आपले संचित द्रव्य देवधर्मांत व परोपकारांत खर्च केले. तो आठ भाषांचा ज्ञाता होता. मदुरावनी व रामभद्रा या दोघी नामांकित कवयित्रीनी रघुनाथाच्या दरबारांतील वाङ्मय मंडळ भूपविलें होतें. नायक हे वैष्णव होते. तथापि त्यांनी शंकराची मंदिरेंहि शृंगारिलीं होती. सुधींद्र व राघवेंद्र या दोन माध्व गुरूंनाहि रघुनाथानें आश्रय दिलेला होता. नायक राजांनी गरीबांसाठी धर्मशाळा बांधिल्या होत्या व विद्वान् ब्राह्मणांना ते चांगल्या देणग्याहि देत असत. नायकाच्या मागून तंजावरावर मराठ्यांचे राज्य झालें व मराठ्यांनीहि नायकाच्या दानधर्माचा कित्ताच पुढे चालविला होता, हे पुढील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल. अपया व नीळकंठ यांनी जें ज्ञानयुग सुरू केले, त्यात कृष्णानंद व रामभद्र ही विद्वानाची जोडी शेवटी झाली होती.

१३. नायकांनी संस्थानाच्या हिताकडेस कधीहि दुर्लक्ष केले नाही. नेहमी चालणाऱ्या लढायामुळे नायक हे फार सावध राहात असत. उच व डेन्स व्यापाऱ्यांना त्यांनी आश्रय दिला होता. त्यांत युद्धप्रसंगी त्या लोकांकडून आपणांस तोफाचा पुरवठा व्हावा असा नायक राजाचा हेतु होता. विजयराघवानें आपल्या राजधानीतील किल्ल्यांची दुरुस्ती करून पट्टकोदिया, अरनतंगी, किद्वेनेलीकी, निरुपदूर या व इतरहि ठिकाणी कांही नवान किल्ले बांधिले. परंतु युद्धकळामध्ये तो आपल्या पित्यापेक्षा कनिष्ठ होता. ज्या संस्थानात प्रजेवर दसव्हीच जबाबदारी नसते त्या संस्थानाविषयीं ती प्रजाहि इतकी निष्काळजी असते की, तेथे धोण राजा राज्य करीत असतो याचीहि चौकशी ती करीत नाही; मग परकीयाच्या हत्यापासून त्या संस्थानचे संरक्षण प्रजेनें करावे अशी भाशा तेथील संस्थानिक कसा करूं शकेल ? तंजावरच्या प्रजेलाहि परकीय सत्तेची इतकी संवय झाली होती की, ती चोकर, नायक व मराठे यांच्यांत कांहीच भेद मानीत नव्हती. कारण धोणाच्याहि कारकीर्दीत राजकारण व सत्ता याशी तिचा संबंध आलाच नाही. परकीयसत्तेनें सुद्धां तेथील जनतेची पूर्वीच्या सत्तेहून अधिक अशी आर्थिक हाभि काहीं केली नाही. तंजावरांत त्या काली जित व जेते हा भेद प्रचलीत असला तरी जेत्यांनी जितांना निःशस्त्र करण्याच्या कलेचा गंधहि नव्हता. अनेक घराण्यांचे उदयास्त झाले, परंतु त्यामुळे प्रजेच्या व त्यांच्या लौकिक व्यवहारांत कांही खंड पडला नाही.

राजांची अदलाबदल
व राज्यकारभाराशी
प्रजेची फारकत

१४. तिकडील पृथक् पृथक् संस्थानें स्वतंत्रपणे युद्ध करण्यास असमर्थ होती व अशा अनेक असमर्थ संस्थानिकांची जूट होण्यास मत्सर हा एक मनोविकार आडवा येत असे. त्या संस्थानांच्या पसंतीनापसंतीकडे लक्ष न देतां त्यांना बाहेरच्या बाजूनें विजेते सेनापती हे बलाढ्य सैन्यबलाच्या जोरावर नामशेष करण्याच्या प्रयत्नांत होते. सन १६७६-७७ मध्ये शिवाजीनें जी या बाजूस खारी केली होती ती एकाद्या विद्युच्छलाकेप्रमाणें किंचित्काल दृश्यमान झाली. मोगली सत्तेने या संस्थानांना कांहींकाळपर्यंत आपल्या सत्तेखालीं आणिले, परंतु शातता नादण्याला तो काळ फारसा अनुकूल नव्हता. सर्व हिंदी संस्थानांना समान दर्जा प्राप्त करून देणे, सर्व हिंदीप्रजेला सर्व साधारण कायदांची बंधने घालणे व तिला आलस्य, अव्यवस्था व अधःपात या त्रिदोषांतून मुक्त करून, उत्साही, व्यापारविषयक व उच्च राजकारणी शिक्षण देण्याचें कार्य करणें अशीं तीन महत्कृत्यें पार पाडण्यास एक अधिक कुशल लष्करी सामर्थ्य व राजनीतिविषयक धोरण सर्व हिंदुस्थानांत अद्यापि (शंभर दीडशे वर्षांनंतर) प्रस्थापित व्हावयाचें होते.

कायमची राज्य-
व्यवस्था अद्यापि
अस्तित्वांत यावयाची
होती.

Additional authorities.

- 1 Tanjore district gazetteer P. 35-53.
- 2 Tanjore district manual Part V, ch. 3
- 3 Madura district manual Part III. ch. 8
- 4 Mr. Sathyanadhan : The Nayaks of Madura, Introd. ch. I and 10-14.
- 5 Rey Heras: The Aravidu dynasty ch. 8. 13-17, & 19.
- 6 Manucci 1653-1708 Storia Do Mogor vol. 3 P. 103.
- 7 Mr. T. S. Kuppusami Sostri: Nayaks of Tanjore.
- 8 Dr. S. K. Iyengar: Sources of Vijayanagar History. P. 252-327.
- 9 MER 1924 P. 119 and MER 1925 P. 92.

प्रकरण ३ रें

राज्यसंस्थापक एकोजी सन १६७६-१६८३.

मुद्दे

- १ व्यंकोजीने तंजावर हस्तगत केलें त्यास शिलालेखाचा आधार
- २ मृत्यूनंतराहि राजा मा नात्याने व्यंकोजीचे नांव चाललें.
- ३ दुसऱ्या शहाजीच्या राज्यारोहणाचा सन.
- ४ व्यंकोजीचे कर्तृत्व व राजकारणकौशल.
- ५ शिवाजीची कर्नाटकावर स्वारी व व्यंकोजीशीं भेट.
- ६ व्यंकोजीस शिवाजीचा उपदेश.
- ७ व्यंकोजी व शिवाजी यांचा तह व पुढील वागणूक.
- ८ तंजावरकरांचें स्वातंत्र्यच त्याच्या नाशाम कारण झालें.
- ९ व्यंकोजी व म्हैसूरकर यांचें वैर व वेंकाजीचा धोरपण.
- १० शिवाजी व वेंकाजी यांचा पराक्रम.
- ११ संस्कृत व तेलगू भाषांची जोपासना.
- १२ रामनदचा किलावय याचे राजकारण.
- १३ वेंकाजीचें कर्तृत्व व किचित् महत्वाकाक्षा.
- १४ अनेक राण्या व उपपत्न्या याच्यामुळें भानगडीं झाल्या.
- १५ अनेक मराठी राजांच्या राण्या व उपपत्न्या यांची संख्या.
- १६ राण्या व उपपत्न्या यांचें शिक्षण.
- १७ मुहुपलानी या उपपत्नीचे ग्रंथकर्तृत्व.

तंजावर येथील बृहदीश्वर शिलालेखांत एकोजीनें (वेंकाजीनें)

एकोजीनें तंजावर
कधीं हस्तगत केलें
त्यास शिलालेखाचा
आधार

राक्षसनामसंवत्सरे शके १५९६ (या शकाला
सन १६७४ येतो पण मूळ ग्रंथांतील)
सन १६७६ च्या माघ शुद्ध पक्षात तंजावर
सर केलें असें म्हटलें आहे. (परिशिष्ट १

पाहा) अनल संवत्सर (?) शके १५९७ च्या चैत्रात म्हणजे सन
१६७६ च्या एप्रिलमध्ये तंजावरात वेंकाजीनें कायमचा मुक्काम
केला. त्या शिलालेखांत जे असे उल्लेख आले आहेत त्यांच्या सत्य-
तेबद्दल शंका राहत नाही. कारण वेंकाजांच्याच वंशांतील (दुसऱ्या)
सरफोजीच्या कारकीर्दीत प्राप्त होणारे सर्व कागदपत्र व आधार
मिळवून हा शिलालेख खोदविलेला आहे; व सन १६७४ पासून
सन १६७६ पर्यंतचे कालनिर्देश कारकीर्दीच्या आरंभीच इतिहास-
कारानी दिले आहेत. सन १६७६ पूर्वी तंजावर हस्तगत झालें
असल्याचा आधार नाही. मद्रास-तामिल हस्तलिखितांत आनंद-
संवत्सरापासून कालयुक्त संवत्सरापर्यंत म्हणजे सन १६७४ पासून
सन १६७९ पर्यंतचा काळ एकोजीस दिलेला आहे. परंतु त्या
हस्तलिखितातील काल वरील शिलालेखांतील काळाशीं जुळत नाहीत.
दुसरें, वेंकाजीचा धनी जो विजापुरचा सुल्तान त्याच्या मृत्यूनंतर
लवकरच तंजावर हस्तगत झालें असें तंजावर येथील आंध्र राजुल
चरित्र या ग्रंथांत म्हटलें आहे. आदिलशहाच्या वंशवृक्षाच्या परी-
क्षणावरून असें दिसतें कीं, सन १६७६ मध्ये विजापुरच्या गादीवर
अल्पवयस्क सुल्तान होता; व विजापुरचें राज्य मोंगळांनीं
खालसा करीपर्यंत हा तेथें राज्य करीत होता. याचें
नाव सिकंदर आदिलशहा होय. सन १६७६ मध्ये एकोजीनें

पोर्चुगीज लोकांस दिलेली एक देणगी प्रसिद्ध आहे. ती देणगी म्हणजे विजयराघवानें पूर्वी नेगापट्टम् हें उचलोकाना दिले होते, तीच देणगी मान्य करणारी सनद होय. आणि हें उघड दिसतें की, राजांची बदली होताच उच लोकानी नवीन राजापामून (यांतच एकोजीहि समजावयाचा आहे) पूर्वीची वतनें कायम दखून घेतलीं असावीत.

२. एकोजी हा रुधिराद्वारी संवत्सरांत शके १६०४ मध्ये म्हणजे सन १६८३ मध्ये निवर्तला असें शिलालेखांत लिहिले आहे. सन १९१८ मध्ये सांपडलेल्या ५४० व्या शिलालेखावरून असें दिसते की, ५४० वा शिलालेख एकोजीनें कलियुगाच्या ४७८४ व्या वर्षी (सन १६८२) म्हणजे शक १६०५ (१६०३ १) दुंदुभीसंवत्सरांत वोरलेला असावा.) सन १७९८ चें चौकशी मंडळ व शार्डस (Schwarts) याच्या मते एकोजीनें सात वर्षे राज्य केले होते असे दिसते; व विल्क्स म्हणतो की, चिक्कबेवरायाला बंगलोर विकत दिले त्या विक्रीमंघीचा करार एकोजीनें सन १६८६-८७ मध्ये केला होता. सन १६९९-१७०० मध्ये संगमलाशी एकोजीनें युद्ध केले असा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनीच्या दप्तरातून (Records) दिसतो. सन १६८१ पामून पुढे ते एकोजीचे वर्णन वारंवार करितात. सन १६८१ मध्ये जनगांवचा नायक एकोजी होता. सन १६८२ मध्ये म्हैसूरकाडून एकोजीस शालम् हा गाव मिळाला (म्हैसूरनेच मदुरा हस्तगत केली होती.). एकोजीचा प्रात म्हणून तंजावरचा उल्लेख सन १६८५ मध्ये आहे. एकोजीशीं तह झाल्यावर तिरुमलवसल येथें करार

झाल्याचा निर्देश सन १६८७ मध्ये आहे. नागापट्टम् जवळील एका किल्ल्यासंबंधी फ्रेंचानी एकोजीच्या मुत्तारी सन १६८८ मध्ये तह केल्याचा लेख आहे. इंग्रजांनीही त्याच्याशी याच साली तह केल्या असा दागवला आहे. याच सालच्या निराळ्या तीन पत्रांत तंजावरच्या राजाला एकोजी म्हटल्याचे दिसते. सन १६९० मध्ये एकोजीने इंग्रजाशी काही करार केल्याचे लिहिले आहे. या शिवाय या पत्रात असेही म्हटले आहे की, तंजावरच्या राजाकडून रामराजाला मोठी मदत मिळाली व त्या मदतीच्या जोरावर मोगलांचा पराभव करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. सन १६९१ मध्ये झुलफिकारखानाने एकोजीच्या राज्यापर्यंत चाल केली होती, म्हणून राजाने डच लोकांशी तह केला. तंजावर हा प्रांत एकोजीचा असल्याचा आधार सन १६९२ च्याही एका पत्रांत आहे. दोन वर्षांनंतर म्हणजे सन १६९४ मध्ये झुलफिकारखानाने तंजावरचा राजा एकोजी याशी तह केल्याचे लिहिले आहे. यावरून स्पष्ट दिसते की, एकोजी व त्याचा वडील मुल्गा शहाजी यांच्या उल्लेखांच्या संबंधांत एकोजीच्या मृत्यूनंतरच्या वागदात बराच घोटाळा झालेला आहे. एकोजीच्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे त्याच्याच नावाचा उल्लेख होत असे इतका तो प्रसिद्ध होता.

३. दुसऱ्या शहाजीचा मंत्री गंगाधर याचा मुल्गा त्र्यंबकराय मरवी यास एकोजीने मंत्रीपदाचे शिक्षण दिले असा एक उल्लेख असल्याने एकोजीसंबंधीच्या काळाच्या ऐतिहासिक गोष्ट्यांत आणखी भर पडली आहे. रामायणावरील धर्मशास्त्रविषयक प्रसिद्ध व दुर्मिळ टिका 'धर्मकूट' ही या त्र्यंबक-

दुसऱ्या शहाजीच्या
राज्यारोहणाचा
सन

रायानेंच लिहिलेली आहे. या टीकेच्या एका कडव्यात शहाजी-साठी (म्हणजे आपल्या मुलासठी) एकोजीने राज्याचा त्याग केला असे अस्पष्टपणे म्हटले आहे. हीच ऐतिहासिक गोष्ट अग्या-अव्वलच्या शाहेन्द्रविलास काव्यांत उल्लेखिली आहे. यानंतर एकोजी आणखी किती वर्षे जगला हें कळत नाही. विल्क्स म्हणतो त्याप्रमाणें तो सन १६८७ पर्यंत जगला असावा. कारण, एकोजीच्या सैन्याबरोबर कालूर व मारवाडी पेटारी याचे सन १६८६ मध्ये युद्ध झाल्याचा उल्लेख मदुरेच्या मिशनच्या एका पद्यात आहे. सन १६८३ मध्ये एकोजी फक्त ५४ वर्षांचा होता. पट्टुकोटाई येथील शिलालेख शके १६०६ मधील आहे त्यावरून दुसरा शहाजी हा सन १६८५ मध्ये महाराजपदाधिष्ठित झाला होता असे सिद्ध झाले आहे. यावरून दुसऱ्या शहाजीला सन १६८५ पूर्वी म्हणजे सुमारे सन १६८४ मध्ये राज्यारोहण झाले असावे असे मानणें लागते.

४. छत्रपति शिवाजी हा एकोजीचा वडील वंधु होय, हें सर्वमान्य

एकोजीचें कर्तृत्व व
राजकारणकौशल

सत्य आहे. शिवाजीएवढे कर्तृत्व एकोजी मध्ये नव्हते याबद्दलहि वाद नाही. परंतु अमे अमळे तरी, आपल्या कालच्या मोगलाशी

एकोजी हा नेहमीं मोठ्या माहसाने व उमेदीने झगडा करीत असे हे प्रसिद्धच आहे. मद्रास येथील हस्तलिखित ग्रंथावरून असे सिद्ध होतें की, एकोजी हा फक्त योद्धाच नसून पीकपाण्याची उन्नति करण्यातहि मोठा कर्तृत्वशाली राजा म्हणून प्रसिद्ध होता. त्याने कांही जुने कालवे दुरुस्त केले, कांही नवीनहि बांधिले व कांही पडित जमिनी लागवडीस आणिल्या. मदुरा मिशनची कांही पत्रें 'मदुरेचे नायक' यामध्ये भाषांतरित झाली आहेत त्यांवरून या एकोजी

राजाला आपल्या संस्थानची किती तळमळ वाटत होती हें स्पष्ट दिसतें. पाण्याच्या पुराने कांहीं खेड्यांचा नाश केल्या होता; द्रव्याच्या बाबतींत राजा एकोजी अगदी हातटेकीस आला होता. रयतेच्या मालकीचें बरेंचसे पीक खार लुटून नेत असत किंवा अमीन लोक त्यासाठीं रयतेला मनस्वी छळीत असत; हें लक्षांत घेऊन एकोजीनें चार पंचमांश पीक आपल्या ताब्यांत घेतलें. शिवछत्रपतीला कांहीं दंड वगैरे देणें एकोजीला भाग पडलें असल्यानें तो देण्यासाठीं हि एकोजीनें प्रजेजवळील पै नू पै हिसकावून घेतली होती.

५. एकोजीच्या कारकीर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे शिवाजीनें एकोजीवर व कर्नाटकावर सन १६७६--१६७७ मध्ये जी स्वारी केली तो होय. आपल्या तीर्थरूपाच्या जाहगिरींतील आपल्या भाग घेण्यासाठीं ही स्वारी शिवाजीनें केली होती हे प्रसिद्धच आहे. मुख्य मुसलमानी सत्तेपासून विभक्त होऊन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न एकोजी करीतच होता. त्यास मदत करून मराठी राज्याचा भगवा झेंडा कर्नाटकांत फडकवावा या हेतूनें शिवाजीनें ही कर्नाटकावर स्वारी केली होती. रघुनाथ पंडित हा एकोजीचा एक मंत्री होता. परंतु तिकडील कारभारात त्याचें तेज पडत नसल्यानें तो अगदीं वैतागून गेला होता. पुढें त्यानें एकोजीची नोकरी सोडिली व तो शिवाजीच्या पदरीं येऊन राहिला. त्यानेंच शाहाजीच्या जाहगिरींत भाग मिळविण्यासाठी शिवाजीची महत्वा-काक्षा प्रदीप्त केली. शिवाजीनें गोवळकोंड्याच्या सुलतानाशीं नह केला, जिंजी हस्तगत केली व नंतर तंजावरावर चाल केली आणि एकोजीची भेट घेतली. वेळोरसुद्धा कोलेखनचा उत्तरेकडील

(औदिय) प्रदेश शिवाजीच्या सैन्याने काबीज केला. शिवाजीची व एकोजीची (म्हणजे या बंधूंची) भेट निष्फळ झाली. आपण इकडेच राहिलों तर मोगलांची स्वारी आपल्यावर होईल अशी शंका घेऊन शिवाजी घाईघाईने परत महाराष्ट्रात आपल्या राजधानीस गेला.

६ महाराष्ट्रांत परत येताना शिवाजीने जिंजी व कोलेखून या प्रांतावर आपल्यातर्फे शहाजीचा दासीपुत्र एकोजीस शिवाजीचा संतोर्जा यास मुख्य सुभेदार नेमिलें. उपदेश वेंकाजीने संतोजीवर स्वारी केली. पण संतोजीने मोठ्या शौर्याने ती स्वारी परतवून स्वसंरक्षण केले. वेंकाजीचे वागणे शिवाजीला कमीपणा आणणारे असे होते. शिवाजीशी कलह करण्यास वेंकाजी उद्युक्त झाला होता पण त्याच्या अशा वागण्याने शिवाजीचा सर्व हिंदुस्थानावर मराठशाही स्थापण्याचा थोर मनोरथ दुर्बळ झाल्याने शिवाजीला मनस्वी दुःख झाले. शिवाजीची इतिहासप्रसिद्ध दोन पत्रे याच वेळीं वेंकोजीला त्याने लिहिलेलीं (परिशिष्ट ४ व ५) आहेत. पुढे सन १६८० मध्ये विजापुरकरांशी जो तह झाला त्यायोगे आसमंतांतील प्रदेशासह जिंजीचा मुलुग्व शिवाजीकडेस आला; तेथील राज्यव्यवस्था वशी उत्तम असावी यासंबंधाचे विवेचन करून तहाची कळमें (परिशिष्ट ६) ठरविली आहेत. प. ४ चे पत्र सन १६७८ मधील असून त्यात त्या दोन बंधूंनील वेवनावाच्या दुष्परिणामाचे निदान केले आहे. प. ५ चे पत्र सन १६८० मधील असून त्यात वेंकाजीने दुःख करीत वसण्यापेक्षा भूपणभूत वर्तव्य करावे असा उपदेश केला आहे. कारण सन १६७८ मधील युद्धात वेंकाजीचा पराजय झाल्यापासून त्याला मनस्वी खेद वाटूं लागला होता, दुसऱ्या पत्राचे तात्पर्य असे की,

‘आपल्या कुटुंबांत मीच (शिवाजी) वयानें वडील असल्याने तुझ्या (वेंकाजीच्या) संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरच आहे हें तुलाहि मान्य असावे. तुझ्या सैन्यांतील शिस्तीकडेस लक्ष दे व सबःस्थितीकडेस काळजीपूर्वक पाहा. माझ्या लहान भावाची कीर्ति व स्तुति ऐकून मला किती आनंद होईल त्याची कल्पना करा. थोर कृत्यें करण्याची हांच वेळ आहे. तरी सावधानता ठेवून कर्तव्यत्वर व्हा.

७ (विजापुरचा आदिलशहा) सुलतान हा वेंकोजीपेश्वां अधिक

एकोजी व शिवाजी
यांचा तह व पुढील
वागणूक

बलिष्ठ असूनहि शिवाजीच्या अटी मान्य करीत असे. त्यामुळें वेंकोजीलाहि शिवाजीच्या अटी मान्य करणे भागच होतें. तत्काळ एक मोठी रक्कम शिवाजीला देण्यात

आली व वार्षिक खंडणीहि देण्याचे वेंकोजीनें मान्य केलें. शिवाजीच्या मृत्यूनंतर (म्हणजे सन १६८० नंतर) तंजावराहून खंडणी मिळण्याचें बंद झालें व परस्परसाहाय्य व कार्यप्रसंगी आमंत्रण यांशिवाय सातारकर भोसले व तंजावरचे भोसले यांचा कांही संबंध राहिला नाही. म्हणजे सन १६८७ नंतर लगेच तंजावरकर भोसल्यांचा संबंध मराठी सत्तेच्या केन्द्रस्थानापासून स्वतंत्र झाला.

८ याप्रमाणें कर्तृत्वदर्शक बुद्धिसामर्थ्याची व नेतृत्वाची संधि

तंजावरकरांचें
स्वातंत्र्यच त्यांच्या
नाशास कारण झालें

तंजावरकर भोसल्यानी घालविली. जिंजी, तंजावर व सातारा येथील मराठेरानांमध्ये झुल्लक पण मत्सरमूलक झगडे झाले. त्यांनीं दक्षिणेंत मराठी साम्राज्यस्थापनेचा संभवहि नष्ट केला. (दुसऱ्या) शहाजीच्या मृत्यूनंतर तंजावरचा पृथक्पणा

त्याच्या राज्यकर्त्याला लाभदायक साज नाही. कारण मुसलमानीं सत्तेस तंजावरच्या असहाय राजाचा प्रयत्न बळी पडला. त्यामुळे मर्वात अधिका वळणट अशी मुख्य साज दक्षिणेसून अगदीच उघडी पडली. अठराव्या शतकाचा हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या उंचाव्यावर ऐक्याचा अभाव हें मोठेच संकट उभें ठारपडे दगो-चें होतें.

२ तंजावरासारख्या लहानशा संस्थानांचे शेजारी मोठे मत्सरी होते व त्यांनीं तंजावराला सतविण्याचो एवढी संधी वर्षे घातविली नाही, म्हणून नवीन राज्यकर्त्याला संकटग्रस्त परिस्थितीस तोंड देणे भाग पडते. तेथील प्रजेस परक्या राजसत्तेची संवय झाली असल्यामुळे तिनें या शेवटच्या परक्या सत्ते-विरुद्ध बुरकुर देली नाहीं. परंतु त्या सत्तेच्या शेजारच्या सत्ताधीशानीं तंजावरच्या राजाला शत्रुता मिळूं दिली नाही. वेंकाजीविरुद्ध मद्रा-सेच्या चोक्कनाथानें जिंजीच्या संतोर्जीनीं साहाय्य घेतलें, परंतु वेंकाजीनें संतोर्जीनीं लढत असताना पलायन केल्यामुळे वेंकाजीचा नाश करण्याचा चोक्कनाथाचा मनोदय जागच्या जागेच राहिला. सन १६७८ ते सन १६८० च्या काळात एका घाबरीं मुख्यमान सगदारानें चोक्कनाथाचीच गादी बळविली. पुढे चोक्कनाथानें स्वःचें राज्य मिळविलें न मिळविले तोंच म्हैसूरच्या राजानें त्रिचना-पट्टावर स्वारी केली. पूर्वीचें पैर बाजूस साहून वेंकाजीनें चोक्कना-थाला मदत केली. कापलनाथानिविनाभला शौर्यवपुषी पण प्रेममूल्या अशा एका तेमू काव्यत वेंकाजीच्या या उदार बुद्धीचें वर्णन आलें असल्याने वेंकाजीनी ही उदात्तबुद्धी अमर झा ती व. हे.

१० एका संस्कृत शोषपर्यवसायी निबंधावरून वरील काव्य ग्रथित वेष्टेले आहे. त्या संस्कृत निबंधाचा कर्मल लखानीथीमध्ये शिवाजी व वेंकाजी यांचे पराक्रम. वर्ता वीरराघवाचा मुलगा जेष्ठूर शिवराम कवि हा होय. एकोजीचा नातु जयसिंह याला हा संस्कृत निबंध शिवराम कवीने अर्पण केलेला आहे. शिवाजी व वेंकाजी यांची महत्कृत्ये कवीने नेहमीच्या रसभरित पद्धतीने वर्णन केले आहेत. “शिवाजीने मोंगलांचा पराजय करून छत्रपति पदवी मिळविली. वेंकाजीने नर्मदेच्या दक्षिणेवरील सर्व राजांचा पराजय करून पाड्यांना म्हैसूरच्या जोखडांतून सोडविले.” ही नेहमीची वर्णन पद्धति होय.

११ नायकांच्या आश्रयाने संस्कृत व तेलगू वाङ्मय भरभराटीस येऊन वैभवसंपन्न झाले व त्याच्या दर्शनिय वृद्धीसाठी नायकांच्या मागून येणाऱ्या राजाला फक्त पूर्वसंपरा वाच्यम ठेविण्याचेच काम राहिले होते. तेथील राजे ब्राह्मणांचे फार मोठे भक्त असल्यामुळे, तंजानरावडील लौकिकभाषाकोडेस त्यांचे दुर्लक्ष होऊन संस्कृत व तेलगू भाषांची मात्र चांगलीच वृद्धी झाली. असे म्हणतात की, स्वतः वेंकाजीनेहि तेलगू भाषेमध्ये द्विपाद रामायण ग्रथित केले असून त्याच्या वारवादींत तेलगू भाषेतील इतर नाही ग्रंथ लिहिलेले आहेत.

१२ रामनदचा मुख्य हा मदुरेच्या नायकाचा अर्पित होता. प्रसिद्ध किल्लाबन हा रामनदचा मुख्य पत्तल तो सेतुपतीच्या इतिहासांत अंतिम स्वरूपारूप होय. त्याचा महात्वावांक्षा व

रामनदचा किल्लाबन
याचे स्वरूप

स्यलांतर वरण्याची त्वरा मोठी आश्चर्यकारक होती. तो स्वतः बंडखोर असल्याने आपल्या ताब्यांतील सरदारांच्या मनांतील बंडखोरपणाचा अंकुर मूळांतच खुडून टावीत असे. पुडुकोट्टाईचा जहागिरदार त्याचा अंकित असून तंजावरच्या मुख्याच्या कच्छपीं लागला होता. तें पाहतांच त्यानें जहागिरीच्या मालकीसंबंधी मूळ घराण्यांतच फेरफार करून ती मालकी त्याचा मेहुणा तोंडामन याला दिली. मदुरेच्या राजाच्या अंकितपणातून सुटून आपण मोक्कळे व्हावे अशी त्याची प्रखर इच्छा होती. या इच्छेनें प्रेरित होऊनच त्यानें पांवर व पुडुकोट्टाई यामधील प्रदेश वेंकाजीला देऊन त्या देणगीच्या मोबदल्यात त्याच्यावडून सैन्याची मदत मिळविली. ही लढाई वेंकाजीचा मुलगा जो (दुसरा) शहाजी याच्या कारकीर्दीत संपली. या युद्धांत मदुरेचा पराजय, पुडुकोट्टाईच्या जहागीरदाराच्या संयुक्त सैन्याला विजय व तंजावरराणा प्रदेश याप्रमाणें तिघांना तीन प्राप्त झाले.

१३ तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहासात असल्या विपुल लढायांचे उल्लेख आहेत. सुमारे अठराशें वर्षांपूर्वी वेंकाजीचें कर्तृत्व व त्याची महत्वाकांक्षा ज्या उत्साहानें प्रदेश व सत्ता यांच्या संबंधी ज्या महत्वाकांक्षेनें चवसवी झडल्या त्याच महत्वाकांक्षेनें व उत्साहानें त्या, सिस्ताच्या अठराव्या शतकांतहि झाल्या. आपल्या शेजाऱ्यांना तोंड देऊन वेंकाजीनें आपलें राज्य संभाळिले व ते पुढील पिढीच्या स्वाधिन केले. त्याच्या राज्यापासून बेंगलोर हे फार दूर असल्याने तेथें व्यवस्था ठेविणें हें फार खर्चाचे व नासदायक काम आहे असे पाहून तें विकून टाकून जवळच प्रदेश मिळवून तो आपल्या राज्यास जोडून राज्याचा प्रदेश शक्य वेवढा विस्तृत करावा असा पोक्त विचार वेंकाजीनें केला. यावरूनच

हे उघड होते. वी, साम्राज्य स्थापन करण्याचा त्याचा थोर विचार नव्हता. वीर्ति व ऐश्वर्य याच्या महासागरांत धोक्याने विहार करण्याच्या तंजावराज्याच्या ऐश्वर्याच्या कुंडांतच आपल्या पूर्वजांप्रमाणे आनंदाने उंचत राहण्यातच वेंकाजीला समाधान वाटत होते. मराठ्यांचा देशाभिमान व त्यांची अधिक विजयाची महत्वात्माक्षा याच्या मरीला भरून इतर दोगाहि मराठ्यांच्या अधिक पराक्रम करून मराठी सत्ता तंजावराखेडेस वृद्धिंगत करण्याच्या वेंकाजीने सवडच ठरविली नाही. तसेच शेजारच्या जहागिरदारानी एवढत होऊन भोग्ती सतेच्या विस्ताराधिरुद्ध झगडा करावा, निदान स्वसंरक्षण करण्यास तरी त्यांनी तगर व समर्थ असावे, यासाठी वेंकाजीने शक्य ते प्रयत्नहि केले. परंतु त्याचाहि फारसा उपयोग झाला नाही. आपल्या मराठी राज्याच्या बाहेर जाणे, ते वाढविणे, त्याचा लौकिक व मानसन्मान वृद्धिंगत करणे, त्याच्या टणारी सामर्थ्याची वृद्धि करणे हे प्रकार वेंकाजीनंतर त्याचा पुत्र (दुसरा) शहाजी याच्या शिष्याय इतर दोगाहि मराठा राजा अभ्यस्त आपू शकल्या नाही.

१४ मराठे राजांच्या राज्या व उपरान्या याचदख थोडेसे विवेचन करून हे प्रकरण संपवूं. पूर्वी सर्वसाधारण जनता व राजा याच्या खाजगी व सार्वजनिक राहणीत म्हणण्यासारखा तफावत नसे. अशा काळीं राजाने अनेक विवाह केले असतां आपलाच होणाऱ्या संततानमध्ये राज्याविस्तारिवासंबंधी तंटे उपस्थित होत. राज्या व उपरान्या याचे आप्तसंबंधी सार्वजनिक कार्यामध्ये पुढेपुढे करीत. दरवारांत कारस्थाने उत्पन्न होत. जबाबदार व्यक्तीस दोषप्रयोगहि होत. राजाची सांसारिक काळजी वृद्धिंगत होऊन दुःखाचा उद्वेग होई. या सर्वांचा परिणाम अर्थात्च संस्थानाच्या

उन्नतीवर फार वार्डेट होई. शिवाय त्या काळी राजांचे प्रधान पूर्ण सत्ताधीश असत व राज्यव्यवस्था अनेक कारभान्यांमध्ये विभागून दिलेली असे. त्याचा परिणाम सहाजिकपणेच उद्वेगकारक होई.

१५. वेंकाजीला दोन राण्या व नऊ उपपत्न्या होत्या. त्याला प्रत्येक मराठी राजांच्या राण्या व उपपत्न्या यांच्या संख्या. दहा मुलगे होते. वेंकाजीचा मुलगा (दुसरा) शहाजी यालाहि विलेक उपपत्न्या होत्या. पहिल्या सरभोजीला तीन राण्या होत्या. तुकोजीला पांच राण्या व अनेक जातींच्या अशा सहा उपपत्न्या होत्या. दुसऱ्या एकोजीला सहा राण्या व तीन उपपत्न्या होत्या. प्रताप याला पांच राण्या व अनेक जातींच्या अशा महा उपपत्न्या होत्या. तुळजा राजाला पांच राण्या होत्या. (दुसऱ्या) सरभोजीला दोन राण्या व चौदास उपपत्न्या होत्या. शिवाजीला तिस्र राण्या व अनेक उपपत्न्या होत्या. मुबळक द्रव्य व अनियंत्रित सत्ता हीं राजांजळ असल्यामुळे बहुपत्नीत्वाने त्यांना कधीहि स्वर्ग्याची अडचण भासविले नव्हती. बहुपत्नीत्वाला धार्मिक अडचण वार्हाच नव्हती. वारण शास्त्रप्रणेत्यानी तशी परवानगी पूर्वीच देऊन ठेविली आहे. परंतु राजकीय दृष्टीने मात्र ही चाल फार अडचणी उत्पन्न करणारी व हीन राज्यव्यवस्थेला कारणीभूत झाली यात शंका नाही.

१६. राजांच्या उपपत्न्यांपैकी विलेक फार गुणसंपन्न होत्या. त्या नामांदि त रूपवती होत्या इतकेंच नव्हे परंतु त्या प्रख्यात विदुषी व नृत्यगायनांच्या कामांतहि फारच मार्मिक होत्या. विशेषतः नायक राजांच्या विलेक तेलगू उपपत्न्या विदुषी म्हणूनहि प्रसिद्ध

आहेत. अशा कित्येक विदुषींनी रचिलेलीं सुंदर व मनोहर पर्दे आजलाहि तामिल व तेलगू देशांत अनेक ठिकाणीं ऐकावयास मिळतात. रंगाजी या नांवाची एक प्रसिद्ध नायकीण विजयराघव नायकाची उपपत्नी होती. विद्वत्तेमध्ये तिची बरोबरी एकाहि नायकीणीनें आजपर्यंत वेल्याचें प्रसिद्ध नाहीं. कारण ती मोठीं विदुषी म्हणून आजहि प्रसिद्ध आहे. विजयराघवाचा विलास्यांत वर्णिला आहे असें 'मन्नरुदसा विलासम्' नावाचें एक सर्वोत्कृष्ट काव्य तिनें रचिलें आहे.

१७ प्रतापसिंहाची उपपत्नी सुदुपल्लानी हीहि मराठ्यांच्या कारकीर्दीतील नामांकित नायकीण म्हणून प्रसिद्ध आहे. राधिकासन्तवनम् नावाचें एक काव्य तिनें रचिलें आहे. सप्तपादुल याचें कर्तृत्वहि तिच्यावडेसच आहे. तिरुमल भट्टाचार्य कुटुंबातील वीरराघव देसिक हा तिचा गुरु होता.

Additional authorities.

- 1 The Report of the Tanjore Commission 1798.
- 2 Wilks: sketches of south India 2 vols.
- 3 Grant Duff: History of the Marathas vol I. ch 9.
- 4 Sarkar : Sivaji Ch. 12.
- 5 Takakhav and Keluskar; The life of Sivaji Maharaj Ch. 26
- 6 M. E. R. 1924 Page 119-122.
- 7 Exhibit No. B. 140 in Appeal No. 199 and 200 of 1919 in H. c. of Madras which gives a summary of the Mar. Ins.
- 8 Exhibit No. B. 141. Do which gives a summary of the Madras Tamil mss.
- 9 Tanjore district manual part V ch 4.
- 10 Madura district manual part III ch 9.

प्रकरण ४ थें

(दुसरा) शहाजी सन १६८४ ते १७१२
मुदे

- १ वेंगर्जाच्या तान पुत्राची कारकीर्द
- २ मराठी सत्तेचा अन्वेष व भोंसलांचो सरशी
- ३ राजाराम व ताराबाई यांचे पराक्रम.
- ४ त्रिंजीचा वेढा व झुशुक्तिवास्थाना नी कर्बगारी.
- ५ शहाजाचा व फील व सैन्य जिंदा पराक्रम.
- ६ म्हैपूर, त्रचन, फली, व राजा व राजावर यांची युद्धे.
- ७ शहाजांचें वर्तमान.
- ८ शहाजी व तम्कालीन वास्तवताजन.
- ९ कांहीं तामिल नाट्ये.
- १० या काळाची दीर्घी व तेरगू वाङ्मय
- ११ संस्कृत वाङ्मय व पंडित
- १२ इतर संस्कृतज्ञ पंडित.
- १३ वाङ्मयाचे पंडित व त्यांची विद्वत्ता.
- १४ इतर ग्रंथकार.
- १५ शृंगारसंज्ञरी नट्ये
- १६ अप.य्या दाक्षिणातीची साहित्ये.
- १७ विद्वत्समूहाची स्तुति व राजावरचे आंगनदान.
- १८ भोंसलांचें विरक्त जीवन.
- १९ मराठी राजे व तामिल वाङ्मयाची आवळ.
- २० कांहीं तामिल ग्रंथ ग्रंथकार.
- २१ मराठी ग्रंथरचना.
- २२ मराठी राजे व ख्रिस्ती लोक.
- २३ ख्रिस्ती लोकांचे अपराध.



राजा शहाजी

(चंद्रकोटीचा वडील पुत्र व तंजावरचा दुसरा राजा)

प्रकरण ४ थें

(दुसरा) शहाजी सन १६८४ ते १७१२
मुदे

- १ वेंगर्जाच्या तान पुत्राची कारकीर्द.
- २ मराठी सत्तेचा अन्वेष व भोंपलांची सरशी.
- ३ राजाराम व तराबाई यांचे पराक्रम.
- ४ जिंजीचा वेढा व झुञ्जिकासमानाची कर्तव्यगारी.
- ५ शहाजाचा वहील व संपुषीचा पराक्रम.
- ६ म्हैपूर, त्रिचनपल्ली, व राव रंजावर यांची युद्धे.
- ७ शहाजीचे - तृता.
- ८ शहाजी व तम्कलीन वा तमानन.
- ९ कांहीं तामिल न.टो.
- १० या काळातील तेंचगू वान.
- ११ संस्कृत वाङ्मय व पंडित.
- १२ इतर संस्कृतज्ञ पंडित.
- १३ वाक्कीचे पंडित व त्यांची विद्वत्ता.
- १४ इतर ग्रंथकार.
- १५ शृंगारसंज्ञरी. न.टो.
- १६ अप.य्या दक्षिणाची माझी.
- १७ विद्वत्समूहाची स्तुते व राजावरचे आर्जनहन.
- १८ भोंसप्राचें - निरक्त जीवन.
- १९ मराठी राजे व तामिल वाङ्मयाची आवृत्त.
- २० कांहीं तामिल ग्रंथ - ग्रंथकार.
- २१ मराठी ग्रंथरचना.
- २२ मराठी राजे व ख्रिस्ती लोक.
- २३ ख्रिस्ती लोकांचे अपराध.

१ बृहदीश्वर शिवायत्रवाकरून (प्र. १ पहा) दिसते वीं, शहाजी, सरभोजी व तुकोजी असे तीन पुत्र एकोजीस होते, व त्यानीं एता विचारानें राज्य देलें. या तिघांची एती होती याक


एकोजीच्या तीन पुत्रांची कारकीर्द.

अन्य प्रमाण म्हणजे धर्कूट हा ग्रंथ होय. हे तिघेहि राजपुत्र वयांत आल्यावर पृथक् ठिकाणीं राहत असत. यांचापैती सरभोजी हा कुंभोजम जगण सक्रोटाई येथें व सर्गांत व्हान तुकोजी हा मानारगुंडी सुभ्यतील म्हादेवीपट्टण येथें राहत असे. थोरला शहाजी हा राजपदधारी असल्याने वदाचित् वदुधा तंजावरासच राहत असणें साहजिक आहे. वदुदा पहिले दोघे हे त्या त्या ठिकाणचे पुढेदार असावेत. शके १६३३ नंदननाम संवत्सरे म्हणजे सन १७१२ मध्ये (दुसरा) शहाजी हा अथवा चाळीस वर्षांचा असताना निवृत्ति मृत्यु पावला. शहाजीच्या मृत्यूनंतर सरभोजी व तुकोजी हे एतचिताने राज्याची व्यवस्था पाहूं लागले. परंतु शके १६४९ वीलनाम संवत्सरे म्हणजे सन १७२८ मध्ये सरभोजी हाहि वयाचा त्रेनाच्या वर्षीं निवृत्त झाला. दुसरा एता शिवायत्र शके १६४० मध्ये दोरलेला आहे, त्याप्रकारे या तिघा वंशुनीं एता विचाराने राज्य देण्याचे निश्चित होते. सरभोजीच्या मृत्यूनंतर सन १७२८ मध्ये तुकोजी हा राज्याचा एता धनि झाला. तो शके १६५७ अनल संवत्सरांत (म्हणजे सन १७३६ मध्ये) आपल्या वयाच्या एकुणसाठव्या वर्षीं मृत्यु पावला. एकोजीने शेंवटपर्यंत राज्य देले.

२ शिवछत्रपतीच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या सत्तेला उतरतीच कळा लागली. सन १६८७ मध्ये औरंगजेवानें दक्षिणेकडील

सुल्तान नामशेष केले व औरंगजेबाच्या सरदारांनी पश्चिम मराठी सत्तेचा आप-
कष व मोंगळांची सरदारी हिंदुस्थानांतील मराठी सत्ता खिळाखिळी करून टाकिली. विजापुरवारांशीं दुसऱ्या शहाजीचे रहस्य होतें असें शिलालेखावरून दिसतें व औरंगजेबापुढें विजापुरकर सरदार पळून गेल्यावर सरभोजीनें त्यांना मदत केली असें मद्रास येथील कांहीं हस्तलेखावरून दिसते.

३ औरंगजेबानें दक्षिणेत स्वारी केली तेव्हा मराठ्यांनी सातारा राजाराम व तारबाई ही राजधानी सोडून दिली व स्वतः राजाराम जिंजीस जाऊन राहिला. अर्थात्च मोंगळाना प्रतिदार करण्याचे मराठ्यांचे केंद्रहि सातार्याहून जिंजीस गेलें. राजाराम व त्याचा राणी तारबाई यांनीं मोंगळांच्या स्वाऱ्याचा प्रतिकार मोठ्या शौर्यानें केला व त्यांचे सेनापति आणि सैन्य यांना जिंजीच्या किल्ल्यापर्यंत नेलें. सातारचा राजाराम व तंजावरचा दुसरा शहाजी यांचें नातें पुढें दर्शविल्याप्रमाणें चुलतभावांचें होते.



राजारामावरील या आपत्तीच्या प्रसंगां दुसऱ्या शहाजीनें त्याला मदत केली होती असें ' धर्मकूट ' ग्रंथावरून दिसतें. एको-
जीनेंहि राजारामाला मदत केली होती असें औरंगजेबाने. ती

मदत राजारामाला नसून संभाजीला केली असणें संभवनीय दिसतें. व अय्या अन्वालच्या शाहेंद्रविलास काव्यावरून असेच दिसतें. फोर्ट सेंट जॉर्ज येथील सन १६९० ची रोजनिशी व विचारविनिमयाचे घोपडे (Diary and consultation book) यावरून असे दिसतें की, एकोर्जाणें मोगलांचा पराजय करण्यासाठीं राजारामाला स्वारांची व पैशाचीहि मदत केली होती. सन १६९३ मध्ये राजारामानें तंजावराहून पुनः मदत मिळवून वीस हजार स्वारांचें पथक जिंजीस आणिलें.

४ जिंजीला मोगलांचा वेढा पडला होता, त्या काळात मोगलांनी

जिंजीचा वेढा व
झुल्फिकारखानांची
कतबगारी

आसपासच्या गांवांवर खंडण्या वसविल्या.
सन १६९८ मध्ये मोगलांनी जिंजीचा
ठिकाण सर केल्या. तेव्हा हिंदुरथानातील
मोगलांचे विजयहि पूर्णच झाले. जिंजीचा

वेढा लढविणारा मोगलांचा सेनापति झुल्फिकारखान यानें सन १६९१ पासून तंजावर जिंकून चार लक्ष रुपयाची खंडणी तंजावरावर लादली होती. परंतु ही खंडणीची रक्कम वसूल करण्यास नेहमीं सालोसाल स्वान्या वराव्या लागत. सन १६९३, १६९४, १६९८, १७००, १७०१ या सालांतील फोर्ट सेंट जॉर्जच्या पत्रांवरून स्पष्ट दिसते की, तंजावराहून खंडणीची रक्कम सालोसाल वसूल करण्याला मोगल सेनापतीना तंजावरावर चाल करून जावे लागत असे. दुसऱ्या शहाजीनें त्रिचनापल्लीच्या मंगमाल राणीवहून यांहीं प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला होता. झुल्फिकारखानानें तो सन १६९७ मध्ये परत राणीस देवविला, असा उल्लेख नवावास लिहिलेल्या एका टाचणात दिसतो. कर्नाटकाच्या फौजदारीच्या जागेवर झुल्फिकार-

खानानंतर दाउदखानाची नेमणूक झाली. त्यानें झुजफिकारखाना-
चाच विजा गिरविण होता. खंडणी वसूल करण्यासाठी त्यानें हि
तंजावरवर मुजतंदी खान्या वेढेल्या दिसतात. याप्रमाणें तंजावरचें
आधिपत्य ३ महिन्यांहून मराठ्यांना घेतले शिवाजीस
अर्पण वेलें व नंतर दिल्लीच्या भोग्यास दिठे.

५ दुसऱ्या शहाजीच्या वकील गंगाधर याचा मुलगा बाबाजी

शहाजीचा वकील व
सेतुपतीचा पराक्रम.

याने पंजर व पुढुतोर्ई यांच्यामधील प्रांत
हस्तगत करून तेथे एक विजा बांधिला असें
पुढुतोर्ईच्या शिवाळेखात अभिमानपूर्वक

उल्लेखिले आहे. परंतु सेतुपती राजाने हा प्रांत हस्तगत वेल्या होता
ह पूर्वीच रागितले आहे. मराठ्यांच्या मुख्याधिरुद्ध मराठ्यां या दुसऱ्या
शहाजीनें मदत वेल्याचे ' धर्माकूट ' ग्रंथात लिहिले आहे.

६ सेतुपतीच्या साहाय्यानें दुसऱ्या शहाजीनें त्रिचनापल्लीच्या

म्हैसूर, त्रिचनापल्ली
मदुरा व तंजावर
यांची युद्धे.

गंगामाल राणीचा वही प्रांत हस्तगत
वेल्या होता. (मदुरा व त्रिचनापल्ली ही
राज्ये पूर्वीच एक झाली होती.) त्यामांठी
सन १७०० मध्ये दुसऱ्या शहाजीशीं तिचे

युद्ध सुरू होते. या युद्धांत राणीनें शहाजीचा पराजय वेल्या, परंतु
शहाजीचा दिवाण वालोजी (दादाजी ?) यानें शत्रुपक्षाला
लाच देऊन शांतता प्रस्थापित वेली. पुढें लखनरच म्हैसूरदरानी
दावेरीवर एक पूल बांधिला त्यायोगे त्रिचनापल्ली व तंजावर यांना
सारखेच संबन्ध उत्पन्न झाल्यामुळे तंजावरदरानी आपली
बाजू ददल्ली. दावेरीचा धक्का पडल्याने भावी युद्धाचें
संभार ठरलें. परंतु तंजावर व त्रिचनापल्ली येथील

आधिपतींचें सर्वसाधारण सत्य इंग्रजाशी जर झाल नसत तर या उभयतां आधिपतींनीं एकठाज्या धक्यावर म्हैसूर राशीं निःसराची लढाई वेली असली. त्रिचनापट्टी व तंजावर येथील संस्थानिचचे वैर पिढीजात होतें. परंतु तें नापीरो होऊन त्याचे सत्य झाल्याने म्हैसूरचा फेळवच हा राजा फार उग्र झाला. तथापि त्यानें त्रिचनापट्टीच्या मंगळमंडल राणीच्या फौजेचा पराजय करून सन १७०९ मध्य तंजावर र (दुसऱ्या) शहाजीच्या अखंडी किल्ला हातगत करीत. त्यावेळीं ए. द. ए. चा तरनंतर दुसऱ्याचा याप्रमाणें म्हैसूर-तंजावर-त्रिचनापट्टी व त्रिचनपट्टी प्रत्येकाचा विजय-पराजय काढी जाऊ शकत नाहीं होता. परंतु या त्रिचनपट्टी एतद्विजय वारसाचा संपूर्णपणे त्या अधिपत्याची अज्ञा राहिली नाही. कारण तसा जर जोनी राहिला असता तर त्यानें युद्धातून तत्काळ आणें अंग तालूनच वेतळ असतें. असो.

७ दुसरा शहाजी आहता पयाच्या पाराव्या वरीं गादीवर

सहाजीचे वट्टेवर. याचा तो तरी याप्रमाणे अगरीं अन्य त्याचा

हेता तरी त्यानें मध्य भार गोज्या वातु-

वने व तुमारांन चालीला. शहाजी हा सतः फार चाणाक्ष व दूरदर्शी होता. एकोजीच्या वेळचें निष्ठात वारभारीमंडळ त्यास मदत करण्यास सिद्धच होतें. याच्या वारसीदीत पांताग्याची ममृद्धी असे. एकोजीच्या वेळची (म्हणजे त्याच्या पित्याच्या वारसीदीतीत) व्यकरया त्यानें तशीच पुरळीतणे पुढें चालविली होती असे नद्रास येथील हस्तलिखितावरून दिसेल. या वारसीदीत जमिनीधरीत सज्यांत वाट सांगी होती तरी राजा नाराज नसून आनंदी व आज्ञाधारक अशीच राहिली होती असे सन १७९८ च्या

कमीशनने लिहून ठेविले आहे. या शहाजीने तंजावर येथील विष्णु सुधारून दुरुस्त केला, व्हाही धर्मशाळा नवीन बांधविल्या व वित्थियः ऋणाल्येहि उभारलीं. या ऋणाल्यांत रोग्याना योग्य उपचार दारण्या- साठी अरवस्थानांतून मोठमोठे नामांजित हवीमहि राजाने आणविले व दिवाणी आणि फौजदारी दावे चालविण्यासाठी उत्कृष्ट न्यायमीदरे स्थापन केलीं, असे हिंकी म्हणतो. इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या लेखावरून असे दिसते की, या शहाजीच्या सैन्यांत घोडदळ व पायदळ मिळून चौदा हजारची संख्या होती. एवढ्या सैन्याने सन १६९९ मध्ये टूँक्रेवारला वेढा घातला होता. यावरून उघड दिसते की, ब्याच्या जोरावर राज्याचे महत्त्व व थोरपण अंवरळून असते त्या सेनेच्या पराक्रमपटुत्वाविषयीहि (दुसरा) शहाजी मोठा दक्ष असे.

८ शहाजीच्या वारवादीत बाळायाची इतका समृद्धी झाला

शहाजी व तत्कालीन
बाळायोत्तेजन.

होती की, तंजावरचा एकहि राजा या बाब-
तीत या शहाजीची बरोबरी करू शकत
नाही, असे दिसते. तो स्वतः मोठा विद्वान्

व भाषाशास्त्रज्ञ होता. त्याने शिक्षणात उत्तेजन दिले. छापखाने व समृद्ध दाचकवर्ग याचे अभावीं राजे, सरदार मंडळी आणि लक्ष्मीपुत्र यांनीच विद्येची थोरवी जणून विद्वानांना उत्तेजन दिले पाहिजे व त्यांच्या दाचकसेवेचे चीज केले पाहिजे. लक्ष्मी व सरस्वती यांचे वैर नैसर्गिक असल्याने अशिक्षित श्रीमंताना लक्ष्मी फारच प्रिय असते व ते तिला जीवापाड जमतात. सरस्वती- भक्त मात्र वक्रुशः दरिद्रीच असतात. यामुळे सरस्वतीदेवी ही दारिद्र्यदेवतेची सतत प्रार्थना करून आगल्या भक्ताना जेमतेम जीवित्ते देविण्याचा यत्न करते.

९ या कारकीर्दीच्या वर्णनात्मक अशीं कांहीं तामिल नाटके तंजावरच्या पुस्तकालयांत आढळतात. तामिल कांहीं तामिल नाटके भाषेत त्यांना कुथु (कथा ?) म्हणतात. भूलेवदेवेंद्रविलासम्, अतिरूपवती वल्याणम्, शंकरनारायण वन्नाणम्, चंद्रिकाहासविलास नाटयम्, कौरवंजी, विष्णुसहराज विलासम् हीं सर्व नाटके तामिल भाषेत आहेत. याची गणना उच्च वाक्यात होत नाही. कारण, यांतील कथानय, विनोद व रचना-पद्धति हीं उच्च प्रकारची नसून यातील काही भाग थोडासा अश्लील आहे. ही नाटके बहुदा राजदरबारान होत असावीत. मराठ्यांची व्यावहारिक भाषा या नाटकांतील पात्रांच्या तोंडी घातली आहे. एतदी राजवण्या शहाजावर प्रेम करूं लागते व शेवटी त्याच्या विवाह लाविते असे साधारण वधान त्या पत्येक नाटकांत आहे. एतदा मोठा भाषापंडित व योद्धा अशा रीतीचे वर्णन या नाटकांत या शहाजीराजाचे केलेले आहे. याशिवाय यांत जो भाग आढळतो तो शहाजी, शहाजी व स्वर्भोज यांची विशेषतः स्तुतिचिन्ने, व असे भाग मोठे मोठे व विस्तृत आहेत. परंतु ते या नाटकांच्या उत्कृष्टपणाचे दर्शन नाहीत.

१० पूर्वी नायक राजाच्या कारकीर्दीत तेथू भाषेतहि कांहीं ग्रंथ रचिलेले दिसतात. त्या नायक राजांच्या कारकीर्दीनंतर तंजावरास मराठी राजे होते त्या मराठी राजांच्या कारकीर्दीत नंतर झालेल्या ग्रंथांचा माहिती वर दिशेच आहे. या ग्रंथाशिवाय या कारकीर्दीत काही ग्रंथरचना तेलगू वाङ्मयातहि झालेली आहे. परंतु हे ग्रंथहि पूर्वीच्या नायक राजांच्या कारकीर्दीत तयार झालेल्या

या कारकीर्दीत
रेवणू राजा

तेलंगू वाड्मयाच्या ग्रंथांच्या दृष्टीने हीनच ठरतात. मराठे हे राज्यदत्ते हीर्षयंत पूर्वीच्या राजदरबारांत तेलंगू भाषामित्र दाखी होतेच. अर्थात् मराठा राजांनाहि त्या दतींना दरबारी नोदरींत पुढें चावूंच ठेविलें. होतें. शहाजांनै आपल्या बंधूंच्या मदतीने मुसलमानांचा पराजय देखा, मदुरा हस्तगत देखी व बनारस पावेतोचा प्रांत जिंकिल्या असे वर्णन सहराज विद्यास नाटकांतच आहे. यथे बनारस पावेतोच्या विजयाचा उद्देश दाखला आहे, परंतु त्यावरून दुसऱ्या शहाजांनै फारतर एवढे देखी दाखलीं पाता देखी असेल एवढेच समजायचा आहे. कारण त्याने उत्तरेचे देश बनारसपर्यंत विजय मिळविल्याचा दाखला ऐतिहासिक साधनांत उपलब्ध नाही. विष्णु सहराजविद्यास ही तांमिल भाषेतांल दुसऱ्या (त्या) असून तेलंगू लिपीमध्ये लिहिलेलेही आहे.

११ सन १६७६ पासून १७३६ पर्यंतच्या एगारें साठ वर्षांच्या

मंस्कृत वाड्याय
व पंडित

वाळवंत उच्च दरजाचें संसृष्ट वाड्मय निर्माण झालेले आहे. धर्मदूत ग्रंथाचा उद्देश पूर्वी एवढेच धेउन गेलाच आहे. दुसरा शहाजा

हा सर्वतोपरी श्रेष्ठ राजा असल्याबद्दल त्याचा पुण्य स्तुती वा ग्रंथत देखी आहे. अयंबकराभमखी या विद्वानाने रामायणाचा एका नवीन व निराळा अर्थ दाखविल्या आहे. एकोजांनै या दखीची आर्थिक उन्नति करून त्याला आपला पुत्र जो दुसरा शहाजा याचा दारबारी नेमिलें. एकोजांनैचा मंत्री जो गंगाधर मखी त्याला तीन पुत्र होते. त्यांची नावे अयंबक, न सिंह व भगवत अशीं होती. पूर्वोक्त अयंबकराम हा या तिघांपैकी ज्येष्ठ होय. दुसरा भाऊ नरसिंह मखी हा होता. यानेच त्रिपुरविजयचंपू

नामक ग्रंथ रचिला. हा नरसिंहि वगंही काळपर्यंत एकोजीचा मंत्री होता. (दुसऱ्या) शहाजीनंतर सरभोजी हा गादीवर आला. त्यानेहि आपल्या दिवाणाच्या जागी पूर्वोक्त त्र्यंबकरामाला ठेविलें होतें. त्याचा भावटा भाऊ जो नरसिंह याचा पुत्र आनंदराय मखी यानें आचारनवनीत नांवाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्यावरून असें सिद्ध होतें की, सन १६९८ मध्ये त्र्यंबक दिवाणानें शहाजीच्या मदतीनें एक मोठा यज्ञ केला होता. स्त्रीधर्म नांवाचा एक ग्रंथ या त्र्यंबकानेंच केलेला आहे. गंगाधराचा सर्वांत लहान पुत्र भगवंतराव याचें नांव वर आलेंच आहे. राघवाभ्युदय नाटक, मुकुंदविलास काव्य आणि उत्तर-चंपु हे ग्रंथ या भगवंतरायानेंच रचिलेले प्रसिद्ध आहेत.

१२. शहाजीच्या दरबारांत वेंकटकृष्ण दीक्षितार या नांवाचा एक कविशिरोमणि होता. त्यानेंच इतर संस्कृतज्ञ पंडित नटेश विजयम् नाटक लिहिलें आहे.

सन १६९३ मध्ये शहाजीनें तिरुवसनलुर या खेडें गांवाचें मूळ नांव बदलून शहाजीराजापुरम् असें नवीन नांव ठेविलें व तो गांव आपल्या दरबारांतील शेहे-चाळीस पंडितांना देणगी म्हणून दिला. या शेहेचाळीस पंडितांतच उपर्युक्त वेंकटकवि हा एक होता. हा खेडेंगांव विद्वानांचें माहेरघर म्हणून प्रसिद्ध होता. कारण भाषा, वाङ्मय, तत्वज्ञान व औषधी यांबद्दल तंजावरगांवांल मराठी कारकीर्दीत हा गांव फार प्रसिद्ध होता. वगंही नामाकित वेळगू व्यक्ती याच गांवताळ म्हणून प्रसिद्ध हात्या. वेंकटक-कवीनें नटेशविजय नाटकाशिवाय 'श्रीरामचंद्रोदय काव्य, उत्तर

चंपू व कुशलवविजय नाटक हे ग्रंथ लिहिले आहेत. तंजावर येथें राजधानीच असल्यानें तेथें तो प्रसिद्ध होता इतकेंच नव्हे, पण त्रिचनापल्ली व जिंजी या शहरांतील दरबारामध्येंहि तो नामांकित विद्वान् म्हणून विख्यात होता.

१३. शहाजानें आपल्या दरबारांतील शेहेचाळीस पंडितांना

बाकीचे पंडित व
त्यांची विद्वत्ता.

एका गांव इनाम दिल्याचा उल्लेख वर
आलाच आहे. त्या शेहेचाळीस पंडितांतील
आणखी काही विद्वानांची ओळख वाच-

दांना दखून देणे इष्ट आहे. मदनभूषण व गौरीमयूरचंपू हे ग्रंथ आप्पा दीक्षिताचे आहेत. शिवाय या अप्पांनै गौरीमयूर नांवाचा एक ग्रंथ लिहून तो त्याचा आश्रयदाता अनंदरय याच्या नावानें प्रसिद्ध वेल्ले. या शेहेचाळीस दवीमध्ये रामभद्रदीक्षित हा द.वि सर्वांत श्रेष्ठ होता. त्याची बुद्धिमत्ता सागराप्रमाणें विस्तीर्ण व पाताळासारखी खोल होती. तिरुमलनायकाच्या दरबारांत ज्यानें विद्वत्तेत अग्रमान मिळविल्ले तो नीळकंठ दीक्षिताचा शिष्य होय. वेदान्ता भगवत्पद वाळकृष्ण व चोक्कनाथ दीक्षित यांच्या विद्या तर रामभद्रानें सहज ग्रहण वेल्ल्या. यांच्यापैवी चोक्कनाथ दीक्षितानें आपली दन्या रामभद्राला देऊन जांवई दखून घेतलें. दर्शनशास्त्र, व्याकरण व स्वर यांमध्ये रामभद्रानें खवगरच प्राविण्य संपादन वेल्लें. वस्तुतः अर्वाचीन पतंजली या नांवानें तो प्रख्यात ज्ञात्र होता. त्याने अनेक ग्रंथ रचिले आहेत. त्यांपैवी कांहींचा उल्लेख दरावयाचे मनांत आणिलें तर जानवी परिणय, शृंगारतिलकाभाण परिभासवृत्तीवरील टीका आणि सदर्शन सिद्धांतसंग्रह असा उल्लेख करितां येईल. कुंभकोणम् जवळ वडार-

माणिक्य नांवाच्या गांवचा रामभद्र हा मूळचा राहणारा होता. विद्वानांना या वंडारमाणिक्य गांवांत विद्वत्तेचें बाळगडू निळत असे. रामभद्र हा विद्वन्मंडळांतील मुकुटमणि म्हणून प्रसिद्ध झाला होता. संस्कृत भाषेच्या इतिहासांत ही त्याची प्रसिद्धी वजाक्षराप्रमाणें चिरंजीव राहिलेली आहे.

१४. सिद्धान्तसिद्धाजन हा एक वेदान्तपर ग्रंथ आहे. त्यावर

रत्नतूळिका नांवाची टीका लिहिणारा
इतर ग्रंथकार भास्कर दीक्षित नावाचा विद्वान, विद्याप-

रिणय व जीवानन्द हे दोन ग्रंथ लिहून ते आश्रयदाता आनंदराय मखीला अर्पण करणारा वेदकवि, सुखसंदेश व अद्भुतदर्पण नाटका याचा वर्ता महादेव कवि, रसात्मक काव्याचा वर्ता म्हणून आजहि प्रसिद्ध असलेला बेंकटेश उर्फ अद्या अवल, शृंगारमंजरी शहाजीयम् या काव्याचा वर्ता पेरियाप्पा कवि याची श्रेष्ठ स्तुतिंतोत्रें शहाजीच्या दरवारांतील ज्या नऊ कवीनीं देली आहेत ते नऊ कवी व पेरियाप्पा कवि अशा इतर अनेक प्रसिद्ध कवीनीं तिरुवसनलुर येथें शहाजीच्या वदान्यत्वाचा लाभ घेतलेला आहे.

१५. शृंगारमंजरी शहाजीयम् हें नाटक अमून तेंच तिरुवड्यर

येथें उत्सवप्रसंगीं करारिं असें ठरलें होतें. हे
शृंगारमंजरी नाटक काव्य शहाजीच्या चरित्रांतील ऐतिहासिक

भागावर रचिलेले आहे. शहाजी एका सुंदरीवर प्रेमाने अगदी दुःख झाला होता असा प्रसंग यात वर्णिला आहे. या नाटकात नायिकेच्या सौंदर्याचि आणि नायक तें सौंदर्य पाहून अगदी भुलून गेल्याचें उत्कृष्ट व नमुनेदार वर्णन आहे. कवि पेरियाप्पा हा एका

विद्वान् घराण्यांतील असून दरबारामध्ये तत्कालीन विद्वच्छिरोमणीच्या मालिहेंतील एक म्हणून प्रसिद्ध होता.

१६. रामराज्याभिषेक नाटक व वल्लीपरिणय यांचें प्रयोग

अप्यया दीक्षिताची
माहिती

पेरियाप्पाच्या खेड्यांतील उत्सवप्रसंगीं होव
असत. तिरुवसनालुर येथील वीरराघव
याचे पार्वतीस्तोत्र त्यानें याच काळांत

लिहिल्लें आहे. दंदार माणिकम नाटकाचा कर्ता नल्ल कवि
होय. या वर्तानें राजाज्ञेवरून कर्मकांडावरिहि ग्रंथरचना केल्ली आहे.
अप्यया दीक्षित हा मयूरगौरीचा राहणारा होता. त्यानें आचार-
ध्वनीत नांवाचा ग्रंथ रचिला हें पूर्वीच सांगितलें आहे. या ग्रंथांत
अन्यविधि व श्राद्धविधि या संबंधीं माहिती दिली आहे. राजाच्या
इच्छेवरून अप्यय्यानें प्रथम एक सारग्रंथ तयार केला व राजानेहि
स्वतः कांहीं भाग रचिलेला आहे, असें म्हणतात. राजाला उद्देशून
एका अष्टपदी रचिलेली असून गायनप्रसंगीं ती म्हणतात. असें
संगतात वी, शहाजी हा उत्कृष्ट ग्रंथकार व परीक्षक असल्यानें
त्यास अठराव्या शतकांतील भोज म्हणतात. (प. ७ पहा.)

१७. सन १५५० ते सन १७५० या दोनशें वर्षांच्या काळांत

विद्वत्समूहाची स्तुति व
तंजावराचे अभिनेदन

नायक व मराठे यांचें राज्य तंजावरास एका
भागून दुसरें असें झालें. या दोनशे वर्षांच्या
काळांत वाङ्मय व तत्त्वज्ञान यांचा जो

उत्कर्ष तंजावरास झाला त्याचे पूर्णपणें आकलन कोणासहि झालें
नाहीं, त्यामुळें त्याचें महत्त्वहि फारसें कोणाच्या लक्षांत आलें नाहीं.
राजकार्यादृष्ट्या तंजावर स्वतंत्र नसलें तरी तेथील विद्वानांनीं आपल्या
अलौकिक बुद्धिसामर्थ्यानें सर्व दक्षिण हिंदुस्थानचें अप्रेसरत्व मिळ-

विले होतें. तंजावरचा इतिहास इतर सर्व बाजूंनीं रूक्ष व नीरस असला तरी तेथील विद्वत्समूहाच्या तेजस्वी बुद्धिसामर्थ्यानें तो सत्यशोधकाचें मनोरंजन करीत असतो व म्हणून एवढा भाग वाळवटांतील सुपीक प्रदेशाप्रमाणें आल्हाददायक आहे यांत संशय नाहीं.

१८. अद्वैतकीर्तन या नांवाचा एक ग्रंथ तामिल भाषेंत लिहिलेला

भोसल्यांचें विरक्त
जीवन.

आहे. त्यावरून, शेंवटीं शेंवटीं शहाजी हा संसाराला कंटाळून योगी झाला असावा असें वाटतें. जगांत राहून विरक्त असण्याची

मनोवृत्ति शिवार्जी पासून दृश्यमान् होत असून ती एकोजी व शहाजी याच्यामध्येंहि होती. महाराष्ट्रीयांच्या प्रमाणेंच भोसले वराण्यांतील व्यक्तींच्या मनावरहि असलेलें साधूंचें नैतिक वजन (तंजावराकडेस सुद्धां) भोसल्यांच्या मनावर दायम असल्याचें दृश्यमान होते. शहाजीच्या कारकीर्दींत भोसलवंशावली नांवाचा एक संस्कृत ग्रंथ झालेला आहे; त्यावरून असें दिसतें कीं, शहाजीची एक भगिनी मोठी योगिनी होती. अद्वैत कीर्तन नांवाचा दुसरा एक ग्रंथ आहे, त्यावरून शहाजी हा, परब्रह्मानंदयोगी व त्याचा शिष्य पूर्णब्रह्मानंदयोगी या सासु पुरुषाचा मोठा भक्त होता असें दिसतें. योगी पूर्णब्रह्मानंद हा प्रायश्चित्तदीपिका व उपग्रंथदीप या ग्रंथांचा कर्ता पूर्वाश्रमांतील अप्पाशास्त्री होय. हा कंदारमाणिक्यचा राहणारा होता. कृष्णानंद सरस्वती हा सिद्धान्त-सिद्धांजन या वेदान्त निबंधप्र ग्रंथाचा लेखक होय. या ग्रंथांत अद्वैत तत्वांचें प्रतिपादन केले आहे. त्रिपुर उपनिषद् भाष्याचा कर्ता रामानंद हा बहुदा या कृष्णानंदाचा शिष्य असावा: शहाजीच्या कारकीर्दींत

भास्कर दीक्षित हा या कृष्णानंदाचा गुरु होता. दीक्षित गुरुनें कृष्णानंद शिष्याच्या ग्रंथावर एक टीका लिहिली आहे. यानंतर सुमारे पन्नास वर्षांनीं सदाशिव ब्रह्मोद्वेग हा एक महात्मा होऊन गेग. धावडशीकर ब्रह्मेन्द्रस्वामी तो हा नव्हे. या महात्मा ब्रह्मोद्वेग ब्रह्मतत्त्वप्रवाशिला नांवाच्या ग्रंथांत ब्रह्मसूत्रांचें विशदीकरण केले आहे. या शिष्याय अद्वैततत्त्वज्ञानांत परंपरागत ज्ञानाति झालेल्या दाहीं यतींचीं नावेहि आपण ऐणितों. ज्ञानसूर्याच्या प्रकाशानें जगांतील अज्ञानांधाराचा नाश करण्याचें कार्य परमेश्वरनें शंकराचार्यांस सोंपिले आहे अशी इत्दीत 'श्रद्धावन्त लोकांची समजूत आहे. कुंभयोगम् येथील एक आचार्य-पीठ प्रसिद्धच आहे. या पीठावरील शंकराचार्यांना आपल्या दर्मासंबंधीच्या कर्तव्यांत वर संगितलेल्या विद्वान् यतींची फार मदत होत असे. अप्पया दीक्षितानंतर तत्त्वज्ञानविषयक पूर्वोत्तरपक्षपुक्त तत्त्वज्ञानात्मकअभ्यासाचा पुनरपि पुरस्कार करण्यांत आला. मराठी राजांना अद्वैत मताचा अभिमान पुष्कळच असल्यानें त्यांनीं त्या मताचा केलेला पुरस्कार दीर्घकाळजीवी आहे असें आज तरी वाटें.

१९. तंजावर येथील मराठ्यांच्या कारकीर्दींत साधारणतः तामिल वाङ्मयाला उत्तेजन मिळालें नही, असें मराठी राजे व तामिल वाङ्मयाची आबळ. खेदानें म्हणावें लागतें. संस्कृत व तेलगू वाङ्मयाचें पुनरुज्जीवन झालें, परंतु तामिल वाङ्मयाला हें सद्भाग्य लाभलें नाहीं. नवीन म्हणजे मराठी राज्यकर्त्यांनीं नायक राजाचेंच वाङ्मयासंबंधीचें ब्रीद पुढें चालविलें असेंच म्हटलें पाहिजे. कारण तामिल भाषेकडेस नायक राजांनींहि दुर्लक्ष्यच केले होतें.

परंतु तामिल भाषेला उत्तेजन देण्याचे कार्य मठाधीशांनीं अव्याहतपणें मात्र चालविलें होतें. अशा रीतीनें उत्तेजन मिळोळ्या तामिल वाङ्मयांतिल उक्कष्टांपैकीं स्थलपुराणें, शैववैष्णवमतानुयायी पवित्र वाङ्मयाचें सार, त्यावरील टीका व कर्मा प्रतीची कांही नाटके अशीं वाङ्मयविषयक दिल्या उदाहरणें देतां येतील. बुद्ध व जैन यांच्या भरभराटीच्या वेळीं उच्च व अनेकविध तामिल वाङ्मय अस्तित्वांत आलें. त्याच्या खालोखाल मिशनरींच्या चळवळीनें प्रचलित तामिल भाषेची अभिवृद्धि झपाट्यानें झाली यांत संशय नाहीं.

२०. अशा या रूक्ष काळखंडांतहि सन १७०० मधील वेदा-
 रण्यमूचें थायुमनवर व सन १७५० मधील
 कांहीं तामिल ग्रंथ एका वर्षाचें अरुणाचलकविरापुर हीं
 व ग्रंथकार दाव्ये अपवादरूपानें दां होईना पण निर्माण
 झाली हें सत्य आहे. थायुमनवर हें दाव्य उत्कट मनोविकार
 असले व तन्मयता प्राप्त झाली तरच उत्कृष्ट म्हगता
 येतें. या आपल्या विपुलवाङ्मयकृतीनें मद्रासेकडे शियाली हा
 सर्वतोमुखीं झालेला आहे. सन १६८० मधील तिरुवरचा बैद्यनाथ
 देसांकर आणि स्वामिनाथ देसांकर यांच्यासारखे विद्वच्छिरोमणी,
 तिरुवादुथुराईचा अनेक शास्त्रवेत्ता तंबेरण सन १७८२ मधील
 शिवज्ञानत्वाभिगल इत्यादि विद्वानाची नामावली आपआपल्या
 तामिल वाङ्मयविषयक कृतीनें मद्रासेकडेस अमर झाली आहे. मिळाले-
 शतकम् या ग्रंथाचा कर्ता कवि शर्करपुलवर हा प्रतापाच्या
 कारकीर्दीचा उल्लेख करीत असल्यानें दुसऱ्या एका तामिल विद्वान
 कुटुंबाचा आपणांस बोध होतो.

२१ या कारकीर्दीत व्हांही ग्रंथ मराठी भाषेत झालेले आज
मराठी ग्रंथरचना; उपलब्ध आहेत. व्हांही भाषांतरें, व्हांही
स्तुतिविषयक ग्रंथ व थोडके स्वतंत्र ग्रंथ
अशी मराठी भाषेतील विविध ग्रंथरचनाहि या काळीं झालेली आहे.
मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रांतून मराठी वाङ्मयाची पुरवणी तंजावरास
भरपूर होत असे.

२२ तंजावरचा राजा खिस्ती लोकांच्या विरुद्ध आहे, त्यानें खिस्ती
मराठी राजे व
खिस्ती लोक
लोकांवर ढोईपट्टी बसविली, त्यानें खिस्त्यांना
छळिले व त्यांना आपण छळतो तसे
शेजारच्या संस्थानिकांनीहि छळावें असा

प्रयत्न कला असें मनुची म्हणतो. परंतु मंगम्माल + ही
जवळच्याच मदुरा व त्रिचनापल्लीची राणी फार शांत स्वभावाची
होती. पश्चात्कालीन शार्झ (Schwartz) प्रमाणेंच पूर्वकालीन
मनुची हाहि साधारणतः तंजावरच्या कारभाऱ्यांचा धार्मिकपणा व
खिस्तीधर्माविषयी त्रयस्थपणा यांबद्दल त्या दिवाणाना नावे ठेवितो.
राजाच्या मंत्रीवर्गांत ब्राह्मणाचाच भरणा असल्यामुळे राजा त्यांच्याच
तंत्राने मोठा धर्माभिमानि असे. खिस्ती लोकांना त्रास न देण्या-
विषयीं दाउदखान फौजदाराने शहाजीला लिहून कळविलें होतें.

+ चोक्कनाथ नायक (स १६६०—१६८२) या राजाची ही
राणी होय. राजाच्या पश्चात हीच राज्यकारभार पाहूं लागली. सन
१६९८ च्या सुमारास तिनें त्रावणकोरावर विजय मिळविला. पुढें सन
१७०४ मध्यें विजयरंग नायकानें मदुरेचा कारभार हातीं घेतला व
या मंगम्माल राणीला उपाशी ठेवून जीवें मारिलें. या विजयरंगा-
ची व एक पत्नी मीनाक्षी राणी होय.

२३ वस्तुस्थिति अशी होती कीं, ख्रिस्ती लोकांनीं तंजावरच्या प्रजेतील नाती व वर्ग यांच्यांत द्वेष उत्पन्न केला होता. पोर्तुगिज मिशनरी हे हिंदु-पद्धतीचा पोषाख करून स्वतःस रोमन ब्राह्मण

ख्रिस्ती लोकांचे
अपराध.

म्हणवीत व भोळ्या लोकांना बुचकळ्यात पाडीत. पांडिचरी येथे यांनी ब्राह्मण वस्तीमध्ये ख्रिस्ती लोकांना राहण्यासाठीं दोन इमारती बांधिल्या होत्या व हे ख्रिस्ती मिशनरी (धर्मोपदेशक) हिंदूंच्या देवळात जाऊन धर्मोपदेश करूं लागले होते. ख्रिस्ती लोकांनीं कुडलोर येथे एका नाटकांत हिंदुदेवतांचीं पात्रें घाटून अनिर्वचनीय चेष्टा केली होती. हें नाटक तंजावर येथेहि राजासमोर करण्यांत आलें. असेल्ले हे प्रकार तंजावरच्या राज्याच्या बाहेर घडले होते तरी त्या योगानें राजा व प्रजा यांचा चित्तक्षोभ होणें साहजिकच होते. त्याचा परिणाम कदाचित् ख्रिस्ती लोकांवर व्हांहीं होणें अपरिहार्य झाले असेल. साधारणतः तंजावरचे राजे हे फार शांत व सहनशील होते. त्यांनीं डेन्स आणि डच यांच्या धार्मिक बाबतीकडेस आरंभापासून दुर्लक्ष्यच केले. जेव्हां व्यापारीलोक वर देण्याची चुकवाचुकव करीत तेव्हां मात्र राजाला आपला अधिकार वापरणें भाग पडत असे व कदाचित् इतर गुन्हेगार व्यापाऱ्यांबरोबर ख्रिस्ती गुन्हेगार व्यापाऱ्यांनाहि शासन होत असेल. ख्रिस्तीलोक संख्येनें वाढले, त्यामुळे धार्मिक दृष्ट्याहि पूर्वीच्या प्रमाणानें त्यांचें संख्याधिक्यच झालें. त्यांच्या एकीचें बंधनहि भक्कम असें. परदेशच्या व्यापाऱ्यांना ते राजा किंवा प्रजा यांच्याहून अधिक जवळचेच असत. अशा एकंदर कारणामुळे मनुची वगैरेनीं तंजावरच्या राजांविरुद्ध एकतर्फी हकीकती ऐकून त्याच सत्य मानून लिहून ठेविलेल्या आज आपणा-पुढें असाव्यात.

प्रकरण ५ वें

पहिला सरभोजी (सन १७१२-१७२८)

व

तुकोजी (सन १७२८-१७३६)

मुद्दे

- १ मरवाचा राजा व त्याचे वारस यांच्या भानगडी
- २ कावेरीचा धक्का व रामनशाचे वारस.
- ३ आनंदरायराचा शाप व अंत.
- ४ सरभोजीच्या राणीच कपट, तोंठ्या मुलाचा अन्त व क राजा
- ५ तुकोजीला राज्यप्राप्ति व त्याची विद्वत्ता.
- ६ तुकोजीचे इतर राजकारण.
- ७ मीनाक्षी, चंदासाहेब व तंजावरावरील संशय.
- ८ दिवाणाची असमर्थता व तुकोजीच्या पश्चात् इतर भानगडी.
- ९ तंजावरांतील भानगडीचा कालखंड.

१ स्वराज्य व परराज्य अशा दोनही राजकारणाचा कित्ता

मरवाचा राजा व त्याचे वारस यांच्या भानगडी

दुसऱ्या शहाजीने जो घालून दिला होता त्याचेच अनुकरण सरभोजीने व तुकोजीनेही वारसाईच्या नात्याने केले. मरवाचा राजा किल्ल्यावर याने एत मुलगा दत्तक घेतला होता. त्याचे नांव रघुनाथ असे होते. हा रघुनाथ सन १७२० मध्ये निवर्तला. पुढे दुसरा मुलगा विजयहि मरण पावला. तेव्हां गादीच्या वारसाईबद्दल यादवी सुरू झाली. त्यामुळे सर्व मरवा संस्थान मोठ्या घोंटाळ्यांत पडले. किल्लावनाच्या रखेलीचा मुलगा

स. १७२०] (पहिला) सरभोजी सन १७१२-१७२८ ५२

भवानीशंकर व तांडदेव हे दोन वारस पुढे आले होते. तंजावरच्या मराठी राजांनी भवानीशंकराचा पक्ष घेऊन त्याला गादीवर बसविण्यांत विजय संपादिला. या मदतीवद्दल भवानीशंकराने तंजावराच्या उत्तरेकडील पंवर नदीजवळील प्रांत मराठी राजास देण्याचें वचन प्रथा दिलें होतें. परंतु भवानीशंकरास राज्यपद प्राप्त झाल्यावर त्यानें ते पाळिलें नाहीं म्हणून तंजावरदराराजानी तांडदेवाला मदत देली. भवानीशंकराच्या सैन्याचा मराठ्यांनी पराजय देला व मरवाच्या राज्याची सुव्यवस्था लावून दिली. ठरल्याप्रमाणें तंजावरच्या उत्तरेकडील प्रांत मराठी राजानान मिळाल्यामुळे त्यानी हा चढाटोप देला होता. मरवाच्या राज्याची सुव्यवस्था लाविण्यानंतर त्या औदिच्य प्रांताचे तीन विभाग करून एका तंजावरदारांस देण्यात येऊन बाहीच्या दोहोचा समावेश प्रस्तुतच्या रामनाद व शिवगंगाभूमी याच्या इनामी भागांत विभागून देऊन समाविष्ट केला. यावरून शिवगंगा संस्थानच्या उत्पत्तीचे मूळकारण तंजावरचे मराठे राजे होत. त्यानी मदुरेशीं युद्ध करून विजय संपादिला. रामनाद नामशेष केले व मदुरेच्या राज्याचा अकार्ष प्रघाट केला. याप्रमाणें मदुरेचा अकार्ष झाल्यामुळेच सरभोजीनें रामनादाच्या + राज पारणांत यशस्वी रीतीने मध्यस्थी केली. दलवाई अनंदरायर साहेब नावाचा एका मंत्री तंजावरचा कारभार पाहत असे. त्यानें

+ ही जहगीर मदुरेच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडेस आहे. हिच्यांत रामनाद तिरुवादानाई, परमगादी, तिरु ली आणि युदुकुलुत्तर अशा जमीनदारी तहाशिली आहेत. येथील संस्थानिक भरवन जातीचे आहे, यांस सेतुपति ही पदवी आहे. रघुनाथ किल्ल्यावर हा प्रख्यात संस्थानिक झाला. याच्या नंतरच वारसांचा तटा होऊन सन १७२५ चे सुमारास त्याचे तीन भाग झाले त्यांचें वर्णन मूळांत दिलेंच आहे

तीनही भवाची दिवाणगिरी यशस्वीपणे केली. तो मोठा विद्वान् म्हणून प्रसिद्ध आहे. रामनाद येथे वारसाईच्या हक्कासाठी यादवी चालत असताना वारसापैकी भवानीशंकराला प्रथम तंजवरकरांनी माहाय्य दिलें. पण पुढे तो राज्यावर वस्तूत्यानंतर त्याने जेव्हां आपले वचन भंग केलें तेव्हां तंजावरकरांनी तांडदेवाला मदत दिली. त्यावेळीं त्यांच्या प्रतिकारासाठी भवानीशंकरानें मदुरा व पुदुकोट्टाई येथील संस्थानिकांच्या फौजा बोलाविल्या हें पाहून पूर्वोक्त आनंदरायरनेच तंजावरच्या फौजेला पेशव्यांचे साहाय्य मिळवून देऊन भवानीशंकराच्या व त्याच्या साहाय्यकर्त्यांच्या सैन्यसंघाळा सामना दिला. एका संस्कृत नाटकावरून असे म्हणतां येईल की, दुसऱ्या शहाजीच्या कारकीर्दीत या आनंदरायर/कडेस धर्माधिकारी हे पद होतें. सरभोजीच्या कारकीर्दीत निराळ्या जागेवर याची नेमणूक होऊन राघोपंडित दिवाण हा सुभेदार नेमिला गेला.

२ तंजावर येथील पुस्तकालयांत अद्वैत कीर्तन या नावाचा एक
तामिल भाषेतील हस्तलेख आहे. त्यांत असे
कावेरीचा धक्का व
रामनदाचे वारस.
आहे की, कावेरी नदीच्या धक्क्याला
एकदां चीर पडली होती. ती चीर बुजवून
धक्का दुरुस्त वारण्याची परवानगी मदुरेच्या नायकराजानें देणे
अवश्य होतें. परंतु परवानगी मागितली असूनहि नायकराजानें
नाकारिली. यानंतर तिकडेस अवर्षण व दुष्काळ पडले त्यामुळे त्या
धक्क्याची दुरुस्ती झाली. कावेरी नदीचा हा धक्का पाहून टाक-
ण्यासाठीं कांहीं दुर्जन आले होते. पण सरभोजी राजानें त्यांच्याशीं
युद्ध केले. यासंबंधानें सरभोजीचरित्र या संस्कृत ग्रंथांत राजाची

स्तुति केली आहे. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तंजावर येथीलच पुस्तकालयांत आहे. रामनादाच्या गादीबद्दल जे युद्ध चाट्टं होते त्याशी कावेरी नदीच्या धक्क्याच्या संबंध होता. कावेरी नदीचा धक्का कारिकालानें बांधून मोठी कीर्ति संपादन केली होती. व ती तामिल कवींच्या काव्यांतूनहि अवतीर्ण झालेली दिसते. या धक्क्याच्या नाशानें विध्यसकांच्या कर्तृत्वाचीहि अशीच विस्तृत व निरंतरची पताका उभारली जाईल अशी समजूत होती, या गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक वाटते.

३. सरभोजी हा मोठा धर्मात्मा व दाता होता अर्शा प्रसिद्धी आहे. आनंदरायर साहेब दलवाय आनंदरायराचा शाप व अंत. हा सरभोजीचा धर्माधिकारी होता, असें पहिल्याच कलमांत सांगितलें आहे. या धर्माधिकार्याने तिरुवेंकाडुमथ्यें भंगमरम् व तिरुकडियाळमथ्यें सरभोजीराजापुरम् यासारखे अग्रहार (मनुष्य वस्तीस योग्य अशी वरें वगैरे बांधणें व त्यांत खाद्यपेय ठेविणें.) दिले अर्शा प्रसिद्धी आहे. यानेंच कावेरी नदीचा एक कालवा बांधून त्याला अय्यावय्या-नाळ असें स्वतःला अनुलक्षून नांव दिलें आहे. यानंतर तंजावरच्या दरवारांत या आनंदरायरास सरखेल ही पदवी मिळाली. सरभोजी राजाला पुत्र झाल्यावर या सरखेलानें एक सोन्याचा पाळणा राजास नजर केल्या. यानंतर कांहीं अप्रसिद्ध कारणांनी राजानें याला वैदेंत टाकून पोपणासाठीं फक्त मीठभातच देण्याचा हुकुम केल्या. हें पाहून या ब्राह्मणानें राजाला ' तिरुवेंकाडू येथील मंदिरांतील प्रचंड घंटा तुटून पडेल व राजवाड्याच्या उत्तरेचा कोट पडून जाईल ' असा शाप दिला व नंतर स्वतःचा जीभ

ओढून प्राणत्याग केला. आश्चर्य हें की, आजहि ती धंटा येग्यम्यळीं टांगलेली नाही व राजवाड्याच्या उत्तरेचा बुरुज पडताच आहे. दुसरी अशीहि एक दंतःप्रा प्रचलित आहे की, राजाने या आनंदरायरा दैद्याला बंधमुक्त केले व तो परत आपल्या गांवीं जात असतांना वाटेतच मृत्यु पावला. मद्रास येथील तामिळ भाषेच्या हस्तलिखित संग्रहांत मॅनेन्झी नामक ग्रंथ आहे. त्यांत अय्यावय्यासंबंधीं असा लेख आहे की, त्याने सांति शोधून काढिली, तिरुवेंदलु येथे एक मंदिर सुधारलें आणि तिथे तत्काल धर्मदाय देऊन मृतांच्या लज्याहि बंधविल्या. परंतु पूर्वोक्त प्रकारे अय्याचा शोधदायक शोध झाला असे या ग्रंथांत लिहिलेले नाही. हा ग्रंथ सन १८१८ मध्ये लिहिला असावा. असो. प्रस्तुत ब्राह्मणधर्माधिकारी हा विद्वानांचाहि मोठा आश्रयदाता होता. या आनंदरायराच्या नावावर वेदकवीनें विद्यापरिणय नांवाचे एक नाट्य लिहिले असून तें तंजावरास आनंदवल्ली देवीच्या उत्सवत दरण्याचा प्रदातच पडण होता. एका व्यक्तीचें विदेशी लय लागल्याचा कथाभाग या नाट्यांत आहे. एकोजीच्या दिवाणाचा मुलगा जगन्नाथ याने सरभराजविलास व रतिमन्थ (ही नाट्ये) लिहिल्याचे आढळते. शिवभारत हा संस्कृत ग्रंथ असून त्यांत शिवाजी व त्याचे पूर्वज यांची महत्त्वाची माहिती आहे असे म्हणतात. या ग्रंथांत शिवाजीचें चरित्रहि आहे. (हा ग्रंथ जुना असावा.) याच कारकीर्दींत या ग्रंथाचे तामिळ भाषांतर झालें असावें. तें तामिळ भाषांतर शिवाजी चरित्रम् या नांवानें प्रसिद्ध आहे. या शिवभारत ग्रंथाची एक नक्कळ महाराष्ट्रांत आणून आतां (१९३२) प्रसिद्ध दरण्यांत आली असून, त्यांतील एका उल्लेखाच्या आधारेनें सन १६२७ मधील

शिवजन्म चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न चांद्र आहे. बृहदीश्वर शिलालेखांत शिवाजी व व्यंकोजी यांचे जन्म शके १५५१ मध्ये झाल्याचे लिहिले आहे. त्याच धोरणाने या शिवभारतात दिलेल्या शिवजन्म शके १५५१ हाच खरा असावा असें दिलेले मानितात. शिवभारताची अरसळ प्रत आपणांपुढे नाही. हाती अलेल्या नदरेंत शके १५५१ च्या फाल्गुन वद्य ३ तृतीयेस शिवाजीचा जन्म झाल्याचें लिहिलेले आहे. तंजावराच्या शिलालेखात हाच शक व्यंकोजीच्याहि जन्माचा दिलेला आहे. व्यंकोजी लहान भाऊ होता हे सर्वमान्यच अफन्याने त्याचा जन्म त्याच शकातील बानीच्या बारा तेरा दिवसांतच झाला असावा व त्यावरून त्या शकाच्या वैशाख-जेष्ठान्त शहाजी हा जिजाबाई व तुकाई या दोनडे पन्त्यांसह राहत असावा असें सिद्ध दरणें प्राप्त आहे. तसें सिद्ध होईपर्यंत नवीन शिवजन्ममिति ग्राह्य दारण्यात वाई होईल. शिवदिविजय नांवाच्या बखरीत शके १५५३ 'दालयुक्ताक्षी' संवत्सर हा व्यंकोजीचा जन्म शक सांगितला आहे. परंतु शिलालेख हा बखरीपेक्षा अधिक प्रमाणभूत असतो व बखरीतील शक आणि संवत्सर यांचा भेळहि नाही, यामुळे बखरीतील काल चुकीचा होय यांत शंका नाही. शिवाजीचा जन्म-शक तंजावरावडेस सरासरी तीन वर्षांनी पुढे द्यावला आहे. त्याच प्रमाणें व्यंकोजीचाहि जन्म शक महाराष्ट्रांत सरासरी दोन वर्षांनी उशीरा झाल्याचे लिहिले आहे हेहि लक्षांत घेण्यासारखें आहे. असो.

४ सातारच्या एका कुटुंबातील मुलीशी सरभोजीचा विवाह झाला होता. सरभोजीस संतती झाली नाही. मराठी शिलालेखांत (प. १) असे लिहिले आहे कीं, सरभोजीच्या दुसऱ्या राणीने गरोदर असल्याचे सोग केले होते.

सरभोजीच्या राणीचे रूपट, तोतया मुलाचा अंत व कट्टू राजा.

पुढे दहा महिन्यांनी तिला एक मुलगा झाल्याचे प्रसिद्ध करण्यांत आले. त्या मुलाचे नांव सवाई शहाजी असे सांगण्यात आले होते. तंजावर विल्लयावरील कुर्पी अथवा रूपी नांवाची एक परीट स्त्री होती. तिचा हा मुलगा होय, परंतु त्याला राजपुत्र बनविण्यांत आले. कदाचित् राजा सरभोजीचा व रूपी परटिणीचा कांहीं संबंध असेलहि परंतु तो प्रसिद्ध नव्हता. कांहींहि असले तरी हा मुलगा खरा राजपुत्र नव्हे अशी शंका सरभोजीचा बंधु तुकोजी याला आली होती व ती त्याने सरभोजी राजाच्या कानावरहि घातली होती. त्यामुळे राजाच्या हुकुमाने त्या मुलाला दूर नेण्यात आले. कदाचित् ठारहि केले असावे अशी लोकवार्ता आहे. दुसरी एक दंतकथा अशी प्रचलित आहे कीं, राजानेच त्या अर्भकाला ठार मारिले व जिने दोंग केले होते त्या दुसऱ्या राणीचा त्याग केला. सुकोजी हेहि त्या मुलाचे दुसरे नांव होते. पुढे कट्टूसज या नांवाचा एक तोतया उत्पन्न झाला होता व तो आपण ल्हापणीचा सुकोजी अथवा सवाई शहाजी असून प्राणांतातून बालपणीच बचावून रानांतच वाढल्याचे सांगत होता.

५ सन १७२८ मध्ये सरभोजी निवर्तला. त्याची एक राणी सती गेली, (सुलक्षणाबाई व राजसबाई अशा दोघी राण्या सती गेल्या असें शिलालेखांत आहे.) सरभोजी नंतर तुकोजी हा राज्यावर बसला. सोबतच्या शिलालेखावरून तुकोजीतें आठ वर्षे राज्य केले असें दिसतें. पण मद्रास येथील एका हस्तलिखित पत्रांत तुकोजीनें सहा वर्षे राज्य केले असा उल्लेख आहे. तुकोजी हा मोठा भाषाशास्त्रज्ञ होता. त्याने आपल्या राज्यांत हिंदुस्थानी पद्धतचिं गायन सुरूं केले. तुकोजीनें संगीत सारामृत नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे त्यावरून तो गायनकलाभिज्ञहि होता असें दिसतें. त्याचा खाजगी कारभारी घनश्याम पंडित यानें भवभूतीच्या उत्तररामचरित्रावर एक टीका लिहिली आहे. याच समयास मनंभट्ट नांवाचा एक विद्वान् गृहस्थ होऊन गेला. तो प्रचंड संस्कृतग्रंथलेखक असून उत्कृष्ट पुस्तकांचाहि संग्रहाहक होता. घनश्याम हाहि दुसरा एक मोठा लेखक म्हणून प्रसिद्ध होता. आपण चौसष्ट ग्रंथ लिहिले असें तो म्हणतो. त्याच्या दोन पत्नी सुंदरी व कमला यांनींहि एका संस्कृत नाटकावर एक टीका लिहिली आहे.

६ रामनादाच्या संस्थानिकावर सरभोजीनें एक यशस्वी मोहिम चढविली होती, ती तुकोजीनें मार्गे घेऊन सरभोजीच्याच कारकीर्दीत सलोखा घडवून आणिला हें मागे संगितलेच आहे. अद्वैत वीर्तनांत असें म्हटलें आहे कीं; आपण स्वतः राज्याचा वारस आहोंत असें ठरविण्यासाठीं

भवानीशंकरानें तुकोजीची मदत घेतली होती व त्यानें त्याला सहाय्यहि केले होते.

७ त्रिचनापल्लीची राणी मीनाक्षी हिच्या विरुद्ध पाळेगारांनीं बंड उभारिलें. तेव्हा तुकोजीनें मीनाक्षीस मदत केली होती असें मद्रास येथील एका हस्तलेखावरून व शिलालेखावरून (प. १)

मीनाक्षी, चंदासाहेब
व तंजावरवरील संकट.

दिसतें. वादनवालेवर तुकोजांचा एक ग्रंथ आहे. त्यांत 'मदुरेमध्ये मुसलमानांचा पराजय, व मदुरा हस्तगत करण्याचा पराक्रम तुकोजीनें केला होता, असें म्हटलें आहे. परंतु हे असले काव्यमय उल्लेख तात्पर्यतःच इतिहासक्षेत्रांत येतात. त्यावरून आपणांस असें सांगतां येईल कीं, सन १७३४ मध्ये चंदासाहेबानें मदुरेवर पहिलीच स्वारी केली व तीतच त्याचा पराजय व्हावयाचा, कारण मीनाक्षी राणीला तुकोजीनेंहि सहाय्य दिलें होतें. परंतु चंदासाहेबानें उघडणें समोरासमोर युद्ध करण्याऐवजीं युक्तिप्रयुक्ति व विश्वासघात यांच्या जोरावर सन १७३६ मध्ये त्रिचनापल्लीस आपली सत्ता प्रस्थापित केली. (मदुरा व त्रिचनापल्ली असें एकाच राज्य झाले होते.) मदुरेच्या नायकांच्या शेजारचीं संस्थाने नामशेष झाली, त्यामुळे तंजावरच्या मराठी राजांस मोठाच धक्का वमला. दोन मुसलमानी सत्तांमध्ये तंजावर हें संस्थान सांपडल्यामुळे यावनीसतेमध्ये त्याला विलीन होणें भाग पडलें. कोंडीत सांपडल्याप्रमाणें तंजावर हें संस्थान अडकलें गेल्यामुळें मुसलमानी सत्तेत सामील झालेल्या हिंदुसंस्थानांत त्याची आणखी एक भर पडली. कसेंहि असो, तूर्त तरी तंजावरानें मोठ्या कष्टानें आपलें जीवित राखिलें होते. या प्रसंगीं तंजावरास

एका दूरदृष्टी व शूर अशा कर्तृत्ववान् राजाची आवश्यकता होती. परंतु तेथें अंतःकलह असून, अनेक पंथ व कपटपटुता यांनी युक्त अशा दोंगी लोकांनी तंजावरचें राज्य या समयास अगदी व्यापून टाकिले होतें.

८ या प्रसंगी तंजावरास एक चेष्टी (श्रेष्ठी=व्यापारी) दिवाण-

पदावर होता, व त्याचेंच वर्चस्व एकंदर दिवाणाची असमर्थता व तुकोजीच्या पश्चात् इतर भानगडी. राजकारणावर होते. त्याचा बुद्धिवाद व उपदेश अगदीच अहित परिणामी असल्यामुळेच तंजावरची प्रजा त्यावर अगदी

नाराज झाली होती. हा प्रसार तुकोजीच्या कारकीर्दीच्या शेवटी घडून आला. राज्याची माळी दोंगी ध्यावी याच प्रश्नानें तुकोजीच्या पश्चात् इतर सर्व प्रश्न भागे पडले. तुकोजी गादीवर बसल्या तेव्हा त्याचा मुलगा एकोजी (दुसरा) हा चाळीस वर्षांचा होता. तुकोजीला सयाजी नावाचा निराळाच एक राज्याधिकारी पुत्र होता, अर्शा एक समजूत आहे. या दोघाशिवाय एका नायडू जातीच्या रवेळीच्या पोटी तुकोजीला मुलगे झाले होते. परंतु यातील दोघे पूर्वीच मरण पावले होते व एकूच हयात होता. अन्नपूर्णा नांवाच्या खांडाराणीच्या पोटी तुकोजीला प्रताप नांवाचा एक पुत्र झाला होता. तंजावरच्या लोकप्रिय व प्रसिद्ध राजाच्या नामावळींत हा प्रतापच शेवटचा राजा होय.

९ तंजावरच्या इतिहासात सन १७३६ ते सन १७३९ पर्यंतचा

तंजावरांतील
भानगडींचा कालखंड.

तीन चार वर्षांचा कालखंड अज्ञानांधकारमय राज्याधिकारासंबंधी कलहपूर्ण, अराजनिष्ठाना भरमराटांचा व ढोग्यांच्या अस्तित्वाच्या

पोषक असा होऊन गेला.

प्रकरण ६ वें.



अराजकता सन १७३६ ते १७३९

मुद्दे.

- १ व्यंकोजीचा पराक्रम, संशयी स्वभाव आणि मृत्यु.
- २ सय्यदाच्या आधारावर तोतयाचें प्राबल्य.
- ३ सुजानबाईस वैद.
- ४ तोतयास पुनः राज्यप्राप्ति, प्रतापाचें राज्यारोहण.
- ५ इतिहासकारांचा मतभेद.
- ६ सयाजीची माहिती.
- ७ तोतयासंबंधी कांहीं लेख.

१ (दुसरा) एकोजी ऊर्फ बाबासाहेब यानें फक्त एकच वर्ष राज्य केलें असें तंजावर येथील शिला-
एकोजीचा पराक्रम, संशयी स्वभाव आणि मृत्यु. लेख व मद्रास येथील हस्तलिखित यांवरून दिसतें. आपल्या विरुद्ध कांहीं कट होत आहे की काय ? या संशयांतच तो नेहमीं

असे. वेंकोजीच्या कारकीर्दीपासून तंजावरास सय्यद या नांवाचा एक झिळेदार होता. तोच या (दुसऱ्या) एकोजीच्या कारकीर्दीत जवळजवळ खरा सत्ताधारी बनला. किंवा अक्षरशः राज्यपद-दाता (Kingmaker) या पदवीस पोंचला. ही पदवी त्या सय्यदाला चार वर्षेपर्यंत उत्तम प्रकारें शोभते. दुसऱ्या एकोजीच्या कारकीर्दीमध्ये गुप्त कट नुसता वाहत होता व शेवटीं एका गुप्त कटाला तो बळीहि पडला, हें मात्र फार विलक्षण झालें. मरणसमयीं या एकोजीचें वय एकेचाळीस वर्षांचें होतें. सन १७३६ मध्ये

चंद्रासाहेबानें त्रिचनापल्लीला जात असतांना मध्येच तेजावरकर स्वारी केली. यासमयीं एकोजी हा फार आजारी होता. तथापि, त्यानें चंद्रासाहेबार्शी लढाई करून त्याला पळावयास लाविलें. मद्रास येथील हस्तलिखितावरून दिसते कीं, यावेळीं तेजावरचा खजिना अगदीं रिकामा झाला होता व राज्यव्यवस्था नीट चालविण्यासाठीं एका मंत्रीमंडळाची योजना एकोजीनें केली होती. परंतु वार्हीं तारत मार्ग या मंत्रीमंडळीलाहि काढितां आला नाहीं.

२ एकोजी (दुसरा) नंतर त्याची पत्नी सुजानबाई ही राज्याधिकारिणी झाली. पिंगल सेवत्सर सैन्यदाच्या आधारावर शके १६५८ मध्ये एकोजी मृत्यु पावला. तोतयाचें प्राबल्य. तेव्हांपासून शके १६६० कालयुक्ता सेवत्सरापर्यंत दोन वर्षे सुजानबाईनें राज्य केलें. कारण (शके १६६० मध्येच म्हणजे) सन १७३८ मध्ये कट्टु राजानें किल्ल्यांत प्रवेश करून राज्यव्यवस्था आपल्या हाती घेतली. सुजानबाईनें तीन वर्षे राज्य केलें असें मद्रास येथील हस्तलिखितावरून दिसते. त्या हस्तलिखितांत असें लिहिलें आहे कीं, दृष्ट व जुलमी अशा स्त्री-अधिकाराला कंटाळून सन १७३८ मध्ये एक तोतया उत्पन्न झाला व त्याला सिद्दोजी, तुलाजी, तुकाजी व सुब्बा चेटी या मंत्र्यांचें साहाय्य मिळालें. या मंत्री सहायकांनीं सुजानबाई राणीसंबंधीं शक्य तेवढा अधिक तिरस्कार उत्पन्न करून ठेविला होता. सर्व राज्यांत किल्लेदार सय्यद हा फार मोठा सत्ताधारी अधिकारी असून तो इच्छेप्रमाणें वाटेल तें करित असे. राज्यांतील सैन्य त्याच्याच ताब्यांत असे. व शाहूजी अथवा उपर्युक्त कट्टुराजा

या तोतयानें सय्यदाचाच फायदा घेऊन सुजानबाईवर वर्चस्व मिळविले. आपण पहिल्या सरभोजीचे पुत्र आहोंत असे या तोतयानें जाहीर वेलें.

३ तोतया कट्टुराजाला तंजावरांतून हांकून दिल्यावर तो फ्रेंचा-
कडेस गेला व त्यानें त्यांना कारिकाल बंद-
सुजानबाईस कैद राचा मोबदला देण्याचें वचन देऊन
तंजावराचें राज्य मिळवून देण्यास मदत मागितली. याच वेळीं
सय्यदानें सुजानबाईस वैद करून मंत्रीमंडळातील एक मंत्री
सिदोजी याला त्याच्या दोन भावांसह तंजावरच्या दिडी दरवाजा-
समोर सुळावर चढविलें. हा सिदोजी सुजानबाईच्या विशेष
कृपेंतील इसम होता.

४ तोतया शाहूजी सन १७३८ मध्ये तंजावरास परत आला,
व त्यानें नंतर एक वर्ष राज्य केलें. फ्रेंचाना
तोतयास पुनः राज्य-
प्राप्ति, प्रतापाचें
राज्यारोहण.
कारिकाल बंदर देण्यास सन १७३९ च्या
फेब्रुवारीमध्ये तोतया राजाला चंदासाहेबां
भाग पाडिलें व पुढें एप्रिलमध्ये राजानें ती
देणगी कायम केली. कारिकाल बंदरात फ्रेंचानां उतरण्याला या
तोतया राजानें म्हणजे शाहूजीनें सन १७३८ च्या जुलईमध्ये बंदी
केली होती. यावरून हा तोतया सन १७३८ पूर्वी तंजावरच्या
राज्यावर आला असावा असें वाटतें. या बंदीमुळेच चंदासाहेबां
तंजावरावर स्वारी केली असावी. मुसलमान विछेदार सय्यद हा
फार धूर्त होता. तो फ्रेंचांना मिळालाच होता. तोतया राजानें वर
प्रमाणें जरी फ्रेंचानां कारिकाल बंदर दिलें, तरीहि थोडक्याच

दिवसांत त्याला आपला गाशा गुंडाळावा लागला. कारण तो खरोखरीच तोतया होता, खरा राजपुत्र नव्हता. किल्ल्यांतील एका रूपा अथवा कुष्पी या परटिणीचा तो मुलगा होता. नागापट्टण येथील डच व फोर्टसेंट जॉर्ज येथील इंग्रज लोकांना त्या तोतयानें मोठमोठ्या देणग्या देण्याची वचनें देऊन त्यांची मदत मिळविली होती. असे, तंजावर येथील शिलालेखांत लिहिले आहे. (परि. १) परंतु तो कुष्पीचा मुलगा आहे असे निश्चितपणें बाहेर येतांच त्याला पदच्युत वरण्यांत आले. सन १७३९ मध्ये डचांनीं यूरोप येथें पुढील आशयाचे पत्र पाठविलें “ शाहूजी हा खरा राजपुत्र नसल्याने चंदासाहेबानें त्याला कैद केले व प्रतापाच्या इच्छेविरुद्ध प्रतापाला राज्यावर बसविण्यांत आले.” पुढें प्रताप स्वतः वारागृहात जाऊन तोतया शाहूजीला भेटला, व ‘ या शाहूजीच्या इच्छेविरुद्ध हें राजपद घेण्याची आपली मुळींच इच्छा नाही ’ असे शाहूजीला म्हणाला. त्यावर शाहूजी (तोतयाराजा) म्हणाला, ‘ जर तूं राज्यापदाचा स्वीकार केल्या नाहीस तर आपण दोघेहि ठार मारिले जाऊं. म्हणून तूं राज्याधिकार धारण कर. नंतर आपण दोघेहि जीवंत राहून पुढील कार्यक्रम यथास्थित पार पाडूं.’ यामुळे तोतयानंतर प्रतापसिंहानें तंजावरचें राजपद सन १७३९ मध्ये स्वीकारिलें. शिलालेखांतहि प्रतापसिंहाच्या राज्यारोहणाचा शक १६६० सिद्धार्थी हा दिला आहे. त्यावरून प्रतापसिंहाचें राज्यारोहण सन १७३९ च्या पहिल्या दोन तीन महिन्यांत झालें असावें.

५ या वाळासंबंधाने वराच गोधळ आहे. ऑर्म म्हणतो की, प्रताप व त्याचा माजी शहाजी हे सरभोजाचे पुत्र होते. परंतु हे दोघेहि तुकोजीचेच पुत्र होत असे डफ म्हणतो. परंतु ऑर्म व डफ हे दोघेहि या बाबतीत चुकीचेच ठरतात. आता निःसंदिग्ध रीतीनें असे सिद्ध झाले आहे की, तुकोजीच्या अन्नपूर्णा नावाच्या खांडाराणीचा मुलगा प्रताप हा होय. शहाजी हा सरभोजाचा मुलगा होता असे उगीच प्रसिद्ध केले होते. आता पकट्या सयाजीचाच प्रश्न शिष्टांत राहतो. परंतु धर्मशास्त्राप्रमाणे ज्याला तुकोजीचा मुलगा म्हणतां येईल असा कोणीहि सयाजी मुळीच नव्हता, हें पुढें ओघानें सिद्ध व्हावयाचेंच आहे.

६ बृहदीश्वर शिलालेख व मद्रास येथील शिलालेख यांमध्ये सयाजीची माहिती सयाजीचें नांव नाही. परंतु यावरून सयाजीचे नास्तित्व सिद्ध होते. कारण शिलालेख हा दुसऱ्या सरभोजाच्या वारकरीदीमध्ये तंजावरास खोदविलेला आहे. व हा सरभोजी प्रतापसिंहाचा नातू होता. अर्थात् प्रतापसिंहाहून अधिक जवळचा वारस इतर कोणी होता असें त्या शिलालेखात येणे शक्यच नाही, असे म्हणतां येईल. परंतु तुकोजीला असा कोणी तरी वारसदारी पुत्र होता, याला त्यांनीं निःसंदिग्ध पुरावाच नाही. तंजावरचे गॅझेटिअर व क्रमिक पुस्तक यांमध्ये या सयाजीचा उल्लेख येतो, पण तो सगळा लेखकाच्या कल्पनाशक्तीचा खेळ होय.

७ मार्गे सांगितलेले डच-लेख व डॉडवेलने उद्धृत केलेला

तोतयासंबंधी
कांहीं लेख.

सन १७३९ मधील नेंगापट्टमच्या डच गव्हर्न
राचा लेख, यांवरून निःसंशयपणे असें
सिद्ध होते कीं, शाहूजीनंतर राज्यावर

प्रतापसिंहच विराजमान झाला होता. 'सुजानबाईला शाहूजी या तोतया राजानेंच राज्यावरून काढलें होतें' असें डच गव्हर्नच्या लेखांत स्पष्टच म्हटलें आहे. 'सन १७३८--३९ मध्ये शाहूजी हा तोतयाच तंजावरास राज्य वारीत होता,' असे आनंदरंगा पिले याची रोजनिशी व 'फ्रेंच पौवर' हे मॅलिसनचें पुस्तक यांवरून दिसते. मॅलिसनच्या पुस्तकावरून असेहि सिद्ध होतें कीं, शाहूजीला तंजावरातून बाहेर हाकून दिले होतें, तेव्हां त्याने कारिकाल बंदर फ्रेंचांना देण्याचे अभिवचन सन १७३८ मध्ये दिलें होतें, व त्यामुळे लवकरच त्याला राज्य प्राप्त झालें. परंतु त्यानें फ्रेंचांना कारिकालांत उतरण्याची तत्काळ बंदी केली, हें मार्गे तिसऱ्या प्रकरणांत सांगितलेच आहे. आनंदरंगम् पिले यानें शाहूजीची हद्दीकत सन १७३९ पर्यंत पुढें छिडली आहे. परंतु वर सांगितलेले डच लेख याहून अधिक माहिती देत नाहींत. त्यावरून असें दिसते की, सुजानबाईला बाजूस सारून एका व्यक्तीने राज्य बळकाविले व तीच व्यक्ती पुढे राज्याधिकारिणी म्हणून कायम झाली. असा राज्यापलाप वरगारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शाहूची विवा कट्टराजा म्हणून प्रसिद्ध अत्तलेली परंतु खरोखर कुण्पी अथवा रूपी परटिणीचो औरस पुत्रसंततीच होय. हाच शाहूराजा आपणास सरभोजाच. पुत्र म्हणवीत होता. हा कट्टराजा खरोखरीच तोतया होता असे सिद्ध होईपर्यंत तंजावरच्या खऱ्या राज्याधिकारी व्यक्तीचा प्रश्न पूर्णपणे घोंटाळ्यांतच पडला

होता. मामें सांगितलेले डच लेख, आनंदरंगम् पिले याचा सन १७४६ मधील फ्रेंच लेख व कट्टुराजाचाच राज्यावर हक्क असल्याचा सन १७४९ मधील इंग्रजी लेख हे सर्व आधार कट्टुराजाच्या तर्फेचे आहेत. प्रतापसिंह हा बेकायदेशीर वारस असून कट्टुराजाच खरा वारस आहे असे हे सर्व लेख एक मतानें प्रतिपादन करतात. राज्याधिकार धारण करण्याबद्दल प्रतापानें दर्शविलेल्या डळमळीतपणाचा उल्लेख डच लेखामध्ये आहे. आणि मराठी शिलालेख व मद्रासचे हस्तलेख याना म्हणजे यांतील एतद्विषयक उल्लेखाला अधिक महत्त्वाचें कारण म्हणजे तंजावरांत गोंधळलेलें राजकीय वातावरण होय. डच लोकांनीं प्रथमपासून चुकीचा पक्ष घेतला व पत्रामागून पत्रें पाठवून पहिल्या चुकीवर झकण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सरभोजीचे पुत्र असल्याचें शाहूनीं जें स्वतःच्या अधिकाराच्या प्रतिपादनासाठीं जवळपासच्या लोकांस सांगितलें होतें, तेंच एकाद्या नोकरानें जाऊन आनंदरंगापिले यास कथन केलें व तें त्यानें आपल्या रोजनिशीत लिहून ठेविलें. परंतु सन १७४९ मधील इंग्रजांच्या लेखापेक्षां पिले याच्या या लेखाला अधिक महत्त्व देणें योग्य वाटत नाही. कारण फ्रेंच लेखका इंग्रजांना उद्देशून मोठ्या खोचदारपणाने लिहितो की, “ तुम्हां (तंजावराच्या) मृत राजाकडून कोणी तरी भूत उत्पन्न वरून घेऊन स्वतःच्या मतलबासाठीं त्या राज्यावर स्थापून वर्तमानकालीन राजाला पदच्युत करावे हा तुमचा विचार योग्यच म्हणावयाचा,” या विवेचनावरून हें उघड सिद्ध झालें कीं, प्रताप हा गादीवर येण्यापूर्वी ज्या सयाजीनें एक वर्षपर्यंत राज्य वेले तो अगर तसा कोणी तुकोजीला सयाजी नांवाचा पुत्र कायदेशीर वारस नव्हता.

Additional authorities.

- 1 Anandaragam Diary 1 Ch 4 13. IV p 350 in by Dodwell.
- 2 Mällesoh The rise of the French power in India ch 3.



पञ्चायत राजा श्यामलह
(कारकीर्ण १७३९-१७६३)

प्रकरण ७ वें.

प्रतापसिंग १७३९ ते १७६३.
ए.इ.

- १ प्रतापाची योग्यता.
- २ प्रतापाची प्रजानुरक्ती
- ३ तोतयांचे बड व यवनांचे कारस्थान
- ४ किल्लेदार सद्यद याची कारस्थाने.
- ५ प्रताप व नवाब यांचा संबंध.
- ६ साधारकरांची मदत.
- ७ तोतयांचे प्रयत्न.
- ८ इंग्रजांची यशस्वी मध्यस्थी
- ९ नबाबीसंबंधी युद्धे.
- १० महंमदअल्लीस प्रतापाची मदत
- ११ महंमदअल्ले व म्हैसूरचा यांचे संबंध
- १२ मानाजीचा पराक्रम.
- १३ प्रतापाची स्तुती.
- १४ कांहीं प्रादेशिक घालगेली
- १५ महंमदअल्लीची तंजावरावर स्वारी.
- १६ तंजावरसंस्थान लयास जाण्याची कारणे.
- १७ प्रतापसिंगाचा सृष्ट्यु व वारस.

१ तंजावराच्या नामांकित मराठी राजाच्या यादींत प्रताप हा शेवटचा राजा होय. वेंकाजी, शहाजी व प्रतापाची योग्यता. सरभोजी यांच्यानंतर प्रतापाचें नांव येतें. इंग्रज, फ्रेंच व या उभयतांचे प्रतिस्पर्धी यांना जोंपर्यंत प्रतापाच्या

साहाय्याची आवश्यकता होती तोपर्यंत प्रतापास जेवढे सुख मिळत होते तेवढे सुख इंग्रज व महंमदअल्ली यांची सत्ता कर्नाटकात स्थिर झाल्यावर म्हणजे (प्रतापाच्या) वृद्धापकाळांत त्याला मिळाले नाही. चंदासाहेबाने तंजावरावर वारंवार स्वाऱ्या केल्यामुळे त्याच्या विपर्याचा प्रतापाचा आपलेपणाचा भाव अगदी नष्ट झाला. त्रिचनापल्लीच्या वेढ्यानंतर महंमद अल्लीने प्रतापास असे दळविल्याचे प्रसिद्ध आहे की, “ तुझ्यामुळेच मी आज जिवंत आहे. माझ्या पित्याच्या मृत्यूच्या समयी मी जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण करण्यासाठी चंदासाहेबाला माझ्या स्वाधीन कर. ” क्लाइव्ह आणि ईस्ट इंडिया कंपनी आरंभी आरंभी प्रतापाला स्वतंत्र राजा समजून ‘ His majesty ’ या पदवीने संबोधित असत. परंतु तेव्हा पुढे बंद झाले असे दिसते.

२ राज्याधिकार धारण करण्याला प्रताप अगदी नाखुप होता.

पण राज्यांतिले मुख्य मुख्य कर्त्या माणसानी प्रतापाची प्रज्ञानुरक्ती.

‘ संस्थानाच्या हितासाठी तरी प्रतापाने राज्याधिकार स्वीकारावा ’ अशी त्याला गळ घातली; व अनिश्चय मनधरणी केल्यामुळे प्रतापाने तंजावरची गादी पतकरली. शिलाखांत अमे म्हटले आहे की, प्रताप हा भला, बुद्धिमान, रूपसंभन्न व शूर असा राजा होता. प्रजेची भक्ति वृद्धिंगत होण्यासाठी प्रतापाने प्रजेप्र कुडिवारम्हे अधिक प्रमाणांत करण्याची सक्कत दिली. कुडीवारम् म्हणजे जमीन नांगरण्याची मजुरी. ही बहुधा पिकाच्या प्रमाणांत असे. ते मजुरीचं प्रमाण प्रतापाने वाढविल्यामुळे गरीब लोकां साहजिकपणेच अधिक सुखी झाले असावेत. या शिवाय प्रता-

पाने नागोर येथें एक मशीद बांधून त्या मशादीच्या खर्चासाठी पंधरा गांवें इनाम दिलीं. यावरून प्रतापाची प्रजानुरक्ता व त्याचा सहनशील स्वभाव यांची चांगली जाणीव होते. त्याच्या भोवती जीं माणसे असत त्यांच्या स्वभावाची परीक्षा तो फार तीक्ष्ण दृष्टीने व बारकाईने करीत असे. ज्याची लहर व जुळ्मी वृत्ती याच्या योगे सगळ्या तंजावराचा नाश होण्याची वेळ आली होती, त्या विल्लेदाराला प्रतापानें प्रथम पुष्कळच धाकांत ठेविलें व नंतर एका प्रसंगीं देहान्ताची शिक्षा केली. देवी कोट्टाईच्या वेळ्वापासून सेनापति मानाजी याची फार प्रख्याती झाली व प्रतापाने त्याच्या युद्धकलाभिज्ञतेचा पुष्कळच उपयोग करून घेतला. मानाजी हा स्वभावानें लहरी व हूड असल्याने कित्येक वेळां तो प्रतापाच्या आज्ञेच्या विरुद्ध वर्तन करीत असे. तो एखाद्या प्रसंगाची चिकित्सा मोठ्या मार्मिकरीतीने परंपरा जुळवून करण्यांत कुशल होता व इंद्रजात्रियीं त्याला आपलेपणा वाटत असे. प्रतापाचा चिटणीस गादीराव व सेनापति सुखोजी या उभयतांचे सूत या मानाजीशीं नसे. या उभयतांच्या सल्ल्यावरून प्रतापाने मानाजीला आपल्या नोकरांतून दोनदां कमी केले व एवदां तर कैदही केले. परंतु मुराररावाच्या सत्यवाशी स्वारीपासून किंवा इतर भयंकर संकटांतून तंजावराचें रक्षण करण्यास एवढा मानाजीच समर्थ होता, अशी सर्वांचीच खात्री होती. प्रख्यात डबीरपंडित हा दुसरा एक मोठा इंसम होता. जमाबंदीच्या कामांत हा फार निष्णात असे. प्रतापाच्या मुलाचा वारभाराडे त्याने काहीं दिवस केला, त्यामुळे राज्याला पुष्कळच लाभ झाला. भयंतराथोडेच दिवस हा पंडित

कारभार वरीत नव्हता. पूर्वी वांची शहरांत शंकराचार्यांचे पीठ होते; परंतु तेथे यावनी मताचे प्राबल्य वाढत असलेले पाहून आचार्यांनी आपले पीठ उदयारवालयमध्ये नेले. येथील शंकराचार्यांचा मुद्दाम वामनाजी येथे अगताना तेथे आचार्यांचा सन्मान वरण्यासाठी राजा प्रताप हा डवीर पंडिताला बरोबर घेऊन गेला होता.

३ तंजावरच्या गादोसाठी शाहूजी नांवाचा एक तोतया राजा उभा राहून सव्यदाने पुनः एदां क्लेश उत्पन्न केले होते. पण त्यात त्याला यश आले नाही. सव्यद हा चंदासाहेवाशी वगैरे कारस्थान वरीत असल्याचे पुढे उघडणीस येतांच प्रतापाने त्याला देहाना शिक्षा देली. दौयाजा गट्टीगाई हा तंजावर येथील एक मोठा सरदार प्रतापशी बैर वरीत असे. तोनया शाहूजीच्या बर्फेने या दौयाजीनेच परदेभी व्यापारा व चंदासाहेब चाव्भारी वाडी कारस्थान रचिले होते, व अगदी आरंभी म्हणजे सन १७४० मध्ये स्वतः तोनया शाहूजी हादि प्रतापाच्या विरुद्ध वांहीं कारभार वरीत होता.

४ निहलेदार सव्यद हा पहिलीच बारवाई वरीत असल्याचे आढळून आले. आपल्या मुलासाठी तंजावरचे राज्य लाटावे, असा त्याचा उद्देश असावा असे दिसते. जर त्याला दीर्घकाळपर्यंत जगू दिले तर तंजावरास यावनी सत्तेचे प्राबल्य खास झाले असते. तो स्वतः क्रूर, लहरी व पराकाष्ठेचा स्वच्छंदी होता. मोठी सत्ता आपणांस असावी अशा त्याला पराकाष्ठेची आवड होती.

किल्लेदार सव्यद वाचीं
कारस्थाने.

त्याच्या ताब्यांत कांहीं फौज असल्याने तिच्या जोरावर स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाटेळ तेव्हा राजाला पदच्युत करण्याचे अथवा वाटेळ त्यास राज्याधिकार देण्याचे त्याला सामर्थ्य होते. चार वर्षेपर्यंत खरा सत्ताधीश तोच होता. तो स्वतः धर्माने यवन असल्याने कर्नाटकाचा नवाब सादतुल्लाखान व त्याचा जावई चंदासाहेब यांच्याकडेस त्याचा विशेष ओढा होता. त्याच्याकडेस राज्याचा दारभार ज्या मुदतीत होता त्या मुदतीत तंजावर येथील देवळें व यज्ञयाग यांच्याकडेस पूर्ण दुर्लक्ष होऊन धर्मादायहि बंद पडला होता. बांचेक्षर उर्फ कुटीरवि याने सन १७४१ मध्ये 'महिषा शतक' नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत नानाजी, शाहजी, सरमोजी व आनंदराव यांच्या वेळचे सुखाचे दिवस गेले असे मोठ्या दृग्बलपूर्ण उद्गारांत लिहून ठेविले आहे.

५ सन १७७६ मध्ये कर्नाटकाच्या नवाबाने एक पत्र डायरे-

५ मध्य व नवाब
यांच्या संबंध.

क्टरास लिहिले असून त्यांत प्रतापाच्या राज्यारोहणापूर्वीचा तंजावराचा वृत्तान्त नमूद केलेला आहे. या वृत्तांतांत नवाबाशी प्रता-

पाचा वारसा संबंध होता हे दर्शविलें आहे. दोस्तअल्ली हा कर्नाटकाचा सुभेदार असताना प्रताप हा मोठा अवज्ञाशील आहे असे पाहून त्याला एका मुसलमान अंमलदाराने सेवान्त घेतून देऊन नोऱ्हीतून निवृत्त केले होते. मराठ्यांनी सन १७४० मध्ये दोस्त अल्लीचा वध केल्यामुळे प्रतापाला पुनः राज्यप्राप्ति झाली. नंतर तंजावरावरून विली खंडगी घ्यावयाची हें ठरविण्यासाठी निजामाने आपले सैन्य पाठविलें व त्याच्या भावानें खंडणी वसूल

केली. अन्वरुद्दीन याने तीन स्वाऱ्या केल्याचा दाखला आढळतो व त्यावरून मुख्य सत्तेचें लढाऊ सामर्थ्यहि कसे हीन होतें याची माहिती मिळते.

६ वर दिलेली माहिती अगदी बरोबर आहे. आपलीं राज्ये

सातारकरांची मदत पूर्णपणें खालसा होऊं नयेत म्हणून दक्षिणेकडील मराठी संस्थानिकांनीं साताऱ्याहून

फौजेची मुख्य मदत मागविली. त्याप्रमाणे तो आली व त्या फौजेशीं लढत असतांना वर्नाटकाचा नबाब दोस्तअल्ली हा मारला गेला. ओर्म म्हणतो कीं, निजामानें मराठ्यांना नबाबाविरुद्ध चिथ-विलें होतें. परंतु चंदासाहेबांशीं नबाबाच्या मुलाचे वैर असल्यानें तो मुलगाच या मराठ्यांच्या स्वारीबद्दल जबाबदार आहे. रघूजी व फत्तेसिंग यांच्या हाताखाली सुमारे दहा हजार फौज देऊन शाहूने त्यांना नबाबावर पाठविलें व मराठ्याशीं युद्ध करित असतानाच नबाब मारिला गेला. मराठ्यांनीं त्रिचनापल्ली काबीज करून ती गुटीचा लुटारू राजा मुरारीराव याला दिली व चंदासाहेबाला कैद करून साताऱ्यास नेले. साताऱ्याहून आलेल्या रघूजी भोसल्याला सगळा दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होती. पण तसें घडल्यास आपणाहि सातारच्या छत्रपतीचे मांडलिक होऊं या भीतीनें प्रतापानें रघूजीला मनापासून साहाय्य केले नाहीं, इतकेंच नव्हे पण त्रिचनापल्लीची देणगीहि त्यानें स्वीकारली नाहीं. तंजावरचा राजा प्रतापसिंह याची ही अदूरदर्शी राजकारणकुशलता उभयपक्षांनाः

अहितकर होती. मुरारीनें पूर्वी तंजावरावर स्वारी केली त्यावेळीं मानाजीनें मोठ्या कुशलतेनें त्याला परत पिटाळून लाविलें. त्यामुळें मुरारी व प्रताप यांच्यामध्ये आता रहस्य राहिलें नव्हतें. यानंतर सन १७४२ मध्ये कर्नाटकाच्या नवाबाचेंच सैन्य आलें. त्यानें मुरारीच्या ताब्यांतील त्रिचनापल्ली सर केली व ती अन्वरुद्दीन यास दिली आणि तंजावरावर कांहीं खंडणीहि लादली; व ती तंजावरास मान्य करणें भाग पाडिलें. गुंतागुंतीच्या परिस्थितिमुळे निजाम व नवाब, आणि मराठे व परदेशीव्यापारी या जोड्यांमध्ये केव्हां काय परिस्थिति उत्पन्न झाली असती तिचा अंदाज काढितां येणें शक्य नसल्यामुळें प्रतापाची कारकीर्द अस्थिर व क्षुद्र ठरते असें फार तर म्हणतां येईल. ही परिस्थिति प्रतापाच्या कारकीर्दीच्या अखेरीपर्यंत तशीच राहिली व शेंवटीं शेंवटीं कोणतेहि धाडसी राजकारण करणें अशक्य झालें.

७ तोतया राजा शाहूजी हा सन १७३९ मध्ये तंजावरच्या गादी-

वरून पदच्युत झाला. त्यानंतर सहा वर्षांनीं तोतयाचे प्रयत्न, म्हणजे सन १७४५ चे सुमारास त्यानें

पांडिचराला फ्रेंचाकडेस मनुष्य पाठवून आपलें राज्य बळकाविणाऱ्या प्रतापाच्या विरुद्ध मदत मागितली. परंतु ती त्यास फ्रेंचांनीं दिली नाहीं. फ्रेंचाकडून मदत न मिळाल्यामुळें तो सन १७४९ मध्ये फोर्टसेंट जॉर्ज डेव्हिड याजकडेस गेला. यावेळीं कोयाजी कट्टिगाई हा तोतयाच्या बाजूनें पुढारी होता. परंतु सन १७३९ पासून पुढें सात वर्षेपर्यंत मद्रास येथील आंग्लसत्तेने प्रतापाला राजा म्हणून मान्य केलें होतें. सन १७४७ मध्ये प्रताप व इंग्रज यांनीं एकमतानें

कारिकाल घेण्याचें ठरविलें होतें. परंतु तोत्याचा लोंचटपणा, लढाईचा खर्च आणि देवीकोट्टाई बंदर देण्याचे आमिष हीं प्रलोभनें झिडकारिणें मोठें काटिण होते. देवीकोट्टाई हें बंदर कोलेरून नदीच्या मुखाजवळ असून तें समुद्राकडून व उत्तरेच्या बाजूनें तंजावरावर स्वामित्व गाजविण्याची गुरुकिल्ली असल्यानें कोलेरून नदीकांठची वसाहत मोठी आश्चर्यजनक झाली. त्याकाळीं जहाजांना सुरक्षितपणें किनाऱ्याला लावितां येत असे. तेथें जवळच लांकडे व धान्य यांचा भैरपूर पुरवठा असे. इत्यादि कारणांनीं इंग्रजकंपनीला ती देणगी मोठी प्रलोभनीय वाटली.

८ हिंदुस्थानच्या राजकारणांतील इंग्रजांची यावेळची मध्यस्थी

इंग्रजांची यशस्वी
मध्यस्थी.

अगदीं प्रथमचीच होय व ती चांगल्या मुहूर्तावर झाली होती असे त्यांच्या दृष्टीनें म्हणावे लागतें. येथील राजकारणांतील इंग्रजांच्या मध्यस्थीची चळवळ परिणामाच्या दृष्टीने इंग्रजांना मोठी लाभकारक व हिंदी लोकाना तत्कालीन राजकारणाच्या दृष्टीनें अखेरचीच झाली. याच सुमारास प्रतापानें इंग्रजी कंपनीला फ्रेंचांच्या विरुद्ध मदत दिली होती. तथापि इंग्रजी कंपनीने निमकहरामी करून प्रतापावर दोन मोहिमा केल्या. देवीकोट्टाई येथील किल्ल्याचा परीच सुमारे एक मैलाचा असून त्याच्या भिंती १८ फूट उंचीच्या होत्या. तंजावरच्या लोकांनीं मोठ्या शौर्यानें त्याचे संरक्षण केलें होतें. तेथील किल्लेदारानें तर मोठ्या हिंमतीने इंग्रजांना कळविलें होतें की, “माझे बय ४० वर्षांचें झाले असून आजपर्यंत मला कोणीहि दोष दिलेला नाही. म्हणजे इतक्या चेख रीतीनें किल्लेदारानें

इंग्रजांच्या मध्यस्थीची चळवळ परिणामाच्या दृष्टीने इंग्रजांना मोठी लाभकारक व हिंदी लोकाना तत्कालीन राजकारणाच्या दृष्टीनें अखेरचीच झाली. याच सुमारास प्रतापानें इंग्रजी कंपनीला फ्रेंचांच्या विरुद्ध मदत दिली होती. तथापि इंग्रजी कंपनीने निमकहरामी करून प्रतापावर दोन मोहिमा केल्या. देवीकोट्टाई येथील किल्ल्याचा परीच सुमारे एक मैलाचा असून त्याच्या भिंती १८ फूट उंचीच्या होत्या. तंजावरच्या लोकांनीं मोठ्या शौर्यानें त्याचे संरक्षण केलें होतें. तेथील किल्लेदारानें तर मोठ्या हिंमतीने इंग्रजांना कळविलें होतें की, “माझे बय ४० वर्षांचें झाले असून आजपर्यंत मला कोणीहि दोष दिलेला नाही. म्हणजे इतक्या चेख रीतीनें किल्लेदारानें

कर्तव्य मी आजपर्यंत बजाविलें आहे. मजजवळ पांच हजार फौज असून या किल्ल्याचें संरक्षण प्राणान्तापर्यंत करण्याचा निश्चय त्या समग्र फौजेनेंही मजप्रमाणेंच केलेला आहे. हा किल्ला अभेद्य असल्यानें आम्हांपैकी एकूनएक संरक्षक मरून जाईपर्यंत तो लढवावा असा आमचा दृढ संकल्प आहे. ” कांहींहि असो. इंग्रजांची पहिली स्वारी अयशस्वी झाली व तो किल्ला त्यांना हस्तगत करितां आला नाही. दुसऱ्या स्वारींत मोठ्या शिकस्तीनें देवीकोट्टाई हें बंदर इंग्रजांनीं हस्तगत केलें. यावेळीं लॅरेन्स व क्लाइव्ह हे दोन इंग्रज प्रसिद्धीस आले. प्रतापाचा सेनापति मानाजी हा त्यावेळीं फारच शौर्यानें लढला व बंदराचें संरक्षण उत्तम प्रकारें करिता झाला. परंतु कर्नाटकावर जमलेल्या राजकीय वातावरणाच्या दगानीं उभय पक्षांत त्वरेनें तह घडवून आणिला. या युद्धांत जयश्रीने इंग्रजांना माळ घातली होती तरीहि त्यांनीं आपलाच हेवा न चालवितां व ज्या तोतयाची त्यांनीं तरफदारी केली होती त्यालाहि राज्यपदावर न बसवितां प्रतापसिंहाशीं तह केला. तथापि इंग्रजांना देवीकोट्टाई हें बंदर मिळालें व तोतयाच्या पोषणाची व्यवस्था झाली. हिंदुस्थानांतील प्रदेशाची प्राप्ति याच प्रसंगीं इंग्रजांस प्रथम झाली. म्हणजे ही मोहीम अशा दृष्टीनें यशस्वी झाली. इंग्रज व हिंदी यांच्या भावीयुद्धांत इंग्रजांना जें राजकारण सिद्धीस न्यावयाचें होतें त्याचें उपजत पोषण प्रताप-शाहूजी या युद्धानें केलें. त्यांत शाहूजीच्या तर्फेनें इंग्रज लढले हें वर सांगितलेंच आहे. या युद्धानंतर तंजावरच्या राजाला तोतयाची भीति मुळांच राहिली नाही. परंतु प्रताप अगर त्याचा मुष्गा (राजपुत्र) यांना परदेश-

स्यांबदल मुळींच प्रेम राहिलें नाहीं. परदेशस्थांनीं तंजावरच्या राज्यांत प्रवेश करितांच एक कर घावा असें राजानें ठरविलें.

९ वारसाइसंबंधाचा उपरिनिर्दिष्ट झगडा थंड पडला तोंच महं-

नबाबीसंबंधीं युद्धें. मदअल्ली व चंदासाहेब यांच्यामध्ये कर्नाटकाच्या नबाबगिरीसंबंधीं एक लढाई उपस्थित

झाली. ही लढाई म्हणजेच कर्नाटकाचें युद्ध होय. वस्तुतः भाऊबंदकीच्या युद्धाचा शेवट हा कर्नाटकाच्या लढाईचा सूचक असा श्रीगणेशाच होय. सातारच्या वैदेतून चंदासाहेबाची मुक्तता, सन १७३६ ते १७३९ या वर्षामधील तंजावरांतील यादवी, फ्रेंच व मुजफरजंग यांच्या बरोबर तंजावरच्या तोतयानें जोडिलेला स्नेह, कर्नाटकाचा नबाब अन्वरुद्दीन याचा सन १७४९ मधील मृत्यु व नबाबीच्या प्राप्तीसंबंधी महंमदअल्ली व चंदासाहेब यांच्यामधील स्पर्धा, अशा कारणांमुळें प्रताप व मानाजी यांना इंग्रजांशीं तह करणे भाग पडलें. तंजावर हें शहर त्रिचनापल्लीच्या जवळच आहे. व त्रिचनापल्लीसच महंमदअल्ली व चंदासाहेब याच्या युद्धाचा वणवा पेटल्यानें तंजावर हें शहर मोठ्या कचार्टींत सांपडलें. कारण दोघांनींही प्रतापाकडेस मदत मागितली व ज्याला मदत मिळणार नाहीं तो आपल्या संस्थानास उपद्रव देईल अशी प्रतापास धास्ती वाटत होती. मराठी शिलालेखांत असे लिहिलें आहे की, महंमदअल्ली हा नेगापट्टमहून त्रिकनापल्लीस पळून जात असताना प्रतापासिंहाचा पाहुणा म्हणून तीन महिने मध्येच तंजावरास राहिला होता. सन १७४९ च्या डिसेंबरमध्ये चंदासाहेब व मुजफरजंग हे त्रिचना-

पछीस जात असताना मध्येच तंजावरास थांबले. तंजावराच्या राजा-
कडेस मोगलांची बरीच मोठी रक्कम घेणे होती हें या उभयतांस
ठाऊक होते. ती रक्कम वसूल करण्याच्या निमित्तानें त्यांनी तंजाव-
राच्या किल्ल्यास वेढा दिला, रकमेची मागणी केली व ती रक्कम
वसूलहि केली. हे दोघे यवन सरदार फ्रेंचांचें मित्र असल्यानें त्यांनीं
कारीकालजवळ ऐशीं खेडींहि स्वतःसाठीं मिळविलीं. तंजावरास दोन
किल्ले असल्यानें तंजावराचें संरक्षण उत्तम प्रकारें होत असें. या दोन
किल्ल्यांतील एक किल्ला अधिक मजबूत होता. त्यामुळे तंजावराचा
एकदम पराजय झाला नाहीं. प्रतापसिंह या धूर्त मराठी राजानें
आपल्या मदतीला नासिरजंग येईल या उत्सुकतापूर्ण आशेच्या अन्तस्थ
कारणानें, चंदासाहेब व मुजफरजंग या यवन शत्रुद्वयांना तहाच्या
निमित्तानें काही दिवस झुलविलें. नासिरजंगानें कर्नाटकांत केलेल्या
पराक्रमानें चंदासाहेब पळून गेला व त्याचा मुख्य साहाय्यकारी मुज-
फरजंग हा प्रतापसिंहाकडून मिळालेल्या खंडणीचा कांहीं हिस्सा
घेऊन पांडेचरीला सटकला.

१० सन १७५० मध्ये प्रतापसिंग व इंग्रज यांच्यांत मित्रत्वाच्या
नात्यानें झालेला पत्रव्यवहार आज उपलब्ध
महंमदअल्लीस प्रतापाची आहे. परंतु इंग्रजांनीं तंजावरावर नुकतीच
मदत. स्वारी केली असल्यानें इंग्रजांच्या वर्तनाचा

कटु अनुभव आल्यामुळे राजा प्रतापसिंग हा नबाब व फ्रेंच यांच्या
मित्रत्वाच्या भानगडींसंबंधीं उदासीन राहिला होता. जेव्हां त्रिचना-
पल्ली येथें महंमदअल्ली हा शत्रूकडून वेढिला गेला, तेव्हां म्हैसूरचा
मुतालिक नंदराजा व गुटीचा मुरारीराव यांनीं महंमदअल्लीला मदत
केली; व सन १७५२ मध्ये प्रतापसिंहहि त्या मित्रसैन्यांमध्ये सामील

शाला. प्रतापसिंहाच्या ताब्यांत पांच हजार स्वार व तीस हजार पायदळ असल्याने कर्नाटकामध्ये हा राजा फार महत्त्वाचा सत्ताधारी असा मानिला जात असे. त्याने तीन हजार स्वार व दोन हजार पायदळ असे पांच हजार सैन्य मानाजीच्या ताब्यांत देऊन त्याला महंमदअल्लीच्या मदतीसाठी पाठविले. यावेळी अर्काट येथे क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली सैन्याने जो पराक्रम केला त्या योगे नशीबाचें पारडें एकदम फिरले. अनेक मित्रांच्या साहाय्याने महंमदअल्लीने त्रिचनापल्ली हस्तगत केली. फ्रेंचांच्या ताब्यांतिलू किल्ला व कोईलडुई हस्तगत करण्यास लॉरेन्सच्या नेतृत्वाखाली मानाजीने इंम्रजांस मदत दिली. या सगळ्या युद्धांत इंम्रजांना तंजावराहून सर्व पुरवठा होत होता. चंदासाहेब हा शरण आला होता; पण महंमदअल्लीच्या चिथावणीवरून मानाजीने विश्वासघाताने त्याचा शिरच्छेद केला. या एकंदर युद्धांत तंजावरच्या राजाने चांगली मदत केल्यामुळे त्याला कोईलाडुई व एलंगुड ही गांवे व मागील दहा वर्षांच्या खंडणीची माफी देण्यांत आली.

११ म्हैसूरच्या मुतालिक नंदाराजाने जी मदत केली होती ती बद्दल त्याला महंमदअल्लीने त्रिचनापल्ली देण्याचें वचन दिलें होतें; परंतु तें वचन पुढे त्याने पाळिलें नाहीं; म्हणून नंदाराजा व

महंमदअल्ली व म्हैसूर-
कर यांचें संबंध.

मुरारीराव हे दोषेहि इंम्रजांचे साहाय्यकर्ते फ्रेंचाकडेस गेले. याच-प्रमाणें प्रतापानेहि आपणांस मिळावें या हेतूने फ्रेंचांच्या तर्फे दुप्लेने प्रतापाला धाक दपटशहा व कांहीं प्रलोभन दाखविलें. त्यामुळे किंचित्काळ दुप्लीचा मनोरथ सिद्धिस गेला. परंतु लवकरच राजा

परत आपल्या संघांत (नंदराजा व मुरारी यांच्याकडेस) आला. संघांतून फुटून गेल्याबद्दल राजाला कडक शासन झालें. मुरारीने त्याच्या मुलुखावर स्वारी केली व काइलड्डी कालिगुल्ला धुळीस मिळविलें. या युद्धांत राजाचा सेनापति गड्डीराव याचा पराजय झाल्याने मानाजीला नोकरांत परत ठेवावें लागलें. त्याला फ्रेंचांच्या आग्रहानें नोकरांतून नुकतेंच कमी केलें होतें. मानाजीच्या विजयी पराक्रमानें व नवाबानें व्हांहीं रोकड रकम दिल्यामुळें मुरारीला परत जाणे भाग पडलें. ' या युद्धांत तंजावरचा राजा प्रताप हा पौरस्त्य राजकारणांतील न्यायीपणाच्या धोरणानें वागत असे ' असें त्यावेळच्या इंग्रजी वातमीपत्रांत म्हटलें आहे. परंतु असें स्पष्ट दिसतें कीं, त्याला चंदासाहेब दिवा फ्रेंच यांच्याबद्दल आपलेपणा मुळींच नव्हता. हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापन करण्याच्या इंग्रजांच्या प्रयत्नाला मात्र त्याची मदत झाली.

१२ तंजावरच्या गादीसाठी फ्रेंच हे एका तोतया राजाला पुढें आणण्याच्या प्रयत्नात असल्याबद्दल इंग्रजांनीं मानाजीचा पराक्रम.

सन १७५७ मध्यें प्रतापाला कळविलें. परंतु ' आजपर्यंत पंचवीस तोतये उत्पन्न झाले त्यामुळे आपणांस आतां अधिक एका तोतयाची धास्ती मुळींच वाटत नाही. ' असें प्रतापानें इंग्रजांस उलट कळविले. चंदासाहेबाला शोहेचाळीस लक्ष रुपये देण्याचा एक ठराव सन १७४९ मध्यें तंजावरास केला होता, ती रकम वसूल करण्यासाठीं सन १७५८ मध्यें लाली हा कारिकालून तंजावरावर चालून गेला. परंतु त्याला नागोरास मुळींच दूट मिळाली नाही. मानाजीच्या पराक्रमापुढें लाली अगदीं फिकका पडला.

कारिकालजवळच इंग्रजांच्या लढाऊ जहाजांचा काफला दिसू लागतांच लाली हा तंजावराहून तत्काळ परत फिरला. तंजावरच्या सेनेला इंग्रजांच्या लहानशा फौजेचें साहाय्य मिळाल्यामुळें तिनें कमी झालेल्या व उपासानें अर्धमेळ्या झालेल्या फ्रेंचांच्या फौजेला हैराण केलें. सन १७६१ मध्ये पांडेचरीच्या वेढ्याच्या सात वर्षांच्या मुदतींत राजा प्रताप यानें सहा हजार स्वार व इतर सर्व पुरवठा इंग्रजी सेनापतीस केला होता. इंग्रजांशीं त्याचें इतकें रहस्य होतें कीं, तंजावर हें इंग्रजांचेंच आहे असे त्यानें एकदां लिहिल्लें आहे.

१३ प्रतापाला 'तंजावरचा महाराज' असें इंग्रजी कंपनी म्हण-

तच असे; व सन १७६२ मध्ये कंपनीच्या

प्रतापाची स्तुति.

गव्हर्नरानें प्रताप हा चक्रवर्ती असल्याचे

नबाबाला कळविलें होतें. परंतु हा सर्व बाह्य असा शाब्दिक देखावाच ठरला. कारण गेल्या युद्धांत प्रतापानें इंग्रजांस इतकी मदत दिली तरी नबाबानें, मित्रांनीं, शेजाऱ्यांनीं व इंग्रज कंपनीनें सुद्धां तंजावराला नंतर फारच धिक्कारपूर्वक वागविलें. तंजावरचें राज्य हें नेत्रशल्याप्रमाणें महंमदअल्लीला त्रासदायक वाटत असे, म्हणून ते खालसा करावें असा त्याचा हेतु होता. इंग्रजी कंपनीनें सन १७६२ मध्ये डायरेक्टरांना कळविलें कीं, तंजावरकराशीं युद्ध पुकारिलें तर इतर संस्थानें, महंमदअल्लीच्या अधिकारीवाणीला विरोध न दर्शवितां तंजावरकरांना मिळतील. पुढें मद्रास सरकारच्या मध्यस्थीनें तंजावरच्या राजानें नबाबास बावीस लक्ष रुपये मागील बाकीबद्दल दिले व चार लक्षांची सालीना ठरीव खंडणी मान्य केली. कोइलाडी व थेलंगुडु हीं गांवें नबाबानें राजास परत दिलीं. जो तह ठरला

त्याच्या पूर्ततेसाठी कंपनीची जामीनगिरी मिळाली. या नंतर दर-
साल खंडणीची रक्कम वसूल करण्यांत आली, व आजपर्यंत स्वतंत्र
किंवा अर्धवट स्वतंत्र असलेले तंजावरचे राज्य आपले स्वातंत्र्य गमा-
वून बसले. प्रतापाने महंमदअल्लीच्या ऐवजी फ्रेंच व चंदासाहेब
यांना जरी मदत केली असती, तरी याहून अधिक फायदेशीर तह
झाला असता असे नाही.

१४ रामनदकरांशी फार दिवसांपासून चालत आलेले वैर
काहीं प्रादेशिक घालमेली. अरंतंगीं येथे सरहद्दीवर चालंच होते.
तुकोजीच्या कारकीर्दीच्या शेंवटीं
तंजावरकरांचा काहीं प्रदेश गमावला होता, तो पुदुकोट्टाईच्या
तोंडामनांच्या मदतीने मानाजीने परत मिळविला. परंतु पुन्हा तो
प्रदेश गमावला, व नबाबाच्या मनाई हुकुमामुळे प्रतापाने ह्या प्रदे-
शाचा वाद सोडून दिला. कारण नबाब हा तंजावरचा खरा
अधिपति होता व इंग्रजी कंपनीच्या साहाय्याने तो निरंकुश झाल्यामुळे
त्याचे आसन स्थिर होऊन रक्षणहि झाले. त्याच्या कारकीर्दींत
सरहद्दीवर तोंडामन लोकांशीं काहीं झगडे होत, पण ते किरकोळ
स्वरूपाचे होते.

१५ आपला गेलेला प्रात परत मिळविण्याच्या हेतूने प्रताप-
सिंहाच्या गादीवर आलेल्या वारस राजाने
महंमदअल्लीची तंजा-
वरावर स्वारी. रामनदावर स्वारी केली. त्या राजाचे ते
कृत्य नबाबास अपमानकारक वाटून त्यानें
प्रथम तंजावरावरच चाल केली. हे श्रीमंत संस्थान खालसा करावे
असाच महंमदअल्लीचा हेतु होता. म्हणून प्रथम त्याचा पाडाव

करून तें आपल्या ताब्यांत घेण्याचा त्याचा हेतु होता. तंजावराची संपन्नता कावेरी नदीच्या आविकूट कालव्यावर अवलंबून असल्यानें तो कालवा दुरुस्त करण्यासहि महंमदअल्लीनें परवानगी दिली नाहीं, असें त्याच्या सन १७६३ व १७६५ च्या पत्रव्यवहारावरून दिसतें.

१६ तंजावरच्या राज्यास उतरती कळा लागण्याला प्रतापसिंहाच्या वंशजाचा कमकुवतपणा मुख्य कारण होता तंजावर संस्थान ल्यास जाण्याचीं कारणें. हें तर खरेंच आहे. तथापि इंग्रजी कंपनीस महंमदअल्लीचा भक्कम पाठिंबा असल्यानें तंजावरचे संस्थान सत्वर ल्यास गेलें. सन १७६१ मधील पानिपतच्या युद्धात पूर्णपणें पराभव झाल्यानें हिंदुस्थानांतील मराठ्यांची सत्ता फार दुर्बळ झाली व मराठी साम्राज्याची एकीहि नामशेष झाली. तथापि स्वतःची प्रातिक सत्ता स्थापण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या इंग्रजी कंपनीला त्यावेळीं हिंदुस्थानांत सर्वांत अधिक बलिष्ठ मराठेच वाटत होते. मराठी सत्ताधाऱ्यात असलेला राजकारणकौशलचा अभाव व तंजावर हें संस्थान अगदींच दूर बाजूस राहिलें, अशा उभयविध कारणानीं तंजावर संस्थानाला उतरती कळा प्राप्त झाली.

१७ सन १७६३ तारीख १६ डिसेंबर रोजीं तंजावरचा राजा प्रतापसिंह हा मृत्यु पावला. तिसरी व पांचवी अशा त्याच्या दोन राण्या सती गेल्या. त्याचा राज्याधिकारी पुत्र तुलजाजी हा होय. •

प्रतापसिंहाचा मृत्यु
व वारस.

Additional Authorities.

- 1 ORME:-A history of the military transactions of the British in Hindustan
2 vols.
- 2 WILKS:-Sketches of south India 2 vols.
- 3 DODWELL:-Duplex and Clive.
- 4 AITCHISON:-Treaties and engagements
vols. (10)
- 5 Papers relative to the Restoration of the
Raja of Tanjore vol. III.

प्रकरण ८ वें.

तुळजाजी (सन १७६३-१७८७)

मुद्दे

- १ विद्याप्रीति
- २ धर्मप्रियता
- ३ भोळेपणा
- ४ अन्याय्य वर्तन
- ५ मरवाशी युद्ध व नबावाशी बेबनाव
- ६ आरोपांची अयथार्थता
- ७ नबावाची स्वारी
- ८ राजपदावर तुळजाजीची पुनः स्थापना
- ९ नवीन तह
- १० हैदराची स्वारी व प्रजेची दुर्दशा
- ११ मृत्यु व दत्तविधान
- १२ वंशश्रुत

१ वडील प्रतापसिंह याच्या देखरेखीखाली प्रस्तुत तुळजाजीला

विद्याप्रीति. योग्य आणि आवश्यक शिक्षण प्राप्त झालें होतें.

तो मोठा भाषाशास्त्रज्ञ होता व संस्कृतकाव्य-

रचनाहि करीत असे. तेलगू व मराठी लेखकांना त्यानें आश्रय दिला होता. त्रिचनापल्ली येथें कस्तुरीरंगायन् या नांवाचा एक विद्वान् गृहस्थ फौजेंत नोकर असून कांहीं शिष्यांचा जमादार होता. त्यानें आपल्या मुख्यासंबंधानें कांहीं काव्य लिहिल्लें आहे. अद्वरी

कुष्पान हा या जमादाराचा शिष्य म्हणून प्रसिद्ध होता. तुळजाजीने या शिष्याला आन्ध्रकालिदास या योग्य पदवीने भूषविले होते. त्याने आनंदगिरीच्या शंकरविजय या ग्रंथाचे भाषांतर केले असून ते आचार्यविजयम् या नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय कुष्पान याने अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांत पंचनद स्थलपुराण, रामायणाचे, यक्षगण, भागवतकथा, परमभागवतचरित्र, इंदुमतीपरिणय, कर्म-विपाक हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तंजावरच्या राजांच्या आश्रयाखाली तेल्गू वाङ्मय फार भरभराटीस आले. किंबहुना विजयानगरच्या राज्याच्या पश्चात् हे तेल्गू वाङ्मय कावेरी तीरावर पराकाष्ठेच्या उन्नतीस पोचले होते; इतकेच नव्हे पण तुळजाराजानंतर ही उन्नति थाबली व ते वाङ्मय परत आपल्या मूळ प्रदेशांत गेले. सत्यच कथन करावयाचे तर असे म्हणतां येईल कीं, एकुणीसाव्या शतकाच्या आरंभापासून हिंदी भाषांचे जीवन नष्ट झाल्यासारखेच झाले असून त्यांची चळवळ आणि कर्तृत्वशक्ति दमोचर होण्यापूर्वी पाश्चात्य कल्पनांचे जन्तु त्यांच्यांत प्रविष्ट करावे लागले होते. साधे व सरळ उद्गार, ऐतिहासिक व तौलनिक गुणदोषविवेचन, या वाङ्मयीन पद्धति वस्तुतः आधुनिक आहेत. कारण हे प्रकार प्राचीन हिंदी वाङ्मयांत नाहींत.

२ आपल्या पूर्वजांप्रमाणे राजा तुळजाजी हा धार्मिक मतांत मोठा

सहनशील असे. मिशनरी शार्झ यावर त्याचा

धर्मप्रियता.

इतका विश्वास असे कीं, हा राजा लवकरच

ख्रिस्ती धर्म स्वीकारील असे तत्रस्थ हिंदीजनतेला तर काय, पण शार्झलासुद्धां वाटूं लागले होते. शहाजीच्या वेळेपासून तंजावरचे मराठे हे अद्वैत मताच्या संन्याशांचे भक्त होते. हे इतिहास-

प्रसिद्धच आहे. व तिरुविसनाळूर हें ठिकाण त्यावेळीं वेदान्तविद्येंत पारंगत असलेल्या यतींचें निवासस्थान असल्याबद्दल प्रसिद्ध होतें. या यतींना तंजावरचे मराठी राजे मदत करीत असत. रघुनाथ व सुधींद्र यांच्या वेळेपासून राजा तुळजाजी व सद्गुरु स्वामिगल यांच्यापर्यंत तत्वज्ञान व सुसंस्कार याचा अखंड झरा वाहत होता, तो मात्र त्यापुढें अर्वाचीन काळाच्या रूक्ष-वाळवंटांत कोरडा ठणठणीत झाला.

३ लांच स्वीकारण्याच्या अपराधामुळें लोंढे पिगाट याला तेथील नोकरांतून तुळजाजीनें कमी केलें होतें व भोळेपण.

लांच खाण्याचा आरोप राजा तुळजाजीनें पिगाठवर उघडपणें करावा असें अध्यक्ष स्टॅटन यानेसुद्धां मुचविलें होतें. परंतु राजा तुळजाजी हा मित्र व शत्रू या दोघांहि विषयीं उदार वृत्तीचा असल्याने त्यानें आरोप केला नाहीं. शार्ङ्ग याने तुळजाजीच्या दरबारघें या समयींचें 'चैनी व उधळ्या' असें नें वर्णन केले आहे तें अतिशयोक्तीचे मानिलें तरी तुळजाजी हा राजा स्वतःच्या राज्यकारभाराविषयीं उदासीन असल्याचे दर्शक आहे. तुळजाजीची मद्यपानासक्ति व डबीरपंतासारख्या योग्य माणसाला नोकरांतून कमी करणें, असले उद्वेगजनक प्रकार यावेळच्या मद्रासच्या हस्तलिखितावरून दिसतात.

४ आपल्या वडिलांच्या वेळच्या कर्तृत्वशाली कारभारी मंडळाक नोकरांतून कमी करणें अथवा कैदेत घालणें अन्याय्य वर्तन.

हें पाहिलें कृत्य राज्यारोहण होतांच तुळजाजीनें केले. त्यानें राज्याधिकार धारण करितांच जमाबंदीचा मुख्य कामभारी डबीरपंत याची संपत्ति हरण करणें हें पाहिलें कृत्य केले.

कर्नाटकाचा नबाब महंमदअल्ली याचा तंजावरच्या प्रधानमंडळावर मित्रत्वाचा लोभ, त्यामुळे तुळजाजीच्या जुलमी वर्तनानें त्याचें तुळजाजीसंबंधीचें प्रेम कमी झालें. वैयक्तिक अधिकाराच्या मदांघतेनें केलेल्या कृत्यानें तुळजाजी हा इतराच्या मनांतून अगदीं उतरला व निःस्पृहपणें हितपरिणामी सल्ला देणारा असा एकहि उपदेशक त्याजवळ राहिला नाहीं. चाकरीवरून दूर केलेल्या छ्त्रीरपंताला राज्याच्या हितासाठीं पुनः चावरीवर घेण्यांत आलें. राज्यामध्ये योग्य व निग्रहपूर्वक वागणारीं माणसें कामावर ठेविणें, त्यांच्या अधिकाराचीं कर्तव्ये मुक्तर करून नेमून देणें व त्यास ठीक वेतन देणें हाच मार्ग सर्वोत्तम आहे अशी सर्वांची खातरी झाली. ज्या काळांतली राजव्यवस्थेची चर्चा आपण वरीत आहोंत, त्या काळांत नाट्यक माणसे अधिकारारूढ असल्याचे दिसत नाहीं. कारण असे अधिकारी नेमणें म्हणजे चौकोनी ठोकळा एकाद्या नळीत कोंवून ठोकळा व नळी अशा दोनहि वस्तु निरुपयोगी करण्यासारखेंच आहे. व हाच प्रकार तुळजाजीनंतर अमरासिंगाच्या कारकीर्दीत झालेला दिसतो. कारण त्याचा मंत्री सरखेल शिवराव याची नेमणूक त्याची योग्यता नसतांना झाली होती. माजी (नोकर) दिवाण सखोजी याला दुप्लीनें बंध देऊन सहज वश करून घेतलें होतें, पण तसा नोकर आतां कोणीहि नव्हता. पहिल्या सरभोजीसारख्या चांगल्या मराठी राजाच्या कारकीर्दीतहि तंजावरच्या दरबारांत वत्तरस्थानें सुखें असतच, व त्या कारस्थानांचा परिणाम सरभोजीला एक वनावट अपत्य सवार करून देण्यात झाला. शेवटीं प्रतापसिंहाच्या दरबारांत मानाजी व गड्डीराव यांचें वैयक्तिक बैर भयंकर रीतीनें परिणत झालें. परंतु

असल्या अपवादाशिवाय प्रतापसिंहाची बाकीची कारकीर्द नांवा-
जण्यासारखीच झाली.

५ पूर्वी सन १७६३ मध्ये रामनदाच्या पाळेगारांनी तंजावरकरांचे
हनुमंतगुंडी व इतर प्रांत हस्तगत केले ते परत
मरवांशी युद्ध व
नबाबाशी बेबनाव. मिळविण्यासाठी तुळजा राजानें सन १७७१
मध्ये रामनदकरावर स्वारी करण्याची

सिद्धता केली. दुसरें एक भांडण वारसाईबद्दल होतें, त्यांतहि तुळ-
जाजीनें एक पक्ष घेतला होता. तुळजाजीनें आपले प्रांत मिळविळें
व लहान मोठ्या मरवाच्याकडून द्रव्यहि प्राप्त करून घेतलें. मरव
हे कर्नाटकाच्या नबाबाचे संस्थानिक होते, व त्यांचें आणि तुळ-
जाजीचें रहस्य नव्हतेंच. त्यांत आतांच सांगितलेला तुळजाजीच्या
मध्यस्थीचा व स्वारीचा प्रकार नबाबास अपमानकारक वाटला
व त्यानें राजाला शिक्षा करण्याचा बेत केला; आणि
सन १७७१ मध्ये इंग्रजी कंपनीनेहि नबाबाला मदत पाठ-
विली. याप्रमाणें सैन्याची मदत मिळतांच नबाबानें किल्लयाला वेढा
घातला, तटाला खिंडार पाडिले व नबाबाच्या फौजेने किल्लयावर
हल्ला चढविण्याची सिद्धता केली. इतक्यांत राजानें नबाबाच्या
मुलास मोठी रक्कम देण्याचें ठरविलें व त्या मुलानें इंग्रजांच्या मान्य-
तेशिवाय स्वतंत्रपणें तहाहि केला. राजास मदत करण्याचें त्रिंबक-
रावानें कबूल केलें. याच समयास पांच लक्ष रुपये घेऊन आनंदराव
हा म्हैसूरकरांशीं विरोध करण्यांत गुंतला होता. परंतु नबाबानें
चार लक्ष रुपये देण्याचें कबूल करितांच आनंदरावाने आपलें वचन
मार्गें बेतलें. अशा भानगडी झाल्यामुळें तुळजाजी राजाला त्यावर

स्वारी करणाऱ्या नवाबाशीं अपमानास्पद तह करणें भाग पडलें. मागील बाकी म्हणून आठ लक्ष रुपये देण्याचे ठरलें व लढाईचा खर्च म्हणून सुमारे बत्तीस लक्ष रुपये नवाबास देण्याचे तुळजाजींनं मान्य केलें. या बत्तीस लक्ष रुपयांच्या ऐवजी दोन प्रांत (सुभे) नवाबाकडेस दोन वर्षेपर्यंत राहावेत; (इंग्रजी) कंपनीचे व्यापारी व विणकरी यांचें संरक्षण राजाने करण्याचें मुकर झालें व नवाबाला ज्या परकीय लोकांनीं युद्धसंबंधी मदत दिली होती त्यांच्याशीं वागण्याची नवाबाची जी राजनीति ठरेल त्याप्रमाणें राजानेही आपली राजनीति ठरवावी असें ठरले. तंजावरच्या ताब्यांत अरणी ही बरीच वर्षे होती; ती व हनुमंतगडी असे दोनहि प्रांत राजापासून परत घेतले. या प्रवारें झालेल्या गुप्त वरारांत ईस्टइंडिया कंपनीचा फायदाच झालेला होता, तरीहि हा प्रकार मद्रास येथील इंग्रजांच्या मुख्याला ग्राह्य वाटला नाहीं.

६ वर सांगिल्याप्रमाणें तह झाला, परंतु तुळजाजींनं तो पाळिला नाहीं. सातारवर छत्रपति व हैदरअल्ली आरोपांची अयर्थाथता. यांच्याशीं तो कांहीं कारस्थान करीत असावा अशी समजूत होती. परंतु वस्तुस्थिति अशी होती की, बर्नाटकचा सुलतान व तंजावरास नुकताच आलेला म्हैसूरचा राजा या दोघांनां हि लंकेच्या स्वरूपाची कांही देणगी देण्याच्या विचारात तुळजाजी हा होता. अशी देणगी जर न दिली तर म्हैसूरचा राजा तंजावर छट्टून खैदान मैदान करील अशी स्मरला धास्ती वाटत होती. सातारा दरबार व तंजावरचा दरबार यांच्यामध्ये कांही पत्रव्यवहारहि होता. सातारकराशीं व असा पत्रव्यवहार असणें आपल्या इभ्रतीस फार

हानिकारक आहे अशी नबाबाची समजूत झाली होती. परंतु तंजावरच्या प्रतापसिंहापासून म्हणजे तुळजाजीच्या तीर्थरूपापासून सातारकर छत्रपतीशी त्यांचा मित्रत्वाचा पत्रव्यवहार होताच. युद्धप्रसंगी डच व डेन्स लोकांनी तुळजाजीराजाला कांहीं लष्करी साहाय्य केलें होतें. त्यामुळें तुळजाजीनें डच व डेन्स लोकांना काहीं खेडी विकत दिलीं होती. या कारणानें तुळजाजी हा कांहीं दंग करण्याच्या विचारांत असल्याचा संशय अधिक दृढ झाला होता. अशा एकंदर कारणामुळे इंग्रज कंपनीच्या मदतीनें (अर्काटच्या नबाबानें) सन १७७३ मध्ये पुनः एकदां तंजावर सर करून तुळजाजीला कैद केले. याच सुमारच्या तुळजाजीच्या विनंतीवरून फौजेसह राघोबा पेशव्याने दक्षिणेवर चालून जाऊन ' तंजावरचें राज्य हें अर्काटच्या नबाबाचें मांडलिक नसून सातारच्या शाहू छत्रपतीचें मांडलिक आहे, म्हणून तंजावरच्या राजाला आम्हांस सोंपवें ' अशी नबाबाजवळ मागणी केली होती. परंतु इतर पुष्कळशा कारस्थानांमुळे ही मागणी तशीच टाकून राघोबाला परत पुण्यास जाणें भाग पडले. हा प्रसंग सन १७७१-७२ मधील होय. त्या वेळीं पुण्यासहि पेशवाईबद्दल भानगडी सुरूच होत्या. व राघोबाला पुण्यास परत येण्यास तेंहि कारण असूं शकेल.

७ आठ हजार कर्नाटकी सैन्याचें ठाणें नबाबानें तंजावरास ठेविलें. तंजावरचे राज्य सन १७७३ पासून नबाबाची स्वारी.

सन १७७६ पर्यंत म्हणजे सरासरी तीन वर्षे पर्यंत मुसलमानांच्या ताब्यांत होतें. तंजावरच्या हिंदुराजांच्या दीर्घवालीन इतिहासामध्ये हे तीन वर्षांचें यावनीवर्चस्व अपवादरूप होय. तंजावरची परिस्थिति मोंठी बिपदग्रस्त होती. नबाबानें तंजा-

वरचे उत्पन्न आपल्या धनकोला लावून दिलें होतें. व ते धनकोहि फौल बॉनफील्डसारखे कठोर हृदयाचे होते. त्यांनीं अन्नान्न झालेल्या व कोणतीहि तक्रार करण्यास अशक्य असलेल्या असाहाय्य शेतकऱ्यांपासून कवडीन्कवडी हिसकाऊन घेतली. तंजावरांतील बरेच लोक वेकार व उपाशी राहिल्यामुळें त्यांनीं देशत्याग केला असें शार्झनें लिहून ठेविलें आहे. सन १७७५ मध्ये एक्यैशी लक्ष रुपये वसूल केले होते. वस्तुतः ही रक्कम फारच मोठी होती. कारण नोंपर्यंत जास्तीत जास्त वसूल सन १७६१ मध्ये फक्त साडेसत्तावन लक्षाचाच झाला होता. सन १७७४ ते १७७६ पर्यंतच्या काळात नवाबानें साडेसत्त्याण्णव लक्ष चक्रम् तंजावरादन वसूल केले होते. असें पिर्गोट म्हणतो.

८ कोर्ट ऑफ डायरेक्टरांनी कर्नाटकाच्या नवाबाची तंजावर-
वरील ही दुसरी स्वारी दूषणीय ठरवून
तुळजाजीची राजपदा- तुळजाजीला सोडून देण्याचा नवाबाला
वर पुनः स्थापना. हुकूम केला. त्याद्वारांनीं स्वातंत्र्यासाठीं प्रयत्न
करणें हें तुळजाजीच्या आवाक्याबाहेरचें होते; व त्याला परिणाम-
कारक मदत देण्यास मराठे व हैदरच समर्थ होते; परंतु एकाच्याहि
दरबारात निष्णात राजकारणी पुरुष नसल्यामुळें दोघेहि असमर्थच
होते, असें म्हटलें तरी चालण्यासारखें आहे. त्यामुळे, तुळजारानानें
बंड करण्याचा प्रयत्न केला होता, या म्हणण्यांत मुळीच तथ्य
दिसत नाहीं. संकटप्रसंगीं इंग्रजांच्या अधिवारी वर्गाची मालिका
स्वतःच्या व कंपनीच्या हिताच्या संरक्षणार्थ नेहमी सज्ज असे.
इंग्रजी पद्धति आजहि (स. १९३३°) अस्तित्वांत आहे. या पद्ध-

तिमुळें संकटग्रस्त व्यक्ति तेव्हांहि वरिष्ठाकडेस मदतीची याचना करी, व त्या वरिष्ठाला आपल्या चुकीची दुरुस्ती करण्याला अवसर मिळे. तो वरिष्ठ या अशा तक्रारीच्या निमित्तानें हाताखालच्या कामगारांच्या कामाची तपासणी करी व त्यांजकडून झालेल्या चुकांवर मोठ्या औदार्याने सारवासारव करी. किंबहुना सारवासारव करण्याची अशी संधि तो व्यर्थ गमावीत नसे. राज्याखूड झाल्यावर तुळजाजीराजाने स्वतःचें दैन्य बाजूस ठेवून इंग्रजी कंपनीस अतिशयोक्तिपूर्ण असे एक नमुनेदार पत्र लिहिलेलें आहे. त्यांत तो म्हणतो, “ इंग्रजी कंपनीचे उपकार इतके आहेत की, मला एक हजार जिव्हां असत्या तरीहि त्या त्याचें वर्णन करूं शकल्या नसत्या. हा देश कंपनीचाच आहे.....”.

९ तुळजाजी राजा पुनः तंजावरच्या राज्यावर अधिष्ठित

होताच कंपनीकडून त्याच्याशीं नवीन

नवीन तह.

तह घडविण्यांत आला; व जें कांही

व्हाणसें सैन्य त्याच्या ताब्यांत होते, तेंहि त्याच्याकडून

या तहाच्या आधारानें कमी करण्यांत आलें. सन १७६८

मध्ये सहा हजार स्वार व दोन हजार पायदळ एवढें

सैन्य तुळजाराराजाजवळ होतें असें शाई म्हणतो. परंतु आतां तेंहि

कमी झाले. फक्त राजाच्या संरक्षणाचेंच लहानसें सैन्य असावें

असें ठरलें. फिरंगी वगैरे इतर युरोपियन लोकांचा त्रास पोहोचूं नये

म्हणून राजाने इंग्रजी फौजेची एक तुकडी आपल्या पदरीं ठेवावी.

अर्थात् या तुकडीचा खर्च कंपनीस द्यावा व खंडणी वेळच्यावेळीं

नवाबास द्यावी. याशिवाय तंजावरच्या संरक्षणार्थ कंपनीला एक

फौज बाळगावी लागेल, तिच्या खर्चासाठीं चार लक्ष रुपये कंपनीस

थावे. पाळेगार किंवा कालार यांनीं जर तंजावरच्या राज्यांत लुटा-
लुटींस प्रारंभ केला तर त्याचा बंदोबस्त करून त्यांना हाकलून
देण्यासाठीं राजानें कंपनीची पायधरणी करावी.' अशा प्रकारचीं
कलमें तहांत होती. आपलें राज्य आपणच सांभाळावें हें राजयंत्राचें मुख्य
लक्षण. पण तेच तुळजाजीला पुनः राज्यपद मिळवून देण्याच्या निमित्ता-
नेच याप्रकारें हिरावून घेतलें गेलें. या तहांत आणखी एक कलम असें
होतें कीं, तुळजाजीनें स्वतःचे असें कोणतेंहि राजकारण परदेशाशीं
स्वतंत्रपणें करूं नये. परंतु हें कलम व्यर्थच होतें. मात्र यायोगें
कंपनीचा फाजिल सावधपणा दिसतो. कारण, त्यावेळीं हिंदुस्थानां-
तील इतर यूरोपीय सत्ता मरणाच्या पंथाला लागलेल्या होत्या. सन
१७६९ मध्ये हैदराशीं जो तह झाला त्यात तंजावरच्या या तुळजाजी
राजाला 'कर्नाटकाचा मित्र व साहाय्यकर्ता' असें म्हटलें आहे.
सारांश, या वेळेला तंजावरच्या राजाला निबल, परंतु थोडें अधिक
उत्पन्न असलेला, असा एक जहागीरदारच बनवून ठेविला होता.
सारांश त्याचे राज्य लयास जाऊन त्याची म्हणून म्हणविणारी रक्त
कफळक होऊन राहिली होती. म्हणजे छत्रपती शिवाजीच्या प्रसिद्ध
कर्नाटकच्या स्वारीनंतर सुमारें शंभरच वर्षांनीं तंजावरच्या राज्याची
याप्रमाणे इतिश्री झाली. सन १७६३ सालीं पॅरिस येथें जो तह झाला,
त्यायोगें कर्नाटकचा स्वतंत्र नबाब हा असाहाय्य राजा होऊन
इंग्रज कंपनीच्या हातांतील बाहुले व सावकाराच्या हातांतील
एक खेळणें बनला. कर्नाटकची एक मुख्य सत्ताधारी संस्था
कंपनी ही बनली होती व तिचा दरज्जा संरक्षण करण्यासाठीं तिच्या
पदरीं पुरेशी फौज व भरपूर दारूगोळ्यांची युद्ध सामग्रीहि नेहमीं
जय्यत असे. कारोमांडळच्या किनाऱ्यावर यावेळीं फक्त कंपनीचीच

फौज राहत होती व तिचें पोषण नवाब आणि तंजावरकर राजे यांच्या उत्पन्नांतून होत असें. म्हणजे कंपनी हीच कर्नाटकची खरी राज्याधिकारिणी सत्ता बनली. तिने नवाबाला पुष्कळ चढविलें व तो वेडगळपणाने स्वतःच्या हितसंबंधी अंध झाला. कंपनीनेंहि त्याला द्रव्य व दारूगोळा देतो देतो म्हणून नुसत्या थापावर झुलविलें. प्रजेला तोडून दिलेलीं उत्पन्ने, देवळाचीं इनामें, मठ, धर्मशाळा व भटभिक्षुक यांना अर्पिलेल्या धर्मादाय देणग्या, यांखेरीज करून २७७ खेड्यांचा नागोर जिल्हा कंपनीस तोडून दिला. दक्षिणेकडील सुपीक प्रदेशांत कंपनीचा पाय रोंवण्यास हे दुसरें साधन झाले. पुढें भविष्यकाळीं मोठमोठे बलाढ्य राजेहि कुमकेचा स्नेह जोडण्याच्या कंपनीच्या जाळ्यांत सहज सापडले. त्यांतून दुर्बळ तुळजाजी निसटणें मुळींच शक्य नव्हतें. तुळजाजी हा इंग्रजांचा मित्र व संरक्षित राजा झाला. या तहानंतर लवकरच तंजावरचें राज्य खालसा झालें; त्यामुळें हा तह म्हणजे भटाला मिळालेल्या ओसरीसारखाच झाला. याचा अर्थ असा कीं, पुनः राज्यपद मिळविण्यासाठीं तुळजाजीला फार भारी किंमत द्यावी लागली; व त्यानंतर एका मागून एक जे तह झाले, त्याच्यायोगें राजाची परिस्थिति फार बिकट होऊन तो खर्चाखाली चेंपून गेला.

१० म्हैसूरच्या दुसऱ्या युद्धप्रसंगी (सन १७८१ मध्ये) हैदरानें

हैदराची स्वारी व
प्रजेची दुर्दशा.

तंजावरावर जी स्वारी केली, त्या स्वारीमुळें लोकांचे जे हाल झाले ते फक्त लेखांच्या स्वरूपांत आज दिसतात. ब्रेटविट हा टिपूस

तंजावर येथें शरण गेल्यानें तुळजाजीराजाची परिस्थिति मोठी बिकट झाली. कारण त्यायोगें तुळजाजीचा एकुलता एक संरक्षकहि

कामी झाला. राजधानीच्या मुख्य (म्हणजे तंजावर) शहरा-
 शिवाय बाकी सर्व प्रदेशांत सहा महिनेपर्यंत शत्रूंनीच
 पुक्काम ठोकिला होता. तेथील प्रजेला लुटण्यांत येऊन
 कांहीं व्यक्तींना पळवून नेण्यांतहि आलें. अगदीं नंतर म्हणजे
 सन १७८४ मध्ये टिप्पूनेच बारा हजार मुले पळवून नेलीं असें
 शार्ङ्ग म्हणतो. (अर्थात्च या अर्भकांना मुसलमानी धर्माची दीक्षा
 दिली असावी. असो.) प्रजेची जनावरे नेलीं व कालवे बुजवून
 टाकण्यांत आले. आणि चोऱ्यामाऱ्या करण्यास नेहमी तत्पर अस-
 ळ्या कालार लोकांनीं रिकामी झालेलीं धान्यागारें (कोठारे)
 अगदीं स्वच्छ करून ठेविली. नबाबानें सतत तीन वर्षे व नंतर
 तुळजारानानें पिळून काढिल्यामुळें प्रजा अगदीं वैतागून जन्माला
 आल्याबद्दलच शोक करूं लागली. तिने, अन्नान्न स्थितिमुळे दीन-
 वाणीनें, परमेश्वराच्या प्रार्थनेस प्रारंभ केला. पुष्कळ जमीन नापिक
 झाली. बेकारी माजली व अन्नाची भयंकर टंचाई झाली. पोटासाठीं
 गसष्ट हजार लोकांनीं देशत्याग केला. तंजावरामध्यें
 आजूबाजूला प्रेतांचे ढीगच्या ढीग पडले होते, असे शार्ङ्ग म्हणतो.
 शिकपाणी व उत्पन्न यांचा विचार केला असतां पुढें पंचवीस वर्षे-
 पर्यंत म्हणजे सन १८०० पर्यंत तंजावरची आर्थिकस्थिति सुधारली
 नव्हती असें स्पष्ट दिसतें. या भीतिग्रस्त काळांत जी भीति व जें
 दुःख तेथील प्रजेनें अनुभविलें ते अपूर्व होतें. म्हणजे तशी भीति व
 तसें दुःख त्या प्रजेनें पूर्वी कधींहि अनुभविलें नव्हतें. संस्थानच्या
 जमीनमहसुलाचें उत्पन्न अनिश्चित झाल्यामुळें तें वसूल करणेंहि
 मोठें घोंटाळ्याचें झालें. शेतीचें काम अव्यवस्थित झालें व
 कोणत्या साधनांनीं शेती करावी या संबंधींहि शेतकरी घोंटा-

व्यांत पडले. म्हणून अगदीं नवी, भयंकर परिणामी व जुलुमी अशी एक पद्धति, शेती करण्यास अस्तित्वांत आणिली. या पद्धतीला शेती सुधारणारी पुष्टकदारी पद्धति असें म्हणत. कांहीं कर माफ करण्यांत आले व अधिक स्वास्थ्य देण्याचीं हि वचनें देण्यांत आली.

११ वयाच्या एकुणपन्नासाव्या वर्षीं तुळजाजी हा मृत्यु पावला. त्याच्या राण्यांपैकीं दोघी राण्या मृत्यु व दत्तविधान. सती गेल्या. त्यांची संतती त्याच्या हयातींतच निवृतली होती. तुळजाजीने आपला एक गोत्रज मुलगा मांडीवर घेतला व तो वयांत येईपर्यंत आपल्या एका भावानें राज्यकारभार पहावा असें निश्चित केले होते. हा भाऊ म्हणजे प्रतापसिंहाचा दासीपुत्र अमरसिंह होय. मांडीवर घेतलेल्या या मुलाचें नांव सरभोजी असें प्रसिद्ध करण्यांत आले. तुळजाजीचा मित्र मिशनरी शार्झ यानें या सरभोजीची काळजी घ्यावी, असे तुळजाजीनें मरणसमयीं ठरवून सरभोजीला शार्झच्या स्वाधीन केले होते.

१२ तुळजाजी हा मालोजीच्या वंशांतील सहावा पुरुष असून सरभोजी हा मालोजीचा भाऊ जो विठोजी वंशवृक्ष. त्याच्या वंशांतील आठवा पुरुष होय, हें वंशावळीवरून लक्षांत येईल. या दत्तविधानानें नातू हा आजोबाच्या मांडीवर बसून आपल्या मित्याचा भाऊ झाला.

बाबाजी.

१ मालोजी	१ विठोजी
२ शहाजी	२ त्रिंबकजी
३ व्यंकोजी	हा तंजावरासच राहिला.
४ तुकोजी	३ गंगाजी
५ प्रतापसिंह	४ उवाजी
६ तुळजाजी	५ गंगाजी
बाला संतति नसल्यानें यानें सरभोजीस दत्तक घेतलें.	६ सुभानजी
	७ शहाजी
	८ सरभोजी

या सरभोजीच्या वंशांतलिव लक्ष्मीअम्मा ही कन्या बडोद्याच्या श्रीमंत सयाजीराव महाराजांचे पौत्र प्रतापसिंह यांची पितामही होय.

Additional authorities.

- 1 Copies of papers relative to the restoration of the Raja of Tanjore vols 1-3.

- 2 Wilks: Historical Sketches of South India
2 Vols.
 - 3 Aitchison: Treaties, engagements and
Sanads vol. X
 - 4 Schwartz, his remains consisting of letters
journals &c.
 - 5 Pearson: Memoirs of Schwartz 2 Vols.
 - 6 Original papers relative to Tanjore.
 - 7 The Restoration of the Raja of Tanjore
Considered 1777.
-

प्रकरण ९ वें.

अमरसिंग सन १७८७ ते १७९८

मुद्दे.

- १ नवीन तह.
- २ अमरसिंगाच्या अडचणी.
- ३ टिपूच्या युद्धानंतरचा तह.
- ४ वारंवार तह करण्याचे हेतु व परिणाम.
- ५ अमरसिंगाच्या वारसाईची सशास्त्रता.
- ६ शाईचे प्रयत्न व सरभोजीस राजपदप्राप्ति.
- ७ अमरसिंगाची पदच्युति.
- ८ अमरसिंगाची योग्यता.

१ अमरसिंग ऊर्फ रामस्वामी हा प्रतापसिंहाचा दासीपुत्र म्हणजे प्रतापाच्या एका उपपत्नीचा मुलगा होय.

नवीन तह.

या अमरसिंगाने तंजावरचे राज्य बळकावि-

ल्यामुळे दुसऱ्या सरभोजीच्या कारकीर्दीत कोरल्या गेलेल्या शिला-
लेखात याच्यासंबंधी निदाव्यंजक मजकूर आलेला आहे. सरभोजीच्या
बालवयांत राज्यकारभार अमरसिंगाने पहावा अशी तुळजाजीच्या
अन्तकाळची इच्छा होती. बालसरभोजी वयांत येऊन राज्यावर
बसला, तेव्हां इंग्रजी कंपनीने वस्तुतः बळजबरीने निष्कारण एक तह
त्याच्याकडून करून घेतलाच. तंजावरच्या राज्याची सुरक्षितता
कायम राहण्यासाठी कांही फौज ठेविणे अपरिहार्य होते. त्या

फौजेच्या खर्चासाठी तंजावरच्या उत्पन्नाचा दोन पंचमांश खर्च करणे अवश्य असल्याकारणाने तेवढे उत्पन्न कंपनीला तोडून देण्याचें ठरवून, कांहीं प्रदेश कंपनीच्या ताब्यांत देऊन, त्या उत्पन्नाची जामीनगिरी मुक्र करण्यांत आली. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी फौजेच्या खर्चाचीहि रक्कम दुप्पट द्यावी असे ठरले होते. नवाबाला कर्जाचें तीन लक्ष पॅगोडा व नवाबानें खंडणी दाखल देण्याचें सालिना चार लक्ष पॅगोडा मिळून होणारी सर्व रक्कम इंग्रजी नाण्यामध्ये कंपनीस तंजावरच्या राजानें देण्याचें ठरले. उभय पक्षांच्या मित्रशत्रूसंबंधी सर्वसाधारण कलम तहात घातले होतेच.

२ पूर्वोक्त तहाने तंजावरच्या उत्पन्नावर इतकें ओझे लादलें
होतें कीं, तें वेळच्या वेळीं देणें राजाला

अमरासिंगाच्या
अडचणी.

अशक्य झाले. प्रजेची दैना, संस्थानीं नोकरांचा लांचखाऊपणा, वसूलाच्या 'अडचणी,

खंडणी व इतर देण कंपनीस देण्याचा अनियमितपणा, यासंबंधी मद्रास येथील हस्तलिखितांत उल्लेख आहे. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठीं अमरासिंगाने कुडिवरम् (जमीन लावणीच्या मजुरीचें वेतन) वाढविले व आपल्या कृपेंतील इसमांस आणि विद्वान् लोकांस जमिनीच्या जहागिरी दिल्या. राज्यांतील नियमित प्रदेशाच्या उत्पन्नाची जबाबदारी कांहीं इसमांस सोंपणें याला तंजावरकडे पुष्टकदारी (म्हणजे एक प्रकारची देशमुखी) पद्धति म्हणतात. जमाबंदीचा हिशेब व्यवस्थित ठेविणें व जमिनीच्या पिकाची वृद्धि करणें यासाठीं ही पुष्टकदारी पद्धति अस्तित्वांत

आली होती. परंतु ती यशस्वी झाली नाही; म्हणून जमाबंदीचे उत्पन्न वसूल करण्याची सर्व व्यवस्था सन १७९०-९१ मध्ये आपल्या हातीं घेणे इंग्रजीकंपनीस भाग पडलें. परंतु कंपनीचे दुभाषी म्हणजे मध्यस्थी कांहीं पहिल्या कामगाराहून अधिक थोर मनाचे आणि उदार वृत्तीचे नव्हते. त्यामुळें थोडक्याच अवधीत त्यांनीं शक्य तेवढे अधिक द्रव्य संपादन केले. रेव्हरंड शार्झ म्हणतो की, दहा पंधरा वर्षांच्या अवधीत एक एका दुभाषाने दोन दोन चार चार लक्ष रुपयांची प्राप्ति करून घेतली होती.

३ टिपूशी युद्ध झाल्यावर सन १७९२ मध्ये कर्नाटकाच्या नवाबार्शी ज्या अटीवर तह झाला होता टिपूच्या युद्धानंतरचा तह. त्या, किंवा तशाच अटीवर अमरसिंगार्शी नवीन तह करण्यांत आला. कंपनीनें लष्करी व्यवस्था पतकरली व अमिरसिंगाने त्या प्रीत्यर्थ कांहीं रक्कम देण्याचें मान्य केले. सैन्याची व्यवस्था कंपनीकडेस असून तंजावरच्या राज्यांतील किल्ल्यांवर मात्र राज्यांतल्या फौजेचीं ठाणीं होती. कंपनीची पूर्ण सत्ता राज्यावर व राज्याच्या उत्पन्नावर युद्ध-प्रसंगीं असे. उत्पन्नांतून फक्त एक लक्ष पॅगोडा व जमाबंदीच्या उत्पन्नाचा एक पंचमांश राजाला त्याच्या खाजगी खर्चासाठीं मिळण्याचे ठरले होते. मदतीची ठरलेली रक्कम व खंडणी मात्र वेळच्यावेळी देण्याचें मुकर झालें होते. मात्र यांत कसूर होतांच कंपनीनें स्वतंत्रपणें आपली रक्कम राज्यांतून स्वतंत्रपणें वसूल करून घेण्याचें मुकर झालें होतें. अगदी आरंभीं परदेशीं राजकारण व सैन्यावरील सत्ता राजाकडून काढून घेऊन, मग राज्यांतील जमा-

बंदी वसूल करण्याचें कामहि कंपनीनेच घेण्याचा प्रयत्न केला. तरवारीच्या म्हणजे सैन्याच्या वळावर प्रतिष्ठा असते व गमावलेली सत्ता खजिन्याच्या पूर्णतेवर परत मिळविणे शक्य असते. सैन्य व खर्जाना यांच्या अभावीं प्रतिष्ठा व सत्ता टिकणे किंवा परत मिळणें मुळीच शक्य नाहीं.

४ वर सांगितल्याप्रमाणे जे तहामागून तह झाले, त्यावरून राजकारणीं लाभकारक अशा ठरीव धोरणाची वारंवार तह करण्याचे हेतु व परिणाम. प्रगति करण्याची इंग्रजांची आवड व्यक्त होते. याप्रमाणें प्रगति करून इंग्रजांनी

हळू हळू आपला शिरकाव राज्यव्यवस्थेंत करून घेतला व शेवटीं तंजावरचें राज्य खालसा केलें. मागाहून ठरविलेल्या प्रत्येक तहामुळे पूर्वीच्या तहापेक्षा काहीं विशेष अधिकार कंपनीस मिळत गेले व त्यामुळे देशांतील लोकांची आर्थिकस्थिति व यथार्थ मनो-दशा याचा विशेष अभ्यास करण्यास व प्रजेशी परिचित होण्यास कंपनीस पुष्कळ सवड मिळत गेली. असें करण्यांत कंपनीचा एकच हेतु होता; व तो असा कीं, कालानुसार तंजावरचें राज्य खालसा करण्याचा प्रसंग आलाच, तर प्रजेस त्याबद्दल वाईट वाटूं नये. कदाचित् शोकवर्धक कांहीं मनोविकार उत्पन्न झालेच, तर वाईटाच्या जागीं चांगली राजवट प्राप्त झाली असें अनुकूलतेचेच विचार तिच्या मनांत यावेत. यावरून कंपनीस तंजावरचें राज्य यापूर्वीच खालसा करितां आलें असते, पण त्यायोगें प्रजेमध्ये अप्रीति उत्पन्न झाली असती असें वाटतें. तसा प्रसंग न यावा म्हणून एक सत्ताविहीन नामधारी राजा तंजावरच्या राज्यावर कंपनीनें आजपर्यंत ठेविला होता.

शिवाय एकाद्या नामधारी राजामार्फत जे हित कंपनीस साधता आलें तें राजाशिवाय तिला कसे साधतां आले असते ? हाहि एक प्रश्न विचार करण्यासारखाच आहे. सत्तेची अगदी बदल होण्या-सारखी वेळ अद्यापि आली नव्हती. कारण कर्नाटकचा नबाब हा अद्यापि नामधारी कां होईना, पण मुख्य सत्ताधारी नबाब होता. मागें सांगितल्याप्रमाणे मित्रत्वासंबंधी एकामागून एक असे झालेले अनेक तह बाजूस ठेवून कंपनीने जर तंजावरचें राज्य खालसा केळें असतें, तर तिचें महत्त्व मुळीच राहिलें नसतें. दक्षिण हिंदुस्थानच्या राज्यकारणांत अद्यापपर्यंत म्हैसूरचा सुलतान हा एक प्रमुख म्हणून प्रसिद्ध होता. तंजावरकरांशी जर शत्रुत्व पतकगिलें असतें, तर कंपनीच्या मार्गातील सहज दूर हांगाच्या अडचणी मात्र दूर होण्याच्या ऐवजी अधिक वाढल्या असत्या.

५ तुळजाजीने मरणसमयी सरभोजीला दत्तक घेतले होते हे मागील आठव्या प्रकरणाच्या शेवटी सांगितलेच आहे. अर्थात् तंजावरच्या राज्याचा खरा वारस तोच होता. पण त्याचा हक्क

अमरसिंगाच्या
बारसाची सशास्त्रता.

बाजूस सारण्याच्या अमरसिंगाच्या प्रयत्नामुळे सन १७९३ मध्यें मद्रासच्या गव्हर्नरस तंजावराच्या पंडिताशी वाटाघाट करून सरभोजी हा खरा वारस नसून अमरसिंगच कायदेशीर वारस आहे, असें जाहीर करणें भाग पडलें. या प्रकारावरून उघड दिसतें कीं, आरंभापासूनच अमरसिंगाला मद्रासच्या गव्हर्नराची मदत होती, व त्या मदतीच्या जोरावरच तो आपला हक्क प्रस्थापित करूं पाहात होता.

६ रेवरंड शार्झ यानें अमरसिंगाला राज्यावरून काढून टाकण्याचें

शाश्रीचे प्रयत्न व
सरभोजीस राजपद
प्राप्ति.

महत्वाचें कार्य ख्रिस्तीधर्माच्या उन्नतीच्या
आशेने केलें. अगदीं आरंभीं म्हणजे सन
१७९० मध्ये त्यानें असें लिहिलें आहे
की, कंपनीच्या संरक्षणासाठीं अमरसिंगानें

राज्यांतील मुख्य लोकांना बोलावून सभा केली होती; परंतु कर्ज-
फेडीसाठी प्रांतचे प्रांत ज्यांना मक्त्यानें दिले होते, अशा एक
लक्ष सावकारांचें समाधान कांहीं करण्यांत आले नाहीं. अज्ञानी
सरभोजीला दूर लोटल्यामुळे अमरसिंगाबद्दल शार्झ याला कांहीं प्रेम
वाटत नव्हते. शिवाय सरभोजी हा शार्झचा पाल्य असल्याने तो
राजा झाल्यावर आपल्या (ख्रिस्ती) लोकांचा बराच फायदा
होईल अशी त्याची भावना होती. तुळजाराजा हा ख्रिस्ती धर्म
स्वीकारील अशी ज्याप्रमाणे शार्झला आशा वाटत होती त्याचप्रमाणें
सरभोजीबद्दलहि वाटत होती. कारण, एकादा संस्थानिक ख्रिस्ती
होणें हा मिशनरीचा व ख्रिस्तीधर्माचा मोठाच विजय होय. शार्झनें
मरतां मरतां सुद्धां ख्रिस्ती होण्याचाच सरभोजीला उपदेश केला.
अशा कारणांमुळें अमरसिंगाचें दोष प्रसिद्धीस आणण्यांत शार्झनें
मुळींच आळस केला नाहीं. ' अशिक्षित राजा ' अशा प्रकारानें
अमरसिंगाचा उल्लेख शार्झ हा करितो. या अमरसिंगाच्या कारभा-
रांत दोष पुष्कळ होते. परंतु पर्वतप्राय अडचणींतून त्यानें राज्यकार-
भार चालविला होता हे खरें आहे. तुळजाराजाची विधवा राणी व
सरभोजी यांनीं आपणांस हा अमरसिंग वाईट रीतीनें वागवित
असल्याबद्दल लॉर्ड कॉर्नवालिस याजकडेस तक्रारी करून दाद

तिली होती. व इंग्रजी राज्यव्यवस्थेचे आपण फार आभारी असून
अझूनहि जगणार इत्यादि अतिशयोक्तिपूर्ण उद्गार सरभोजीने काढिलेले
आहेत.

७ सरभोजीच्या दत्तविधानासंबंधानें शोईची व्यक्त झालेली
हार्दिक वळकळ आणि सरभोजीचा इंग्रज
अमरसिंगाची
पदच्युति.
दं.पनीशीं झालेला थोरपणाचा पत्रव्यवहार,
या मानानें मद्रास सरदारचें या प्रसंगीचें

वर्तन फारच दठोर व विदारक दिसतें. सरभोजी हा आपल्या
जन्मदात्या पित्याचा एकुलता एकच पुत्र असल्यानें सन १७९३ मध्यें
त्याचें दत्तविधान अयोग्य असल्याचें ठरविण्यांत आले होतें. त्यावेळीं
तो स्वतः चांगला वयांत आलेला होता व त्याला दत्तक घेणारा तुळ-
जाजी हा अत्यंत दुर्बळ झालेला होता. या समयास वंहीं गुह्य
कारणांनीं मद्रास सरदारने त्यास अनुमति दिली. आपणांस मान्य
असलेल्या ठरावाखालीं इंग्रजांनीं वंहीं लोभी व भित्त्या पंडितांना
सही करावयास लावून अमरसिंगाला त्या लेखानें सन १७९६ मध्यें
पदच्युत केले व सरभोजीला राज्यावर बसविलें. राज्यारोहण आणि
पदच्युति तत्काळ झाली तरीहि आनंद विना शोक या योगे प्रजा
न्यास झाल्याचें चिन्ह जें अश्रुसंचन तें झाल्याचे दिसत
नाहीं. कारण राजांनीं अदलावदल झाल्यामुळे प्रजेला वर्धाहि
कांहींच वाटत नसे. पत्त करवाढ झाली तरच तिचा जाणोव
प्रजेस होई. लॉर्ड व्हॅलेशियाच्या प्रवासवृत्तावरून असे दिसते कीं,
यानंतर दोनच वर्षांनीं मरणे सन १७९८ मध्यें सरभोजीनें जसा
खर्चासाठीं सालांना ठरविलेले रकम घेऊन राज्याचा राजानामा दिला,

तसा राजीनामा रेसीडेटाच्या इच्छेप्रमाणे अमरसिंगानें सन १७९६ मध्ये देण्याचें नाकारिल्यामुळें त्याची पदच्युति झाली. दत्तकाचा शास्त्रार्थ व अगरसिंगाची पदच्युति यांना संभवनीय मुख्य कारण काय होते हें यावरून लक्षांत येतें. सारांश, सरभोजा हा तुळजाजीचा दत्तक पुत्र असल्याबद्दलची योग्य पदवी त्यास प्राप्त झाली.

८ मेजर वसू यानीं *The rise of the Christian power in India, vol 2 P.405* ” या पुस्तकांत *The life of General Sir David Baird* ” या ग्रंथांतील एक उतारा दिला आहे. त्यावरून अमरसिंग हा भला व मोठा कृपाळू होता असें दिसते. इंग्रज कंपनीशीं तो मोठा स्वामिनिष्ठ असे. कंपनीनें अनेक तहांच्या योगें तंजावरच्या राजांच्या मानेवरील जोखड जरी जड करून ठेविले होते, तरीहि तें त्यानें उचललेच होतें. भल्या लठ्ठ वार्षिक नेमणुकी घेऊन राज्याचा त्याग करणे व ते राज्य इंग्रजी कंपनीस सोपणे ही कल्पना त्याला पटली नाही. यावरून तो मोठा तत्त्वनिष्ठ होता असें दिसते. वारंवार बदलणारी कंपनीचीं धोरणें व राज्याच्या जमाबंदीचें ओझें, यायोगें कोणीहि इतर अधिक कर्तृत्ववान् व्यक्ति राजपदावर आली असती तरी, तिनेहि अमरसिंगापेक्षां अधिक यशस्वी रीतीनें तंजावरचा राज्यकारभार चालविला असता असें वाटत नाहीं. सरकारी खजीन्यांतील शिल्लक राजाच्या खर्चापुरतीहि नसे, अशा परिस्थितींत दुसरा राजा तरी प्रजेसाठीं काय करूं शकला असता ? सरकारी वर वसूल वरणाच्या अमंलदाराला पौरस्त्य प्रजा फार भीत असते. त्या भीतीपासून फक्त त्यानें प्रजेचें

संरक्षण केलें असते. प्रजेवर जुद्धम करण्याचे-दडपशाही व अन्याय असे-दोन प्रकार असतात. आणि राजानें मुख्यतः याच प्रकार-पासून प्रजेचें संरक्षण करावयाचें असतें. तंजावरच्या राजाचे सावकार व कंपनीचे दुभाषे यांचे जुद्धम प्रजेवर होत होतें. त्यावरून दडपशाहीचा मुद्दा तंजावरच्या राजाच्या विरुद्ध जातो. परंतु शोर्कीच्या संमतीनें केलेली न्यायदानाच्या पद्धतीची यथायोग्य योजना ही पदच्युत केलेल्या अमरसिंगाच्या शहाणपणाची उत्तम रीतीने पटणारी साक्ष होय. मजुरांच्या ओझ्यावरील कर निम्मे करणे व शेते प्रत्यक्ष नांगर-णाराची मजुरी वाढविणे (म्हणजे कुडीवरम्) या परोपकारी वृत्ती-मुळे अमरसिंगाला लोकप्रियतेची आवड होती; व राज्याची कामधेनु जी प्रजा, ती चांगली व दुधाळ राहावी अर्जा त्याची कृति होती हे उघड दिसते.

प्रकरण १० वें

(दुसरा) सरभोजी सन १७९८ ते १८३३.

आणि

शिवाजी सन १८३३ ते १८५५.

मुद्दे

- १ इंग्रजी कंपनीचे तह व सरभोजीची राज्यनिवृत्ति.
- २ इंग्रजी कंपनांचें दूरदर्शित्व व त्याची नैतिक योग्यता.
- ३ सरभोजीची सस्कृति.
- ४ सरभोजीने केलेल्या सुधारणा.
- ५ सरभोजीचे गुण.
- ६ सरभोजीचा पुत्र शिवाजी.
- ७ तंजावरच राज्य खालसा झाल्यावर तेथील राज्यव्यवस्था.
- ८ सत्तेचे अधिष्ठान.

१ तंजावरच्या राज्याची व्यवस्था आपण सुधारूं अशा अर्थाचे वचन, राज्यावर येण्यापूर्वी सरभोजीने दिलें इंग्रजी कंपनीचे तह व सरभोजीची राज्य-निवृत्ति. असावे, असे सन १७९९ च्या तहाच्या प्राथमिक हद्दीवर्तीवरून दिसतें. तंजावर राज्यांत नोव्हरलोव्हा लॉच दैगरे स्वीकारित अरत. त्या वर्तव्यभ्रष्टेची चौदशी वर्णयासाठी सन १७९८-९९ मध्ये इंग्रजीकंपनीने एका समिति नेमिली होती. राज्यांत जुद्धमजदरदती मात्र नव्हती. तथापि, राज्याची उत्कृष्ट व्यवस्था लागावी

स.१८३३] दु. सरभोजी व शिवाजी सन १७९८-१८५५ ११७

या हेतूनें सालीना एक लक्ष पॅगोडा व जमाबंदीपैकीं एकपंचमांश इतकें उत्पन्न स्वीकारून सरभोजीनें तंजावरचें राज्य कंपनीच्या स्वाधीन केलें व तो स्वतः राज्याच्या दगदगींतून निवृत्त झाला. सन १७९२ मध्ये जो तह झाला होता त्यानें तंजावरच्या राजाची बहुतेक सत्ता व त्याचें उत्पन्न संपुष्टांतच आलें होतें. पण सरभोजीने वरप्रमाणें राज्यनिवृत्ति पतकरून त्या तहापुढें एक पाऊल टाकिलें. तो कायदेशिर वारसराजा ठरला असला तरी खरे सांगावयाचें म्हणजे तो नामधारीच राजा होता. त्याच (म्हणजे सन १७९२) सालांत झालेल्या दुसऱ्या एका तहानें तंजावरांतील किल्ला व जवळपासचा प्रदेश यांशिवाय बाकीच्या सर्व प्रदेशावरील स्वामित्व सरभोजी राजाने गमाविलें होतें. कायम जमाबंदी व न्यायदानपद्धति कंपनीनें स्थापन करावयाची होती. कंपनी जी जमाबंदी मुक्रर करील ती कधींहि फिरवूं नये असे ठरलें होते.

२ सर्व गव्हर्नरजनरलांमध्ये श्रेष्ठ जो लॉर्ड वेल्सली, तो यावेळीं कंपनीच्या राज्यव्यवस्थेचा मुख्य सूत्रधार होता; व अशा करड्या सत्ताधान्याकडून धर सांगितल्यापेक्षा अधिक नरम व्यवस्थेच्या अटी ठरल्या असत्या असा तर्कसुद्धा करिता

इंग्रजी कंपनीचें
दूरदर्शित्व व त्याची
नैतिक योग्यता.

येत नाही. सारांश, अमरसिंगापासून तंजावरचें राज्य काढून तें सरभोजीला देण्यांत कांही विशेष कारण किंवा विशेष हेतु होता, असें स्पष्ट दिसते. याप्रकारें योजिलेल्या दीर्घकालीन शहाणपणाबद्दल कोणालाच संशय वाटत नाही. फक्त या शहाणपणाच्या नैतिक योग्यतेबद्दल प्रश्न उपस्थित होतो; परंतु स्वर्गप्राप्ति व राज्यप्राप्ति यांत खरें-

खरी जर्मन अस्मानाचे अंतर शब्दशः. असल्याने त्यांच्या प्राप्तीची साधनेंहि तशींच भिन्न भिन्न व क्वचित परस्पर विरोधीहि असणारच. हिंदी लोकांचे लक्ष राज्यप्राप्तीपेक्षां स्वर्गप्राप्तीदृष्टेच विशेष होते व आंहेहि हे प्रसिद्धच आंहे. परंतु परिणामाच्या योग्यतेवरून साधनांची नातिमत्ता ठरविण्याच्या अनेक बाबतीपैकी ही राज्यप्राप्तीची बाबत आंहे असेच म्हणावे लागते. सरभोजीच्या प्रजेने अर्वाचीन काळ व अधिक कुशल राज्यकारभार अनुभविला यात संशय नाही. सैन्य अथवा पुरेसे द्रव्यबळ याच्या अभावी सरभोजी राजा आपल्या राज्याचे संरक्षण करण्यास अथवा समान दर्जाच्या इतर संस्थानिकांस लढून व मित्रांवरून मानमान्यता मिळविण्यास असमर्थ झाला होता. याचे तात्पर्य असे की, पदरी सैन्य नसल्यामुळे त्याला प्रजेचे संरक्षण करिता येईना, व ग्वर्जाच्या पुरेशी संपत्ति नसल्यामुळे इतर संस्थानिक व मित्र त्याला मानसन्मान देईनात. प्रजेच्या सुस्थितीच्या वृद्धीसाठीहि सरभोजीला काही करिता आले नाही. ग्वर्जाच्या मत्ता व फौजेवरील सत्ता ही ज्याच्या आधीन असतात, तोच राज्य कारभाराबद्दल व प्रजेच्या सुस्थितीबद्दल जबाबदार असतो, हे उघड आहे. एकाकी झालेल्या तंजावरच्या राज्याला एकुणीसाव्या शतकात काहीं जीवितहेतु किंवा इतिकर्तव्यता राहिली नव्हती. तेथील राजे दुर्बल व असहाय असे होते. त्यामुळे ते कर्नाटकाच्या नबाबाच्या राजकारणाला व ईंग्रजीकंपनीच्या शक्तिमतेला सहज बळी पडले.

३ सरभोजीने आपले सर्व आयुष्य सुसंस्कृतीला वाहून आपला

सरभोजीची संस्कृति.

दरबार विद्वत्तेचें माहेरघर बनविला. सरभोजीचा शिक्षक एक मिशनरी शॉर्झ हा

स.१८३३] दु. सरभोजी व शिवाजी सन १७९८-१८५५ ११२

होता, हें प्रसिद्धच आहे. या शार्ङ्गच्या सान्निध्याने सरभोजीला पाश्चात्य शिक्षणाची गोडी लागली व हिंदी पंडितांच्या सान्निध्यामुळे पौरस्त्य शिक्षणाची आवड त्याला होतीच. शार्ङ्गचें एक संगमरवरी स्मारक या सरभोजीने तंजावरामध्ये ख्रिस्तीदेवळा-जवळच उभारिलेले आहे. तो इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे बोलत व लिहित असे. त्यानेच तंजावरात एक उत्तम पुस्तकालय स्थापन केले असून त्यांत छापील व हस्तलिखित अशा विविध भाषांतील ग्रंथांचा संग्रह उत्कृष्ट आहे. डॉ. बार्नेल याने येथील पुस्तकांची एक सूची लिहिली आहे. तीवरून असें दिसतें कीं, हे पुस्तकालय अनेक नामांकित व विस्तीर्ण पुस्तकालयांपैकी एक असून यांत बावीस हजार ग्रंथांचा संग्रह आहे. त्यांतील संख्याधिक्य संस्कृत ग्रंथांचेच आहे. तेथे वेदान्त, व्याकरण, काव्य, गायन, नृत्य, शिल्पकला, औषधी, खगोल इत्यादि अनेक विषयांवरील ग्रंथांचा संग्रह आहे. या पुस्तकालयात ताडपत्रावरील ग्रंथांचाहि संग्रह चांगलाच आहे. हे ग्रंथ नायकराजांच्याहि पूर्वीचे आहेत. परंतु त्यातील बरेच ग्रंथ नायक व मराठे राजे यांच्याहि काळचे असावेत असें दिसतें. औषधोपचारांसंबंधीची माहिती जमा करून ती सरभोजीच्या आज्ञेने पुढील पिढीच्या हितसाठी व्यवस्थित रीतीने लिहून जतन करून ठेविली आहे.

४ सरभोजीने एक लहानसे संग्रहस्थानहि स्थापिले, जुनी नाणी जमविलीं व त्याकाली आश्चर्यकारक सरभोजीने केलेल्या वाटत असलेला छापखानाहि सुरू केला. या सुधारणा. छापखान्यांत देवनागरी खिले जुळविता येत असल्याने त्या प्रकाराचा तो पहिलाच छापखाना होय. जेते या

नात्यानें मराठ्यांनीं दक्षिण हिंदुस्थानांत प्रवेश केल्यावर स्वतःबरोबर देवनागरी लिपी नेली असावी. पुढें या देवनागरी लिपीनें तिळडील ग्रंथलिपीहि काबीज केली. तंजावर येथील पुस्तकालयांत अलीकडेस सांपडलेल्या शिवभारत या पोथीच्या नकलेसंबंधीं असा तर्क वाहतो कीं, ती सन १७९८ नंतर केव्हां तरी झाली असावी. परंतु ही पोथी नकल नसून अस्सलच असली तर ती सन १७९८ नंतरच केव्हां तरी रचिली असावी. या पोथीच्याच आधारावर प्रचलित शिवजन्म मिति बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु अस्सल पोथी प्राप्त होईपर्यंत हे प्रयत्न सिद्धिस जातील असे दिसत नाही. बाकी कांहींहि असलें तरी सदर पोथीचा कवि शिवाजीच्या दरबारांत असून त्यानें आपला ग्रंथ शिवाजीच्या सांगण्यावरूनच लिहिला आहे, हें पोथीतील वर्णन काव्यमय असल्याने अनैतिहासिक होय. कारण मराठी दरबारांत व पेशवाईमध्येहि दरबारांत विद्वान् ठेविण्याचा प्रघात दिसत नाही. असो. पवनचक्री, विद्युत्तंत्र, मनुष्याचा हस्तीदंती सांगाडा, राजमहालांत उघडलेली वेधशाळा, अशा नवीन नवीन कृतीच्या योगे सरभोजीची संशोधकबुद्धि प्रत्ययास येते. त्याला शिल्पकलेचेंहि थोडेसे ज्ञान होतें, व रंगरोगणाच्या कलेचाहि तो ज्ञाता होता. तंजावरच्या मराठी राजांच्या राजमहालांतील दिवाणखाना उत्कृष्ट तैलचित्रांनीं शृंगारिलेला आहे. या शिवाय तेथील राजमहालांत व मद्रास येथील संग्रहालयांतील भिंतीवरून कांहीं मराठी राजाराणींची व त्यांच्या प्रधानांची तैलचित्रें काढिलेलीं आहेत. त्यायोगे तीं तीं स्थाने फारच शोभायमान दिसतात व चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनहि दृग्गोचर होतो. तेथील पुस्तकालयांत व इतर इमास्तींत कांहीं अनर्थ्य असे रंगी छाप-

स.१८३३] दु. सरभोजी वशिवाजी सन १७९८-१८५५ १२१

कामाचे नमुने आजहि दिसतात. सालुवनायकनपट्टनम् येथील आठ मजली इमारतीचा मनोरा आजसुद्धां सरभोजीच्या शिल्पकलेच्या आवडीचें प्रत्यंतर दर्शवितो. इंग्रजांनीं सन १८१५ मध्ये नेपोलियनवर विजय संपादन केला, त्या आनंदप्रदर्शनार्थ स्मृतिचिन्ह म्हणून सरभोजीनें वरील मनोरा उभारिलेला आहे. सरभोजीला राजपदप्राप्ति इंग्रजांच्या कृपेनें झाली म्हणून इंग्रजांचे आभारप्रदर्शनार्थ त्यानें सेतुभवसत्रम् व पदुकोट्टाई येथें चुनाविटांचे दोन स्तंभ उभारिण्यास सुरवात केली होती, परंतु हीं कामे पूर्ण होण्यापूर्वीच त्याला राज्याचा त्याग करावा लागला.

५ सरभोजी हा चागला देखणा होता. यथाप्रमाण अशी त्याची शरीरयष्टी होती व संस्कृतीची आवड त्याला सरभोजीचे गुण.

फार होती. या व अशाच इतर कारणांमुळे तो प्रजेला फार प्रिय असे. त्याला उत्कृष्ट घोड्यांचा फार नाद असे. त्याच्या संग्रहींहि अनेक उत्तमोत्तम अश्व होते. सरभोजी हा अचुक नेम मारणारा होता असें विशप हेबर म्हणतो. खिरती लोकाना तंजावरच्या दरबारांत चागल्या नोकऱ्या मिळत असल्यामुळे हा विशप सरभोजीची स्तुति करितो. सरभोजीचा उत्तम स्वभाव व सभ्य वर्तनक्रम यासंबंधीं लॉर्ड व्हॅलेन्डिया हा त्याची प्रशंसा करितो. वार्षे व इतर नाजूक कला यांना उत्तेजन देण्यांत सरभोजी हा आदर्श असा पौरस्त्य राजा होऊन गेला. याशिवाय त्याचा धर्मादाय मोठा औदार्यपूर्ण होता व गरीबांना अन्नदान करण्यांत तो तत्पर असे. ओरात्तनाद येथील शिलालेखांत असलेल्या (दोन) संस्कृत श्लोकांवरून त्याचें औदार्य असें दिसतें कीं, त्यानें प्रत्येक वैदिक

यज्ञाच्या सांगतेला साहाय्य केले होते. त्यानें केलेल्या दानधर्माची माहिती परिशिष्ट ८ मध्ये दिली आहे.

६ सरभोजीच्या मृत्युसमयी शिवार्जा नावाचा त्याचा एकच पुत्र जीवंत होता. हा शिवाजी नेहमी आजारी अगल्याने क्षाणप्रकृतीचा झाला होता, असे हंवर म्हणतो. शारीरिक विंवा बौद्धिक

सरभोजीचा पुत्र
शिवाजी.

उन्नति अशी त्याची दधीच आली नाही. या शिवाजीच्या वारकी-दीत तयार झालेली कांहीं नाटके व काही स्तुतिविषयक काव्ये मात्र अस्तित्वात आहेत. याने वीस वायदा केल्या होत्या. तो सन १८५५ मध्ये निवर्तला तेव्हा त्याला फक्त दानच द्या होत्या. तंजावरचा हल्लींचा राजा हा या शिवार्जाच्या दत्तक पुत्राचा वंशज होय. (स. १९३३)

७ राजा ही नामधारी पदवी सरभोज्या मृत्युनंतर छोप पावली. सरभोजीला शिवाजीशिवाय वारस पुत्र नव्हता. हिंदुस्थानांतील संस्थाने नामशेष करण्याच्या डलहौसीच्या कठोर राजकारणाने राजाविषयक मानसन्मान व तसेंच इतर सर्व प्रकार एकदम लुप्त केले. प्रीव्हीकौन्सिलचा एक ठराव होऊन त्यायोगें खालसा संस्थानांतील सर्व धनदौलत जप्त करण्यांत आली. परंतु हा ठराव स्पष्ट व उघडपणें अन्याय्य होता. या ठरावानें इंग्रजांनी तंजावरच्या राजाशी अन्याय्य वर्तन केल्याचें किंचित् दुःखकारक स्मरण राहिलें आहे. या ठरावामागून राजाची खाजगी मालमत्ता राजाच्याच पण योग्य अशा निकटच्या

तंजावरचें राज्य
खालसा झाल्यावर
तेथील स्वस्थता.

स. १८५५] दु. सरभोजी व शिवाजी सन १८३३-१८५५ १२३

वारसास देण्यांत आली. याप्रमाणें ज्या तंजावरच्या राजाला ' राजा व मित्र ' म्हणून लॉर्ड क्लाइव्ह हा संबोधित असे, तो तंजावरचा राजा आतां ईस्टइंडिया कंपनीच्या प्रजाजनांपैकी एक प्रजा झाला. तेथील त्यावेळच्या रेसीडेंटानें असें म्हटलें आहे कीं, ' तंजावरचें राज्य खालसा केव्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हा; त्यासंबंधीं सार्वजनिक मतप्रदर्शन असें मुळींच झालें नाहीं; त्यामुळे सार्वजनिक शांततेच्या संरक्षणासाठीं साधारण पोक्सिसाच्या मदतीची-सुद्धा मला आवश्यकता भासली नाहीं. ' पदच्युत झालेल्या राजाबद्दल प्रजेच्या मनांत मुळींच प्रेम नव्हते काय ? अथवा त्या प्रजेला आपली नापसंती व्यक्त करण्याचे यत्नचिंतहि धैर्य नाहीं काय ? मंस्थानार्तां प्रजेची राजनिष्ठा व शांत मनोवृत्ति यांचे यथातथ्य वर्णन कोणीहि ग्वरा मानसशास्त्रवेत्ताच करूं शकेल. परंतु शांततेचें संरक्षण करण्यास शांततावाद्यालाहि सामर्थ्याची आवश्यकताच असते. तंजावरची प्रजा पन्नासाहून वांही अधिक वर्षे इंग्रजांकडेस, तें राज्यकर्तेच असावेत या भावनेने पाहत होती, व इंग्रजांनी त्या प्रजेला आधुनिक पद्धतीनेच वागविले होते.

८ तंजावरावर राज्य करीत असलेली मराठीसत्ता याप्रमाणे नष्ट झाली. नायक व चोल या राज्यकर्त्यांच्या सत्तेचें अधिष्ठान.

मार्गालाच हे मराठी राजेहि लागले. या राजघराण्यानें आपलें सामर्थ्य गमावतांच आपापल्या सत्तेसहि ते मुकले. ज्या संस्थानाचें लष्करीसामर्थ्य बलवत्तर असते, त्याच्याच सत्तेचें अधिष्ठानहि मजबूत असतें, हें तत्त्व कितीहि विरुद्ध युक्तिवाद केला तरी अमान्य करणें शक्य नाहीं. कारण नुसत्या गोडीगुला-

बीने किंवा बा-बेटा करून प्रजेवर कोणीहि राज्य करण्यास समर्थ होत नाही; व गवतांचें तट रचून शत्रूंच्या मान्यापासून आपल्या राजधानीचें संरक्षण करूं शकत नाही. तंजावरचें संस्थान आण जर अस्तित्वांत असते तर राष्ट्रैक्याच्या चाळत्या गाड्यांत त्याच आणखी एक खीळ अधिक वसली असती, इतकेंच.

Additional authorities.

- 1 Hickey's Tanjore Maratha Principality 1894
- 2 Bishop Hiber: Travels III P 456.
- 3 Lord Valentia Travels I Ch. 7.
- 4 M. E. R 1924 P 119-122.





श्री. महाराणी कामाक्षीवाईसाहेव
(तंजावरचे शेवटचे राजे शिवाजीमहाराज यांच्या पत्नी.)

प्रकरण ११ वें

राज्यव्यवस्था.

मुद्दे.

- १ राजाचे अधिकार.
- २ कारभारी मंडळ.
- ३ उत्पन्न व अधिकारी मंडळ.
- ४ खोदीव लेख.
- ५ प्रांतांची वांटणी.
- ६ कामांची सर्वसाधारण वांटणी.
- ७ गांवचे लोकनियुक्त कामगार.
- ८ जमाबंदीची वसूली.
- ९ दवाखान्यांची अव्यवस्था.
- १० न्यायदान.
- ११ दिवाणी न्यायाची विशिष्ट पद्धति
- १२ पंचांचे अधिकार.
- १३ न्यायदानांत दिव्याचा उपयोग.
- १४ फौजदारी न्याय.

१ संस्थानांत राजा हा सर्वाधिकारी असे. सर्व संस्थान व त्याचीं
सर्व मूलस्थानें यावर राजाचीच सत्ता असे.
राजाचे अधिकार. प्रधान हे त्याचे नोकर समजले जात. शौर्य
लिहितो दों. “ अज्ञान जनसमुदायाच्या मतानें तंजावरचा राजा हा
स्वतःच्या अनियंत्रित सत्तेने राज्य चालविणारा आहे, परंतु स्त्रें

पाहतां तो राजा या पदापेक्षां गुलाम याच पदाचा अधिकारी आहे.” त्याची खाजगी कृत्ये व त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक करमणुकी यामुळे राज्यविषयक कामे करण्यास त्यास फारच थोडा वेळ मिळतो. धर्मगुरु व मिशनरी यांच्या धर्मभोळेपणामुळे त्याला राज-वाड्यांतून वांहर पडतांच येत नसे. कर्तृत्ववान् राजाच्या कारकीर्दीमध्य-सुद्धा संस्थानविषयक पुष्कळसे काम त्याच्या प्रधानावर व स्थानिक अमलदारावरच पडत अस.

२ राज्याच्या कारभारींमंडळांत सुशिक्षित उच्च जातीच्या प्रधाना-
चाच भरणा असे. कित्येक प्रसंगीं एकादा
का भारी मंडळ.
राजपुत्र, राजबंधु किंवा राजाचा एकादा
आप्त यास कारभारींमंडळांत बसावयास बोलावित असत. प्रधानाच्या नेमणुकी पिढीजात होत असत, अशी अनेक उदाहरणे आहेत. तंजावरच्या मराठी राज्यात आरंभापासून तुकोजीच्या कार-कीर्दीपर्यंत राजाच्या सल्लागाराचे काम गंगाधर मखीच्या वंशजांनीच वेढेले आहे. असे राज्यविषय काम एकाद्या कुटुंबाचे वंशपरंपरागत वतनी ठरल्याने त्याच्या लायकीचा प्रश्नच उत्पन्न होणें शक्य नाही. मंत्री या पदाचे काम कित्येक वेळा दळवी या पदांतहि मिळविले जात असे. पट्टुकोट्टाईच्या शिलालेखांनील गंगाधराचा पुत्र बाबाजी किंवा लोकमताचा बोलोजी, हा मंत्री व दळवी या दोनहि पदांच्च अधिकारी होता. दळवी हाच सेनापति असे. आनंदराय दळवीस एकवेळीं पेशवा हें पद प्राप्त झालें होतें. हा दळवी या पदावर होता व यानेंच रामनदच्या युद्धांत पराक्रम गाजविला होता. आरंभी हा धर्माधिकारी होता व नंतर दळवी झाला. याचा बाप व आज्ञा हे

प्रधान पदावर होते, त्यामुळे त्या पदाची पिढाजात मालकी त्याचीच होती. त्याचा काका व्यंबक मरवी याच्या पश्चात् हा आनंदराय मरवी मंत्री या पदाचा अधिकारी झाला; व त्याने शहाजी, सरभोजी व तुकोजी; अशा तीन राजांच्या कारकीर्दीत आपल्या पदाची कामे केली.

३ राज्याच्या उत्पन्नाची मुख्य बाब जमावंदी ही असल्याने प्रधान

उपन्न व अधिकारी-
मंडळ.

किंवा दिवाण हा दळवी पदाच्या ग्वाल-
चाच म्हणजे दुसरा अमंडदार असे. मद्रास
व्यथील शिलालेखासंबंधीच्या सन १९११ च्या
अहवालावरून असे दिसते की, सुभेदार राघो पंडित हा सरभोजीचा
दिवाण असून, आनंदराय हा दळवी व मंत्री पदाविष्टित होता.
पुढच्या काळात डबीर पंडितांची नेमणूक दिवाण या पदावर झाली
व त्यांनी जमावंदीचं काम फारच उत्कृष्ट रीतीने केले. याशिवाय
राज्याच्या खाजगीमध्ये कोपाधिकारी, संप्रति, (समीपवर्ती ?) धर्मा-
धिकारी व सरखेल या हुद्यांचे कामगारही होते. कोपाधिकार्याच्या
हाताखाली हिशेब ठेविण्याच्या कामावर अनेक मदतनीस (सुभर्दी)
व नतुल्लनक्कु या हुद्याचे नोकर असत. धर्मादायाच्या कामाकडेस
तंजावरच्या संस्थानाने पुष्कळ व्यवस्था केल्याने त्या कामासाठी एक
स्वतंत्र दिवाणाच्या नेमणुकीची आवश्यकता होती. सुभेदार अश्याव-
य्यन हा धर्माधिकारी, सरखेल व दिवाण अशा पदावर लागोपाठ
चढत गेला होता. सन १७९८ मध्ये जें एक चौकशी मंडळ नेमिले
होते, त्याच्या सूचनेप्रमाणें प्रतापानें सरखेल हें नवीन पद उत्पन्न
केलें. तथापि, हे पद सरभोजीच्या कारकीर्दीमध्ये अस्तित्वांत आलें,

अशी समजूत प्रचलित आहे, व ती फार दृढ आहे. याशिवाय घनश्याम पंडित हा स्वतःस तुकोजीचा गृहामात्य म्हणवीत असून खाजगी कारभाऱ्याला सरखेल ही निराळी पदवी आहेच. पुढच्या काळांत सरखेल शिवराव हाच अमरसिंगाचा मुख्य मंत्रसचिव होता. चोलांच्या कारकीर्दीत तिरुपंथिरावलाई असे एक महत्वाचें अधिकार-पद होतें. त्याला समानार्थक असे रायासम हें पद निर्माण केलें. परन्तु हें पद स्वतंत्र होतें कीं सरखेलांतच समाविष्ट झालें होतें, हें मात्र समजत नाही. अष्टप्रधान या संस्थेत पुरोहित हे एक पद होते. या प्रकारच्या मुख्य वारभारी मंडळाशिवाय एक मुख्य न्यायधीश व अमलदार हीं दोन पदे राजधानीमध्ये होती. विल्ला हा विल्लेदाराच्या ताब्यांत असून तो विल्लेदारहि एक महत्त्वाचा अंमलदारच होता. ठिठ्ठिवाणच्या बातम्या राजास दळविण्यासाठीं वार्ताहरहि होते. यावरून वाचदांच्या हें लक्षांत येईल कीं, तंजावरास राज्य व खाजगी, असे दोन भाग असून, दोर्हावडेस पृथक् पृथक् कामगार होते. १ मंत्री, १ पेशवा, १ धर्माधिकारी, १ दळवी, १ सेनापति, १ ते ८ अष्टप्रधान, १ प्रधान, १ दिवाण, १ धर्माधिकारी दिवाण, १ सुभेदार, १ सरखेल किंवा रायासम, १ सुभेदार, १ धर्माधिकारी, १ विल्लेदार, १ वार्ताहर, असे बावीस अंमलदार राज्यांत असून १ गृहामात्य, १ संप्रति, १ धर्माधिकारी, १ सरखेल, ३ कोणधिवारी व दोन मदतनीस. असे सात अंमलदार खाजगींत होते. विल्लेदाराच्या अनेक पदावर एवढेच इतम नेमिलेला असे.

४ प्राचीन राजकारणी व्यवस्थांचा निर्देश कोरीव लेखांतून होऊं लागला. सन १९२०-२१ च्या क्रमांक १४ खोदीव लेख च्या ताम्रपत्रांत राजेंद्रसोलवळनादूच्या पंवा-

कलनादूचा उल्लेख आहे. सन १७६९ च्या एका ताम्रपत्रांत जयकोडानाडु प्रांतांतील पोटमुरकुर्रम् परगण्यांतील पप्पाकुडीबाडु तालुक्यांतील सोळा महालापैकीं ४५ राजगोपालमूचक्रमूच्या देणगीचा उल्लेख आहे. सन १९२०-२१ च्या क्रमांक १५ च्या ताम्रपत्रांत प्रांतांची विभागणी हांच दिलेली आहे. तोडामन् येथालि शके १६४७ (सन १७२५) च्या ताम्रपत्रांत गांव, मगनम्, नाडु, कुर्रम्, पलैया म्हणजे पड्डु असाच क्रम दिलेला आहे.

५ परंतु राजकीय व्यवस्थेत प्रांतांचा वगैरे जुनाच क्रम खीकरिलेला दिसत नाही. सर्व राज्य अनेक सुभ्याच्या मर्यादित विभागिले असून प्रत्येक सुभ्यावर एक सुभेदार नेमिलेला असे. पड्डुकोट्टाई, मन्नारगुडी, मायावरम्, कुंभकोणम् व तिरुवाडी अशा प्रत्येक ठिकाणी एक एक सुभा असे. तंजावरचे संस्थान व (अरंतंगीच्या सरहद्दीवरील व्यवस्थेशिवायचा) अर्वाचीन तंजावरप्रांत यांच्या सरहद्दीवरील व्यवस्थेत कांहीच फरक नाहीं. सुभ्यापेक्षां लहान प्रांताच्या सिमाई (तालुका) असे म्हणत. सन १९१८ मध्ये सांपडलेल्या क्रमांक ४२० च्या ताम्रपत्रांत शके १६९२ (स. १७७०) त्या श्रीगालीसिमाईचा मुक्त्याधिकारी (मामलतदार) काडेरिआर असल्याचा उल्लेख आहे. सन १९११ मध्ये सांपडलेल्या क्रमांक २७३ च्या ताम्रपत्रांत चकडूच्या सिमाईमध्ये

कावेरीपट्टणम् मधील मगनमचा समावेश झाला असल्याचा उल्लेख आहे. सारांश, तंजावर येथे मराठी राजांच्या कारकीर्दीमध्ये गाव, मगनम् (महाल), सिमाई (तालुका) व सुभा असे संस्थानाचे प्रादेशिक विभाग होते असे दिसते. एकाद्या गांवच्या लोकांनी जमाबंदी न दिली तर त्यांना कारागारांत घालण्याचा अधिकार अमीनाला असे. त्या अमीनाच्या साहाय्याने सुभेदार हा प्रांतांतील जमाबंदी वसूल करी. या सुभेदाराला जमाबंदी वसूल करण्याचा अधिकार असून दिवाणी व फौरदारी सत्ताहि असत. संबानकोईलचा सुभेदार अय्यावय्यान याचा उल्लेख हवालदार थंडवरय मुदाली याच्यासह सेवानकोईल येथील कोरीव लेखांत आला आहे. त्यावरून दिसण्याला तरी मराठी सत्ता फौजेच्या जोरावर अधिष्ठित होती, असा सारांश काढिता येतो.

६ अमलदारांची सर्वसाधारण सत्ता प्रत्येक खेड्यावर असे व मध्यवर्ती सत्तेशी आपला कांहीं संबंध नाही।
कामांची सर्वसाधारण वटांणी. अशा बेपरवाईने ते खेडे आपल्या मुख्याच्या तंत्राने वागत असे. अमलदारांना कांहीं एक कर भरल्याशिवाय नोकरीच्या निमित्ताने जमिनी मिळत. प्रत्येक गांवांत नोकरांचा भरणा नेमिलेला असे. त्यांत कर्नम्, पाहरेकरी, पाणीवाला, घरकाम करणारा, सुतार, न्हावी, परीट, (जमिनीचा भोगवटा अनुभविणारा दिवा पीकांत ठरीव हिस्सा घेणारा) शेतकरी इत्यादि इतर लोकांचा समावेश असे. प्रत्येक गांवच्या उत्पन्नातून गरीब लोकांना व मंदिरांना धर्मादाय देण्याचा सांप्रदाय असे. गांवांतील सार्वजनिक दुरुस्ती व उत्सव हे गांवच्या उत्पन्नातूनच होत असत.

७ सर्व हक्कदारांचे हक्क व भाग यांचा दाखला त्या गांवचा अंमलदार लिहून ठेवीत असे व त्याला नत्तुक्क-गांवचे लोकनियुक्त कामगार, नक्कु असे म्हणत. गांवाचे नत्तुवर म्हणजे जमिनीवरचा मालकीहक्क सांगणारे लोक. त्यांना खोदीव लेखांतून महाजन म्हटलेले दिसते. आजसुद्धा तंजावर प्रांतांत लग्नप्रसंगी संभावनेच्या रूपाने त्यास कांही तरी मिळण्याचा त्याचा हक्क आहे. जमिनीच्या उत्पन्नाच्या मिरासदारीची वाटणी ठरविणे व अशाच प्रकारचा इतर अधिकार मुक्कर दारणे, ही सत्ता या लोकांची असून ते पंचायतीसाठी एकत्र जमा होतात. नत्तुक्कर्नम् या समुदायावर उपर्युक्त मिरासदाराचा पूर्ण ताबा असे. यासंबंधीचा हिशेब व त्याची नक्कल अशा दोन प्रती गांवचा सरकारी अंमलदार महालदारी (मगनम्) अथवा सुभा ठेवीत असे.

८ गांवची जमाबंदी वसूल करण्याचा अधिकार प्रस्तुतकाळी जमाबंदीची वसूली. मुनसफास आहे. परंतु हा अधिकार सन १८३६ साली मुनसफास दिला. सन १८१६ पासून गांवच्या मुनसफाच्या ताब्यांत कांही पोलिस असत व त्यास बारीकसारीक बाबतींत न्याय देण्याचंही अधिकार असत. जेव्हा इंग्रजांनी तंजावर हस्तगत केले तेव्हां मात्र गांवज्यांतून सरकारी हित पाहणारा कोणीहि अंमलदार नव्हता. सन १७९८ मध्ये जें एक चौकशीमंडळ नेमिलें होतें त्याचाहि अशीच तक्कार आहे. प्रत्येक खेड्यांत मध्यवर्ती सत्ता कोणासच नसे.

९ प्रतापसिंगाच्यापूर्वी (म्हणजे सन १७३९ पूर्वी) न्याय-
दानाची काय पद्धति असे ? या संबंधी
दसरांची अभ्यवस्था.
खात्रीलायक माहिती अशी कांहींच नाही.
कर्नाटकाच्या नवाबानें तंजावरचा कबजा घेतला तेव्हां किल्ल्यांतील
सर्व दसराखाना तेथून दुसरीकडेस नेऊन त्यापैकी कांहीं दसरांचा
नाशहि केला.

१० बार्थोलोम्यू म्हणतो की, 'तंजावर व त्रिचनापल्ली येथील न्याय-
दानाची पद्धति न्यायाधीशांच्या मुक्कामावर
न्यायदान.
अवलंबून असे; परंतु यासंबंधी प्रमाण असे
कांहीं उपलब्ध नाही. पूर्वकालीन न्यायदान स्थानिकच असावे.
मागाहून फक्त फेरचौकरीचा अधिकार (प्रजेस) देण्यांत आला
असावा असें वाटते.

११ दिवागी न्यायाधीशाची नेमणूक प्रथम प्रतापसिंहाने केली.
त्याला दरमहा तीस पागोडा पगार असे.
दिवानी न्यायाची विशिष्ट पद्धति, त्याच्या हाताखाली ल्हानशी कचेरी असे,
व त्या कचेरींतील कारकुनानी पैसे वसूल
करण्याचे हुकूम नोधावयाचे असत. या न्यायाधीशांवर फेर तपा-
सार्ज (Appeal) फक्त राजाकडेसच होत असत. व राजाहि
ते काम सरखेलाकडेस सोपित असे. न्यायाची विक्री निर्लज्जपणाने
होत असे; असे शोर्झ म्हणतो व त्याच्याच सूचनेवरून त्या पद्धतींत
सुधारणा करण्यांत आली. अमरसिंगाने एक लहानसे मंडळ स्थापन
केले. त्या मंडळांत एक अध्यक्ष व चार न्यायाधीश असत. प्रत्येक
आतीचे कांहीं पंचहि असत. परंतु जर पक्षकार पंचाकडे न जातां

परभारें सरकारकडेसच आले, तर अशा कामाचा विचार करण्यासाठी न्यायाची कचेरी दररोज भरत असे. न्यायाधीश अथवा मध्यस्थपंच यांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याहि देणगीची लेखी प्रसिद्धी अगदीं जाहीर रीतीनें होऊन त्या लेखाखाली सहा होत असत अशा न्यायाधीशांनीं केलेला कोणताहि न्याय नाकारण्याचा अधिकार राजास असे. पैशासंबंधीच्या दाव्यांत सरकारी कर शेंकडा पांच टक्के असे. ज्या मालमत्तेबद्दल दावा असे तीबद्दल १२० चक्रमपर्यंत दंड वसूल केला जात असे. परंतु मोठ्या दुःखानें नमूद करणें भाग पडते की, व्यवस्थित रीतीनें न्याय करण्याच्या पद्धतीतहि राजाच्या मेहेरबानीतील व्यक्ती अथवा सावकार एकाद्या खटल्यांत पक्षकार असल्यास त्यासच अनुकूल असा न्याय होत असे.

१२ तंजावर या राजधानीपासून दूर अंतरावर असलेल्या खेडें गांवापर्यंत न्यायाचे खटले पंचांच्या मध्यस्थीनें पंचांचे अधिकार, निकाली लागत असत, जर तो निकाल पक्षकार मान्य करीत नसले तर पंचांची नेमणूक सुभेदार करी. पंचाइतीनें केलेल्या निकालावरहि दाद मागावयाची असल्यास ती राजाकडेसच मागता येत असे. महिन्याच्या कामाचें टाचण राजाकडेस पाठवीत असत व प्रसंगविशेषीं एकादा निकाल राजा फिरवीत असे. पंचांनीं न्याय करण्याची पद्धति एकंदरीनें पाहतां कमी खर्चाची व सत्वर निकाल होण्याची असे. इंग्रजी कायदा व न्याय यांमध्ये पुष्कळ गुण असले तरी त्या

पद्धतीमुळे मनस्वी ग्वचे व पुष्कळसा कालक्षेप होऊन प्रत्येक प्रसंगी काळजीचे बोंग पक्षकारावर निष्कारण येऊन पडतात.

१३ जमिनीच्या ग्वटल्यांत दारुण दिव्य करण्याची पद्धति अगळीकडे अलीकडे म्हणजे दुसऱ्या सरभोजन्यादानांत दिव्याचा उपबोग. पर्यंतहि (सन १७९८ ते १८३३) प्रचारांत असल्याचे दिसते. आरोपी इतमाने उचळल्या तुपात हातात पंजा घातल्या असतांहि तो न भाजला तरच त्या आरोप्याचे विधासत्य मानीत. आता मात्र अशा तऱ्हेने सृष्टिनियमाजवळ न्यायागण्याची पद्धति नामशेष झाली आहे.

१४ फौजदारी ग्वटल्याच्या न्यायपद्धतीबद्दल मात्र सन १७९८ मध्ये नेमिलेल्या चौकशी समितीने स्तुतिकेळी आहे. प्राणान्ताची शिक्षा क्वचित फर्माविण्यात येई. फौजदारी कामांतील मुख्य व अंतिम सत्ता प्रत्येक राजाचीच असे. व शास्त्रीमंडळाने वेळेबा न्याय विशेष चौकशीने राजा फिरवीतहि असे. खेडेगावांतील नान्य गृहस्थ किरकोळ कामांत निकाळ करून आपल्याच स्वार्धान कायदा असल्याचे दर्शवीत, बाप्रकारे जरब बसवीत. त्यावेळच्या ओबडधोबड व झटपट न्यायदानाच्या पद्धतीशिवाय बाकी स्थानिक न्यायदानाच्या पद्धती अनुकरण ईप्रजांनीहि करावे. खेड्यांतील कवलकर अथवा जाग हा आजच्या पोळिसाचे कर्तव्य करीत असे. मध्यवर्ती सत्ता दुर्बल होतांच हे जागले गौरे लोक त्या त्या खेड्यांना अरिष्टरूप झाले लोकांकडून धाकपटशहाने द्रव्य उकळू लागले. कवलकरांचे पद्धति ईप्रजसरकारने सन १८१४ मध्ये बंद केळी.

प्रकरण १२ वें.

भूतदया व धर्मसहिष्णुता.

मुद्दे.

- १ राजाचीं कर्तव्ये व विद्वत्परामर्ष.
- २ तंजावर येथील सरकारी व खाजगी पुस्तकालये.
- ३ धार्मिक सहनशीलता व मिशनरीचे वर्चस्व.
- ४ शॉर्झ याचें कर्तृत्व.
- ५ ब्राह्मणांविषयी शॉर्झचा अभिप्राय.
- ६ सरभोजीची पूज्यबुद्धि.
- ७ शॉर्झची रोजानेशी व त्याचे लेख.
- ८ धर्मांतर केल्यावरहि मूळच्या भावना कायम.

१ राज्यात शांतता ठेविणे हे राजाचे आद्यकर्तव्य होय. त्यानंतरचे म्हणजे दुसरे कर्तव्य दानधर्म सुरू ठेविणें व वृद्धिगत करणे हे होय. जुनी मंदिरे दुरुस्त करणे व नवीन बांधणे, तळी गव्हादणे, धर्मशाळा उभारणें ही कृत्ये परोपकाराची ममजतात. प्रेंचांनी कारिवाळ व इंग्रजांना नागोर याप्रमाणे पृथक् पृथक् वंदरे दिली; तेव्हां तंजावरच्या राजांनी मुद्दाम त्यास वळविले होते की, मंदिरे, ब्राह्मण, धर्मशाळा व तळी यांस मुक्कर करून दिलेल्या देणग्यामध्ये त्या त्या परदेशस्थ अधिपतींनी हात घाळू नये. तत्कालीन एका पत्रावरून दिसतें की, ब्राह्मणांच्या खेड्यांत सरकारनें एकहि इमारत बांधूं नये

राजाचीं कर्तव्ये व
विद्वत्परामर्ष.

व मंदिर अथवा अग्रहार यांच्या जवळ युरोपियानांनै राहूं नये असें ठरलें होतें. ब्राह्मणांना त्यांच्या विद्वत्तेबद्दल, वादननैपुण्याबद्दल, ज्योतिषज्ञानांबद्दल, अश्विनीकुमारांच्या विद्येतील पारंगततेबद्दल किंवा इतर कलाभिज्ञतेबद्दल तंजावरच्या जुन्या मराठी राजांनी कित्येक अग्रहार दिलेले आहेत. गरीब लोकांच्या भोजनासाठीं अनेक धर्मशाळा किंवा वाड्या बांधिल्या असून त्यांच्या खर्चासाठीं कांहीं जमिनी लावून दिल्या होत्या. मृत राण्यांच्या स्मरणार्थ कित्येक छऱ्या उभारिल्या होत्या. मानमेलकुडी आणि निदमंगलम् ह्या छऱ्या प्रतापानें बांधिल्या होत्या. मिनपेसांड येथें तुळजाजाने देरासरम् अय्याछत्रम् व राजमाताम् या छऱ्या स्थापिल्या आहेत. ओरात्तनद येथें सरभोजीनें छऱ्यांच्या खर्चासाठीं सालीना तेहतीस हजार उत्पन्न नेमून दिलें होते, आणि तंजावरप्रांतांतील गरीबांसाठीं कांहीं दीनगृहे शिवाजीनें तंजावरांत सुरू केली होती. छत्रीमध्ये बसून खाणे याला 'इन्फ्राडिक' असें समजत असल्यामुळें खरोखरीचेंच तें दीनगृहच होय. मद्रासकडील ऊष्ण प्रदेशांतील विश्रांतिगृहांत-सुद्धां विहीर व लहानसा बगीचा असतो. पादचारी लोकांना व गाड्यांतून प्रवास करणारांना या छऱ्या म्हणजे अमूल्य विश्रांति-स्थानेंच होत. मंदिराची दुरुस्ती करणें व तळीं खोदणें हीं पुण्य-प्रद कामें करून इहपरलोकीं कीर्ति मिळविण्याची तळमळ राजा व राणी या उभयतांनाहि लागलेली असे व त्यामुळें गरीब लोकांना रगळ काम मिळत असे. कित्येक छऱ्यांना पाठशाळा जोडून दिलेल्या असत. तंजावर येथील सरभोजीच्या धर्मशाळेस एक पौरस्य व एक पाश्चात्य अशीं ऋग्णालयें जोडून दिलीं होती. आजसुद्धां (१९३३) अशा सर्वमान्य संस्था तंजावरांत प्रचलित आहेत;

त्यांचा उपयोग श्रौती, ज्योतिषी, वादनवेत्ते व गुरू घेत असून त्या संस्थांची व्यवस्था त्या त्या वेळच्या राजांनी केली आहे. तंजावर येथील बृहदीश्वरास दिलेल्या देणगीची यादी नि॥ ९ च्या परिशिष्टात दिली आहे. (ते परिशिष्ट सोबत पाहणें.)

२ तंजावरांत सरकारी पुस्तकालयाशिवाय मानम्भट्टासारख्यांचीं सुंदर अशीं खाजगी पुस्तकालयेहि प्रसिद्ध तंजावर येथील सरकारी व खाजगी पुस्तकालये. असत. या पुस्तकालयावरून राजधानीच्या तत्कालीन संस्कृतीची ओळख पटते. अलीकडे अलीकडेपर्यंत तंजावर येथील वाद्यकलेची बरोबरी कोणीहि करूं शकत नसे. सध्यांसुद्धां सर्वत्र अशी भावना आहे कीं, प्रत्येक तंजावरकर हा उत्तम गवय्या असून मोठा बुद्धिशाली असतो. एकुणीसाव्या शतकांत तंजावर हें वाद्यवादनाचें प्रख्यात पीठ असल्याची प्रसिद्धी करण्याचें श्रेय थिआगिअर या तेलगू ब्राह्मणाकडेस आहे. तुकोजी, प्रताप व अमरसिंग हे राजे वाद्यवादनांत फार प्रवीण असत. तंजावर हें राजधानीचें शहर असताना तेथील राजे, राण्या, उपपल्या, सरदार व इतर वृद्धजन हे विनोद, वाङ्मय, वाद्य, नृत्य, रंगकाम, धातु वं लाकूड यावरील नकसकाम, शोलाकाम (Pithwork), रेशीम विणण्याची कला इत्यादि कुशलतेला आश्रय देत असत. परंतु अठराव्या शतकाच्या शेवटीं, म्हणजे तंजावरचें राज्य खालसा झाल्यापासून, तें उत्तेजन एकदम बंद पडलें. हें बंद पडणें तात्पुरतेंच आहे असें आपण मानूं.

३ तंजावरच्या राजांचा स्वभाव शांत व सहनशील असल्याबद्दल ख्रिस्ती मिशन हें त्यांची फार प्रशंसा करितें.

धार्मिकसहनशीलता
व मिशनरीचें वचैस्व.

नेगापट्टम हें पोर्च्युगीजांनीं सन १६१२ मध्ये व डचलोकांनीं सन १६६० मध्ये व्यापिले.

डॅनिशलोकांची वसति झाल्यापासून ८६ वर्षांनीं म्हणजे सन १७०६ मध्ये डॅनिशमिशन तेथे गेले होते तेव्हां राज्यामध्ये ख्रिश्चन लोकांची वसति होतीच. हिंदुस्थानांत प्रॉटेस्टंट मताची स्थापना करणारे फ्ल्यूटश व झिवान्वाग यांना डेनमार्कच्या चवथ्या फ्रेडरिक राजानें हिंदुस्थानांत पाठविले होते. झिवान्वाग याने तामिल भाषेचा अभ्यास केला, न्यू टेस्टामेंटचे (तामिल भाषेत) भाषांतर करून तेहि छापिलें व आवश्यकतेप्रमाणें ख्रिस्ती लोकांनी आपला पोषाखहि बदलावा असा उपदेश केला. सन १७२१ मध्ये ग्रॅंडलर हा या मिशनचा मुख्य असतांना तंजावरच्या राजानें मिशनशी मैत्री केली. तिकडील कट्टे धर्माचरणी जुने लोकहि राजासारखेच परधर्मसहिष्णु असल्यानें मिशनरी लोकांना आपलें कार्य निर्वोधपणे करितां आले. सतराव्या शतकापासून ख्रिस्ती मिशनरींना आपण ज्या दिक्दारपणाने वागविलें त्याच्या निम्मे औदार्यानें आजचा कोणताहि युरोपियन देश परकीय धर्म प्रचारकांना वागवील अशी कल्पनासुद्धा करितां येत नाही.

४ तंजावरचा इतिहास व तंजावरच्या राजांचा अस्त याशी

जर्मन मिशनरी शॉर्झ याचा निकट संबंध
शॉर्झ याचें कर्तृत्व.

सन १७२६ पासून आला, तो पुढें सन

१७९८ पर्यंत म्हणजे त्याचा मृत्यु होईपर्यंत कायमच होता. मद्रास

येथील आग्लसत्तेने आपल्यातर्फे वकील म्हणून त्याला एकदा हैदराबादपाठविलें होते व त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा एक पुतळाहि फोर्ट सेट जॉर्ज येथे उभा करण्यांत आला आहे. हा शॉर्झ मिशनरी सन १७७९ पासून अखेरपर्यंत तंजावर येथेंच राहिला. तंजावरच्या राज्यात इमारती बांधण्यास व मंदिरांची सुव्यवस्था देविण्यास त्याच्या मध्यस्थीनेच लोकांस जमिनी देण्यात आल्या. त्याला अनेक भाषा अवगत होत्या. त्याची राहणी फार सार्धा होती व गरीबांना मदत करणे हा त्याचा स्वभाव बनला होता. इतर कारणांवरुबर मिशनरीच्या वागणुकीने हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक वर्तनात फरक हाऊन बौद्धिक व सामाजिक समानता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.

५ तुळजाजीराजाचा उत्कृष्ट सल्लागार शॉर्झ हा होता व सरभोजीची

ब्राह्मणांविषयी
शॉर्झचा अभिप्राय.

सर्वप्रकारे व्यवस्था पाहण्याचे कामहि तोच करीत असे. त्याला निश्चयपूर्वक वाटत होते की, ईस्ट इंडिया कंपनीने कर्नाटकच्या

नवावाला मदत करून जर तुळजाजीला राज्यच्युत केले नसत तर तो ग्वात्रीने खिस्ती झाला असता. परंतु तंजावरच्या राज्यांत ब्राह्मण-वर्माचे इतके वर्चस्व होते की, धर्मातराचा प्रकार तेथे घडणे फार क्वटिण झाले होते असे शॉर्झलाहि वाटत असे. मिशनरी लोकांच्या विरुद्ध ब्राह्मण असल्याने शॉर्झ हा ब्राह्मणांना कलागती लाविणारे असे संबोधून शिष्याशाप देत असे. ब्राह्मणावर तोंडमुख घेण्यास तो यत्नी करीत नसे. राज्यांतिल मोटमोठ्या हुद्याच्या जागा ब्राह्मणच पटकावीत असत असा ब्राह्मणवर्गावर त्याचा आरोप असे. सर्व दुःखाचें उत्पत्तिस्थान ब्राह्मणच होत असे तो समजत असल्यामुळे.

जातीने हलक्या म्हणून मानिल्या गेलेल्या लोकांस तेच अशिक्षित व तुच्छ मानित, असे तो म्हणतो. साराश, ब्राह्मण हे त्याच्या डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलत असत. लॉकमन याचा ओटा मिशनरी लोकांकडेस विशेष असल्यामुळे तो सन १७०२ च्या सुमारास ब्राह्मणांविषयी असेच तुच्छतादर्शक उद्गार लिहून ठेवितो. तो म्हणतो की, “ ब्राह्मणांचें मतांतर करणें हें फार कठिण काम आहे व तंजावरचा प्रधान बालोजी (बावाजी) हा खिस्ती लोकांच्या अगदीं विरुद्ध आहे. ”

६ सरभोजीने तंजावरास एक मंदिर बांधिलें असून त्या मंदिरांत शॉर्झ याचा संगमरवरी पुतळा ठेविला आहे. सरभोजीची पूज्यबुद्धि. यायोगें शॉर्झसंबंधी सरभोजीची किती परा-वाष्टेची भक्ति होती हें उघड होऊन, सरभोजीचा मित्र, संरक्षक व लहानपणचा मार्गदर्शक अशा तीनहि नात्याचें मूर्तिमंत स्मारक झालें आहे. शेंवटीं शेंवटीं सरभोजीला शॉर्झने जो उपदेश केला, त्यांतील सार असें होतें कीं, ‘ साधी राहणी असावी, खिस्ती लोकां-विषयी दयार्द्रबुद्धि ठेवावी, न्यायमंदिरें स्थापन करावीत व (सरभोजीने) खिस्ती धर्म स्वीकारावा. शॉर्झसारख्या मिशनरीचा निकट संबंध असतांना सरभोजीने खिस्तीधर्म स्वीकारण्याचें कसें टाळिलें हें गूढ मोठें आश्चर्योत्पादक आहे.

७ इतिहासाच्या अभ्यासूला शॉर्झची रोजनिशी फार उपयोगी असून प्रस्तुत इतिहासांत आतांपर्यंत तिचाच शॉर्झची रोजनिशी व त्याचे लेख. उपयोग केला आहे. सन १७६८ मध्ये त्याने लिहिलेल्या पत्रांत असें आहे कीं,

“ युरोपियन लोक परत स्वदेशीं जाताना अपार संपत्ति बरोबर

नेतात व त्यांचा दुष्टपणा व त्यांची द्रव्यतृष्णा हीं खिस्तीधर्मवृद्धीच्या आड येतात.” याशिवाय हिंदुसमाजास आर्यधर्मांतच ओढून ठेविणारी सामाजिक व धार्मिक बंधने, त्या काळची रूढिप्रियता, खिस्ती धर्म हा सामाजिक समानदर्जा स्थापन करणारा असल्याने त्या धर्माची नावड, या कारणसमुच्चयामुळे प्रत्येक हिंदूला त्या धर्माविषयी वाटगारा दूरीभाव; यांशिवाय खिस्ती होणें म्हणजे गोमांस भक्षण करणे, नद्यपान करणे व हिंदूंनी नीच मानिलेल्या वर्गाशी संबंध ठेविणे, अशी हिंदूंची सर्वसाधारण परंतु निष्कारण झालेली समजूत इत्यादि अनेक कारणांमुळे खिस्तीधर्माच्या प्रगतीला फार मोठे अडथळे आले.”

८ सारांश, शोर्झ व इतर मिशनरी यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यावेळी मिशनला यशःप्राप्ति झाली नाही. शिवाय धर्मांतर केल्यावरहि मूळच्या भावना कांही हिंदु, खिस्ती धर्मांत गेल्यावरहि, त्यांच्या मूळच्या जातिविशिष्ट अल्पितपणाच्या भावना कायमच राहिल्या होत्या. हिंदी खिस्त्यांच्या

टिकाणीं दृग्गोचर होणाऱ्या जातिविशिष्ट सोवळेपणाच्या भावनांबद्दल हेवर हा खेद प्रकट करितो. कारण त्या भावना फार तीव्र असत. तुळजाजी व सरभोजी यांसारग्वं राजे धार्मिक बाबतीत मोठे महनर्शाळ असून खिस्ती धर्माला इतर प्रकारच्या सहाय्याबरोबर द्रव्यसाहाय्यहि पुष्कळ करीत होते. अशी विशेष अनुकूल परिस्थिति असताना फार थोड्याच लोकानी खिस्तीधर्म स्वीकारावा याचे फार मोठे आश्चर्य लॉर्ड व्हेलेन्डिया याला वाटले.

प्रकरण १३ वें.

आर्थिक परिस्थिति.

मुद्दे.

- १ परदेशीलोकशांशी व्यापार.
- २ शेतसारा व गांवांचे प्रकार.
- ३ शेती मकत्याने देत असत.
- ४ पिकांची वाटणी.
- ५ गांवचे इतर खर्च.
- ६ शेतकऱ्यांना भागाची वांटणी देणे.
- ७ पुढाक पद्धतीची सुरवात.
- ८ प्रांतांत होणारे धान्य व कापड.

१ या देशाचा परदेशाशी चालणारा व्यापार परदेशी लोकांच्याच

परदेशी लोक व
त्यांच्याशी व्यापार.

हाती असे. परदेशी व्यापारी येथील
मालाची किंमत रोकाडोने देत असत, त्यामुळे
त्यांना सावकारी मान्यता विशेष असे, असें

रुक्त नसून युद्धविषयक साहाय्याबद्दलहि त्यांची किंमत
अधिक वाढली होता. विशेषतः त्याच्या तोफखान्यापुढे एतदेशीय
हत्यारें निरुपयोगी ठरल्याने त्या तोफखान्याच्या मदतीमुळे ते लोक
एतदेशीयांना अनर्घ्य वाटूं लागले. नेगापट्टम्, कारिकल व दूक्वेवार
हो बंदरे परदेशीयांच्या हातीं असून ते बंदरांसंबंधीचा कर तंजावरच्या
राजाला वेळच्या वेळीं भरीत असत. यांशिवाय इतरहि अनेक
उद्दान लहान बंदरे होतीं, व त्यांच्या द्वारानें मालाच्या होणाऱ्या

आयातनिर्गतीवरील कर चांगलाच वसूल होत असे. देशांतील मालावरील जकातीचें उत्पन्न थोडेच असे. १७९५-९६ मध्ये जकातीचा मक्का पांचजणांनीं रक्कम २,५५,२६७ रुपयांस ठेविला होता. आयात मालावरील जकातीच्या बाबती अनेक असून त्या मोठ्या त्रासदायक होत्या. तथापि, त्या जकाती देणे प्रजेला भाग पडत असे. दुकान, माग, ताडी, मच्छी मारणे, तेल, वसती, खर्जांना इत्यादि अनेक बाबतीवर कर घावा लागे. कवलकर व गांवांतील उत्सव यावरहि कर भरावा लागे. राज्याच्या उत्पन्नाचें मुख्य साधन म्हणजे पिकावरील साराच होय. हा सारा पिकाच्या प्रमाणावर वमृत केला जात असे.

२ सरकारी हिस्सा दिल्या म्हणजे शेतकऱ्यांना जमीनदारीबद्दल व मालकीहक्काबद्दल खत्री दिली जात असे. गावांचा प्रकार पुढे दिल्याप्रमाणें असे.

शेतसारा व गांवांचे प्रकार.

१८०७ गावे एकभोगम् संज्ञेची

२२०२ „ पलभोगम् „

१७७४ „ समुदायम् „

५७८३ एकुण ग्रामसंख्या.

अशा तीन प्रकारचीं गांवे असत. समुदायम् या निसऱ्या प्रकारच्या गांवांत गांवांतील प्रत्येक कुटुंबाचा पृथक् पृथक् हिस्सा असे. यास पंगु असे म्हणतात. बाकीच्या प्रकारांत जमिनीची मुदतबंदी वांटणी नेहमी होत असे. अशी वारंवार वांटणी करण्यांत जमीन कायमची मिळारवी हा मुख्य हेतु असे. जमिनीचा दोनतृतीयांश भाग रयत-वारीमध्ये विभागलेला असे. मराठी राजांच्या पूर्वीपासून सुमारे दहा

बारा जमनिदार असे होते की, त्यांच्या जमिनी पाणथळीच्या नव्हत्या. तंजावरच्या राज्यांत २३,९३,०३४ एकर जमीन होती. तिची वांटणी पुढीलप्रमाणे झालेली होती असें दिसते.

१५,९१,९२५ एकर जमीन रयतवारीची होती.

६, १२, ०८५ एकर जमीन इनामी होती.

१, ८९, ०२४ एकर जमीन जमीनदारी पद्धतींत विभागलेली होती.

२३, ९३, ०३४. एकूण एकंदर एकर जमीन.

या विभागणीचा अर्थ असा की, कलावन्त व विद्वान् या लोकां-मध्येंच एकंदर जमिनीचा एकचतुर्थांशापेक्षांहि अधिक भाग इनाम या नात्यानें कायमचा गुंतला होता. सन १८०५ मध्ये वॅलेस याने (खानेसुमारीच्या स्वरूपाचा) एक अहवाल लिहिला आहे त्यावरून असें दिसते की, तंजावरच्या राज्यांत त्याप्रसंगी पुढील मिरासदार होते.

१७,१४९ ब्राह्मण.

४२,४४२ क्षत्रिय किंवा योद्धे.

१४,५७ मुसलमान.

६१,०४८ ही मिरासदाराची संख्या होय.

३ जमाबंदीची कांही रक्कम पिकांत भाग घेऊन, कांही

शेती मक्यानें देत
असत.

धान्याच्या रूपाने किंवा रोकड घेऊन आणि
कांही नेहमींच रोकडाने वसूल करीत
असत. जमिनीचा सारा व्यक्तिविशेषावर

ठरविला जात नसून सबंद गांवचा ठरवीत असत. शोर्झिनें

असें लिहून ठेविलें आहे की, सन १७६८ मध्ये प्रांतातील शेती मक्यानें देत असत. अर्थात्, अधिक रक्कम भरण्याचें मान्य करणारासच, ठरीव मुदतीकरितां लागवड करण्यासाठीं शेती मिळत असे. ही हानिकारक पद्धति शेंवटपर्यंत अस्तित्वांत होती. म्हणजे दरवर्षी तिच्या उत्पन्नासाठीं लीलाव होत असे. या पद्धती-मुळेंच तंजावरचा राजा, कर्नाटकाचा नबाब व इंग्रजीकंपनीचे दुभाषी हे कर वसूल करणारे शेतकरी झाले.

४ सन १७६८ च्या एका पत्रांत शाई म्हणतो की, एकंदर पिकाचा शेंकडा ६०-७० टक्के हिस्सा पिकाची वांटणी. आपला म्हणून सरकार घेत असे. कर्नाट-

काच्या नवाबाच्या किंचित्काळ हंगामी सत्तेच्या कारकीर्दींत नबाब ५९ टक्के उत्पन्न घेत असे व तें फार असे असें समजत. जमीन महसुलाचा प्रख्यात तज्ञ जो नारोपंडित किंवा डबीर-पंडित यानें सन १७७३ मध्ये उत्पन्नाचा जो अंदाज केला आहे, त्यावरून असें दिसतें कीं, प्रत्येक 'नांजाच्या (= पाणथळ) वेली (सात एकर)' जमिनींत १४८-४४ कलम्स धान्य उत्पन्न होत असें.

५ सारांश, याप्रमाणें धारेबंदी झाली. गांवच्या एकंदर उत्पन्नांतून मंदिरें, ब्राह्मण व गांवनोकर यांच्या सबंधीर्चा गांवचे इतर स्वर्च. वेतनें प्रथम वजा होऊन नंतर बाकीच्या

उत्पन्नावर धारेबंदी केली जात असे. बाकी जें राहिल त्यांतून ४० पासून ६० टक्केपर्यंत उत्पन्न शेतकऱ्याची मजूरी म्हणून दिलें जात असें; व यानंतर जें बाकी राहिल तें सरकार घेत असें. भातखाच-राचा शेतसारा भाताच्या रूपांतच व्यावयाचा ठराव असे. मात्र

पीक तयार झाल्यावर बाजारभावाप्रमाणें साऱ्याची ठरीव रक्कम रोकड घेत असत. किरकोळ नाणें सोडून मुख्य नाणें पुढील प्रमाणें असें:—

- १ एक पॅगोडा कळदार साडेतीन रुपये किंमतीचा असे. म्हणजे सरासरी एक जर्मन डॉलरच होय.
- १ एक चक्रम् म्हणजे अर्धा पॅगोडा.
- १ एक मोठा फनाम एक रुपयाच्या $\frac{1}{4}$ भागाचा होय. म्हणजे सरासरी पावणे तीन आणे होत.
- १ एक लहान फनाम म्हणजे अर्धा मोठा फनाम होय. नाण्यांची व्यवस्था याप्रमाणें असे.

६ प्रतापसिंह, तुळजाजी व अमरसिंग यांनी कुडीवरमूचा दर वाढविला. सन १७९९-१८०० मध्ये एकंदर कोरड्या पीकाचें उत्पन्न पन्नासापामून साठ टक्क्यापर्यंत शेतकऱ्यास देत असत.

शेतकऱ्याच्या घेण्या-
ची वांटणी.

इतर कोरड्या पीकावर मात्र शेतसारा रोकडीनें वसूल करीत असत. ओहोटीच्या प्रसंगीं कोरड्या होणाऱ्या नदीकांठच्या जमीनीस भाटें म्हणतात. अशा भाट्यांतील पिकाचा ४० टक्के भाग पसानम् म्हणून व ४५ टक्के भाग कार म्हणून शेतकरी घेई. फक्त पावसानेच उत्पन्न होणाऱ्या पीकाचा ५० पासून ६० टक्केपर्यंतचा भाग शेतकरी घेत असे. दुष्काळाच्या प्रसंगीं, शेतकऱ्यांना सरकारांतून कर्ज देऊन त्यांतून शेतसारा वसूल करणें ही प्राचीन पद्धति असे. (अशा कर्जाला तंगावी म्हणतात. कारण या रकमेच्या साहाय्यानें शेतकरी कसातरी तंग धरून राहू शकतो) सन १७७६

च्या आगष्टमधील तंजावरच्या रेसीडेंटाशी राजाचा विचारविनिमय झाल्याचा एक लेख उपलब्ध आहे. त्यावरून असे दिसते की, महापुराने ज्यांची शेती वाहून गेली होती त्या शेतकऱ्यांस आप-आपल्या शेतांतून पेरण्यास उपयोगी पडणारे बीं विकत देण्यास (तगावी देण्यासाठी) कर्ज म्हणून राजाने एक लक्ष पॅगोडांची मागणी केली होती. कर्नाटकाच्या नबाबाच्या ताब्यांत कांहीं अल्प-काळच तंजावर होते. पण त्या अल्पकाळातहि त्याने बैल, बीं बगैरे खरेदी करण्याला तेथील शेतकऱ्यांना तगावी दिली होती; व नादुरस्त कालवे स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून दिले. कांही धान्यहि उसनवार दिले होते. पण त्या उसनवारीचे व्याज मात्र फारच भारी होते.

७ सन १७८१ मध्ये हैदराने तंजावरावर स्वारी केली. त्यानंतर

पुष्टाक पद्धतीची
सुरुवात.

तुळजाजीचा कुशल प्रधान बाबापंडित याने भाट्याची जमीन वाढविण्याच्या स्तुत्य उद्देशाने पुष्टाक पद्धति सुरू केली. या पद्धती-

मध्ये प्रत्येक पुष्टाकदार हा मोठा जमीनदार असे. त्याची निवड गावकऱ्यांनीच केलेली असे. मात्र अशा पुष्टाकदाराच्या ताब्यांत १२८ खेडी असत. उत्तम व कनिष्ठ अशा दोन प्रकारचीं शेतें सर्वत्रच असतात. उत्तम जमिनींत उपयोगास येणारीं शेतीचीं अवजारे कनिष्ठ जमिनींतहि उपयोगास आणण्याचा अधिकार या पुष्टाक-दारांना असे. साराश, या प्रकाराने पिकाची जबाबदारी पुष्टाक-दारावरच असे. त्यानंतर त्याच्या ताब्यांतील गावांची सारावसूली करून देण्याची कामगिरीहि त्याच्यावरच आली; इतकेंच नव्हे

पण या वसूलीचें उत्तरदायित्वहि त्याच्यांकडेसच आलें. सारांश, महाराष्ट्रांतील देशमुख म्हणजेच हे पुढाकदार होत असे दिसतें. सारा वसूल करणारे अनेक सरकारी नोकर जेव्हां कमी करण्यांत आले तेव्हा, पुढाकदारांना अधिक सत्ता साहजिकपणेंच प्राप्त झाली. सन १७९९ मध्ये पुढाकदारांची संख्या २२५ होती. पुढे पुढें हें कामहि वंशपरंपरागत चालविण्याची प्रवृत्ति झाली. खेड्यापाड्यातून शेतीसंबंधीच्या उपयुक्त कामांत तात्पुरती त्वरा करण्याच्या हेतूने सुरू केलेली पुढाकदारीची पद्धति पुढें कायम झाली व तिचा परिणाम हे जमीनदारशेतकरी आपआपल्या खेड्यापुरतें नेतेच होण्यांत झाला. सन १७९८ च्या चौकशीमंडळानें असें लिहून ठेविले आहे की, “ सर्वसाधारणपणें असें दिसतें कीं, शेतकऱ्यावर जुद्धम जबरदस्ती नसे. विशेषतः तंजावरचे लोक अधिक मेहेरबानीतले असत. ” कसेंहि असलें तरी, इंग्रजां राज्यांत ही पुढाकदारीची पद्धति अगदीं बंद करण्यांत आली हें फार उत्तम झालें.

८ सन १६१२ मध्ये पोर्चुगीजांनीं नेगापट्टम् घेतले; व तंजावरच्या राजाला सालीना पांच हजार चक्रम् देण्याचे मान्य करून तेंच नेगापट्टम् उचलोकानी सन १६६० मध्ये मिळविलें. तंजावरच्या राजाला मात्र आपलें घेणें वसूल करण्यासाठी वारंवार स्वाऱ्या कराव्या लागत. सन १७८१ मध्ये हेंच नेगापट्टम् इंग्रजांच्या कबजांत गेले. नागोरचे कापड व तंजावरचा मुबलक भात यांची प्रशंसा बार्थालोम्यूहि करितो. नेगापट्टमहून रगड भात परदेशीं जातो, असें न्यूहॉफहि प्रशंसापूर्वक नमूद करून ठेवितो. सन १७३६ मध्ये कारिकल बंदर फ्रेंचांस दिले. सन १७४९ पासून सन १७६५ पर्यंत त्या बंदरांतून

प्रांतांत होणारें धान्य
व कापड.

काहीं महसूल उत्पन्न झाला. यानंतर त्या बंदराचा सालीना महसूल साडेसात हजार रुपये ठरला. सन १७४१ मधील एका डच लेखावरून असें दिसतें कीं, हें कारिकल बंदर चांदीच्या व्यापाराबद्दल फार प्रसिद्ध असे. सन १६२० मध्ये डेन्स लोकांनी ट्रांक्वेवार बंदर व्यापिले व सन १८४५ मध्ये इंग्रजांनीं तें त्यांच्यापासून विकत घेऊन तंजावरच्या राजाला सालीना दोन हजार पॅगोडा देण्याचे मान्य केले. हॅमिल्टनच्या लेखावरून असे दिसतें कीं, तें बंदर सफेत व रंगी कापडाची मोठीच पेठ असावी. परदेशस्थांनीं याप्रमाणें येथील पीक खरेदी करून या देशाचा व्यापार सुधारला. या लोकांनी आपल्या राज्यांत व्यापारी म्हणून राहावें अशी तंजावरच्या राजांची इच्छा होती. इंग्रजीफॅक्टरीच्या सन १६२२ मधील एका पत्रावरून असे दिसते कीं, तंजावरच्या नायकराजांनीं इंग्रजांशी व्यापार करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. जस्त, शिसें, लोखंड व रक्तकच्छ या वस्तु इंग्रजांस विक्राव्यात व त्यांच्यापासून मिरे, कापड इत्यादि जिनसा विकत घ्याव्यात असा विचार नायकराजाचा होता. सन १६२३ मध्ये नायकराजांनीं काही हक्क इंग्रजांस दिले असें म्हणतात. सुंदर पण स्वस्त कापड आणि मिरे यांचा भरपूर पुरवठा तंजावरास असल्यानें हे जिनस तेथें पाहिजे तेवढे मिळत असत.

प्रकरण १४ वें.

-----:o:-----

उपसंहार.

मुद्दे.

- १ इंद्रजास तंजावरसंस्थान बिनखर्चानें मिळालें.
- २ मुख्यतः कारस्थानपट्टता पाहिजे.
- ३ प्रजेची बेपरवाई.
- ४ कल्पनांचें परिवर्तन.
- ५ प्राचीन संस्कृतीचे रक्षण.
- ६ प्रस्तुतचें दृश्य.
- ७ राजांची योग्यता.
- ८ स्वधर्मच्युति हेंच नाशाचें कारण.

१ आतांपर्यंतच्या प्रकरणांत तंजावरच्या मराठेराजांचा संक्षिप्त

**इंद्रजास तंजावर
संस्थान बिनखर्चानें
मिळालें.**

वृत्तांत दिलेला आहे. मराठ्यांच्या पूर्वीच्या

नायकराजांनी आपल्या अस्तकाली

ज्याप्रमाणें कांहीं तेलगू जातीची वसती

मार्गें ठेविली होती, त्याचप्रमाणें या मराठी

राजांनीहि तंजावरांत आपले पश्चाताधिकारी म्हणून कांहीं मराठे

लोक मार्गें ठेविले होते. परंतु खरें पाहतां या मराठी राजघराण्याच्या

इतिहासाची गोडीहि येथील कोणत्याहि राजघराण्याच्या गोडी-

इतकीच आहे. कारण या इतिहासाच्या आधारानेंच आपणांस एका

शतकापेक्षां कांहीं अधिक कालपर्यंत उन्नति होऊन, नंतर अवनत

झालेल्या घराण्याचा लहानसा पण स्पष्ट व परिणामदर्शक वृत्तांत

आणि इंग्रजीकंपनीचें एतद्देशीयांशीं चाललेलें चंचल राजकारण व कावेबाज कारस्थान यांची सांगोपांग माहिती होते. कोणत्याहि प्रकारचा खर्च न येता, हिंदुस्थानातील जीं संस्थानें इंग्रजी कंपनीस प्राप्त झालीं त्यांपैकीं तंजावरचें संस्थान हें एक आहे.

२ या लहानशा इतिहासावरून एक गोष्ट स्पष्ट होते कीं, सैन्याच्या मदतीला कारस्थान हें असलें

मुख्यतः कारस्थान-
पटुता पाहिजे.

म्हणजे स्वातंत्र्याचें संरक्षण व वर्धनहि निश्चितपणें होतें. एकुणीसाव्या शतकाच्या

प्रारंभी विशेषतः अधिक बलवत्तर शस्त्रांच्या, कुशल राजकारणाच्या व मनस्वी धूर्ततेच्या आधारावर जें राज्य वृद्धि पावत होते, त्याच्या वर्धमान स्थितींत एकादें लहानसे संस्थान द्रव्य व मनुष्य यांच्या दरिद्री साधनांच्या आधारावर स्वतःचें अस्तित्व संभाळणें अशक्य होते. या भिकार संस्थानाचे तराफे युरोपियन लढाऊ जहाजांची बरोबरी करणें मुळींच संभवनीय सुद्धां नव्हतें. शिकवून शिकवून तरबेज बनविलेले त्या संस्थानचे किल्लेदार युद्धकलानिपुण अशा युरोपियन शिपायांची बरोबरी करणें कल्पनेंतसुद्धां अदृश्य होतें. मोठ्या मेहनतीने उभारलेले व दुरुस्त होत असलेले त्या लहानशा संस्थानांचें किल्ले इतिहासाच्या अभ्यासूनाच फक्त उपयोगी होते. तंजावर संस्थानचे प्रतापानंतरचे राजे विलक्षण अडचणीच्या भोंवऱ्यात येऊन कर्नाटकाचा नबाब व प्रत्यक्ष बलवत्तर इंग्रजकंपनी यांच्यामध्यें अडकित्यांतील सुपारीप्रमाणें सांपडून उत्साह व साधनें यांच्या नाशास मात्र कारणीभूत झाले. तंजावरच्या राजांनीं सातारच्या छत्रपतींचें अंकितत्व कायम ठेविलें असतें तर त्या संस्थानाचा असा अपमानकारक शेंवट तरी खात्रीनें झाला नसता. परंतु

सातारा व तंजावर यांच्यामधील शेंकडों मैलांचें अंतर व शिवछत्र-पतीनंतर झालेल्या छत्रपतींच्या राज्यविषक अडचणी व राजकारण-पंगुता अशा अनेक हरकतीमुळें या दोन राज्याच्या एकीकरणास व परस्पर साहय्यास विरोध उत्पन्न झाले. सारांश, ' एकीमध्ये बळ असतें ' ही जुनी म्हणच शेंवटीं सत्य ठरली.

३ नुसत्या मानवी सत्तेच्या ऐवजी कायद्यांच्या सत्तेने आपलें

प्रजेची बेपरवाई.

प्राबल्य स्थापन केलें ही हितपरिणामी गोष्ट झाली हें खरें आहे. इतर खालसा मुलुखांतील जनतेप्रमाणेंच तंजावर संस्थानातील प्रजाहि न्याय, द्रव्य व सैन्य यांच्या बलाढ्य सत्तेचें सुख अनुभविति झाली. प्रजेलाहि हळू हळू कळू लागलें कीं, कांहीं कर्तृत्व करण्यासाठी या राज्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. असें आपलेपणाचें शिक्षण मिळाल्या-मुळें तिच्या ठिकाणी ' रामाचे कीं रावणाचे कोणाचे कां राज्य असेना !' ही बेपरवाईची वृत्ति राहिली नाही.

४ बऱ्याकरितां कीं वाईटाकरितां कशाहि करितां असो, पण राज्याच्या कर्तव्याची कल्पना पार बदलून कल्पनांचें परिवर्तन.

गेली. मंदिरें आणि छत्र्या उभारणें अथवा पंडितांना आणि वादकांना शाली देणें हीं धार्मिक म्हणून समजलीं जाणारीं कृत्यें आतां राजाच्या कर्तव्यांत राहिलीं नाहींत. राजाच्या कर्तव्याचा असा कोणीहि देव नसून तें कर्तव्यहि एका विशिष्ट जाती पुरतेंच असें आतां राहिले नाहीं. जुन्या पद्धतीमध्ये कांहीं गुणहि होते. उदाहरणार्थ, बेकारी नाहीशी झाली होती व तीमुळें जनता संतुष्ट असे. पूर्वीच्या सामाजिक चालीरीती बंद न पडतां चाळूच राहिल्या होत्या.

सहिष्णुता वाढल्यामुळें जनतेच्या स्वभावांत औदार्य दृग्गोचर होऊं लागलें होतें. पंचायतींचा न्याय हा स्वस्त, हितपरिणामी व त्वरित मिळत असे. मध्यवर्ती सत्ता बदलल्यामुळें सार्वजनिक निधी सुरक्षितपणें चाळू राहिला. सत्तेच्या मध्यवर्तीकरणाचे दुष्परिणाम व अंमलदारांची खोगीरभरती यांचा अभाव होता. स्वायत्यांच्या धामधुमीमुळें राजधानींत काय गडबड असेल तितकीच. इतर सर्व ठिकाणीं मात्र शांतता अनुभविली जात असे. कायद्यांची अंमलबजावणी होत असल्यामुळें मुख्यतः प्रजा संतुष्ट असे. तेव्हां राज्यकरण्याची पद्धति आतांप्रमाणें नसल्यामुळें फक्त कर वसूलीच्याच वेळीं किंवा सार्वजनिक लाभाच्या प्रसंगी प्रजेला राजसत्तेची जाणीव होत असे. युद्धमग्न-सेनेच्या भरणपोषणाची सिद्धता करणाऱ्या आजच्यासारख्या कारकुनांची किंवा मुलकी अंमलदारांची फौज तेव्हां नसे. अधिक अंमलदार असले म्हणजे लांचलुचपतीला अधिक उत्तेजन मिळतें व दडपशाहीहि अधिक होते. वसतीच्या प्रदेशांत जुद्धम जबरदस्ती अधिक झाली म्हणजे किरकोळ अंमलदारहि शांतताप्रिय प्रजेला पिळून काढणारे नायबपरमेश्वरच बनतात.

५ जुना प्रघात बंद झाल्याबद्दल शोक करणें हें आपण म्हातारे

प्राचीन संस्कृतीचें
रक्षण.

होऊन तरुणपणांतील प्रघात बंद केल्याबद्दल

शोक करण्यासारखेंच आहे. जुन्या हिंदी

राज्यव्यवस्थेनंतर लगेच इंग्रजी राज्यव्यवस्था

सुरू झाली हें सुदैवच म्हटलें पाहिजे. मध्यवर्ती सन १७७३ पासून

सन १७७५ पर्यंत तंजावरावर यवनांचें राज्य होतें. तेवढा तीन

वर्षांचा काळ वजा केला तर दक्षिणेंतील समृद्ध प्रदेश, शिक्षणाचें

आगम, वाचब्रादनाचें निवासस्थान, बुद्धिमान् देशबंधु व बुद्धिमती

देशभगिनी यांचें निलय असा जो तंजावरचा प्रांत तो कारिकल चोल राजांच्या वैभवशाली कारकीर्दीपासुन खिस्ती शकाच्या एकोणीसाव्या शतकापर्यंत हिंदूराज्याखालींच नांदत होता. या राजांनीं, प्राचीन संस्कृति व त्या संस्कृतीचीं दशकें अशीं मंदिरें, हीं यवन अथवा खिस्ती यांच्या संबंदापासून अलग ठेवून, त्यांचें संरक्षण केलें होतें.

६ पूर्वीच्या राजधानीचे तंजावर हें शहर आज पाहिले असतां तेथे उदासीनता दृग्गोचर होत असून पूर्वीच्या प्रस्तुतचें दृश्य. मृतवैभवाचे भूत जणुं तेथें वावरत आहे, असें

प्रेक्षकांस वाटते. तंजावर ही राजधानी असतांना येथे नांदत असलेलें वैभव, भव्यपण, अभिमानाचे श्रेष्ठत्व व द्रव्यबळ आतां नष्ट झाल्यानें या नगराचें प्राधान्य आतां लयास गेलें, हें पाहून जागतिक साम्राज्य किती भंगुर असतें याची जाणीव पदोपदीं होतें. येथील किड्या व भव्य मंदिरें दृष्टीस पडतांच प्राचीन राजराज चोलाचें स्मरण होतें; व मदमळिगाई व गुडगोपुरम् या इमारती नायक व मराठी राजांच्या आठवणी करून देतात. उपर्युक्त ऐतिहासिक इमारतींच्या दर्शनानें प्रेक्षकांच्या अंतःकरणांत उद्विग्नता उत्पन्न होते यांत संशय नाही.

७ अठराव्या शतकांतिल हिंदुस्थानच्या इतर राजांच्या प्रमाणानें आपणांस तंजावरच्या राजांच्या योग्यतेची राजांची योग्यता. परीक्षा केली पाहिजे. द्वीपांतरीय राजकार-

णामध्यें ते मार्गें पडले व सत्ताहीन ठरले हें खरे असले, तरी त्यांची अशी स्थिति होण्याला त्यांना काय अडचणी उत्पन्न झाल्या होत्या त्याहि आपण विचारांत घेतल्या पाहिजेत. तो काळच

अवनतीचा व बेकीच्या वृद्धीचा होता. तंजावरच्या राजापेक्षां अधिक साधनें व जास्त सवलती ज्या राजांना होत्या ते राजेसुद्धां कांहींहि अधिक करूं शकले नाहींत. मराठी राजांच्या पूर्वी तंजावरावर नायकराजांचें राज्य होतें. ते नायक राजे शांत स्वभावाचे व साम्राज्यनिष्ठ होते. आपलें संस्थान त्यांनीं उत्तम प्रकारे सांभाळिल्लें. त्यांच्यानंतर मराठी राजे तेथे झालें व त्यांनींहि नायकांचेंच अनुकरण केलें. त्याकाळी राजकारण व धर्मपालन यांचा संबंध आजच्याप्रमाणे तुटलेला नव्हता. खरें सांगा वयाचें म्हणजे राजांची कर्तव्ये धर्मानेच मुक्रर केली होती. शांतता ठेविणें, न्याय करणें, लहान लहान कर बसविणें इत्यादि कर्तव्यें राजांचीच होत असे धर्माने मुक्रर केलें होते पण त्याशिवाय मंदिरें व मठ यांना धर्मादाय देणग्या देणे, ब्राह्मण व इतर विद्यासेवक यांना भरपूर उपहार देणे, वर्णाश्रमधर्माचे संरक्षण व परिपालन करणें व दारिद्र्याचा नाश करणें ही कर्तव्येंसुद्धा राजानेच करावीत असेंहि ठरविले होते. सार्वत्रिक शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य याच्यासंबंधी विचार करण्यास राजाला सवडच ठेविली नव्हती. कारण ही कामें जनतेची असल्यानें तिनेंच पार पाडावीत अशी समजूत असावीसे दिसतें. प्रजेला नियमबद्ध स्वातंत्र्य असावें ही भावनाच नसल्यानें तिच्यासंबंधी राजाला कधीहि विचारच करावा लागत नसें. आजसुद्धां साधी, हलकी व सारासारविचारजन्यकायदे करण्याची पद्धति हिंदुस्थानांत प्रचलित आहे. साराश, त्या वेळी जमिनी धारण करणाऱ्या वर्गावर कांहीं अधिक बोजा राजांनी लादला अमत्ता तरी तें कृत्य क्षम्यच ममजलें पाहिजे.

८ नायक व मराठे हे स्वधर्मापासून चळतांच त्यांचा अपकर्ष झाला व मग ते स्वतःचें संरक्षण करूं शकले नाहींत. आनंदरंगम् पिले यानें अनेकवेळां आपल्या रोजनिशांत लिहून ठेविलें आहे कीं,

स्वधर्मच्युति हेंच
नाशाचें कारण.

अनीति, अन्याय व अधमवृत्ति या त्रिदोषाने तंजावर वगैरे संस्थाने णंचत्व पावलीं. आनंदरंगम् हा स्वतःची रोजनिशी लिहिणारा मोठा बांका लेखक होता. राज्याला नीतिमत्तेचा पाया मोठा बळकट असतो व त्यावरच पुढील एकीची इमारत उभारलेली असते. कोण- नेंहि राज्य चालण्यास त्याची अंतर्व्यवस्था व बाह्यव्यवस्था संघशक्ती- वरच अवलंबून असते. हीं तत्वे आनंदरंगमूला पटलीं होतीं. यावरून याची ग्रहणशक्ति विलक्षण तीव्र, शोधक व दूरपल्लयाची होती असें दिसतें.



प्रकरण १५ वें

प्राचीन राजवंश.

मुद्दे

- १ मदुरेचे नायक राजे
- २ कारिकेल चोल.
- ३ तामिळ
- ४ चोल राजे

१ मदुरेचे नायक राजे.

पूर्वी मदुरेस पाडवांचे राज्य होते, तें पुढें सन १५५९ मध्ये विजयानगराच्या विश्वनाथ नायक सेनापतीनें हस्तगत केलें; तेव्हापासून नायकाचें राज्य झाले.

१ विश्वनाथ (सन १५५९-१५६३)

कृष्णाप्पा (१५६३-१५९५)

विश्वनाथ
(स. १५९५ ते

लिंगय्या
| १६०२)


मुत्तुकृष्णाप्पा (१६०२-१६०९)

मुत्तुविरप्पा (१६०९-१६२३)

तिरुमल नायक (१६२३-१६५९)

मुत्तु अरकादि (वीरप्पा) (१६५९-१६६०)

१ यानेंच मदुरेच्या राज्यांत पाळेगारांची पद्धति प्रथम सुरू केली.



२ करिकेल चोल.

(ज्ञानेश्वर नामदेवाचा कश्च पृ. २२९)

चेर, पांडव, पल्लव, कदंब, गंग व बाण, या दक्षिणेकडील सर्व प्राचीन राज्यापेक्षां चोलांचें साम्राज्य अधिकप्रभावशाली झालें. अशोकाच्याहि फार पूर्वीपासून चोल, पांडव व चेर, यांची राज्ये होतीं. चोल पूर्वकिनाऱ्यावर, पांडव दक्षिणेस व चेर पश्चिमेस..... अशोकाच्या वेळीं सीलोन चोलांच्या राज्यांत मोडत असे. सिंहली-लोकांना चोलांशीं अनेक शतके झगडून स्वातंत्र मिळवावें लागले. कपोतासाठी स्वतःचे मांस देणारा परोपकारी शिवि राजा चोलांच्या राजघराण्यांत झाला. अतिप्राचीन काळापासून तों विजयानगरच्या साम्राज्यांत सामील होईपर्यंतच्या काळांतला चोलांचा इतिहास उपलब्ध आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी करिकेल चोल (इ. स. १५०-२००) हा प्रख्यात राजा होऊन गेला. चोलांचा ऐतिहासिक काळांतला हा पहिला सम्राट् होय. अवंती, मगध व वज्र (बुंदेलखंड)

२ चोक्कनाथानेंच मदुरेची राज्मदाची गादी त्रिचनापल्लीस नेली.

येथील राजे याचे दोस्त होते. यानें आपला व्याघ्रचक्र हिमालयावर नेऊन रोवला होता. यानें पूर्वीची उरैयूर (त्रिशिरापल्ली किंवा त्रिचनापल्ली) ही राजधानी सोडून कावेरीपट्टण ही आपली राजधानी केली, व तिच्या स्थापनेसाठी यानें सीलोनमधून १२ हजार मजूर आणले होते. कावेरीपट्टण येथे देशावरी व दर्यावरी व्यापार जोरात चालत होता.....व कावेरी नदीला बंधारे घातून मोठमोठे कालवे बांधले.....याच्या घराण्यात तोण्डमाण व कोचेंगज हे विख्यात राजे झाले. या घराण्याने पांचशें वर्षे राज्य केलें.

ज्ञानेश्वर नामदेवांचा काळ यांतील उतारा

पृष्ठ २२७ पासून

३ तामिळ.

(गौतम बुद्धाच्या जन्मानंतर सुमारे दीड हजार वर्षांच्या काळांत) चंद्रगुप्त, अशोक, पुष्पमित्र, विक्रमादित्य, हर्षवर्धन, ललितादित्य, भोज इत्यादि महाप्रतापी सम्राट् हिंदुस्थानाच्या इतिहासात..... प्रायः उत्तरेकडे झाले.....या काळांत कलिंग व आंध्र हे (दक्षिण-कडेस) पूर्वकिनाऱ्याकडे प्रवळ होते. त्याच्यापैकी आंध्र पाय पसरून पश्चिमेकडे वळले व शाहिवाहन या नांवानें त्यांनीं महाराष्ट्रावर तीनशे वर्षे राज्य केलें.....द्रविड प्रांतांत चोल, पांड्य, चेर, पल्लव, इत्यादि नामांकित राजघराणीं झाली. त्या स्मृति किंबहुना हिंदुस्थानच्या इतिहासात चोल उर्फ तामीळ राजाची व तामीळ लोकांची कर्तबगारी कांहीं अलौकिक आहे. तामीळ लोकांसारखे साम्राज्य कोणी गाजविलें नाहीं. तामिळांच्या साम्राज्यांत करिकेल,

राजराज, गंगईकोंड ऊर्फ राजेंद्र जयमकोंड, कुलोत्तंग, इत्यादि मोठ-
मोठे सम्राट झाले व लखदिव, मालदिव ही बेटे घेऊन कृष्णेच्या
खालच्या सर्व हिंदुस्थानावर त्यांनीं राज्य केले, इतकेंच नव्हे तर
पूर्व किनाऱ्याने कर्णाट व आंध्र हे देश घेऊन बंगाल्यांत व ब्रह्मदेशांत
आपले पाय पसरले व पुढें जावा सुमात्रादि बेटांत आपल्या वसाहती
करून तेथें रायायण महाभारतादि आपले ग्रंथ नेले व रामकृष्णांची
मंदिरे उभारिलीं. दक्षिणेत कावेरी तुंगभद्रा नदीचा फायदा घेऊन
मोठमोठे कालवे व धरणे बांधिली, स्वतंत्र आरमार ठेऊन परदेशांशी
मोठा व्यापार केला व साऱ्या जगांत नाहीत अशीं, कांची, मदुरा,
तंजावर, शोलापुरम्, श्रीरंगम् इत्यादि ठिकाणी भव्य मंदिरे बांधून
आपल्या शिल्पकलेची जिवंत स्मारके करून ठेविलीं. देशी
वाङ्मय सर्वांत प्राचीन तामीळांचेच आहे.....

चोल राजे (इ. स. ८४६ ते १११८)

ज्ञानेश्वर नामदेवांचा काळ पृ. (२३०)

४ करिकेल चोल.

विजयालय याच्या राज्यात तंजावर, कांची, कन्याकुमारी
इ. प्रांत असत. याचा पुत्र पहिला आदित्य याने आपल्या राज्याची
सरहद्द राष्ट्रकूटांच्या सरहद्दीशी भिडविली, याचा मुलगा परांतक
(९०७-९४७) यानें आणखी राज्य विस्तार केला. हा निष्ठावंत
शैव होता. चिदंबरम् येथील शिवमंदिराची पटई यानें सोन्यानें
मढविली. याची पत्नी केरळकन्या ही मोठी सती होती. या दंप-
त्याला पांच पुत्र व अनेक प्रपौत्र झाले.....या घराण्यात राजराज-
(९८५-१०१३) व त्याचा पुत्र गंगईकोंड ऊर्फ राजेंद्र (१०१३-
१०४३) हे पितापुत्र अत्यंत पराक्रमी निघाले; व उभतांनीं चोल
साम्राज्याचा अत्यंत विस्तार करून अपार ऐश्वर्य भोगले. राजराज

हा अत्यंत श्रेष्ठ राजा झाला. यानें चैरांचें आरमार घेतलें व पाड्यगंग ऋगैरे राजे जिंकून आपलें राज्य खालपासून तों थेट कृष्णेच्या मुखापर्यंत भिडविलें. यानें फार मोठी सेना तयार केली व आरमार वाढविले. सत्याश्रय चालुक्याचा पराभव करून यानें लखदिव व मालदिव हीं बेटें घेतलीं व व्यापार मनस्वी वाढविला. यानें तंजावर ही आपली राजधानी केली व तेथें राजराजेश्वर नामक एक प्रचंड शिवालय बांधिलें. या शिवमंदिरांत याच्या कारकीर्दीचा एक विस्तृत शिलाश्रेव आहे.....याने पहिले तीन कालवे बांधले व जमीनधाऱ्याचा उत्तम वंदोवस्त केला. या राजराजाचा मुलगा राजेद्र हा बापसे बेटा सवाई निघाला. त्यानें १०३५ ते १०३७ ह्या दोनच वर्षांत अंदमान, निकोबार हीं बेटें व ब्रह्मदेशांतल्या पेंगू प्रांत घेतल्या. त्याने ळम् (सीलोन) वर स्वारी करून तेथून तीन रत्नजाति मुगुट वडणीदाखल आणले. केरळ व पाड्य या देशांवर आपले पुत्र पुभेदार नेमिले व उत्तरेस गंगातटाकापर्यंत मोर्हीम करून ओरीसाचा राजा व बंगालचा राजा महीपाल याना आपले माडलिक वनविले. याने कर्लिंग जिवाले, कनोज हस्तगत केले, आणि केरळ राज्य घेऊन तेथील अफाट खजिना व सूर्यमाळा नामक बहुमोल कंटा लुटून आणिला. याने अनेक देश जिंकून अपरंपार संपत्ति मिळविली.....आरमाराच्या जोरावर बंगालचा उपसागर ओलांडून यानें ब्रह्मदेशाचा कांही भाग आपल्या राज्यास जोडला.....चीन देशांत याने आपला वकील पाठविला होता !.....याने गंगेकौंड शोलापुरम् (त्रिचनापल्ली परगण्यात) येथे एक प्रचंड तलाव बांधला. या तलावाचे नांव त्यानें ' जयस्तंभ तडाग ' असे ठेविले.....याने आपला मुलगा राजाधिराज जयमकौंड याला उत्तम शिक्षण दिले. त्यानें हि मारा वर्षे मोठ्या तोलदारीनें राज्य केलें. याच्या प्रतापाची एकच गोष्ट सांगितली म्हणजे पुरें कीं यानें चैर, पांड्य, गंग, पल्लव,

चालुक्य सीलोन त्या सहा राज्यांवर आपला चुलता व पांच भाऊ यांना आपल्या साम्राज्याचे सुभेदार नेमले ! याने सर्वांशी लढाया केल्या व हा सर्वत्र नित्य विजयी असे. हा उत्तर हिंदुस्थानांत मथुरेपर्यंत गेला. याने आपले राज्य निष्कण्टक केले व राज्याचा विस्तारहि केला. याचा पुत्र राजमहेन्द्र. याने राजमहेन्द्री शहर वसविले व श्रीरंगम् देवास वर्षासन नेमून दिले. त्याचा चुलता वीरराजेद्र याने बेझवाडा आपल्या राज्यास जोडला, व ब्रह्मदेशाचा दक्षिण भाग खालसा करून दर्यावर मोठाले विजय मिळविले. चोलचा शेवटचा प्रतापी राजेंद्र चोड ऊर्फ कुलोत्तुंग (१०७०-१११८) हा होय, हा गंगईकोड याचा मुलीकडून नातु (दौहित्र) होय. याचे बरेच शिलालेख उपलब्ध आहेत. या चोलांचा व्याघ्रध्वज असे, व चालुक्यांचा वराहध्वज होता. याने महिपमंडळ (र्हेसूर) प्रांतावर स्वारी करून विक्रमादित्य चालुक्याला तुंगापार घालवून दिले व पांड्यराजाला जिंकून मानार, तिनिवेल्ली, मलवार व कन्याकुमारी हा सारा प्रदेश आपल्या राज्यात आणला व पल्लवांचेहि राज्य खालसा केले. मदुरेस त्याने आपल्या भावास सुभेदार केले. चेर राजा त्याचा मांडलिक झाला. साऱ्या दक्षिणेत हा अत्यंत बळाढ्य झाला व याने आपले कुलोत्तुंग हे नाव सार्थ केले. द्रविड. आंध्र व कर्लिग ह्या अफाट देशांवर त्याने न्यायनीतीने अर्धशतक राज्य केले. त्याने कर्लिग देश जिंकल्यावर याची तीर्ति आणीकच पसरली. याने राज्यव्यवस्थेकडेहि उत्तम लक्ष दिले. साम्राज्याच्या जमीनीची याने मोजणी केली कुलोत्तुंगानंतर चोल साम्राज्याला उतरती कळा लागली. तरी चोलांचे राज्य १३५६ व्या पुढेपर्यंत चाटलेच होतें. चोल राजांच्या ह्या ५०० वर्षांच्या राजवटींत विजयालय, परांतम्, राजराज गंगैकोड, जयमकोड, वगैरे हे ६ राजे मोठे प्रतापी निघाले व त्यांनी चोल साम्राज्य विभार गाजविले. चोलसाम्राज्याला चोलमंडळ म्हणत. या मंडळाचे चारोमांडल हें रूपांतर झालें आहे.

परिशिष्ट १



तंजावरचा शिलालेख.

अस्सल शिलालेख फार महत्त्वाचा असून तो श्रीयुत सांबमूर्तिराव राजवाडे यांनी छापून प्रसिद्ध केला आहे. परंतु तो प्रस्तुत दुर्मिळ असल्याने सबंद, पण कळमें पाडून दिला आहे. सर्व शिलालेखाचे क्लमवार तात्पर्य आरंभीच दिले आहे.

१ पहिल्या कळमाचा संक्षिप्त सारांश पुढे दिला आहे.
दोसऱ्याचा वंशवृक्ष.

१ नारायण

२ सूर्य

३ मनु

४ इक्ष्वाकु यापासून कृत त्रेता द्वापर अशा ३ युगांत अनेक राजे
गेऊन गेले. हल्ली कलियुगांत वंश पुढीलप्रमाणे आहे.

१ शंभु

२ येकोजी

३ शरभ यास आदिलशहानें बिदलीपुर जहागीर म्हणून दिलें.

४ महासेन

५ एकोजी

६ रामचंद्र

७ मभिराव

।।।

८ एकोजी

९ वराह

१० एकोजी

११ ब्रह्माजी × अनसाऊ

१२ शाहजी × उमाऊ

१३ अंबाजी × रेणुका

१४ परसोजी × उमाऊ

१५ बाबाजी × रेखाऊ. यांस दोन पुत्र झाले, त्यांचा वंश पुढें दर्शविला आहे.

१६ मालोजी × उमाबाई

१६ विठोजी × आऊबाई

यास अंबाबाई नावाची कन्या व ८ पुत्र.
१ संभाजी. २ खेलोजी. ३ मालोजी.
४ परसोजी. ५ नागोजी. ६ मनोजी.
७ कंकाजी. ८ त्रिंबकजी.

१७ शाहजी × १ उमाबाई २ जिजाबाई. १७ शरीफजी × दुर्गाबाई

शाहजीनें पुढें पुष्कळ युद्धं केलीं. एकदां दयानानाचा पराभव केला. पुढें शालिवाहन शके १५५१ मध्यें शाहजीस जिजाबाईचे पोटीं शिवाजी व पुढें लागलीच उमाबाईचे उदरीं येकोजी मुलगा झाला.

शाहजी

१८ शिवाजी (कनिष्ठ भार्येपासून) १८ एकोजी (ज्येष्ठ भार्येपासून)

२ दुसऱ्या कलमाचा तात्पुरता सारांशः—

शहाजहान+ मरण पावल्यावर औरंगजेबास दिल्लीची पातशाही मिळाली व त्यानें निजामशहावर स्वारी करून निजामशाही खालसा

+ मूळांत जहांगीर नांव आहे.

केली. शाहजीने मोंगलाशी युद्ध केले त्यावेळीं त्यास मराठ्यांच्या शहाण्णव कुलांनींहि सहाय्य दिलें होतें. पुढें शाहजीने शिवाजीस शके १५६२ मध्ये (सन १६४०) साताऱ्यास व वेंकाजीस बेंगरूळ प्रांता स्थापिलें. युवराजपद व विरुदें वेंकाजीसच दिलीं. आदिल-शाहानें शाहजीस कैद केले. पुढे तह झाल्यावर शाहजीची सुटका झाली व त्यानें आदिलशाहातर्फें स्वाऱ्या करण्यास प्रारंभ केला. या एकंदर प्रकारामुळें शिवाजीस वैषम्य वाटले व शिवाजीने आदिल-शाहीविरुद्ध उठावणी केली. शिवाजीनें राज्यारोहण करून शिव-शकाची स्थापना केली. त्यावरून चंद्रराजानें आगळीक केली. त्यावरून शिवाजीच्या पारिपत्यासाठीं अफझलखानाची खानगी कर-ण्यात आली. शके १५८१ मार्गशीर्ष शु॥ ७ गुरुवारीं अफझलखान हा समक्ष भेटीत मारला गेला व खानाच्या फौजेचा नाश नेताजीनें केला.

३ तिसऱ्या कलमाचा संक्षिप्त सारांश असा आहे.

शिवाजीनें आदिलशाही व मोगली मुळुखावर स्वाऱ्या केल्या. पन्हाळगडहि घेतला. तेव्हा आदिलशाहाने औरंगजेबास हें कळविले. पुढे शास्ताखान, जोहरखान वगैरेंचे पराजय शिवाजीनें केले. नंतर सन १६७७ मध्ये चंदी प्रांत हस्तगत केला. एन्फोजीस शके १५९३ मध्ये शाहजी नांवाचा पुत्र झाला. शके १५९६ मध्ये दुसरा मुलगा शरफोजी झाला. शिवाजीच्या अष्टनायिकांची नांवनिशी आहे. शिवाजीला वडील पत्नी सईबाईच्या पोटी तिघी कन्या व एक पुत्र संभाजी अशीं चार अपत्ये झालीं. शिवाजीच्या इतर भार्यांच्या संततीची यादी व त्यांचा संबंध कोठें कोठें झाला ती माहिती दिली आहे. पुढें शिवाजीचें तंजावरास गमन व तेथून परत येणें व नंतर मृत्यु.

४ चवथ्या कळमाचा संक्षिप्त सारांश पुढें दिल्याप्रमाणें सांगतां येईल. संभाजीचा किंचित् पराक्रम व त्यास औरंगजेबानें धरून नेऊन त्याचा शिरच्छेद केला हें वर्णन. पुढें औरंगजेबाच्या कन्येचें भाषण व शाहूचे संरक्षण तिनें केलें ही हकीकत. पुढें शाहूचा विवाह, नंतर मुक्ता व शाहूचा राज्याभिषेक. शाहूला फत्तेसिंग नांवाचा अनाथ मुलगा सांपडताच त्याचें संरक्षण व शिक्षण शाहूने करविलें व नंतर नागपुरचें राज्य त्यास दिलें.

५ पाचव्या कळमाचा संक्षिप्त सारांश पुढील प्रमाणे सांगता येईल. मागे १ ल्या कळमांतील वशावळीत १५ व्या बाबाजी राजाचा धाकटा मुलगा जो विठोजी त्याच्या संतर्ताची नांवे दिली आहेत. त्यांत विठोजीच्या आठ मुलांत तिसरा मालोजी सांगितला आहे. त्याचा वंश पुढे दिल्याप्रमाणे आहे.

१ मालोजी

|

२ माणकोजी

|

३ विठोजी

|

४ परसोजी

|

५ संभाजी

रामराजे. हा रामराजा शाहूजवळ साताऱ्यास राहिला. हाच रामराजा शाहूच्या पश्चात् छत्रपतीच्या गादीवर छत्रपती म्हणून बसला शके १६७४ (१७५२) हा रामराजा निपुत्रिकच वारला. त्याने विठोजीचा दुसरा मुलगा खेळोजी याचा नातू उमाजी याचा पुत्र शाहू यास मांडीवर घेतले. शके १६९५ शाहू

शिवांजीचा पुत्र रामराजा यास संतति नव्हती. यानंतर वैकाजीचा वंश पुढीलप्रमाणे दिला आहे. वैकाजीच्या पराक्रमाचे व त्याने शके १५९६ मध्ये तंजावरांत प्रवेश केला व शके १५ मध्ये तंजावरचे राज्यावर आरोहण केले. वेकोजीला दोन झाल्याचा वृत्तांत मागे तिसऱ्या कलमांत दिलाच आहे. पुढे १५९८ मध्ये तिसरा पुत्र तुकोजी झाला. एकोजीस दोन लिंगाच्या व नऊ उपपत्न्या होत्या. दुसऱ्या भायलेला एक मुल झाली. उपपत्न्यांच्या पोटी पुढील संतति झाली. १ चंद्रभान. सूर्यभान. ३ मित्रभान, ४ कलेभान, ५ कीर्तिभाऊ, ६ विजयभ ७ उदयभान, याप्रमाणे सप्त खर्ची पुत्र होत. पुढे शके १६०४ म एकोजी मृत्यु पावला.

६ सहाव्या कलमाचा संक्षिप्त सारांश पुढील प्रमाणे सा येईल. वैकाजीच्या पश्चात् त्याचा पुत्र शाहजी गादीवर बसला शाहजी व सरफोजी यास संतति झाली. तिसरा तुकोजी याचा पुढील प्रमाणे:—

१ तुकोजी.

२ येकोजी जन्म शक १६१७ (सन १६९५) यास बाबासा म्हणत

शाहजीचा मृत्यु शके १६३३ (सन १७११) मध्ये झाल्या सरफोजी गादीवर बसला. सरफोजीला तीन बायका होत्या. तुकोजीला लिंगाच्या पांच बायका होत्या. याशिवाय सहा रक्षा होत्या यांपैकी एक मराठा जातीची व पांच नायक जातीच्या होत्या मराठा जातीच्या स्त्रीच्या पोटी शके १६६४ (सन १७४२) म प्रतापसिंग जन्मला. इतर राजपुत्रांचे विवाह व त्यांच्या रक्षा यांना माहिती दिली आहे. पुढे सरफोजीच्या पत्नीने मूल झाल्याचे प्रमाणे केले, पण ते मिथ्या ठरले. पुढे शके १६४९ (सन १७२७) म

शरफोजी मरण पावला. त्याबरोबर दोन स्त्रिया सती गेल्या. नंतर त्याचा धाकटा भाऊ तुकोजी हा गादीवर बसला. शके १६५७ (सन १७३५) मध्ये तुकोजीहि निवर्तला. नंतर एकोजी राज्यावर बसला. पण तो एक वर्षानीच निवर्तला. हा फार संशयी होता. शके १६५८ (सन १७३६) मध्ये एकोजी निवर्तला. पुढे त्याच्या सुजानबाई नांवाच्या स्त्रीने राज्यकारभार चालविला. परंतु कोयाजी घाटग्यानं तोतया राजाची भूमिका घेतली व राज्य बळकाविलें. यालाच काटराजा म्हणतात. शरफोजीच्या पत्नीने मुलगा झाल्याचें सोंग केले होते त्याचाच फायदा या काटराजानें घेतला. पण पुढें हें टोंग उघडकीस येऊन शके १६६० (सन १७३८) मध्ये प्रतापसिंहास गादी मिळाली.

७ सातव्या कळमाचें संक्षिप्त तात्पर्य असें सांगता येईल. शके १६६० (सन १७३८) मध्ये प्रतापसिंह गादीवर बसल्यावर अगोच त्याचा विवाह झाला. त्याची संतती पुढें दिली आहे.

१ प्रातापसिंह × १, २ द्रौपदीबाई.

२ तुळजारजे × १, २ राजकुमारबाई, ३ मोहनाबाई.

मध्यंतरी कट्टराजानें राज्य बळकाविल्यावर दान, धर्म वगैरे बंद केला होता ही माहिती दिली आहे. त्यानें मोहना नांवाची एक मुरळी भ्रष्ट केली होती. प्रतापसिंह गादीवर बसल्यावरहि या कट्टराजानें कांहीं अधिकार चालविला पण पुढें त्याला कैद करण्यांत आलें. पुढें या तोतयानें चंदासाहेबाशीं संधान लाविलें. व तें या तोतयानें आपल्या भावाच्या मार्फतीनें लाविलें, पण पुढें तें फुटलें व त्यास देहान्त शिक्षा देण्यांत आली. चंदासाहेबाची स्वारी मात्र जोरांत चालू होती, तेव्हां प्रतापसिंहानें साताऱ्याहून मदत मागविली. शाहूनें रघूजी व फत्तेसिंग भोसले यांस साठ हजार फोजेनिशीं

मदतीस पाठविलें. पुढें मुरारजी घोरपड्यानेहि मदत केली. पुष्कळ युद्धे झालीं. प्रतापसिंहाला सात उपपत्न्या होत्या. त्यांस संतति झाली. शके १५८५ (येथें शके १६८५ पाहिजे म्हणजे १७६३) मध्ये प्रतापहि मरण पावला. दोघी स्त्रियांनीं अनुगा केलें. तुळजारजा गादीवर बसला.

८ आठव्या कळमाचा संक्षिप्त सारांश पुढें सांगितल्याप्रमाणे आहे. तुळजारजा गादीवर बसल्यावर महंमदअल्लीनेंहि वखें वें पाठवून त्याचा गौरव केला. पण पुढे या महंमदअल्लीच्या मनांत तंजावरचें राज्य खालसा करावे असे विचार येऊं लागले व तदनुसृत्यानें तंजावरावर स्वारी केली. परंतु इंग्रजांच्या मध्यस्थीनें हें युथांवलें. पुढें तुळजाजीस संतती नव्हती म्हणून त्याने आपलें कुळ्यातील एक मुलगा दत्तक घेऊन त्यास शरभोजी हे नांव ठेविलें हा शरभोजी विठोजीच्या वंशातील होय. वंशवृक्ष पुढे दिला आहे.

१ विठोजी

२ त्र्यंबकजी हा विठोजीचा आठवा पुत्र.

३ गंगाजी

४ उवाजी

५ गंगाजी

६ सुभानजी

७ उवाजी

८ शाहजी

९ शरभोजी

शरभोजी यासच तुळजाजीनें दत्तक घेतलें. व वसंत पंचमीस (तारीख २४-१-१७८७) राज्याभिषेक व दुसरे दिवशी शके १७०८ मध्ये तुळजाराराजा निवर्तला. पुढे शके १७०९ मध्ये शरभोजीस बाजूस सारून अमरसिंग राजा बनला. पुढें शार्वर्याच्या प्रयत्नानें शके १७२० (सन १७९८) मध्ये शरभोजीला पुनः राज्यप्राप्ति झाली. पुढें शरभोजीचा विवाह झाला व त्यास संततीहि झाली. प्रस्तुत शिलालेख तारीख १३ डिसेंबर सन १८०३ रोजी पूर्ण झाला.

तंजापुरी श्रीबृहदीश्वरालयस्थ शिलालिखित.

भोसलवंशचरित्र.

श्रीमद्भोसल वंशाचा आदि मूलपुरुष श्रीमन्नारायण त्यापरंपरेने श्रीसूर्यनारायण त्यापासून मनू मनूपासून राजा इक्ष्वाकु त्या- राजाचे परंपरेंत कृत त्रेता द्वापर या तीन युगांतहीं प्रख्यात पुण्यश्लोकराजे जाहले. या वंशांत प्रस्तुत कलियुगामध्ये शंभुपर्वत- प्रदेशीं महाराष्ट्र देशाधिपति शौर्योदार्यगुणप्रख्यात राजा शंभू ह्याणूत अवतरला. त्याराजानें आपुल्या स्वधर्मयुक्त विहितमार्गानें राज्य परिपालन करी. त्यासरिसें शंभूपर्वतावरी श्रीसांबशिव- प्रसादार्थ अनुष्ठानहीं करीत आला. त्या अनुष्ठानास संतोष पावून श्रीसांबशिवानी त्या शंभूराजास स्वप्नांत प्रत्यक्षहोऊन तुला संतती संपत्ती विशेषेंकडून होईल ह्याणून प्रसाद वाक्याचे अभय दिल्ले. सवेंच कित्येक दिवसाने त्या शंभूराजाचे जठर-

समुद्रीं गुणरत्न यशप्रथम येकोजीराजे संभवले त्या येकोजी-
 राजानी त्या शंभुपर्वतप्रदेशीं विहितरीतीने राज्यभार करीत
 असतां त्या सांबशिवानुग्रहें कडून येकोजीराजाचे उदरीं शरभ-
 राजे नामक प्रथम सत्पुत्राचा संभव झाला. ते शरभराज सार्व-
 कालहीं विभूतिरुद्राक्षालंकृत कडून श्रीसोमस्कंदमूर्तिची उपासना-
 युक्त राज्यपरिपालनकरीत असतां तेच सोमस्कंदमूर्ति स्वप्नांत
 प्रसन्न होऊन मन्त्रोपदेश केले. त्या मंत्राचे माहात्म्येकडून दक्षण
 प्राताचे पादशाहा संतोष पावून बिर्दलीपुरास प्रति नाम विदल-
 रही शरभराजास जाहागीर दिल्हे उपरी शरभराजाचे उदरी
 महासेन ह्णून राजे जन्मले. त्या महासेनराजानी पन्नासहजार
 स्वार स्ताम घेऊनहंबीरपादशाहस युद्धास कुमुक केले. तदनंतरें
 त्यामहासेनराजानी परम नीतीकडून राज्यपरिपालन करीत
 आल्या पुण्य प्रभावेकडून त्यांस पन्नास पुत्र झाले. त्या पन्नास
 पुत्रांपैकी ज्येष्ठपुत्र येकशिवराजा ह्णणार राज्यधर वंशधरहीं
 झाले. त्या येकशिवराजानी श्रीसांबशिवाची भक्ती विशेष केल्या-
 मुळें सांबशिव प्रत्यक्षहोऊन या उपरी तुह्मास व तुमचे वंशपरं-
 परेसहीं माहाराज ह्णून सकल प्रपंचांतहीं प्रख्यात होईल ह्णून
 तेंव्हाच माहाराज बिरुदें समग्र वागवणेस तुह्मी योग्य करितां
 उत्तम बिरुदें समग्र वागवणें ह्णून आज्ञापिले. त्या श्रीसांब-
 शिवाचे आज्ञेवरून माहाराज येकशिवराजानीं स्वतेव इतर
 राजास जितून संपादिली बिरुदें किन्त्येक व हंबीर पादशाहानी
 येकशिवराजाचे वडील महासेन राजानी आपल्यास फार कामा
 आलेते नव्हतां येकशिवराजेहीं प्रख्यात होऊन बहुत शूरत्वेकडून
 आपल्यासहीं फार वेळ कुमुक करून स्थापिले. सांप्रत त्यांस

श्रीसांबशिवप्रत्यक्ष होऊन सकल विरुद्धे वागवणेस आज्ञापिले करितां आपणहीं या येकशिवराजास आपली खांस विरुद्धे कित्तेक घाबी ह्मणून हत्तीची विरुद्धे कित्तयेक व घोड्याची कित्तयेक इतर विरुद्धे कित्तेक येणे प्रमाणें दिले. तव्हा त्या येकशिवमहाराजानी ते विरुद्धे समग्र येकवटून अपल्या जवळील उत्तम सामादिक सर्वदां उत्तम काम करीत आले. त्यांस येकेक काम नेमिले त्याचा विस्तार थोडा जाणवितों. जे मुख्यप्रधान पेशवे व फौजदार सरनोबत देवकराचे घराणे व दुसरे फौजदार पोवाराचे घराणे. त्या त्रिवर्गासही नेमिली कामें आपल्या घोड्यास व हत्तीस विरुद्धे बांधितांनां इतर सामादिक व वरी लिहिलें त्रिवर्ग मुख्यसामादिकांनीहीं बसून विरुद्धे उचलून पोंवारांनीं पेशव्याचे ाती देणे. त्यानी देवकराकडे देणें देवकरानी बांधणे व कित्तेक बांधवणेहीं येणेप्रमाणे चालविले. त्याचरीती तेते वंशस्थ अद्यापि तेचकाम करीत येतात. याखेरीज दुसरी यांस हत्यार धुणे देवकरानीच धुतली. खांसहत्यारें देवकरानीच आणून महाराजापासी देणें तदनंतर ते हत्यार पूजितेवेळेस उजव्या बाजूस पोंवार डाव्या बाजूस देवकर मध्ये महाराज पेशव्यासहीं घेऊन बसून पूजाकरिणे. महाराज सिंव्हासनावरी सद्दरेस बसल्यावेळेसहीं उजवीबाजू डाव्याबाजूस वरि लिहिल्याप्रमाणे पोंवार देवकर पेशवे पुढेंबसणें. येणप्रमाणें आज्ञापून उरली विरुद्धे व हत्तीवरील नौबतपंजा हत्तीवरील माही मरतब व हत्तीवरील तासाविरुद्धाचे भालाबर्ची निशाने वगैरे इत्यादिविरुद्धे जिल्लेबेस व माधिलंगी यावयाच्या यथाक्रमेकडून चालवीत आले. तदनंतरें प्रकृत आपलोचित्तानुरूप कित्तेक विरुद्धे अंगीकारिले. त्यांत या महा-

गष्ट देशास व त्याजातीसहीं मुख्ययान पालखी जाहल्याकरितां त्या पालखीसच लाविलीविरुद्धें लिहितों. पालखीची तवकडा व कमान देखील हत्तीचे दांताची शिफेद येकरंग त्यास रेशमी काऱ्हण्या व नवार रेशमी दांडीचे पुढिले बाजूस सिव्हललाट सोन्याचे दांडीचे माघले बाजूस शार्दुलवदन सोन्याचे पिंजरीचे शेवटासदोनीबाजूस जडित केळीचे फुलाकृती कलश २. पिंजरीचे चारीकोनेस जडीत गोंडे जरीझालरी ४. दोनीबाजूचे कत्तरीवरील दांडीस रुप्याचे खुव्याचे जरी दांड्याचें घोंस. दांडीस समग्र जडित खुव्याचे येखादें सोन्याचें रुप्याचेंही भरजरी गोंडे. पालखींतसमोर अरसा, वठहिं, पालखी यात दांडीस मोराचा विजणा, रुपेरी पिंजरा वरी शिफेद फूल, वासण, दांडीचे पुढिले बाजूस सिव्हललाटा, वरी फुलाचाहार, धरितागोंडा, जडितखुवा, येखादे सोन्याचाखुवा. भरजरी दांडीस दोनीबाजूस मखमली गलेफ. येणप्रमाण यायेकशिव महाराजानी विरुद्धाचे पालखींत स्वारकरूंलागले. याखेरीज हत्ती घोड्याची वगैरे विरुद्धें प्रसंगानुसार लिहिली आहेत. तदनंतरे त्या येकशिबराज्याचे उदरीं रामचंद्रराजे जन्मले. रामचंद्रराजानी न्यायेकडून राज्यपरिपालन करीत असतां त्यांचे उदरी भीमराज हणून राजे जन्मले त्या भीमराजानी विहितधर्मकडून प्रजापालन करीत असता त्याचे उदरीं दुसरे येकोजीराजे जन्मले. त्या येकोजीराजानी आपले स्वबाहुवलपराक्रमे कडून सातारगड आक्रमिले. तदनंतरे पादशाहासी शुद्ध प्रसक्तिपडल्यामुळे गडावरीच वासकरून होते. उपरी त्या येकोजीराजाचे उदरी वराहराजे जन्मले. ते वराहराजे परमशूर न्यायेकडून राज्य परिपालन करीत

येण्यांत पंचावन्नहजार श्वारठेऊन पादशाहाशीं युद्ध करून जिंतून ख्याती केले. उपरी त्यांचे उदरी तिसरे येकोजीराजे जन्मले. त्या येकोजीराजाचे उदरी ब्रह्माजीराज जन्मले. त्या ब्रह्माजीराजाची धर्म पत्नी अनसाउ त्यां उभयां पासून प्रथम शाहजी राजे जन्मले. त्या शाहजी राजाची पट्टस्त्री उमाउ त्या उभया पासून अंबाजीराजे जन्मले. त्या अंबाजीराजाची स्त्री रेणुकाआउ त्या उभयां पासून परसोजीराजे जन्मपावले. त्या परसोजी राजाची स्त्री उमाउ त्या उभयां पासून बावाजीराजे जन्मपावले. त्या बावाजीराजाची स्त्री रेखाउ. त्यां उभयां पासून दोघेपुत्र जन्मले. त्या पैकीं ज्येष्ठ मालोजीराजे दुसरे विठोजीराजे. दुसरे पुत्र विठोजीराजाची धर्मपत्नी आउ बाई साहेब त्यां पासून ज्येष्ठकन्या अंबाबाई त्या उपरी अष्टपुत्र जन्मपावले पैकीं पहिले संभाजीराजे दुसरे खेलोजीराजे तिसरे मालोजीराजे चौथे परसोजीराजे पांचवे नागोजीराजे साहवे मनोजीराजे सातवे कंकाजीराजे आठवे त्रिभुक्तीराजे हा बाजाजीराजे यांचे दुसरेपुत्र विठोजीराजाचा वंश. याउपरी यांचा विस्तार पुढें येतील. आतां बावाजीराजे याचे ज्येष्ठपुत्र मालोजीराजे यांची ख्याती, त्यामालोजीराजे यांनी उमाबाईसाहेब यांसी पाणिग्रहण करून घेऊन विहित धर्म कडून स्वराज्य परिपालन करीत येते त्यासमयीं निजाम पादशाहा ह्मणणार देवागिरी दुर्गांत राज्यकरीत होता. व इब्राहीम पादशाहाचा लेंक यदल्लाहा ह्मणणार पादशाहा विजय दुर्गांत राज्यकरीत होता. त्या यदल्लाहास प्रतिनाम अलीशाहा ह्मणूनही प्रख्यात होतें. अवशात् देवागिरी दुर्गाच्या निजाम शाहासहीं व विजयदुर्गाचाराजा यदिल्लाहासहीं युद्धप्रसंग पडलें. त्याप्रसर्तीत

बांवाजीराजाचे पुत्र मालोजीराजे परमशूर बहुत युद्धांत जय पांवल्ले आहेत हे जाणून मालोजीराजास व त्यांचे भाउ विठोजीराजासही देवगिरीदुर्गाचा निजाम पादशहा सहायास बलाविला. त्या उभयता बंधूनी सैन्यासह निजामशहाला सहायहोऊन विजयदुर्गाचा राजा अल्लीशहाबरोबर युद्धकरून जयपावून निजामपादशहाची संकटे परिहारकरून त्याचे देवगिरीदुर्गाचे राज्य देते-त्यास ज्ञाले. तो संतोष पावून आपुल्या समग्र राज्यांतही चौथायी जहागीर देऊन मालोजीराजे विठोजीराजे उभयतां बंधूनी आपल्याकडेच असावे ह्यणून प्रार्थिले. तेणेप्रमाणेंच मालोजीराजानी आपुले स्वराज्य आपले सचिवाचे स्वाधीन करून आपण उभयतां बंधूनी निजामशहाकडेच वास्तव्यकेले. तेव्हां मालोजीराजास शाहाशरीफ बेअल्ली कलंदर ह्यणणार एक फकीर सिद्धपुरुष स्नेहित जाहला. त्या शाहशरीफ ह्यणणार फकीराचे ठांयांस मालोजीराजानी जाऊन आपल्यास पुत्रसंतान नाही ह्यणून सांगितले. त्यास त्या फकीरानी कांहीं वेळ ध्यानकरून सर्वेच मालोजीराजास पाहून ह्यणाले. जे तुह्यास दोषेपुत्र होताती दोषे महाशूर परम भाग्यवंतही होतील त्यांचावंशही विस्तारकडून होईल. त्यांचे वंशी परंपरेंत जाहले पुत्रसमग्रही परम भाग्यवंत होऊन असतील. त्यादोषां पुत्रांसही अमचे नावे ठेवा आणि आह्मीदेतां त्या वस्तूस मर्यादें कडून ठेवा ह्यणून पांच वस्तू दिले. त्याचा तपशील नागीन ह्यणोन येक तरवार पद्मीन ह्यणोन येक तरवार येकून तरवारा दोनी व अपला लंगोटा एक व कलदरा एक व पंजा १ ऐसे पांच वस्तू दिले उपरी मालोजीराजास प्रथम पुत्र शालीवाहनशके १५३१ साधारणसंवत्सरीं दुसरे

शाहजीराज जन्मले. तदनंतर दुसरे पुत्र जन्मले. त्यांस शरफोजी-राजे ह्मणून नाम ठेविले ते दुसरे तदनंतरें ज्येष्ठ पुत्र शाहजीराजे ५ वर्षांचे वयारूढ झाले तेव्हां कोल्हापुरचे राजे होते. त्यास व निजामशाहापादशाहासहीं विकल्प पडून कोल्हापुराचा राजा व पांच वर्षांचे शाहजीराजाचे वडील मालोजीराजास युत्थास पाठविले. तेव्हां मालोजीराजे निजामशाहाचे प्रेषित होऊन आपले स्वसैन्य व पादशाहाचे सैन्यहीं स्वारवार परिवार हत्त्यारासहीत कोल्हापुरच्या राजावरी जावून अभुत युत्थ करून बहुत वार शत्रूस पराजयहीं करून तदनंतरें सन्मुख युद्धांत वीरस्वर्गपावले. उपरी शाहजी राजास निजामशाहा पादशहानी या शाहजीराजे, शरफोजीराजे उभयतांचे वय लहान करितां त्यांचे संरक्षणास्तव त्यांचेचुलते विठोजीराजांकडे निरवून त्यांचे योग्यतानुसार परिपालन करविलें. तदनंतरें शाहजीराजे यौवनारूढ जाहल्यावरी मोहते रायांची कन्या उमा बाईसाहेवास प्रथम पाणिग्रहण केले. तदनंतरे निजामशाहाचे अनुमतीने शाहजीराजे आपले स्वराज्यपदास शालीवाहनशके १५४३ दुर्मतीसंवत्सरीं तक्त निशी जाहले. सर्वेच यादवराजे ह्मणणार कोणीएक राजे होते. त्यानी प्रार्थनापूर्वक आपली कन्या जिजाऊस शाहजीराजास द्वितीय विवाहास लग्नकरून दिले. या शाहजिराजाचे धाकुटे भावू शरभोजीराजे यानी विश्वासरायांचीकन्या दुर्गाबाईयांसी लग्नकरून घेतले. तदनंतरें कितेकदिवसावरी याउभयतांचे चुलते विठोजीराजे देवगतीस पावले. त्यांचे लेंक आठजणहीं निजामशाहा पादशहास अनुसरून होतें. तदनंतरें कांहींयेक विशेष दिवसांत निजामशाहा पादशहानी आपल्या खालील राजेलोक तमामास बोलाऊन पाठवून सदर केले. त्या सदरेस आल्या उपयुक्त नावनिशा-प्रथम मालोजीराजे

शाहजीराजे शरफोजी राजे हे दोघेभाऊ व यांचे चुलतभाऊ. वेठोजीराजे यांचे लेंक आठजण व शाहजीराजे यांचे दुसऱ्या स्त्राचे जनिता यादवराजे ह्यणणार तेहीं येक व त्यांचे पुत्र दत्ताजीराजे ह्यणणारही व खंडागळे ह्यणणार तेहीं येक थोरसरदार समग्रही सदरमाडा जाहल्यावरी बाहेरी येतेवेळेस दाटणपडली त्या दाटणींत वरी लिहिल्या खंडागळे ह्यणणार सरदाराचा हत्ती मस्तीस घेऊन बहुत प्रजांस मारिला. तेव्हां यादवराजे ह्यणणाराचे लेंक दत्ताजीराजे यानी तरवार घेऊन त्या खंडागळाच्या हत्तीस मारावेंयास गेले. त्या वेळेस विठोजी राजाचे लेंक आठजण भावांपैकीं संबाजीराजे ह्यणणार एक व खेळोजी ह्यणणार येक यादोघानीहीं खंडागळेचे स्नेहास्तव त्या खंडागळाचा हत्ती मारावयास आल्या दत्ताजीराजास हत्ती मारणें गरजनाहीं ह्यणून अटकाविले. तेंव्हा दत्ताजीस रागयेऊन बहुत लोकांस जायां केला हत्तीस मारावें ह्यणालियास तुह्मी अटकावणें काय ह्यणून येकास येक चर्चावाढून हातासहात मिळून हानीं जंगीं जाहली. त्यांत विठोजीराजाचे लेंक संभाजीराजाचा हात चालून दत्ताजीराजाचे डोसके उडालें. तेंव्हा त्या दत्ताजीराजाचे वडील यादवराजे पुढें लांबले होतें. त्यास आपले पुत्र दत्ताजीराजे खंडागळेचे हत्तीस्तव विठोजीराजाचे लेंक संभाजीराजाकडून दैवगतीतें पावले ह्यणावयाचे वर्तमान कळून तसेंच यासंभाजीराजे खेळोजीराजावरी युद्धास आले. तेंव्हा शाहजी राजानी यादवराजे आपले सासरे जाहलेतराहीं आपले चुलतभावू संभाजीराजे व खेळोजीराजे यां उभयतांवरी युद्धास आलेकां म्हणून त्यायुद्धास आपण पुढे होऊन युद्धकेले. तेंव्हां सासरा यादवरा-

याचा हात चालून शाहजीराजे मूर्छागत जाहले. तेव्हां यादवराजानी आपले जांवाई शाहाजीराजे मूर्छागत जाहले त्यावरी हतकरीनासें त्यांच्या सैन्यावरी युद्धास प्रवर्तले. त्या युद्धांत विठोजीराजांचे लेंक संभाजीराजे यादवराजा कडून रणास आले. सर्वेच शाहजीराजेहीं मूर्छेतून सावध होऊन युद्धास प्रवर्तते समयी हे वर्तमान येकंदर निजामशाहा बादशाहास कळून यादवराजास पुत्रशोक जाहल्या करितां पराक्रम असेल त्यासमयी युद्धकामानये म्हणून राहतें करून त्यां त्यांस त्यां त्यांचे स्थलास निरोप दिले. यादवराजे स्वस्थलास जावून विमनस्क होऊन होते. येणे प्रमाणे यादवराजे विमनस्क आहेत ह्याणायाचेहीं विमनस्क होण्यास कारणहीं विजयदुर्गाचे राज्यकरणार अलीयदल्शाहास कळून त्या अलीयदल्शाहानी याचना केलीजे. देवदुर्गाचे निजामशाहा पादशाहास आह्वास विरोध पडून येकदोनदा युद्धारंभ केल्यांत शेनेसहित आपण भग्न जाहले. त्यास कारण मुख्य शाहाजीराजे व यादवराजे प्रभृति शूर निजामशाहा पादशाहाकडे मिळून आहेत करितां त्या पैकी यादवराजा महाशूर तो प्रस्तुत विमनस्क जाहला आहे करितां त्याला संविधान करून आपलें करून घेऊन निजामशाहाशी युद्धास आरंभ करून जयप्रद व्हावे म्हणून दृढ याचना करून यादव राजासी संविधान करून भेटी गोष्टी जाहल्यांत यादव राजानी सांगितले जे केवळ तुमच्या अमच्या सैन्ये कडूनच निजामशाहा जितलाजाईना कां ह्याणिजे त्याकडे राजाजी राजे प्रभृति कित्येक प्रख्यात शूर आहेत त्यास्तव दिलेश्वर महगीर पादशाहासी संविधान करून त्याकडील सैन्य आणवून तदनंतरे

निजामशाहासी युद्धास प्रवर्तावे म्हणून सांगितले. तेव्हां अल्ली-यदिल्शाहानी म्हणाले जे तुम्ही सांगितलें ते युक्तच आहे. तत्रापि अमचे वडील इब्राहीमखानास व जाहगीरपादशाहासही रिणानु-बंध त्या अनुसंधाने कडून जाहगीर पादशाहाही अमुची गोष्टी अंगीकार करून आम्हास सहायही करितील म्हणून तेणे प्रमाणे संविधानासही आरंभिले. तेव्हा जाहगीरपादशाहा दिक्केश्वरयानी इब्रायिम्खानाचे स्वस्नेहास्तव अल्ली यदल्शाहास कुमुक पाठविले ते तांत्रमुग्गी प्रजा सरदार लस्कीरखान म्हणणार ताम्रमुखी म्हणिजे शुद्ध मोगलयांस कुमुक पाठविल्या कुमुक कडूनही व यादवराज आपल्या सरदारासमवेत मिळाल्याकरितांहीं त्यागवेंकडून अल्लीयदल्शाहानी निजामशाहासी युद्धकरावे म्हणून त्यांच्या मुलुकांतें उपद्रवास आरंभिले. तेव्हां निजामशाहा पादशाहासी मिळून होते. ते सरदाराची नावनिशी मालोजीराजाचे पुत्र जाहजीराजे व शाहजीराजाचे भावू शरफोजीराजे विठोजी राजे यांचे लेंक जेष्ट संभाजीराजे वीरस्वर्गस्थितजातां वरकड नावनिशा खेळोजीराजे, व मालोजीराजे, संवाजीराजे, व नागोजीराजे, व परसोजीराजे, व मक्कोजीराजे, त्रयंबकजीराजे, शामवक सैन्याचे सरदार, शामवक म्हगजे शुद्धहत, सीटमीर-खान, मुधाखान, फलसखा देशाचा अधिपती वद्दाळराजा बेडराचा यजमान सिंढहराजा विठोजी राजा म्हणणार अन्य येक ह्यराटा, दत्ताजीराजा म्हणणार अन्य येक ह्यराटा, नागोजी-राजा म्हणणार अन्ययेक ह्यराटा, नरसिंढहराजे म्हणणार अन्ययेक ह्यराटे जगदेवराजाचे लेंक मुंदरराजेमराठे तुरुफकंद-खनी सरदार सारतखान व याकूतखान व पनमूरखान, व

सूरूपखान, व जोहरखान, व फत्तेखान, व त्यांचेलेक अहमदखान प्रमुख देखील, आकबराचे सेनापती निजामशाहा पादशाहाचे या इतके सरदार मातबर राजेलोक देखील आपल्या सैन्यासमवेत अपल्यासी मिळाले आहेत करितां, निजाम शाहा पादशाहा अल्ली यदुल्शाहास तृणप्राय मानीतहोते. अल्लीयदुल्शाहाने यादवराजाचे सैन्यासहित झाल्याकुमुकें व कांहीं व दिल्लीश्वरानी मोगलाची कुमुकें पाठविल्याकडूनहीं निजामशाहासी युद्धास प्रवर्तलें करितां त्याकडील सरदाराची नावनिशा प्रथम यादवरायाकडील सरदार राजेलोक वगैरे ह्यराठे तुरूक देखील नावनिशा—जलाखान व खजीरखान व खरमुल्लाखान व सुजानखान व जाहनखान व शिकंदरखान व खल्लेखान व हिंसामदखान सदरल्हा तुरूक ८ जण यादवराजाचे लेंकाच्या नावनिशा—उदारगाम, व विश्वनाथ, व अचल, व बाहदार, व दादाजी, व राघव व जसवन्त हे सातही यादवराजाचे लेंक, हे यादवराजाकडील सरदार समवेत यादवराजाहीं दिल्लीश्वरानी-पाठविल्या मोगलाचा सरदार लष्करखान अल्लीयदुल्शाहाकडील सरदार ह्यराठे तुरूक वगैरे देखील मुस्तपखान, काहमदखान, दिलावरखान, झाकूतखान, अवरखान, मुशेखान, फरीदखान, सजीखान, जाहेरखान, अंकुशखान, येकूनदहा. या खेरीज अल्लीयदुल्शाहाचे वडील इभरायीम याचे आप्तसोझिरे सरदार रुस्तुखान प्रभृति आणि धुंडीराव ब्राह्मण सरदार, मराठे सरदार घाटके प्रभृति सेनापती मुल्लामअहमदखान या इतुक्या सरदारा-निशी सेनापती मुल्लाम अहमदखानास पुढें करून निजामशाहासी युद्धास प्रवर्तले. वरी लिहिल्या प्रमाणे निजामशाहानी

आपले तरफेचे सैन्य व सरदार राजेलोक इत्यादिकांसीसह अबरखान सेनापतीस पुढें करून अल्लीयदलशाहासीं युद्धकेलें. त्या युद्धांत मालोजीराजाचे लेंक शाहजीराजानी रणशूर होऊन पूर्वी देवासुर युद्धापरी युद्धकरून दिल्लीश्वर जाहगीरपादशाहानी अल्लीयदलशाहास कुमुकास पाठविल्या मोगलाच्या सैन्यास तमामास पराजय देऊन पळविले. त्या बरोबरी मिळून युद्धकेले. ते यादव राजाची फौजेसहीं पराजय देऊन पळविलें. तसेंच त्या शाहजीराजाचे भावू शरफोजीराजानी अल्लीयदलशाहाचे फौजेशी निर्वाण युद्ध करून त्या फौजेसहीत सरदारासहीं पराजय देउन अल्लीयदलशाहाची फौज तमाम पळविली. पराजयपावून सैन्य समग्र अल्लीयदलशाहा आदि करून समग्रहीं कित्येक दूर पळून गेल्यावरी त्या अल्लीयदलशाहा कडील सरदारपैकी जोहरखान म्हणणार सरदारानें समग्रास इरेस घालून यादवराजे व मोगलाचे सरदार सर्वत्रांसहीं परतून घेऊन पुन्हा युद्धास आले. तेंव्हां मालोजीराजाचे द्वितीय पुत्र शरफोजीराजानी युद्धभार घेऊन शत्रु सैन्याभिमुख होऊन बहुतवेळ बहुतप्रकारें बहुत युद्धांची अंगेकरून बहुतसैन्य शत्रूचेरणास आणून आपणहीं वीरस्वर्गपावले. सवेच त्यांचेवडील भावू शाहजीराजानी आपले चुलत भावू विठोजीराजाचे द्वितीय पुत्र खेळोजीराजास बरोबर घेऊन बहुत पराक्रमेंकडून युद्ध करून शत्रूस ताप देऊन परतून युद्धास आल्या जोहरखानासमवेत कितेक सरदारांसहीं मारून कितेक सरदारांस जीतधरून काराप्रहीं प्रवेश करवून निर्वाणयुद्धकेल्यांत अल्लीयदलशाहानीस्थिरून शाहजीराजासी युद्ध करवनासें आलें. ते व पढाउ सांपळेसरदार जातां उरलेते सरदार व

यादवराजे प्रभृति सहित छिन्नाभिन्नहोऊन पळोनगोले. तदनंतर शाहजीराजे रण स्वार्धीन जाहल्यानंतरें अंबरसेनापतीस पुढें करून निजामशाहा पादशहापासी येऊन खुरनिशी केले. तेंव्हां निजाम शाहानि शाहजीराजास विशेष मर्यादा विशेष बहुमान विशेष आदर केले. तदनंतरें विठोजीराजाचे लेंक खेळोजीराजानी शाहजीराजास झाला आदरमात्र आपल्यासहीं व्हावा म्हणाय्याची अपेक्षा धरून सेनापती अंबरखानास केवळ अनुसरलें. तेंव्हां त्यासेनापती अंबरखानाचे चित्तीं आपण सेनापती होऊन असूनहीं शाहजीराजानी युद्धांत जय संपादिल्याकरितां पादशहाचे समक्षेमांत आपल्या क्षेमास शतगुणें कडून अधिक मानाई झालेंकी ह्मणावेयाचा मत्सर वाढत होता करितां शाहजीराजाहून खेळोजीराजासी विशेष दिसूनद्यावा ह्मणावयाचा दुराग्रहेंकडून निजामशाहापासी खेळोजीराजाची योग्यता व शौर्य प्रस्तुत संभवल्या युद्धांत जयजाहला तोहीं खेळोजीराजा मुळेंच म्हणून असें येकंदर जाणवून निजामशाहाकडून विठोजी राजाचे पुत्र खेळोजीराजास विशेष मर्यादा करविले. ते शाहजीराजानी ऐकून विमनस्क होऊन सर्वेच त्या संगतीचा त्यागकरून आपले स्वस्थल सातारगडास पावले. किन्तूक दिवसानंतर शाहजीराजे निजामशाहाकडून विमनस्क होऊन आपले स्वस्थलास पावला विध समग्र अलीयदलशाहास कडून शाहजीराजा सारख्यास आपले करावें ह्मणावयाचे अपेक्षेने तदनुसार संविधान केलें. त्या संविधानाची बोली प्रशस्त भासल्या करितां शाहजीराजानी अंगीकार करून अलीयदिलशाहाकडे जावून भेटी व बोलणे झाल्यानंतर आपलें सैन्य व

अल्लीयदिल्शाहाचे सैन्यही येकवठून येथून निजामशाहावरी मोडिम् केले. तेव्हां पेसजी अल्लीयदल्शाहासी दिल्लेश्वर जाहगीर पादशाहानी मोगलाईचा कुमुक पाठविलेहोते तेहीं व यादवराजेहीं यादोनी फौजार्हीं अगावूच निजामशाहाशी मिळून शाहजीराजानी युद्धकेल्यांत पराजय पावून फरारो जाहले. तेहीं व यादवराजे मोगलाचे इलाखेंत राहून गेले. प्रस्तुत शाहजीराजानी अल्लीयदल्शाहाचे सैन्य मात्र आपल्या सैन्याबरोबरी घेऊन निजामशाहावरी युद्धास जाऊन युद्धकेल्याठायीं निजामशाहाचे सैन्य व सेनापती अंबरखान देखील पराजय पावून वाताहत झाले. शाहजीराजे जय पावून अल्लीयदिल्शाहाकडे आले. तेव्हा शाहामजकूरानी फार संतोप पावून शाहजीराजास आपले अर्ध राज्य जाहगीर दिल्ले. तदनंतरे शाहाजी राजे अल्लीयदल्शाहाचे स्वाधीनंत न्यायता होते. ते मुदेखान प्रभृतीस येकंदर जितून स्ववशास आणून पश्चिम प्रांत केरळदेश आदिकरून अनेक देशाचे देशाधिपती समग्र अल्लीयदल्शाहास तोफा देइजेसे करून अल्लीयदिल्शाहाच्या खजान्यास बहुत द्रव्य जमा होइजेसे केलें. तदनंतरे शाहजीराजे विजयदुर्ग स्हणावयाचे विजापुरांत असतोदिवसांतच त्यांची दुसरी स्त्री जिजाईचे उदरीं शालीवाहन शके १५४७ अक्षय संवत्सर प्रथम पुत्र संभाजीराजे जन्मले. त्यामागूनही क्रमंकडून चौथे पुत्र जाहले. परंतु वर्धमान दशेस पावले नाहींत. ऐसैं असतां देवदुर्गचे राज्य करणार निजामशाहाचा सैनापती शाहजीराजासी मत्सर केला. तो अंबरखान देवगतीस पावला. येथें विजापुरांत अल्लीयदील्शाहाचा बाप इम्राईमखान तोहीं देवगतसि पावला. तेव्हां दिल्लेश्वरऐसा जाह-

गीर पादशाहाने पेशजी आपण दक्षिण प्रांतांत देवदुर्गाचा निजां-
 शाहासहीं व विजापुरच्या अल्लीयदील्शाहासहीं लढाईची प्रसक्ती
 पडली होती तेंव्हां अल्लीयदिल्शाहास कुमुक मोंगलाईची फौज
 देऊन लष्करखानास पाठविला. तेंव्हां निजामशाहाने शाहाजी-
 राजाच्या बलेंकडून अमुचे मोगलाईच्या फौजेस मारून कांही
 अपमान केला. आतां त्या निजामशाहाकडे शाहजीराजेहीं
 नाहींत व यादवराजाहीं अगोदरीच निघून गेला. त्याचा सेनापती
 अंबरखान देवगतीस पावल्याकरीतां त्याचें बलहीं उणें पडलें.
 दुसरे त्या निजामशाहाची चर्याहीं नाटनाहीं ऐशा समयांत
 याजवरी राजकारण केलीया स्वाधीन होईल म्हणून तजवीज
 करून निजामशाहावरी युद्धाससैन्य देऊन दर्याखान म्हणणार
 नर्दारास पाठविले. हेवर्तमान निजामशाहास कळून निजाम-
 शाहानी आम्हाकडील शाहजीराजे व यादवराजे उभयतांहीं
 आम्हांकडून गेल्याकरितांम्हणे पराजयहीं आला; आतांहीं दर्या-
 खानाने चालीकेली आहे, आतां सर्वप्रयत्नकडून शाहजीराजे व
 यादवराजे उभयतांसहीं बलाऊन घ्यावे म्हणून दृढयोचना करून
 उभयतांसहीं अंतरंगें कडून संधिवान पाठविले. त्यावरून
 यादवराजे मोगलाचे इलाखेंत होते तेहीं व शाहजीराजे विजापु-
 रांत होते तेहीं उभयतां निजामशाहाचा मुलुक् देवगिरी समीप
 धारागिरी म्हणावयाचे स्थलास येऊन पावले. त्या धारागिरी
 समीप शिवनेदीगड म्हणून येक स्थल, त्या शिवनेदीगडचा
 यजमान विश्वासराव याचा वंशांत जन्मलते विजयराजा म्हणणार
 त्या शिवनेदीगडचे राज्य करीत होता. त्या विजयराजानी आपुली
 कन्या जयंती बाई म्हणणारीस शाहजी राजाचे ज्येष्ठ पुत्र संभा-

जीराजास देतों म्हणून सांगून पाठविले. तेव्हां शाहजीराजानी त्यामुलीस आपुले पुत्र संभाजीराजासहीं घटितपाहून तदनंतर विजापुरांतून आपल्या संसारासहीं बलावून पाठवून शिवनेदी-गडास जावून संभाजीराजाची लग्न सिद्धी केले. तेव्हां निजाम-शहानी शाहजी राजास मोगलाची फौज घेऊन येणार दर्याखानावरी आपल्या स्तोमकडून जा म्हणून निरोपून यादव राजास आपल्या भेटीस या म्हणून बलावून पाठविले. तेव्हां शाहजीराजाची दुसरी स्त्री जीजाई बाईसाहेब पूर्ण गर्भहोते. त्यांस व कित्तेक सैन्यहीं त्यांचे संरक्षणास शिवनेदी गडांतच ठेऊन वरकड सैन्यानिशी आपण दर्याखानाचे मोकाविलेस गेले. गेल्यांठांथी दर्याखानासी युद्ध करून मोगलाची फौजा समवेत दर्याखानास पळवून जयपावून शाहजीराजे परतून शिवनेदी गडास येतोइतुक्यांत जीजाईसाहेब यांस पूर्णगर्भहोता तो शालीवानशके १५५१ त्यास इंग्रजी वर्ष सन १६९८ इसवी प्रमोदूत संवत्सरी प्रसव होऊन पुत्रोत्सव जाहला. सर्वेच शाहजी साहेब यांचे पोटी पुत्रसंतान जाहले. त्या पुत्रास येकोजीराजे म्हणून नाव ठेविले. हे येकोजीराजे वंशांत चार येकोजीराजे जन्मले. ते शालीवाहन शके १५५२ प्रजोपत्ती संवत्सर पेंसजी शाहजी राजानी निजामशाहाचे सहाय्यस्तव शिवनेदी गडांत आपल्य संसार ठेऊन मोगलाचा सरदार दर्याखानावरी जाऊन लढाई करून त्या दर्याखानास पळवून आले होते कीं तो दर्याखान शाहजीराजाकडून पराजय पावून माघारला. तो पलीकडे न जातां तार्मीनदी तीरींच आपल्या फौजेनिशी राहिला होता. त्यातें या निजामशाहाची अव्यवस्थ स्थिती व

यादवराजे स्वर्गस्थ जाहलें तो विध शाहजीराजे निश्चयेकडून विमनस्क होऊन स्वस्थलास जाऊन पावलें ते ऐसें हे समग्र कळून घेतल्यावरी आतां निजामशाहाचें राज्य स्वार्धान करूये म्हणावयाचें दृढबुद्धीनें निजामशाहावरी चाली करून आला. त्यादिवसांत निजामशाहा देवगिरीदुर्गसोडून धारागिरी दुर्गांत होते. निजामशाहाः डील यारीतीचें वर्तमान यकंदर अली-यदिलशाहास कळून याउपरी निजामशाहाची दौलत राहणार नाहीं. तो मारलातरी पडावुतरी जाईल परंतु धारागिरीचाकिल्ला फार मजबूत तैसाकिल्लां दर्याखानाचे हातास लागल्याने तो असल्यास नित्यनूत शल्य होईल यास्तव तो धारागिरीचा किल्ला आपल्या स्वाधीन घ्यावाह्मणून अलीयदिलशाहा आपल्या फौजे-निशी चालेकरून धारागिरीवरी आले. ही बातमी दिल्लीस पावली तेव्हां दिल्लीचे तक्त जाहंगीर बादशाहास होते त्यानी देवगतीस पावून त्याचे बलदायक अलंगिरी बादशाहा ज्यास प्रतिनाम अवरंगजब ह्मणूनहीं ते अवरंगजब निजामशाहानी पादशाहा आपली करावी ह्मणून सर्वत्र निघून आले. हे बातमी समग्र शान्तजीराजास पावली. त्यानी हे कोणत्यास जातें पाहूं ह्मणून आपल्या स्थलीच राहिले. तेव्हां अवरंगजेबानी आपल्या वडिलांकडून प्रेषितहोऊन आला ऐसा दर्याखानासहित धारागिरी-च्या किल्यावरी येक्याबाजूस मोरचे देऊन युद्धकेले. तैसैची एक्याबाजूस अलीयदिलशाहानी मोरचे देऊन युद्धकेले. त्यांत निजामशाहाचा निर्वाह नाहीसा दौलत समग्र बुडून जाऊन आप-णहीं औरंगजेबास स्वार्धान होऊन गेला. सवेंच त्या अवरंगज-बानी अलीयदिलशाहाशी युद्धकरून पळवून आपण देवगिरी दुर्गांत

स्थाई होऊन राज्यपरिपालन करूंलागले. तेंव्हां सातारगडांत हातेते शाहजीराजे यानी केली तजवीज जंवरी निजामशाहा अपल्या दौलतेनिशी होते तंवरी अल्लीयदिल्शहा दिलहेश्वर ऐसा औरंगजबासी मिळून होते. प्रस्तुत धारागिरीदुर्गानिमित्त अल्लीय-दिल्शाहास औरंगजबासी विरोध प्राप्त झाल्या करितां अवरंगजब आपल्या फौजेनिशीमात्र राहिले. या उपरी अल्लीयदिल्शहाची अवरंगजबाची मिळणीहोणेनाहीं करितां अपल्यास पेसजी निजामशाहाने जाहगीर दिल्ही तो देश आता आपण साधूये ह्मणून निश्चय करून आपल्या जाहगीरच्या देवाचें व्याज करून देव-गिरीदुर्ग राज्याखालील ऐशी दुर्गेहीं शाहजीराजानी साधून आपुणे केले. तेव्हां शाहजीराजाची दौलतेची व शौर्याचेही अधिक्यता पाहून इतर राजे व सरदार शाहण्णौकुलाचे हारठे होते ते समग्र शाहजीराजासी मिळालें. त्या शाहण्णौ कुलाचा विस्तार थोडा जाणवितो. जो छत्रियवंश सूर्यापासूनही चंद्रापासूनही ब्रह्मदेवापासूनही वृद्धीतें पावला म्हणून भारत, भागवत, हरिवंश, रामायण ही ग्रंथांत विस्तारें सांगितलें. त्यांत सकल वंशासहीं मुख्य मूल ब्रह्मदेवापासून अलीकडे चंद्र सूर्य हे समग्र कारण जाहले. तत्रापि ब्रह्मवंश व सूर्यवंश व चंद्रवंशाचे राजे येकास येक मिळणीही आहेकरितां, मुख्य ब्रह्मवंशांत मरीच त्यापासून कश्यप त्यापासून सूर्यनारायण त्यापासून वैवस्वत मनु त्यापासून उत्तानपादराजाचे संततींत दांभीकराजा त्याचे सहा लेंक त्यापासून राजवंश झाला आहे. तैसेंच सूर्यवंशांत रामचंद्राचे लेंक कुशलवापासून वंश विस्तारला आहे. तैसेंच चंद्र वंशांत चंद्राचा लेंक बुध त्याचा लेंक आयु त्याचालेक नहुष

याचालेंक ययाति त्यापासून पुरुराजा त्यापासून राजवंश विस्तारला आहे. त्या त्रिवंशापासून विस्तारिली क्षत्रियकुलें शाण्णौची नावनिशी “ भोंसले, घोर्पडे, लिंबालकर, जात्याप, नळर्वदे, किकाडो, शदे, साखत, निककाकड, फडके, माने, इदलकर, भिसले, मोहिते, शिरके, फडतरे, काळे, पुंवार, होलकर, वणगे, रणनवरे, अटाले, पाहतसे, करजादाळे, पोलवा, फडसाळ, खेडगळे, बहुगुण, मोरे, साबत, सूर्यवंशी, सोमवंशी, यादव, मस्तके, लोखंडे, शिगाडे, दळवी, घांटके, सनगर, गायकवाड, दवकर, जाधव, सोनवणे, लांडर, उदारे, पिसाळ, विरज, राय, जाहे, भाडलकर, युजाठे, शिशोंग, शिरसाठे, भानदुर्ग, काडे, कराडे, गाळिगरूड, गावाडे, दुमाल, रणपिशका, पुशे, मठले, टोके, गुजर, खडटोन, कुराहे, शलके, शिलार, गाडे, काटकर, म्हडोक, वानीवरे, वितरे, वाघमारे, वाघचवरे, वाघ, कल्पाडे, शितोले, शिकरे, वावर, इगवळे, नारदिवे, बोधळे, बरूगर, इंसाफ, आहारकर, अवार, दुनमोताटे, तगठ, लगड, कल्याण, करटोंवर, शंकर, बालके, येणेप्रमाणे तमाम ह्यारठे सरदार शाहजीराजासी मिळाले.” तेणेकडून शाहजीराजाची दौलत अधिक वाहडली. हे वर्तमान दिल्लेश्वरास पावून त्यास केली तजवीज येणेप्रमाणे होणेस मुख्य कारण अल्लीयदिलशाहास आह्मी पळविल्या करितां जाहले. यास्तव आतां अल्लीयदिलशाहा अह्मी येकमत होऊन शाहजीराजास उणे करावें ह्मणून दिल्लेश्वरऐसे अवरंगजेबानी तजवीज करून अल्लीयदलशास संविधान करून येकहोवून उभयतांहीं शाहजी राजासीं युद्ध योजून भीबरातीरी येऊन उतरले. तेव्हां,

शाहजी राजानी, तमाम यवनास मारून निर्नाम करितों हणून तीनवधें युद्ध केलें. तेव्हां शाहजीराजाचे आराध्य दैवत स्वप्रांत येऊन तुजकडून यवनाचा नाश होतनाही ते कारण पुढे कित्तेक दिवसा नंतर तुझे लेंकाकडून होणार करितां अतां यवनाशीं संधी करून घेणे हणऊन आज्ञापिले, त्याईश्वर वचनाचा अंगीकार करून शाहजीराजांनीं नूतन निजामशाहाचे मुलूक आपण बांधिला तो समग्रदिल्लेश्वर अवरंगजब व विजापुरचे अल्लीयदल्-शाहा उभयतास वांटूनदेऊन सोडून आपण आपल्या स्वराज्य सातारगड नगरांतच राहिले उपरी कित्येक दिवसानंतरे अवरंगजेबास व अल्लीयदिल्शाहासहीं विरोध पडला. तेव्हां अल्लीयदिल्शाहानी शाहजीराजे आपले वडील इमराईमखानाचे स्नेहित आणि शूरहीं जाहल्या करितां आतांहीं त्याचास्नेह राखावा हणून शाहजीराजास बलावून पाठवून बोलून आपल्याकडील सरदार रणदुल्लाखान हणणारास बरोवरी देऊन दक्षिण प्रांतचे राज्य बगैरे अवरंगजेबास तोफा देणार समग्रास स्वाधीन करिणे हणून पाठविले. शाहजीराजे तेणेप्रमाणे निघून दक्षिण प्रांतचे राजेलोकांस जिंतेले नावनिशा—येल्लीजपूरचाराजा वीरभद्र, कोंगदेशाचाराजा कोंगनायक, कावेरीपट्टणाचाराजा जगदेव, श्रीरंग पट्टणाचाराजा कंठीरव, तंजापुरचा विजयराघवराजा, चंदीचाराजा वेंकठनायक, मधुरेचाराजा तिरुमल नायक, वालीगुंडापुरचाराजा अरिकाल वेंकटनाईक, विधानगरचाराजा रंगशायीनायक, ईसकूटपुरचाराजा तन्नोगोडनायक, वरकड पाळे पट्टेचे राजे कित्तेक याइतुक्या राजांसहीं जितून करभार यापासून घेतला. तो समग्र अल्लीयदिल्शाहास पाठविलें. तेणेकडून शहाम

जकूर फार संतुष्ट होऊन नूतन बेंगळूरचे राज्य आपण स्थापिले-
 होते ते पांनसुपारीस शाहजीराजास जाहगीर दिले. शाहजी
 राजानी बेंगळूरस येऊन पाहतेवेळेस किड्डा मजबूत स्थळीं
 वासयोग्यसे भासल्याकरितां सातारांतून संसार तमामास बला-
 वून पाठवून घेऊन आपण बेंगळूरीच वास्तव्य करून शिवाजी-
 राजे व येकोजीराजे उभयतांस एकल विद्याभ्यास करविले. तेव्हां
 शिवाजीराजे यांसी वारावर्षाचे वय झाले. शूरही जाहले. त्यास
 मर्या शाहजीराजास स्वप्नांत श्रीसांवशिवानी येऊन शिवाजीराजास
 येथे ठेऊन घेऊ नका याकडून उदंड कार्य होणार आहे त्याकरितां
 यास सातार पुणे प्रांतास पाठवूनद्या ह्मणवून आज्ञापिले. तेव्हां
 शाहजीराजानी जेष्ठ भार्येपासून जाहली सांती येकोजीराज जाहल
 करितां वयानी धाकुटे झालेतरी मानास हेच वडील ह्मणून आपले
 युवराज्यपदें व बेंगळूर तक्तहीं शके १५६२ विषु संवत्सरी देऊ
 आपली विरुद्धें समग्रहीं येकोजीराजास देऊन आपले कुलदैवतही
 येकोजीराजास देऊन शिवाजीराजास सातार पुणे प्रांताचे
 राज्यास शके १५६२ विषु संवत्सरी तक्तवांधून पाठविले.
 तदनंतरें शिवाजीराजे साताराबाडास पावून अजूवाजूच गड
 किल्ले दुर्ग किन्त्येक बाळाई मुलुकचे बांधून राज्य करू
 लागले. शाहाजीराजे बेंगळूरीच होणे. त्यांस अल्लीय-
 दिल्शाहानी दोनतीनदा बलावून पाठविले. त्यास शाहजीराजे
 निराकारण करूं लागलेशेच होते त्यावरून अझीमदुल्लाहास शाह-
 जीराजे बलाविलीयां येत नाहींत; त्यांवे लेंक शूरगेऊन बाळाई
 मुलुक बांधीत बसले आहेत. पहिलेपासूनच शाहजीराजे शूर,
 आतां त्यांचे पुत्रही शूरच जाहल्याकरितां शाहजीराजे चहूतगळे

आहेत म्हणावयाच्या वैषम्याने कपटेंकडून शाहजीराजास धरून कैद करावे म्हणावयाची योजना करून मुस्तफखान नाम सरदार मोटा कपटज्ञ त्याला पाठविणेचा निश्चय करून त्या बरोबर दिलावरखान फरीदखान हैवती राजाचालेंक बह्लाळराजा मसूदखान, अज्जमखान, सजारखान, राघवराजे ह्यराठे, यादुहखान, वाजीराजे ह्यराठे, अंबरखान, वेदाजीभारकर ब्राह्मण, जांहरखान कण्णरचा प्रतिनाम कन्नोळ यासरदारास बरोबरी देऊन हरउपाय कडून शाहजीराजास जीत घरून अणावे म्हणून सांगून मुस्तव खानास वेंगळूर प्रांतास पाठविलें. तो मुस्तवखान वेंगळूर प्रांतास येऊन शाहजीराजास सांगून पाठविलाजे अह्लीयादिल्शाहा बादशाहा कडून अन्यत्र कार्यास्तव आज्ञापितहोऊन मी आलों आहे. त्यास तुम्हांसी भेटून तजवीज करून मग कशास प्रवर्तणेस निरोपिले आहेत करितां अगत्य भेटीसयावे वोलणे आहे म्हणून सांगून पाठविला. तेव्हां मुस्तफखानाची कपट योजना शाहजीराजास जाणवली तरीही आम्ही बाछायर्ताचा मर्यादेस उणें कां करावे याच्या कपटानें काय होणें आहे, पाहूनघेऊं म्हणून येकोजीराजे यास अधिपत्य समग्रही दिडेहेतें. परंतु, त्यांचें वयलहानझाल्याकरितां यांचे व दूर्गांचेही संरक्षणास ज्येष्ठपुत्र संभाजीराजास ठेऊन आपण समागम घेतले सरदार खंडोजी म्हणून मानामानाजी म्हणून, तानाजी म्हणून बंधूजी, भांडवलकर, दशदीत म्हणून, मेघजित म्हणून, ते सातही शूर व आप्त जाहल्याकरित यांस घेऊन मुस्तवखानाचे भेटीस गेले. तेव्हां कित्येक अपशकुनही जाहले. परंतु त्याची परवां करीनासें जाऊन पावले. तेव्हां मुस्तवखानाने फार मर्यादेने भेठी घेऊन उदंड

उपचार करून आणखी अपल्यास तजवीज करिणे आहे करिता दाहा पंधरा दिवसाचे कामास आपण येथेंच उतरावें म्हणाले. येणेप्रमाणेच शाहजीराजानी या समीपच स्थलांत आपले डेरे देऊन उतरले. मुस्तभखानाने शाहजीराजास पातेरा होईजेसे स्नेह नित्य नूतन वाहडवीत आला. परंतु राजे यास विश्वासले नाहीत. बाहेरंगास आपले कपट राजास कळलें नाहीं म्हणून मुस्तपखानास भासावें यानुसार होते. तेव्हांहीं राजाचे डेरांत अपशकुन चिन्हेंच उदंड दिसूं आली. त्यावरून ते स्थल त्यागून राजानी आपल्यादुर्गांत येऊन पावले. देवप्राबल्यास्तव येथेंच राहिले तेव्हां मुस्तबखानानें येकेदिवशी रात्री आपल्याबरोबरी आल्या सरदारस शाहजीराजाचा डेरा घेरून घेणेस निरोपून आपणहीं त्यांचा पाठीराखा होवून शाहजीराजास ही सूचना कळली नव्हती करितां आपल्या सरदारानिशी डेरांत सुख करीत होते. येका-येकी अर्धरात्रीं डेऱ्यास सर्दारलोकानी येऊन घेरून घेतले वर्तमान राजाकडील सर्दारानी राजास उठऊन सांगितले. तेव्हां राजे हुशार होऊन घोड्यावरी म्बारहोऊन आपले सर्दारानिशी युद्धाभिमुख होऊन युद्ध केलें. तेव्हा बहुत लोकास जायांकरून फारवेळ युद्ध केलें. शेवट खानमजकूराकडील सर्दार बाजीरायांसी युद्ध करीतांना बाजीरायांचाहात चालून शाहजीराजे जखमीहोऊन घोड्याखाले मूर्छागत जाहले. सवेंची बाजीराजे व मुस्तबखानही शाहजी राजाजवळ येऊन राजास अनेक उपचाराने मूर्छासावध करून जखमहीं बांधून राजास अघारिंत बसवून विजापूरस अल्लीयदिलशहाकडे पाठविलें शके १५७०. शाहजीराजाचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे बेंगळूरिं होते. त्यांस मुस्तफखानानें केलें कृत्रिम व

शाहजीराजास विजापुरास पाठविले वर्तमान साद्यंत कळून संभाजी राजे मुस्तब्खानासी युद्धास तयार झाले. इतक्यांत मुस्तब्खानाने बेंगलूर किल्ला साधावयाचे तात्पर्येकडून युद्धास आला. उभयतांस युद्धलागले. हे वर्तमान समग्रहीं शिवाजीराजास कळून त्यानी शेना सन्नद्ध करून अह्लीयदिल्शाहावरी चाले करिणेस शिद्ध जाहले. या दोठांयींचे वर्तमान अह्लीयदिल्शाहास कळून अह्लीयदिल्शाहाने बेडराचा यजमान बल्लाळ, पत्तेखान, मुझेखान, या तीघे सरदारांस युद्धसन्नाह, व सेनाहीं देऊन शिवाजीराजानी पादशाहाहीं गड किल्ले बांधिले. तेसमग्र सोडून शिवाजीराजे आहेत ते स्थल पुरंदरगडास पाऊन शिवाजीराजास हस्तगत करिणे ह्मणवून निरोपून पाठविले. उपरी त्या त्रिवर्ग सरदारांनीहीं शिरोबल ह्मणावयाचागड शिवाजीराजानी आक्रमिला होता तो घेऊन तेथें बेडराचा यजमान बल्लाळास ठेऊन, फत्तेखान, मुसेखान दोघेहीं शिवाजीराजे होते त्या पुरंदर गडास वेढा दिले. तेंव्हां शिवाजीराजानी आपले शेनापती भीम ह्मणणारास बलावून फार रागाभरून याक्षणी तुह्मी जावून शिरोबलाचा किल्लाघेवून ठाणे ठेवून येणे ह्मणवून निरोपून अपण फत्तेखान हुशेखानासीं युद्धास सन्नद्ध जाहले. भीमशेनापती जावून शिरोबलाचा किल्यास वेढून चहूंकडे मोर्चे देवन तोफखाना नधीवाणाचा मार केले. तेंव्हां बल्लाळाकडील सैनीक समग्र डोसकें दाखविनासें किल्यांतच दडाले. भीमसेनापतीनी चहूंकडून किल्ला पाडून हल्ला करून आंतशिरून खत्तल करिण्यांत बल्लाळासहीं मारून टाकून किल्ला स्वाधीनकरून घेवून आंत आपलें ठाणें बसवून आपण निवून शिवाजीराजाकडे आले.

त्यानी पावत्या अगोदरी फत्तेखान, मुसखान, उभयतान
 फौज तयार करून घेवून पुरंदर गडावरी हल्लाकरून फौजचंद्र
 गेले. तेंव्हां शिवाजीराजानी वरील किल्यांतून जबर मारकरून
 कित्तेक फौजेकडे लोट करून कित्तेकांस तोफाने व भांड्याने
 वचीने व तरवाराने मारून व शीशें तावून ओतून ऐसा जबर
 पार करून हल्ला परतून सोडविले. तदनंतरें दुसराकित्ता फत्ते
 खान हुशेखान अपल्या फौजेनिशी संधीपाहून येकायेकी पुरंदर
 गड तमाम चढून जावून किल्याचा दरवाज्यास जावून लागले
 तेव्हां शिवाजीराजे अपल्या जवळील थोंडे लोकानिशी वाहे
 निघून अपल्या अंगेकडून महायुद्ध करून फौज तमाम मारून
 काहडून आल्या दोघे सरदारां पैकी हुशेखानासही मारूनटाकिते
 फत्तेखान पळून गेला. त्या बरोबरी त्याची फौजही गेली. तं
 उपरी शिवाजीराजे वाहेर निघून सेनासन्नद्ध करून अल्लीयदल
 शाहावरी जाणेस सिद्ध जाहले. इतक्यांत शिरोबल दुर्ग साधू
 भीमशेनापनीही येवून पावले. ऐसे असतां चित्रकल्लदुर्गा
 राज्यकरणार विचकत्तीभरमा म्हणणार मोटाशूर त्याची शे
 समीप राहाव्याचें स्वार उजव्याबाजूस तीनी हजारस्वार त्या
 तरवारीस मेण सेन्याचे डाव्याबाजूस तीनहजार स्वार—त्या
 तरवारास मेण रुप्याचे त्याखेरीज माघें पुढील जिलेबचें वेगळे
 याखेरीज चित्रकल्लदुर्गाचे प्यादे फार जबरदस्त तैसे प्यादे
 त्याकडे फार. या सैनहानिशी त्याने सर्वदा अल्लीयदिलशाहान
 मुलूक व विजापुरची पेट देखील मारून लुटून घेवून जाणे ऐं
 बहुतदा करीत आला. तो त्या कित्यासही पहिल्या प्रमाणें
 जावून विजापुरची पेट लुटून गेला. तेंव्हां अल्लीयदिलशाहान
 तजर्वाजकेलीजे दक्षिणेकडे बेंगळूरस मुस्तबखानास पाठविले

जे करितात्ती परंतु संभाजीराजे स्ववशास यावयाचे दिसतनाही. चित्रकल्लदुर्गाचा भरमा विजापुराची पेट देखील मारून लुटून घेऊन जातो. पुणेप्रातास मुसेखान व फत्तेखानास पाठविल्यापैकीं शिवाजीराजानी हुसेखानाच मारून टाकिले. फत्तेखान सर्वस्वहीं गमावून जीवानिशी येऊन पावला. आता शिवाजीराजे फौज तयार करून विजापुगवरी चाले करावयास सिद्धजाहले आहेत. शिवाजीराजे वरप्रसादी आणि अरही कोठें गेल्याहीं जयच पावणार तशांनीं चाले करून आल्यावरी विजापुरचा विचारही संशयांत आहे करिता यास मुख्य योजना करून शाहजीराजास कवृल देऊन मोकले करून यांकडून हे राजकारण यकंदर थोपावें ह्मणवून दृढयोजना करून शाहजी राजाम कैदेंतून मोकळें करून भेटीस वलावून शाहामजकूरानी म्हणाले राजहो तुम्हास व अमचे वडोळ इत्राहीमखानासहीं बहुता दिवसापामून स्नेह तुम्हाकडून इत्राहीमखानासहीं उदंड कर्भे जाहथे इत्रादीम-खानानी तुम्हास बहुत उपकार केले. प्रस्तुत अम्हीहीं तुम्हास तसेच चालविले. तुम्हास दक्षिणप्रातास आम्ही पाठविल्यास तुम्ही सागीतल्याप्रमाणे काम मात्र केले. परंतु तुम्ही अम्हापासी न येतां वेगळर जाहगीर तुम्हास दिल्याकरीता संसारहीं आणवून तुम्ही तेथेंच राहून गेलां. तुम्ही अम्हाजवळी असावें म्हणून तुम्हास वलावणेस्तव मुस्तफग्वानास पाठविलों. त्यानी वेचक्याच रीतीनें तुम्हास फाठविलें. असो, आतां ते कोपातें मनी धरूनका आतांहीं तुम्हास अम्हास संधी हेच कीं—तुमचें पुत्र शिवाजीराजे यानी अमुचे शिंहगड घेतले आहेत ते गड आमचे आम्हास सोडून द्यावें तुमचे ज्येष्ठपुत्र संभाजीराजे बेंगळूरात

असून मुस्तफखानाशी भाडताती त्यास व तुमचे संसारासही सातारासी बलावून घेऊन बेंगळूर सोडून घावें. तिसरें चित्रकळ दुर्गाचा भरमा फार लबाडी करितो त्यावरी मोहिम करून त्याला स्ववशास आणावें म्हणाले. या तीनी गोष्टीसही शाहजीराजानी अंगीकार करून उभयता पुत्रास लिहून पाठवून शिव्हगडहीं सोडविले. व संभाजीराजे व येकोजीराजे उभयतां संसारासहित साताऱ्यांत येवून राहणे म्हणवून बेंगळूरहीं सोडून दिव्हे. आपणहीं फौज तयार करून भरम्यावर चालेकरून गेले. शाहजीराजे चित्रगळ पावले तेंव्हां भरमा बागामध्ये माशाची शिकारी खेळत होता. त्याला त्याकडील लोकानी अह्लीयदल्शाहानी फौज पाठविले आहेत. त्या फौजेत शाहजीराजे येताहेत म्हणून सांगितले. तेंव्हां भरमा आपुला बिरूदाचा घोडा आणून स्वार होवून वरिलिहिल्याप्रमाणें सन्नाहहीं बरोवरी घेऊन युद्धास आला. शाहजी राजानी त्यासी चांगले युद्ध करून आपले हातानेंच त्याला मारून भरम्याचें डोसकें कापून रुमालांत बांधून घेतले. त्याच्या घोड्याची बिरुदें ताजवस ज्याव तोडेहीं तीनी बिरुदें काहडून घेवून त्याची फौजहीं कित्येक लुटून घेऊन राजे विजापुरासी पावून अह्लीयदल्शाहा समोर भरम्याचे डोसकें व त्याचा घोड्याची बिरुदे तीनीही ठेऊन खुरनिशि केले. तेंव्हां अह्लीयदल्शाहा अत्यंत संतोष पावून त्यानी आणिली बिरुदें त्यांसच देवून आपल्या सकळ बिरुदांनिशी भरली सदर शाहजीराजास बकशीस केले. सदर बकशीस केल्यांत शाहजीराजास लाभली वरतू हीरवा मखमली डेरा, जिलेबाचा तास नगारा, येकट रुदरेचा हिरवा मखमली चांदनी, सोन्याचे कलशासहित

सोन्यारुप्याच्या अंबाच्या हत्ती सहित, जिलेबेचे सदरेंतील नंगीसंशेरवाले बाछाईचे बाजूचे विच्चकत्तीचे भरम्यास मारून घेतली घोड्याची विरुदें, नव्हतां बाछाईचे सदरेंतील जिलेबेचे घोड्याची विरुदें घोड्यासहीत ताजवस ज्याचा हुंमादेखील मोहिमरत व चंद्रसूर्य वाद्य, सोन्यारुप्याची चोरखणी डेरा, हिरव्यामखमलीची सदरेचा थोर्ला व पत्रापडदे जगाली त्याचे रेशमी तमवे, त्या डेराचे पांय, त्या चडते ठार्यांचा चांदनी हिरवी मखमली व त्याचे हिरे जडित त्याचे कलशदेखील व रेशमी तिवाइया तक्त खासजीच्या पांयाच्या त्यावरी घालावयाच्या सुजन्या देखील व डेरा खालील सुतर नळ्यांच उंठ व हिरव्या सखलातीचे निशानाचे हत्ती व सोन्यारुप्याचे मोलाभ्याचे पाखरा व दातास लाविल्यासनिना हिरवे मखमलीचे शेरेशासहीत पाण्याचेहत्ती इतुक्या सन्नाहानिशी भरली सदर बकशीस केले. ते समग्रहीं शाहजीराजे पावले. शाहजीराजे तो बहुत मान समग्र पावून अह्लीयदल्शाहाचा निरोप घेऊन सकल विरुदें विशेष संपदेनिशी साताऱ्यास आपले संसारांत पावून सुखी राहिले. आतां शिवाजी राजाची प्रख्यातता झाल्याचा विस्तार जाणवितों. आपुले वडील शाहजीराजे यानी अह्लीयदल्शाहा पासून मोकळीक होणेस्तव लाभलें राज्य देखील सोडून साताऱ्यांत येवून राहिल्यावरी शिवाजी राजे पुरंदरगडांत होते. त्यानी अपला मंत्री सुवर्णनामक ब्राम्हण त्यास सोनाजीपंत म्हणून येक त्यास बलावून येकांती सांगीतले जे अमुचेवडील शाहाजीराजे परम शूर आणी योगवंतहीं त्यानी केली कामेहीं निर्मळ मनेकडून केले. परंतु त्यांत थोडा भाव सूचतो. तो काय

म्हणजे प्रथम निजामशाहा संगतीस होते ते अलीयदिलशाहाचे बोधनेवरून त्याकडे आले. परतून निजामशाहानी बलावितांच त्याकडे गेले. पुन्हा अलीयदिलशाहाकडेही आले. पेशा दोनी तीनी येरधारा जाहल्या तशाचे संगतीस जितके दिवस होतेकीं त्या त्याची कामें निर्वचन कडून करूनहीं त्यां त्यांस यांचेठायीं कपटच भासावयाजोगें जाहले. परंतु आपले म्हणून विश्वास धरावयास ठाव नाहीसैं जाहले. त्यां त्यांस त्यां त्यांना कार्य करण्यावांचून सरनाते कार्यास यांस आपले करून घेऊन कार्य शेखर करून तदनुसार मान बहुमान केले. येवढच परंतु मनकडून हे आपले म्हणून मानावयाजोगी करणी वडीलां कडून घडली नाही. ते कैशी म्हणजें थोरमनुष्यानी येकाची संगती धरिल्यावरी त्याशी विगडताच नये कदाचित् विगडावयाजोगे (संभवलेतर) परतून त्यांशी मिळूनये. हे तो प्रसिद्ध नीति असतां या रीती चालून बोलेइतुक्यासहीं वडील अंगेकडून शूर आणि निर्वचनेकडून वर्तल्या करितां कृत्रिमी यवनापासून वडिलांस ईश्वर राखिले. आम्ही प्रयासाने घेतलें सिंव्हगडहीं व आपण बहुत प्रयासेंकडून संपादिले बेंगळूरहीं यवनास सोडून देवून सातान्यांत येवून राहिले. आतां त्यांस वृद्धाप्य दशाहीं आली. याउपरि आम्हास सुचल्या बुद्धीनुसार जावें. अलीयदिलशाहाकडे वडिलांनी अनेक प्रयास केले; तरीहीं त्यांचे चित्तांत अम्ही जडजाहले; अम्हास तोडाबे म्हणूनच आहे. तसेच निजामशाहाचे राज्य बांधून घेवून देवगिरीदुर्गांत आहे त्या अवरंगजबासहीं आम्ही वेक शक्य होवून आहों. आम्हास तोडाबे म्हणावयाचेंच आहे. हे दोन प्रबलशत्रूमध्ये अम्ही पुरंदर-

गडांत असून राज्यकरावें म्हणजे अम्हास कदापी चालणार नाही. येखादेवेजेस दगा करून अम्हास बुडवता वाकारितां अम्ही बाहेर निघून यादोघांसहीं अवरारवें तेंव्हां अमचा टिकावा होईल, हे तजवीज तुम्हास मानते काय म्हणून विचारिल्यास त्यानी उत्तर दिले जे महाराजानी केली तजवीज इतुकीहीं खरीच. प्रस्तुत महाराजानी योजिलें कार्यहीं करावें ईश्वरहीं साहज होईल म्हणून त्यानी जबाब दिलहा. त्यावरून महाराज शिवाजीराजे फौजेची संजोगनीत्व यवनावरी राजकारणार प्रवर्तले. तो विध प्रथम अम्ही यादोघानीहीं सर्व प्रयास केल्याहें त्यांचा यत्न चालना त्या ठिकाणी राहून मग वरकड तजवीजेस प्रवर्तावे म्हणवून स्थल परामृश केल्याठायी पश्चिम प्रदेशीं विराट देशांत साघपर्वताचे घाटाखाले पश्चिम समुद्रनीरासमीप देस लोहपर्वतप्रांतीं प्रतापगडास समीप जयवल्ली नगर आहे तेस्थल बहुत कुवल. तेथें कोणाचाहीं लाग नाही. वाटेस घाटहीं कुबत करितां तेस्थल आक्रमावेतरी वाटेस बहुत राजे आहेत. ते राजे समग्र अलीयदल्शाहास ताफा देणार, त्या समग्रास मारून तेस्थल, साधावें म्हणावयाचा दृढनिश्चय करून यास प्रथम सिव्ह गड साधिलातो शाहजीराजाचे मोकळीकेस्तव अलीयदल्शाहास सोडिला होता तो परतून घेऊन त्या सिव्हगडास अधिकरून आपले गड किल्यांत समग्र सामान रस्त व फौज हे समग्र भरून बंदोबस्त करून आपण बरोवरी घ्यावयाची फौज धारकरी, चांगला रावूत, निवडून आपल्या मेनास पाहिजे तितुकी शेना पादचारीच विशेष घेऊन बरोवरी कोणर्ता रस्तहीं माघून यावा म्हणावयाची अपेक्षा न घरावयाजोगी

सुलभांत घेऊन प्रयाण सिद्ध करून, अनेक द्रव्य दक्षिणायुक्त यात्रादान करून, देवता प्रार्थना कुलदेवताराधना विशेष करून, प्रयाणसमयीं कुलदेवता प्रत्यक्ष होऊन स्वप्रांत जयप्रद ऐसा दृष्टांतहीं दिव्हा. तोहीं पाहून जयभेरी ठोकून सुमुहूर्ते विजयदशमीचे मुहूर्ताने कूच करून चालिले. विजयदशमी सणांस कूचकेले म्हणजे भोंसल वंशांत जयप्रद दिवस तोच म्हणून परंपरा चालले. याकारतां उत्तम शकुनहीं जाहले. त्या शकुन सुमुहूर्तानिशी कूच करून जातेवेळेस आरंभा पासून जयवल्ली नगर पावेतोहीं वाटेस निविड वन, निविड पर्वत संघात वनांतही अनेक देशाधिपती दुर्गाधिपति, पाळेगार, जमेदार, त्या सर्वत्रासहीं मारिल. जातां स्तलसोडून पळालेतेहीं जातां सांपडले यास मारणारास मारून सोडून देणारास सोडून बंदी-खांना दाखल करणार त्यां त्यां जोगें योग्यस्थळांत घालून यांत थोर थोर राजे बाजीराजे येक, कृष्णराजा येक, जनकराजा येक, चंद्रराजा येक, या चौघांसहीं जितून त्या जितिल्या राज्यास येकंदर मजबूत गणी विश्वासूक सर्दारांस ठेवून, मार्गील पाउले आपले करून पुढें चालेकरून जयवल्लीनगर पावले. त्या नगराची थोरवी थोडी कळावयास्तव सांगीजेलीहोतीं जे—सिंव्हेपर्वताच्या शिरेस घाट उतरून या घाटास रडतोडीचा घाट म्हणूनहीं नाव पावलें आहे. त्या घाटाची कुबलता प्रख्यात तसा घाट उतरून येकपद-मार्गानें बहुतदुरजावृन लोह पर्वताचा माथा चडून खालीं पाहिल्यां समग्र निविड वन त्या वनांत सूर्यराश्मि पडल्यां भूमिवर गोप्पादमात्रहीं पाहण्यास सांपडेना, शुद्ध अंधकारमय तैशा वन-दुर्गाच्या आवरणामध्ये जयवल्ली नगर. त्या नगरासमपि प्रताप-

गिरीदुर्गहीं तेस्थळहीं जितूनि तेथील रामचंद्रराजा म्हणून वरी राहिला. तो त्याला पळवून आपले स्वाधीन करून तदनंतरें त्या स्थलांत व प्रतापदुर्गांतहीं मजबूत ठाणी ठेऊन पलीकडें स्वार-होऊन पश्चिम समुद्रतीरीं उतरून समुद्रामध्यें कित्येक प्रदेशा पलीकडे काठांस विशेष दूर नाहीसे येऊ किल्ला मजबूत बांधून त्यास शिवलंका म्हणून नाव ठेवून त्या शिवलंकेच्या किल्यांत वस्तीही करून, रत्नखचित सिंव्हसन येऊ करून, त्या सिंव्हास-नावरी आपण बसून, शिवशक म्हणून येऊ शक करून, सकल हिशोब कितोब वगैरे लिहिण्यांत शिवशक घालून, लिहिजेसें आपुलें अधिकाराचे भूमीस समग्र आज्ञापून येणेप्रमाणे चालवून, आपण तेथें राहिले. जयवल्ली नगराचा चंद्रराजा पळून गेला. तो अलीयदलशाहापासी पावून शिवाजीराजाची ख्याती व शौर्य-धैर्यादिकृत्य समग्र अलीयदलशाहास जाणती केली. ते अलीयद-लशाहाने परमाश्चर्य मानून तेवेळ पावेतो शिवाजीराज अमुके ठांयां आहेत म्हणावयाचें देखील कोणासहीं कळलेनव्हतें. चंद्र-राजांनीं सांगितल्या वरून अलीयदलशाहास त्याशिवाजी राजाचा कृत्याचेठायी आश्चर्य व असूया विशेष होऊन सर्व प्रकारें शिवाजी राजास खालीं करावें नाहीतरी आपलें अधिपत्य टिकणें कठीण म्हणून दृढ योजना करून, त्याचे बारा वजीरापैकीं अफजलखान म्हणणार मुख्य वजीर त्याला अब्दलखान म्हणून प्रसिद्ध आहे त्या अफजलखानास बलाऊन तुर्की पादशाहाचे रफाक माघें बहुत कामें केलां आहां. बहुत मूलक साधिलाहो आहां तुम्हामुळें बादशाहास नाव आहे. अतां शाहाजीचा ल्योके केवळ शिवाजी उन्मत्तहोऊन बापाची गोष्टीही ऐकनासे आपण आति

कमून बाच्छाई मुलुकें तमाम बांधून बाच्छाई खजान्यास न्यावयाचें द्रव्य लुटिलें होतें नव्हतां प्रस्तुत बाजीराजा, कृष्णराजा, जनकराजा यांचा मुलुक बांधून पलीकडे चंद्रराजाचा मुलुक जयबल्लीनगर प्रतिनाम जावळी म्हणावयाचें स्थलहीं आक्रमून समुद्रामध्ये किड्या बांधून शिवलंका म्हणून नावे ठेऊन जडित सिंव्हासन करून आपण बसून आपले शक देखील चालविलें. उपरि तो काय करीना याकरितां तुम्ही विशेष फौज विशेष खजाना घेऊन तुम्हा बरोबरीचे वजीर अकरा आहेत; त्यांसाठीं बरोबरी घेवून जावून बहुत बुद्धीनें शिवाजी राजातें धरावें अथवा मारून तरी टाकावें, त्याविना अमुचा टिकाव होईना म्हणून सांगीतल्यास अफझलखान कवूल होऊन सकल-सैन्यहीं अकरा वाजिरास कृष्णाजीपंत वकीलास बरोबरी घेवून निघणेस सिद्धजाहला. इतक्यांत शिवाजीराजे पूनेस येवून पावले म्हणून वर्तमान आलें. तेंव्हां चंद्रराजानें सांगीतले ते शिवाजीराजे तेथुन निघून पुणेस आले ते येक्या कामास बरेंच जाहले. जावलीगडांत असलियां त्याचा लाग करिणे बहुत प्रयास तो पुणेस आल्या करितां परतून त्याने येवुनि पावतो इतुक्यांत आम्ही पंढरपुरावरून निस्संग जावळीगडास जावुन जावळी व प्रतापगड साधिल्यां ते शिवाजी मैदानात पडला. त्याचें पारपत्य सहज करूये म्हणून सल्ला दिलहा. त्या चंद्रराजाचे सल्यास युक्तमानून अफजलखान कूच करुन निघाला. तेंव्हां उदंड अपशकुनहीं जाहले. मुख्य त्फथे लस्कर म्हणणार बाच्छाईचा खासहत्ती जो निशानाचा तो हत्ती पहिल्या मजलेस देवगतसि पावला. तेंहीं अलक्ष करुन अफजलखान पंढरपुरचे

मार्गाने प्रथम जावळीगड प्रतापगड साधून मग शिवाजीवरी परतावें म्हणावयाचे योजनेने चाली केली. तेंव्हां शिवाजी-राजाचे कुलदैवत श्रीजगदंबा तुळजा भवानी राजास सत्रिकालीं प्रत्यक्ष होवून, अफझलखानाने केली योचना अल्ली-यदल्लाहाने निरोपिला अर्थ अबुजुलखान कपटाने स्नेहाचे सन्निधान करील त्यास पातेजातानये म्हणूनहीं त्याक्षणी पुणें सोडून जावळीगडास पावणें, तेंथेंच अफजलखानाचा संहार मी उभीराहून तुजकडून करवितें म्हणून सागीतली. सर्वेंच राजे उठून देवीस नमस्कार करून देवी अप्रत्यक्ष जाहल्यावरी स्वप्न पाहिलें म्हणावेतरीं जागाच आहेत. अतएव कुलदेवता प्रत्यक्ष होउन पुढिलें भविष्य जाणविले म्हणून संतोष मानून त्याक्षणी पूणे प्रांतचे गड, किल्ले, दुर्ग समग्र मजबूत करून अपण जावळी गडास प्रयाण जाहले. तेंव्हां वाटेचे गडकिल्लेंत होतेत्या सरदारास येकंदर संकेत सांगून ठेविले जे अफजलखान बहुत सैन्यानिशी जावळीस पंढरपुरचे मार्गानें जातो इतक्यांत अम्हीहीं जाऊन पावतो तो अम्हासीं भेटीचे सन्निधान बोलेल. अम्हीहीं त्याप्रकारेंच बोल देतो. तुम्ही आपले आपले गड किल्ले मजबूत करून फौजमात्र दाखऊन देयीनासे राणांत दबऊन ठेऊन अफजलखान येणारास त्याचे फौजेनिशी धाराळ सोडूनदेणे, जावळीचे मैदानांत त्याची अमुची भेटी झाल्याठायीं संविधान त्रिघडल्यां त्याघडीस संकेताचा नगारा वाजवितों, तोशत्रू ऐकल्याक्षणी तमाम बाहेर निघून तमाम घाटा बांधून त्याचे एक मनुष्य देखील आंत येऊन देईनासें आंतील येकासहीं बाहेर सोडीनासें ज्याला जेंथें देखिलें तेंथें मारून टाकिणें. येकमनुष्य सोडणें गरजनाहीं म्हणून

सांगून आपण सकेतकडून वाजवावयाचा जिनसहीं त्यांस कळवून आपण जावळी जावून पावले. उपरि अपजलूखान् परामर्ष केल्यांत शिवाजिराजे जावळीस पावले म्हणावयाचे कळून पंढर-पुरचे मार्गानें जाणार वाटेने न जातां विठोबाचे मूर्तीस उपद्रव करावयाची योचना केली. त्यास विठोबा अप्रत्यक्ष होवून त्यावेळेस मूर्ति दृष्टीस पडेनासी झाली. त्याउपरी तुळजापुरास पाऊन तुलजाभवानीचे मूर्तीसहीं उपद्रव मांडिला. तेथेंही मूर्ति अप्रत्यक्ष जाहली तेथून निघून शंभूमहादेवास येऊन उपद्रव आरंभिला. तो बराबरी साहा वजीर मराठे होते. तेहीं आडवें येऊन अटकाविले. त्या मुळें तेथून निघून पल्लीवन झणावेयाचे पालीचे गडास आला. तेथेंही देवानें कांहीं चमत्कार दृष्टांत दाखविल्यामुळें उपद्रवकरीनासं येथें राहून कृष्णाजीपंत ऱकीलास भेटीचे संविधान बोलणे ह्मणून राजाचे नावें अफजलूखानाने पत्रलिहिले जें—तुम्ही किती जाहल्याहीं अल्लीयदिल्शाहा बादशाहासी विरोधच केला तुमचें नातें तैसें नव्हें. तुमचे वडील शाहजी राजानी केले वर्तुणूक ऐकिलीं असालकी आतांतुम्ही बादशाहा किल्ले एकंदर बांधिलें; व, बादशाही मनसूपदारांस येकंदर मारून टाकिलां, बादशाही खजानें लुटलां, रत्नसिंव्हासन येक करून, त्यावरी बादशाहाहोऊन बसतां, याखेरीज तुरुकाचे मतास निंदितां, जेथें तेथें मशीदा तोडितां, ऐसा येकंदर द्वेष वाढवितां, करितां तुम्ही बादशाहीस गुनेगार जाहलां आहां. अल्लीयदिल्शाहाचे चित्तांत तुम्हास उदंड रीतीने कष्टद्यावें म्हणावयाचे वाटलें. यास शाहाजीराजाच्या स्नेहाकरितां बादशाहास उदंड रीतीने सांगून तुम्ही बांधिल्यापैकीं सिंहगड, भीमरथी, पुरंदरगड,

जयवल्ली येवढें सोडूनदेणे. यथाप्रकारें तुमच्यादेशांत तुम्हीसुख-
रूप असणें म्हणून वारून घेऊन आलों आहों करितां तुमची
अमची भेट जाहल्यावरी वरकडही कळून येईल म्हणून लिहून
कृष्णाजीपंताकडे देऊन आणखी कृष्णाजीपंतास कपट युक्तीनि-
रोपून शिवाजीराजाकडे पाठविले. त्याने राजापासी येऊन
केवळ आप्तकीने बोलून भेटीचे संविधान सांगितलें. त्यास
शिवाजीराजानी अंगीकार करून फारउत्तम अमचे अपेक्षित
कार्यच खानानी सांगून पाठविले. ते फार उत्तमजाहलें.
खान मजकूरानी या जयवल्लीनगर जावळीचे मैदान येथील
रान येथील गड व हे काहीं पाहिले नाहीतकीं येथेंच आलीया
भेटे गोष्टी यथास्तितीहोती म्हणवून सांगून पाठविले. ते
वर्तमान कृष्णाजीपंत वकीलानें येऊनसांगतांच खानमजकूर
बहुत संतोष पावून फौज कूचकरून चालिले. तेंव्हां बरोवरीचे
वरकड वजीरानी त्या स्थळास जातानथे शिवाजीराजा
सामान्य नव्हें काहीं कपट करील म्हणवून उदंड रीतीनें सांगि-
तलें; व अपशकुनहीं फार जाहले. कोणतेहीं मानीनासें लोह-
पर्वताचे उतारांत जावळीचे वनदुर्गास बाहेर उतरून राजास
सांगून पाठविले. तेंव्हांराजानी घाटा बेटा समग्र बांधून
पलीकडिले मनुष्य घाटांत येवूनदेईनासें घाटा तमाम झाडें
तोडून खान मजकुराचे लोकांस आपण आलीवाट देखील
आपणास कळेंनासें करून आपलें गडें, दुर्ग, किल्लेसमग्र मज-
बूद करून पुणें प्रांता कडील—वहली नवी संपादिल्या मुल-
कांतही त्या त्या ठाणेदारांस आपण संकेताचा नगारा वाज-
वितांच तोशब्द ऐकिल्याक्षणीं चहुंकडील फौज खवळून

अफजलखानाकडील येक मानव देखील सोडीनासे मारून टाकणें म्हणून ताकीदकरून आपण जावळीचे वनदुर्गा आतील मैदानांत सदर करून खान मजकूरास भेटीस बलावून पाठविले. पेगा समयीं शिवाजी राजास वर्तमान आले जे अपजलखान विजापुर सोडून येथेवाटेस नवी मुलुकें आम्ही बाधिलातो बांधीत व लुटे करीत येणेप्रमाणें येत असता तुमचे जेष्ठबंधू संभाजी राजे कांहीं फौज घेवून युद्धास गेले त्यास घेरून कलहा आधीं देऊन कृत्रमेकरून मारून टाकिलें. ते वर्तमान शाहाजीराजास कळून त्यांचे उत्तरकार्य जाहल्यानंतर त्याच व्यसनानें थोडें दिवस असून शाहाजीराजेहीं परमपदास पावले. त्याचा दिवस शके १६५८ विकारी संवत्तरी संभाजीराजे दैवगार्तास पावले. सवेच दोन महिन्याच्या अभ्यंतरात तोच शक त्याचे वडील शाहाजी राजेहीं परमपदास पावले. त्यांचे उत्तर कृत्य यकोजीराजानीं केले. मातोश्री जीजाईआउ साहेब तुमचे भेटीस आले ह्मणून वर्तमान सांगितलें तेव्हा शिवाजीराजानी फार क्लेश मानून जीजाई आऊस बलावून घेऊन, भेटून समाधान करून, आऊसाहेबांस प्रतापगडावरी ठेऊन, संभाजीराजाचें उसणें घेतो ह्मणून रागानें असते वेळेस तेंव्हां अफजलखान येक पालखी व कृष्णार्जापंत हे जीवे चौघे पांचजण खिजमतगारानिशी सदरेस आला. उपरी शिवाजीराजेहीं तुदनुसारच दाघे चौघे बरोबरी घेऊन भेटीस आले. येकासयेक भेट होते समयीं थोडी बोला बोली होऊन अफजलखानानें राजास गवसून धरून माजेची कठार काढडून राजाचे पोटावरी चालविली. दोन्तीन-

मार चालविले तरीहीं राजानीं अंग्या आत बारीक बखतर ल्यालेहोते, ते कोणासहीं कळेना. त्यामुळें राजाचे पोटावरी चालविली कठार व्यर्थ होऊन गेली. इतक्यांत राजानीं वरचेवरी हाताच्या विसव्याने मार दाखवून डाव्याहाती वाघनखें होतीं त्याने अफजलखानाचे पोटावरी मारून ओढिले. तेणेकडून पोट चिरलेजाऊन चरबीं बाहेरीं आलीं तरीही खान मजकूर तक्त जाहल्या करितां तेचरबी पोटांत आपले हातें भरून दुशालाने पोट ओढून बांधून हातीं फिरंग घेऊन राजावरीं बार करूं लागला. तेव्हां राजानी हाती पट्टा घेऊन खानमजकूराचे बार यकंदर पट्ट्यावरीं आडवून आपण बार करून तोबार खानमजकूराचे डाव्याभुजापामून उजव्या बाजूच्या बरगड्या पावेतों उतरल्या मुळें खान दुर्घट होऊन खाले पडला तेव्हां शालींवाहन शके १५८१ विकारी संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवारीं दुपारा अफजलखान पडला. खान मजकूर देवगतीस पावल्यानंतर खानाची तरवार कृष्णाजीपंत हेजिराणे घेवून राजावरी बार करूं लागला. तेव्हां राजे ह्मणाले जे तूं ब्राह्मण तुला मारणें आह्मास धर्म नव्हे. आह्मी ब्राह्मण चरणरजासच पूजाकरितों. आह्मास गुरुदेवतास्थानहीं ब्राह्मण जाहल्या करितां हाताची हत्त्यारा टाकून देऊन तुला जावें सारिखें असल्यां सुग्वरुप जा घाटा मोकळ्या करून देतों. अथवा येथेंच राहावेंतरी अन्न-वस्त्रास चालवितों रहाह्मणून उदंड रीतीनें सांगील्यांहीं त्या ब्राम्हणाने ऐकनासे बारावरी बार चालविला. तो समप्र ओंह-डीत परतून पाहिनासे राजे चालिले. तेव्हां राजाचा खिसमजदार-येकानें पाहून ब्राम्हण हट्टास पेटून मारितो. येखादा मार चुकून

लागल्या कोट्यावधीं जनास पोसणार राजा जायांहोईल तत्रापीं शस्त्रधरून मारणार ब्राम्हणास सुखें मारुये म्हणून त्या कृष्णार्जी-पंतास मारून दुधड केला. तो ब्राम्हण देवगतीस पावल्या वरीं शिवार्जीराजानी पूर्वसंकेताप्रमाणें नगारा वाजविला. तो नाद ऐकतांच जेथिले तेथें लोक खवळून अफजलखानाचीं फौज तमाम मारून वरकड वजीरांस धरून फौजेतींल हत्तीं घोडे तमाम लुटून राजापासीं आणून पावतें केले. राजानी सांपडल्या वजीरांस बहुमान करून पाठविले. ते वजीर बहुत शेष थोडें होते तेहीं अल्लीयदिलशाहपासी जावून साद्यंत वर्तमान जाणतेंकेले. अल्लीयदिलशाहानी अफजलखानाचे वर्तमान ऐकून दोनघटिका आपले ठायीं खिन्नहोवून बहूत फौज सरदारेंहीं गेलेकीं ह्मणावयाचे व्यसनानें मग्नहोवून पुन्हा हम्मधरून शिवाजीराजावरि लढायी करावी ह्मणून फौज बंदीकरू लागले. हे वर्तमान पेसजी शिवाजीराजे अफजलखानास मारणेनिमित्त जावळीस जाते. वेळेस पुणेप्रांताचे राज्य समग्र नेतोजी ह्मणणार सेनापतीस निरऊन जावळींत आपण संकेत नगारा वाजविला वर्तमान कळतांच चालवेयाची घटिकहीं सांगुन गेले होते. तो नेतोर्जी ह्मणणार सेनापतीनें अफजलखान दैवगतीस पावले वर्तमान ऐकून अल्लीयदिलशाहानी पुन्हा युद्धार्थ फौज बंदी करितातीं ह्मणावयाचे ऐकून अफजलखान जावळीस राजाचे भेटींस जाते-वेळेस ठाणीं ठेविल्या गड किल्यांत येकंदर त्यांची ठाणी ठेऊन आपली ठाणीं मजबूत ठेऊन आपणहीं राजाजवळीं जावळीस जाऊन पावला. तदनंतरे शिवाजीराजयांनी नेतोजी सेनापतीस बरोवरीं घेऊन अल्लीयदिल् शाहाचा मुलुक बांधिला. तो पश्चिम

नगर संपगावरासवड हे शाहार किल्ला सहीत घेऊन यास अधिकारी होता तो अल्लीयदिल शाहाकडील हिलालखानास पडाऊ केले. तोही निर्मल मनेकडून राजाचा अंकित झाल्यालाही समागमें घेऊन शिवाजीराजांनीं अल्लीयदिलशाहाचा मुलूक व दिल्लींद्र अवरंगजेबाचा मुलूक देखील बांधिल्या नावनिशा किल्ले दुर्ग गड देखील मायावनी रामपूर कंधूतिका जयंतिका, अष्टी, अष्टवठ, वेह्लापुर, उंबरगांव, मसूर, करहाताग, गावें, पल्लीकाने, रलकन, नारवट्टु, मुरण, कोकपुर, करवार, येणेंप्रमाणें तमामें राज्य बांधून यांतील सरदारांस कित्तेकांस कौलावरी सोडिलें. कित्तेकांस मारून टाकिलें. कित्तेकांस बंदीखानी घालून साधिल्या राज्यास येकंदर मजवूत ठाणी ठेऊन तदनंतरें नेतोजी सेनापती समागम सेना देऊन अल्लीयदिल्शाहाचा मुलूख व दिल्लींद्र औरंगजेबाचे मुलूकहीं बांधणें ह्मणून निरोपून पाठवून आपण पणालागड साधावा ह्मणून येऊन पणालास मोर्चे देऊन गडावरी चाल केली. तेंव्हां गडावरल्यांनी अनेक गोळ्याचा मार व उर्दंड शीसें तावून ओतिले. याप्रकारीं बहुत मार केले. ते कोणतेंही गणना करिनासें शिवाजीराजे गडावरी चढून हल्ला करून, किल्लाहीं घेऊन, आंतिले सरदारांस मारून येकून मारिले लोकजातां उरल्यांस सोडून देऊन पनाळगड संप्रह करून घेऊन तेथेंच राहिले. यास कांहीं अगोदरीच अल्लीयदिल्शाहानी तजवीज केली जे—शिवाजीराजे केवळ शूर प्रस्तुत प्रतापगड जयवह्ली प्रांती आहेत ते पुने पनाळगड समपिच करितां तिकडे येतील ते पनाळगड फारचांगला आह्माला प्रियकर आंस्ती होऊन आहे. कदाचित् तौ गड शिवाजीराजांचे

हातास लागल्यां मग आह्मांस फार संकट जाईल याकरिता तो राखावा ह्मणून रुस्तुमखान ह्मणणार सरदारास बरोबरी जोर फौज देवून पनाळ राखनेस्तव पाठविले. तो रुस्तुंखान येवून पावतो इतक्यांत शिवाजीराजानी पनाळ हस्तगत केले होते; ते वर्तमान रुस्तुंखानाने अल्लीयदिलशाहास लिहिले ते पाहून अल्लीयदिशाहा फार व्यसनग्रस्तहोवून पनाळ गडहीं शिवाजीराजानी साधिल्याकरितां या उपरि शिवाजीराजे आह्मास दर्जय, बहुत राज्य बांधिले, बहुत फौजहीं जमला, आह्मा येकल्याचानें त्यास जिंकवेना ह्मणून दिल्लींद्र ऐसा अवरंगजेबास अल्लीयदिलशाहानी कागद लिहिलेजे—“ शाहाजीराजाचे लेंक शिवाजीराजे केवळ तुंदहोवून तुमचा व आमचा मुलूक बांधिला तो मात्र नव्हतां आमचे तुरुकाचे मताचे जे देखिले त्यांस येकंदर मारिताति. मशीदा तमाम उपडून साडिल्या जडित सिंहासन येक करून त्यावरी आपण वसून अपल्यास बादशाहा ह्मणविताहेत. अपल्या नांवे शिवशक ह्मणून शक चालविताती. ऐसें येकंदर उन्मत्त जाहले आहेत. अमच्या आटोप्यांत येत नाहींत. अमचे पनाळगडही स्वाधीन करून घेतले यास्तव तुह्मी फौजा पाठविल्याने अमची फौजहीं बरोबरी देवून पाठवून शिवाजी राजास टांयास आणितों ” ह्मणून लिहिले. ते पाहून अवरंगजबानि अनेक मोगलायी फौज बरोबरीदेऊन जुलुफकारखान ह्मणणार सरदारास पाठविले. त्या जुलुफकारखानानें अल्लीयदिलशाहा ऋडील सरदार पहिले, पनाळ राखनेस पाठविले होते. त्या रुस्तुपखानासहीं मिळून घेऊन पनाळ प्रांतास बहुत सन्नाहानिशी उभयतां आले. तेव्हां शिवाजीराजे आपल्या फौजेनिशी बाहेर

निघून पुणेप्रांताकडे संमोर येऊन जुलुफकारखान् व रुस्तुफखानाचीफौज तमाम मारून टाकून जुलुफकारखानचा निशान हिरून घेतले. तेणेकडून सैन्य समग्र वाताहत होऊन जुलुफकारखान, पराजय पावून निघून गेला. दुसऱ्याकित्ता जुलुफकारखानांनॅ दर्याखान्, फत्तेखान्, मुसेखान् ऐसे थोर सरदारांस भारी फौजहीं घेऊन आला तैसाचॅ अल्लीयदिल्लशाहानेहीं फौज पाठविला. नेहींघेऊन आले. दुसऱ्या कित्ताहीं राजे बाहेर निघून भांडून सैन्य वाताहत करून सोडिले. पुन्हा जुलुफकारखानांनॅ जावून फौज बंदीकरून आला. येणेप्रमाणे जुलुफकारखान् व अल्लीयदल्लशाहानी फौज सोळा कित्ते युद्धास आले. सोळाकित्तेहीं युद्धांत राजानी फौज तमाम मारून उभयतांची फौज नाशहोऊन गेली. हे वर्तमान हतशेषांचे सांगण्यावरूनहीं व अल्लीयदल्लशाहानी लिहिल्या वरूनहीं अवरंगजबास कळून फार आग्रहें येवून आतां शिवाजी राजा कोठें आहे ह्मणून अवरंगजबानी विचारिले. तेंव्हां जवळव्यानी सांगितले जे—शिवाजीराजा जयवली, चक्रावती याप्रांतासहित अनेक बाछाई किल्ले, गड, शाहार साधून पनाळ गडहीं घेऊन आपण पनाळ गडांत बैसला आहे. त्याचा सेनापती नेतोजी ह्मणणार बाछाई मुलुक साधीत आला आहे. त्या नेतोजीने साधिला मुलुक अल्लीयदल्लशाहाचे मुलुकांत कपित्थगांव १, बंदरगांव १, मलगांव १, कडल १, गोकक १, दुग्दवाट १, सुरवट १, धारावट १, पोरगांव १, मतपळ १, फागाद १, कदमवट १, हेणवट १, रायबाग १, दुमैरिका १, काडग्राम १, कमलापूर १, चित्रकूट १, काराळ १, गारयाव १, शामगांव १, सतमीरघड १, हरिद्रा १, क्षुईवट १,

ईवल १, घुणिका १, मिरजे १, हनुवली १, माथोल १, कुणिक १, इत्यादि राज्य आणखी कित्येकहीं बांधिली. ते नव्होता बाळाई मुलूक तमाम लुटणें जाळणें येणेंप्रमाणे किरात नेतोजी प्रबळ आहे ह्मणून सांगितले. तेव्हां अवरंजबानी आपला थोर वंशास मिळाला खिनरी सरदार मुसेखान पठाण १, गोड विठ्ठलदास मन्हाटा १, पाठरू १, गिरजासलतान १, अमरसिंहमराटा १, कोकाटे १, शादिवर्दीखान १, सरजेराव मन्हाटा १, राजेवगान १, बदल्खान् पठान् १, रामसरु मन्हाटा १, कारतकबखान १, जयामाद १, कृष्णराजे १, यानावनिशीचे समग्र देवून शास्ताखानास निरोपिले जे—शिवार्जाकडील नेतोजी बाळाई मुलुकांत करावयाची घुदाईस शतांशाने अधीक पुणें प्रांतीं जाळणें लुटणें येणेंप्रमाणें करीत जयवली चक्रावती प्रांतां वरून तो प्रांत समग्र साधून पनाळास जावून शिवार्जाचें पारपत्य करा ह्मणून शास्ताखानास भारी फौज देवून पाठविलें. त्यानींहीं आपल्यास झाल्या हुकुमा पेक्षा जास्ती घर दायकरित मुलुकहीं बांधीत चक्रावती प्रांतास चालिले. येणेप्रमाणे अज्ञापित होवून बाळाईचा मामा शास्ताखान निघावयाचें वर्तमान अली-यदिल् शाहास कळून आतां पनाळांत आहे त्या शिवार्जा राजास हे वर्तमान कळतांच आपण निघून समोर जावून शास्ताखानास येऊं देयीनासे तेथेंच रोधील करितां त्याला पनाळांतून बाहेर निघेनासे करावें ह्मणून कनोळचे जोहरखानास लिहिले जे—तुझा-समागमें वल्लीखान व बाच्छाई खान व घोरपडे वगैरे सरदारांस व भारी फौज व भारी सरंजाम घेवून पनाळास जावून सक्त लढाई करून पनाळगड व शिवार्जासहीं हस्तगत करणें ह्मणून

लिहिले. ते पत्र जोहर खानाने पाहून अती त्वरेने सेना व सरदार सरंजामहीं शेखर करून घेऊन पनाळावरी उतरून गडास पांच महिने वेढादिल्हा तरीहीं शिवाजीराजानी चांगलें भांडणें भांडत होते. शास्ताकान अवरंगजेबाकडून निघाला तो चक्रावतीप्रांतीं संग्रामदुर्ग वेढून भांडत होता. त्या संग्राम दुर्गातील शिवाजीराजाकडील ठाणेदार शास्ताखाना संहारिनासें चांगलें भांडणें देतहोते. येणेप्रमाणें शिवाजीराजे पांच महिन्यापासून पनाळ गडांत जोहरखानाचे वेढ्यांत सांपडून युद्ध करित असतां राजमाता जीजाईआवुसाहेब प्रताप गडावरी थोडे दिवस असून तदनंतरें परतून राजगडास पावले होते ते जिजाईआवुसाहेब प्रस्तुत राजेहीं वेढ्यांत सांपडले. तेथेहीं संग्रामगड चक्रावती शास्ताखानाने वेढिला. तेव्हां जिजाईआवुसाहेबांस शिवाजीराजास पाहावें ह्मणून तेवढा येकपुत्र आपल्यास ओहें. कोणा रीतीहीं त्यास पाहावे ह्मणावयाची अपेक्षा जाहली. दुसरें कित्येक सेना घेवून जावून राजास मोकळें करावें ह्मणावयाची हावहीं धरून जिजाईआवुसाहेब पनाळास जाणेस सिद्ध जाहले. पुन्हा आवुसाहेबानि केली तजवीज—जे संग्रामगड चक्रावतीदुर्ग शास्ताखानाचे हातास लागल्यासें दिसतें, पूगेसी सरहद्दी सूपगावें हेहीं ताम्रमुखाच्या हातास लागले; शिवाजीराजे पनाळीवेढेंत आहेत करितां आपण जावून सोडवावें ह्मणून निश्चय केले. तेव्हां राजाचा सेनापती नेतोजी म्हणणार हिलालखाना समवेत येवून नम्रतेनें नमस्कार केला. मातोश्री त्या दोघां पाहून माझा लेंक तुमचा यजमान पनाळगडीं शत्रूशीं युद्धकरितो तुम्ही उभयतां लाज नाहीसें—भिवून आपला प्राणच थोरसा समजून पळून आलां कीं त्यास्तव मीच जावून

माझ्या लेंकास सोडवितें म्हणतांच सेनापतीनी मातोश्रीचे प्रथमराजे असाध्य शूर त्यास्तव त्यांचे निरोपावरून विजयगड जिंतून येप्रांती ताम्रमुखीसी युद्धकरिणेस आलों. आपण येथेंच आमुचे संरक्षण करावें पनाळास न जावें नाहींतरी अमचे सैनीक समर्थ ताम्रमुखासी जिंतून गड किल्ले घेऊंसकनात. आम्हीच यजमाना समीप—जातोसैं राजमातेस विज्ञापना करून पनाळस निघाले. तेंव्हां सेनापतीसह सैन्य येणेचे वृत्त जोहरखान ऐकून व कांहीं सैन्य पाठवून मार्गी निरोधितां उभयता सैन्यासही अद्भुत युद्ध जाहलें. त्या युद्धां हिलालखानाचा पुत्र अनेक पराक्रमेकरून घायानें घाबरा जाहला, त्याला यवनाचे लोकानी धरून नेले. हे वर्तमान कळूनहीं सोडवणेस शक्त न जाहले. हे वर्तमान राजानीहीं ऐकून व्यसनाने रात्रीं निद्रिस्त असतां श्रीतुळजाभवानी स्वप्नी येऊन अरे लेंकरा तुझी माय राजगडांत तुजलागीं पाहावें म्हणून बहुत कष्टी होते; आतांच मातोश्रीचे भेटीस स्वल्प सैन्या प्तमवेत जा तेसमयीं शत्रूस मी मोहवितें. जोहरहीं कारणामुळें नाशपावेल. म्हणतांच राजे जाग्रत होऊन श्रीदेवीस साष्टांग नमस्कार करून पुना प्रांत ताम्र मुखानी आक्रमिले असती आम्ही येथें असणें विहित नव्हें. ही तजवीज करून इयंबक भास्कर यांस पनाळी ठेऊन देवाच्या आज्ञेप्रमाणें राजगडास जाणें निश्चय करून जोहरास आपण राजगडांस जातो आमुचे सैन्य येथें तुम्हासी समर करील, कदाचित् ऐसें तुजला संमत नसल्यां उभयदलभारहीं दूसरसैं उभें करून आम्ही दोघेही द्वंद्व युद्ध करूंसे राजानी सांगून पाठविलें. ते वर्तमान ऐकूनहीं न पेकाल्यासे होता. तदनंतर राजें रात्रीं प्रहरा नंतरें

साहाशें पायदळासही तेरी वाजवीत शत्रू समीप मार्गाने चालिले. तेव्हां तो शब्द मेघ गर्जनाम्हणून शत्रूमसप्र समजले. तेव्हां राजेहीं कठीण मार्ग रानचा पांच गांव भोय क्रमून विशालगडास पावले. त्यानंतरें ते वर्तमान जोहराने ऐकून आम्ही घेरिलें असतांहीं कैसें दगा करून गेले म्हणून तप्तहोवून महसूद म्हणणार सेनापती समागमे कांहीं सैन्य देऊन राजास धरणेस्तव पाठविला. तो महसूद तेथून जातानां मार्गीं चिखोलांत बहुत सेना गडून गेली. कांहीं सेनेसमवेत गडासमीप पावला. त्या अगोदरी पल्लीवनाचा राजा जशवंत, शृंगारपुरचा राजा सूर्य राजे दोघेही जोहराचे निरोपावरून विशालगडी युद्धकरून पराभव पावले होते. त्यानी महसूद आले वर्तमान ऐकून त्याची भेटी घेऊन तांघेहीं विशालगडास घेरिले. तेव्हां राजे नीट युद्ध करून स्वसैन्यकडून शत्रूस जितून तेथून निघून राजगडास येऊन आपले मातोश्रींस साष्टांग नमस्कार करून चालले वर्तमान येकंदर सांगून येक दिवस तेथेंचि राहिले. महसूदहीं केवळ अपमान पावून प्राण्णी जोहराकडें पावला. हे वर्तमान दिल्लीश्वराचा मामा शास्ताखान प्रभृतीनी ऐकून आपले मनोरथसिद्धी विषयीं संशयी जाडले. ऐसें असतां शिवाजीराजे आलोचना करून त्र्यंबक भास्करास पनाळगड यवनाचे स्वाधीन करून तुम्ही येथें येणे त्यागडास प्रतिनिधी अह्लीयदिल्शाहा पासून इतर गड घेवूंसकतो दोनी ठायीं युद्ध करिणे होईना करितां हा निश्चय समजून शीघ्र येणेसें बलावून पाठविल्यावरून त्र्यंबक भास्कर राजे आज्ञानुसार गड जोहराचे स्वाधीन करून त्याची भेट घेवून त्याकडून अनेकसन्मान पावून राजासमीप येऊन पावले. ऐशासमयीं यदलाने

राजास जोहर लांच घेऊन सोडिलासे अनुमान मानून जोहरास राजाकडून लांच घेतलास तें द्रव्य देणे नाही तरी तुझे पारपत्य केलें जाईलसें पत्र पाठविलें. ते पाहून मनस्तापें कडून अपलें सैन्य घेवून कर्नपुरास निघून गेला. आपलें भय नाहीसें निघून गेला ह्याणावयाचे द्वेषानें कित्येक ताम्रमुखास पाठविला. त्या ताम्रमुखानी विष देवून जोहराखानास मारिले. राजगडांत शिवाजीराज यांनीं ताम्रमुखी, चक्रावती, आणि संग्राम दुर्ग भादून घेतिले वर्तमान ऐकून मंत्रीस बलावून आतां ताम्रमुखावरी युद्धास जावयास अनेक द्रव्य पाहिजे त्यास्तव कित्येक राजे जितून यावेसें म्हणतांच मंत्री प्रत्युत्तर दिलें जे—महाराजानी केली तजवीज युक्तच युद्धासहीं निघावें परंतू दिल्लीश्वराचा मामा साप्रत पुनेंत आहे. तो महाराज राजगडास आलें वर्तमान ऐकून अमर्चे राज्य सिंह पर्वतप्रांत आक्रमिणेचें योजून कारतलब म्हणणारास कांहीं सैन्य समवेत पाठविणेस निश्चय केला आहे त्यास्तव तो मार्ग निरोधावा म्हणतांच ते ऐकून आपण सैन्यानिशी जयवल्ली प्रांतास जावून खालील आंतील राणांत लोक दबवून ठेविले. त्यानंतरें कारतलबखान व अमरसिंह आणि राजे व्याघ्र व जसवंत व सूर्य राजा व कोकाटे व मित्रस्नेह हे समग्र सैन्य समवेत निघून भीमपुर व कल्याणपुर व पनवल्लीपुर व कश्चपदेश हेसमग्र स्वसैन्य समेत निघून भीमपुर वगैरे स्वाधीन करून घेऊन लोहादीचे राणचे मार्ग सिंह पर्वत उतरून त्या खालील रान परदळ समेत होतेते न कळतां राणीं प्रवेशून दोन तीन दिवस वासकरून पलीकडें साधणेस निघाले. तेंव्हां शिवाजीराजे समोर निघोविले. दोभागी होतेते राजसैन्यकहीं घेऊन

उंम्रगांवचे रानांत बहुत युद्ध केले. उभयतांस युद्ध होताना यवन सैनिकास युद्ध शक्ती नाहीशी जाहली. तेंव्हां राजव्याघ्रां ह्यणणारी सरदारीणे कारतलफखानास पाहून ह्या राणी दिल्ली-श्वराचे सैम्यसमग्र हत करिणेस इच्छितोस शिवाजीराजे तुजला जीवानिशी सोडीत नाहीत. त्यास्तव त्यासच शरण जावून येवून चुकून जाणें वरें म्हणतांच ते युक्तें समजून कारतलब आपले हेजीबास राजासमीप पाठवून भरवसा घेऊन येथें आले होते ते राजे समग्र आपलें सर्वस्वहीं राजास देऊन शास्ताखाना-कडे निघून गेले. त्यानंतरें शिवाजीराजे फार संतोषानें शत्रूनें दिल्लें सकल सैन्य व द्रव्य घेऊन व आपला मंत्री नेतोजीसी तजवीज करून पुनश्च ताम्रमुखाचे राज्य स्वाधीन करणेनिमित्त दालीयपुरास जावून तो देश स्ववश आणून पल्लीवन प्रांतास गेलें. त्यादेशाचा राजा जशवंत पूर्वी राजाचें भयेंकडून शृंगारपुर व प्रभावळी पट्टणाचा प्रभू सूर्यराजासमीप पळून गेला. तो राजाहीं याला संरक्षण करीत होता. ते राजे पूर्वी अपराधी असूनहीं पराधीन त्यामुळें त्यावरी अपराध न मानितां उपेक्षा करून चित्रपुळीन दुर्गास जावून तेथें श्रीपरशुरामस्वामीचे दर्शन घेऊन बहुत पूजन करून श्रीभार्गवापासून वरहीं संपादून त्याप्रांती त्यानी दिल्ली करभार घेवून ब्राह्मणास बहुत दानधर्म देऊन संगमेश्वर दुर्गास गेले. तेथील म्लेच्छ पूर्वीच राजभयेंकडून पळून गेले. तो देशहीं स्वाधीन करून घेऊन तेथेंच जशवंतानी नीलकंठ राजाचे पुत्र ब्राह्मण मलसूरचा वंशस्थ त्याने जितासम-वेत राजाचे निरोपावरून संगमेश्वरास येऊन पावले. तदनंतरें महाराजानी सूर्यराजावरी दयाकरून संगमेश्वरीं माझें सैन्य आहे

तुमचेंसैं समजणें कांहीं दुर्बुद्धि न करिणेंसैं राजास हरकांच्या समागमें सांगून पाठवून आपणास शरण आले. ते राजेलोकांस अभय देवून राजपुरास पाठवून तेथें असूनच समुद्रतीरींच राहणार कित्त्येक फरंगाव द्वीपांतरीं असणार समुद्रांत जाहजाचा व्यापार करणार व समस्त राजांस स्ववश करून, त्यांकडून अनेक करभार घेऊन, आणि राजपुरी असतां शिवाजीराजास अंजन न घालितां बहुत द्रव्य मोहराचे कढाया हृष्टीस पडल्या. तेहीं घेऊन आणि बहुत सामान त्या त्या देशाधिपतीकडून करभार आणवून त्याकडून घेतिला सामान सोने, रुपें, पोलार, शीशें, तांबें, लोखंड, काळेशीशें, कांशें, पश्चिमसमुद्रांत सोन्याची बाळू होती, ते, मोते, मरकत, पद्मराग, वज्र, पोंवळीं, लाख, खडगपात्रें, शिंगचामरें, शिखिप्रीव, व, चाक्षुषी, व, त्याविना हे तीनी वस्तू अजमद बालहाक, चरक, लोघ्रक, गुग्गुळ, पावलाशक, मंजिष्टा, नागसंभव, पारा, हरिताळ, गंधी सामान, नराळींगधक, गोरोचन, अभ्रक, वत्सनाभी, आदिकरूनी विषवस्तू विषपरिहार औषध, जरीमाल कापडें, शालाचे जिनस कापडें, रेशमी जिनस कापडें, तेहीं घेऊन, बहुत नाजूक समाने, त्यां त्यां कडून घेऊन अपलें समस्त दुर्गांत पाराचांत ठेऊन तदनंतरें शटवल्लीचे समदळ व हरिचरी व नैखनाथ व कुतवटकेला वल्लीक शनवल्लीका व नाधवाट पासून धारें सांवळा वटच्छार पट्टण ऐशे देशाचेराजे राजाकडून करभार घेऊन सकल देशहीं स्ववश करून घेऊन राजपुरांत होते. ऐसैं असतां यदलानें शिवाजीराजास कांहीं शल्य करिणेंस सूर्य राजास लिहून पाठविल्या वरून त्याने संगेमेश्वरांत त्यांस रात्री रोधिले. त्याला मल्लसूराने

सुसामर्थ्ये अद्भुत युद्धकरून मारून पळविले. सर्वेच शिवाजीराजे राजगडाहून संगमेश्वरास येताहेत असें वर्तमान ऐकून मल्लसूर प्रभृति राजसन्मुखें येऊन दर्शन घेतले. तेव्हां नीलकंठराजाचे पुत्राने तानजिताचे सामर्थ्य महाराजास कळविलें. ते ऐकून त्याला व सकल लोकांस बहुत सन्मान करून सूर्यराजावरी राग क्षमा करून पुनश्च हरकार्यासमागमें आपण पल्लीवन प्रदेश घेणेस जातों, तू बहुत अपराधी जाहल्याही, क्षमाकरून तुजला जीवभरवसा दिला आहे. शीघ्र सावध होऊनी राहणेसें सांगून पाठविले. ते ऐकून आपण येतोसें सांगून पाठविले. परंतू, न गेले. राजे पल्लीवनास जावून ते राज्य गड किल्ले समग्र आपलें स्वाधीन आणून तेथील लोकांस अभय देवून पूर्वीहून अधाक वस्ती वसवून तेथें चिरदुर्गे ह्मणून येक पर्वत होता त्यावरी येक नूतन प्राकार बांधून मंडतगड म्हणून नाव ठेऊन तेथें समर्थसा येक अधिकारी नेमून कांहीं सैन्यहीं तो प्रांत रक्षणार्थ ठेऊन श्रृंगारपर घ्यावें म्हणून रागानें पंधराहजार सैन्यासहित निघाले. पूर्वीच श्रृंगारपुर न घेतां सांप्रत रागकरणेस कारण काय म्हणाल्यां शिवाजीराजानी जयवल्लीगांव साधार्थच ईश्वरावतार असें समजून सूर्यराजास आपण महाराजाचा क्रयपुत्र म्हणून शरण आला होता. त्यानंतर वारंवार बहुत सेवाहीं करीत होता. सांप्रत ग्रहचारवशें दुर्बुद्धीकडून यवनाचे गोष्टीवरून द्वेष आरंभिला. तरीहीं अपराधे क्षमाकरून बलावून पाठविलें असतांहीं येतो म्हणून न अल्यामुळेहीं राजास बहुतराग येऊन निघाले. ते श्रृंगारवनासमीप येऊन पावले. हे वर्तमान सूर्यराजाने ऐकून पहिले आपण अनेक सैन्य आणविले. ते राजे पल्लीवनास जातांच

इतःपर आपणावरीं युद्धास न येतील असें समजून सर्वत्रास निरोप देवून पाठविले ते इतःपर येवूं सकनात असें अपले मित्रासी तजवीज करून कित्येक सैन्यासमवेत पळून गेला. तेंव्हां राजे वाट कठिणशा रानांत येऊन राजा पळालासें वर्तमान ऐकून विरस होऊन श्रृंगारपुरहीं घेऊन तेथील लोकांस भरवसा देवून अनेक प्रबलसी प्रजा सकल जातीचे सकल कामाचेहीं वसवून, त्र्यंबकभास्करयांस प्रभावळीचें राज्य देऊन इतक्यांत ग्रीष्म कालहीं आल्याकरितां शिवाजीमहाराज अनेक शीतोपचार अनुभवीत बहुत संतोषानें श्रृंगारपुरी वास करिते जाहले. तदनंतरे परतून पनाळास येऊन पनाळ स्वाधीन करून घेऊन तसेंच दक्षिणप्रांती बेंगळूरसहित व चंदीप्रातहीं सन् १६७७ इसवीस घेवून व त्या चंदीराज्याखालील प्रबल बंदर पुरचे रीत फराशीस होते. त्यास सन् १६६० इसवीत करारमदाराची ट्टीटी करून देवून तेथून आणखी कित्येकराज्य स्वाधीन करून घेवून तेथून पूनाप्रांतास जावून चिल्लर कोठेकांहीं पांगळाचा मनुष्य होता त्याकोणास मारणें, शरण आल्यां सोडणें, अपेक्षिले त्यासी चाकरांत ठेविणे, येणेप्रमाणें तेथील ठाणी समग्र बंदोवस्ती करून तदनंतरे चक्रावती संग्रामदुर्गासहीं ठाणी ठेवून येकंदर निःशल्य करून पूणेप्रांतास येवून राहिले. त्यानंतरे दिल्लीद्र अल्लीयदिल्लाहा उभयतानी शिवाजीराजाचे वर्णना केली जे-राजा स्वतेव शूर, भाला, वर्ती, तरवार वगैरे सकला युद्धांचे हातहीं राजास चांगलें कळताहेत. भाल काठीचे आयुधहीं नूतन येक कल्पविलें. दुसरे आपण श्रीमंत होऊन दरयेक कामें आंगें कडून प्रयासाचेंहीं करणें याखेरीज सकल जनरंजक अतिशय बुद्धिवंत धैर्यवंतहीं

राज्यकरणाराची अंगें साम, दान, भेद, दंड, हीचारी प्रयत्नेहीं समय जाणून करणारे आणि जे साधारणेंकडून कैशा प्रबल कार्यातेंहीं अतिश्रमें कडून कार्य जाणूनहीं आणि करणारहीं व परम नीतीवंतहीं आणी दयावंतहीं शरणागत संरक्षणहीं नीट करितो. रूपौदार्य गुणेंकडूनहीं पूर्ण आहे. या इतुक्या गुणेंकडूनहीं वरिष्ठ आहे. ते मात्र नव्हे. ईश्वर वरप्रसादहीं येणेकडून भलत्या-ठार्यां अनेक निधी सांपडताती. शत्रूच्या लाखो फौजा मध्ये राजाकडील सैनिक स्वल्प जन जेथून हरहर महादेव म्हणून शब्दकरून येऊन पडताच परसैन्य समग्र वाताहत होऊन जातें. ऐशाराजास जितणें असाध्य बरें, स्नेहानें आप्तहोऊं म्हणालियां तेणेकडून आपल्यास लाघवहीं आहे. दुसरें तेंव्हां प्रयासकरितां याराजाचे वाटे जाऊन रणें करून आपला फौजेचा व द्रव्याचा नाश न करितां उगाच आपुले ठार्यां असणे बरें म्हणून अल्ली-यदलशाहा व अवरंगजेवहीं आपले ठार्यां स्वस्थ राहिले. तेंव्हां दिल्लेश्वर ऐशे अवरंगजेबानी फौज सन्नहाकरून शिवाजीराजावरी अपणच युद्धासजाणें म्हणून निघाल्या समर्यां आपले फौज समग्र शिवाजीराजाचे पराक्रमें भयें कडून मग्न आहेत. ही पाहून मनी कांहीं खिन्नशा व आपल्या फौजेवरी रागहीं धरून चालेकरून जातेवेळेस येक्याप्रदेशी नदींत आपण बसल्या खांस घोड्यास आपणच अनालस करून पाणी पाजविले. तेंव्हां तो घोडा एक-दम्म पाणीपीवून परतून दुसरेंदा पिणेस तोंडपाण्यासमीप नेते-समर्यां उसळून पाण्यास आलीकडे कांठावरी येऊन परतून पाण्याकडे पाहिनासे झाला. तेंव्हां बाच्छाई वरी होते. त्यानी सांभाळून बसून आपल्या घोड्यास पाहून येथेंहीं शिवाजी

आलाकाय कां घाबरा झालास ह्याणून फौजेकडे पाहिले. तरी त्याफौजेचे चित्तहीं व्यग्रजाणून तेथेंच मोकाम करून शिवाजी राजास जीतधरून पहावें म्हणून अनेकप्रयासें केले. परंतू साध्य जाहिले नाहीं करितां त्यांचा सुरत तरी लिहून आणून पाहावी म्हणून योग्य ऐशा चिंताऱ्यास पाठविले. आपण तेथून कुचकरून मुरडून स्वस्तळास पावले. त्या चिंताऱ्याने येऊन बहुतदिवस समय पाहिला परंतु राजाची रीत, देश, सांपडण्याचे आयासाकरितां राहिल्या स्थळी राहणे नाहीं. येका देशावरी जाताहेत ह्याणून राखून असते वेळस पलीकडें एक प्रदेशीं वीसगावें, तीसगावें, भोई वरी आहेत म्हणून ऐकणें. तेथें जाऊन पावतोरी आणखी कौठेंकीं वर्तमान कळणें नाहीं अशांत शिवाजीराजानी अमुकादेश बांधिला, आमुके राज्य बांधिले, अमकी ठाणी ठेविले. पलीकडें अमुक्या राज्यावरी चाली केले ऐसें ऐकणे मात्र परंतु राजे दृष्टिपथास येईनात. ऐसे अनेक दिवस फिरत असतां येक्या दिवशी मोदिमेचे वेळस या व खळक अनेक पुढे ओढणे. निखळ स्वार मात्र तीनिलक्ष स्वार जमाव निशीसी शिवाजीराजे राज्यसाधण्याचे कार्योद्देशेंकडून त्वरेने जाणार अशास त्या चित्ताऱ्यानें पाहिलें. तेंव्हांचा अवसर शिवाजीराजे भल्या घोड्यावरी स्वारहोऊन शिरीं मुंडास, माजांत माजचोळना, जोडे, छत्री, पासोड्याची पंचगी, बाळण, हातीचा भाला, खांद्यावरी ठेवून मस्तकाने दाबून घेवून जोधल्याचे शेतांत जाणार—हाती जोधल्याचे कणीस घेऊन दोन हाताने ते कणस चोळून फकरामारून त्याचा भुलटा घोड्यांचे तोंडांत देतहोते. तैशा अवसरांत चित्ताऱ्यानें पाहून त्याचरीति सुरत लिहून नेवून औरंगजेबापासी

दिल्हा. ते पाहून आश्चर्य मानिले जे-शिवाजीराजा नीतीनें लक्ष स्वाराचा सरदार श्रीमंत तसा राजा कार्य साधणेच्या तात्पर्यास्तव येकेठांयीं उतरून न्याहरीकरावयाचा विळंबनांत कार्यानासून जाईल ह्मणूनहीं जवळील सरदार आपल्या मनोगतानुसार कार्यकरणेस खोळंबतील ह्मणूनहीं जोधळ्याचे कणसचोळून खावून त्याचा भुलटा घोड्यांहीं चारिणाच्या राजाचाहुशार आणी प्रयासीराजा साजणार. कोणत्या विषयीं प्रयास करिणे व्यर्थ ह्मणून दृढमानून स्वस्तराहिले. हा राजा अनेक राज्य साधून अनेकद्रव्य संपादून ईश्वर प्रसादेंकडून अनेक निधिला-लाधून अमितद्रव्य जमा जाहल्यावरी आपला नाम्ना अणखी कोणत्यारीतीने प्रख्याती असावी ह्मणून योग्य डोंगर पाहिल्या-ठायीं येकंदर गड बांधवणेस आरंभून मुख्य शिवगड व मंडन गड ऐसे तीनशे साठी गड बांधिले. तदनंतरे शिवाजीराजानी आपले ज्येष्ठबंधू संभाजीराजांचेपुत्र उमाजीराजे व संभाजी-राजाच्या स्त्रिया जयंतीबाई एक, गौरीबाई एक, पार्वतीबाई एक, यातीघीमातोश्री बाई साहेब समवेत उमाजीराजे व त्यांचीस्त्री. सौ० सकूबाई साहेब यांस समग्र राजपुर ह्मणावयाच्या राज्यांत ठेविले. तदुपरि कित्येक दिवसानंतरें उमाजीराजास सकूबाई-पासून परसोजीराजे जन्म पावले. तदनंतरें शिवाजीराजास वडील सावत्र मातोश्री तुकाई आवूसाहेब यांचे उदरी जन्मपावले येकोजीमहाराज यांस पेसजी शाहाजीराजानी येकोजीराजे वडील संतती करितां कुलदैवत व अपली पहिलीलें विरुदें व अह्लि-यदिल्शाहानी सदर बकशीस केले तेव्हां प्राप्तजाहलीं विरुदें दिल्लें होतें ते येकंदर विरुदें देऊन व घोड्यावरील अंबारीहीं

येकदेऊन त्याच्या स्त्रियास उंगदीपाबाई आवूसाहेब आदिकरू सौग मातोश्री सई बाई एक, सौग मातोश्री अनुबाई एक, या त्रिवर्गासहीं समागमें देऊन आपण आणखी किच्येक स्वारवार सत्राह देऊन बेंगळूर राज्यस पाठविले. त्यानी बेंगळूरींच राज्य करीत असतां शक १५९३ परींघावी संवत्सरी एकोजीराजे यांचे उदरीं सौग दीपाबाईसाहेवापासून प्रथम पुत्र तिसरे शाहजीराजे जन्मपावले. त्या संधींत अल्लीयदिलशाहानी तजवीज केली जे शिवाजीराजे प्रबळहोऊन राज्यसमग्र आटोपिले. त्यांस खाली कराचें ह्मणून अह्मी व अवरंगजब बाच्छायानीहीं उदंडदा युद्ध करून उदंड प्रयत्ने केल्यासहीं आटोपनासें गेले. आतां एकोजीराजे त्यांचे सावत्रभात्रू व बेंगळूरी पावले आहेत करितां त्यांसी संविधान करून आपलें करून घेऊन दक्षिण-प्रांतावरी तरी आपली सत्ता चालिजेसें करावी. नाहीतरिं शिवाजीराजे यांस बळेंबांधून तेहीं आक्रमितील. आतांच आह्मी येकोजीराजास आपले केल्यानें शिवाजीराजेहीं आपले भावू स्वकर ह्मणून त्यावाटे जाईनात ह्मणून तजवीज करून येकोजी-राजास तुमचे वडील शाहजीराजे अमच्या अनुमतीवरी जैसें होतेकीं तैसेंच तुह्मी असावें ह्मणून उदंडरीतीने संविधान पाठविले. त्यास त्या येकोजीराजानी तजवीज करून युक्तमानून अल्लीयदिलशाहाची गोष्टमानून अनुसरले. येकोजीराजे बेंगळूरी राज्यभार करीत असतांना तंजावूर राज्यांत राज्य करणार नायडकूटानी त्रिचनापल्लींत राज्य करणार नायडकूटासीं बिगाड पडून तिरचनापल्लीचे नायड बलवंत झाल्याकरितां त्यांकडून आपलेराज्य अपहृत होईल ह्मणून दडमानून त्या

त्रिचनापल्लीच्यानी तंजावरच्या किल्यावरी युद्ध करीत असता निर्वाहनाह्मिं विजापुरास अल्लीयदिल्शाहा बाच्छाईकडें हेजिबास पाठविले. त्याने जाऊन खादार एक, खलासखान व अबदुल्हलीम या दोघेवजीरांस अनसरून त्यांच्या गुजराताने बाच्छायाची भेटी घेवून आपुले यजमानाचा हवाल जाणविले. तेंव्हां अल्लीयदिल्शाहानी या खादारएक खलास व अबदुल्हलीमासच कुमुकेस जा ह्मणालें. त्यानी अपली फौजच पुरना अणखी कुमकपाहिजे ह्मणालयाकरितां एकोजीराजे बेंगळूरी होते त्यांस दस्तक देऊन त्यांसहीं बरोवरी घेऊन जाह्मणाले. तैसेंच तें उभयतां वजीर बेंगळूरास येऊन एकोजी राजाची भेटीघेऊन दस्तकदिल्हे. राजानी ते दस्तक मानून या उभयतां वजीराशी घेऊन तंजावरचे वकीलहीं येकोजीराजास कुमुकेस्तव प्रार्थना केले. तेंव्हां येकोजीराजे सकळ सन्नाहानिशी कुमुकेस येताना वाटेस आरणीचे राज्य साधून वेदाजीभास्कर यास आरणीचे किल्यांत ठेऊन तंजावरास येऊन त्रिचनापल्लीच्यांसी युद्धकरून त्यासीं पळवून तंजावुरच्यास मोकळीक करून आपण बेंगळूरास प्रयाण होउन तिरुमलवाडींत राहिले. तेंव्हां त्यांची स्त्री दीपाबाईसाहेब पूर्णगर्भिणी समागमें होते. येकोजीराजे तिरुमलवाडीस उतरलें तेंव्हां दीपाबाई साहेबास प्रसवकाल होऊन येकोजीराजास द्वितीय पुत्र शक १५९६ राक्षस संवत्सरीं तिसरे शरफोजी राजे जन्मले. तेंव्हां येकोजीराजास स्वप्रांत देवानी येऊन सांगीतले जें “ तुम्ही तंजावरचें राज्य सोडून जावूनका. तुमचे वंशा परंपरेने हे राज्य भोगावें यास कारण आहे. उद्या पाहाटे तुम्हास संविधान येईल ” म्हणून सांगीतले. तैसेंच दुसऱ्यादवर्सी

तंजावरातून योग्या योग्य चर्चामुळे येकास येक भेदपडून अमात्यपण करणारहीं बिगडून तिरमल्वार्डीत होतेःत्या येकोजीराजांस तुम्ही हे राज्यपरिपालन करावें म्हणून प्रार्थिले. ईश्वर संकल्प टळतांनये म्हणून अंगीकार करून येकोजीराजे तंजावर किल्ला प्रवेश केले हे पूर्वोत्तर पुढें विस्तारें कडून तंजावूरप्रांती या राजवंशाचे राजे राहिले. ते प्रकर्णें लिहिण्यांत लिहिलेजाते. पुनाप्रांती सकल दिग्विजय करून राहिले शिवाजीराजे यांस अष्टनायिकांची नावें सौग सईबाई लिंबाळकराची १, दुसरी काशीबाजाधराची १, तिसरी सखवारबाई गायकवाडाची १, पुतलाबाई पालकराची १, पांचवी सगुणाबाई शिरक्याची १, साहावी सोयरीबाई मौहित्याची १, सातवी मालहोची लेंके १, आठवी विचान्याची लेंके १, या अष्ट नाइका समवेत शिवाजीराजे सुखें भोगीत असतां वडिल सईबाईच्या पोटीं तीघीकन्या व येकपुत्र जन्मले. त्यांचें नाम संभाजीराजे म्हणून ठेविले. त्या संभाजीराजाचे जननशक १५९८ पिंगळसंत्सर; तीर्था कन्यापैकी प्रथम कन्या सखवारबाईस लिंबाळकराचे घरीं दिल्हे. दुसरी कन्या राणूबाई जाधवाच्या घरीं दिल्हे. तिसरी कन्या अमणिकाबाई महडीकाचे घरीं दिल्हे. त्या हरजी महडीकासच चंदी प्रांती किऱ्येक जाहगोरहीं दिल्हे. दुसरीस्त्री काशीबाईसाहेबास संततीच नाही. तिसरी स्त्री सखवार बाईसाहेबास कमलाबाई ह्मणून येक कन्या ते पालकर नेताजीस दिल्हे. चौथी पुतलाबाईस संतती नाही. पांचवी सगुणाबाईस राजकुमारीबाई ह्मणून कन्या जाहली. ते गणोजी शिरक्यांस दिल्हे. साहावी सोयरीबाईस येकपुत्र जन्मले. त्यांस राजारामराजे

हणून नावें ठेविले. दुसरी कन्या दादूबाई. तदनंतरें शिवाजीराजेयानी आपुले दोघेपुत्र संभाजीराजे ज्येष्टास शके १६०३ हुंदुर्भासंवत्सरीं आपले स्वराज्य पुणें प्रांताचे तक्त देऊन धाकटेपुत्र राजारामास प्रथम चंदीचेराज्य दिले होते, सवेंच महत्कलापें कडून पुणप्रांत समग्र यवनाक्रांत झाल्यावेळेस राजाराम चंदीहून निघून तंजावूराचे किल्यांतहीं थोडे दिवस भावापासी असून उपरी शिवाजीराजानी बलावून पाठविलें. तेंव्हां बापापासी पावले होते त्यांस पनाळगड देऊन आपण शेतूयात्रेनिमित्त गुप्त मार्गेकडून येऊन यात्रा शिद्धी करून त्यांत येककित्ता अगोदरी येकोजीराजे तक्ती वसतांच राजे गुप्तमार्गे तंजाउरचा किल्यांत येऊन किल्ला फिरून पाहून बाहेर जाऊन येकोजी राजास सांगून पाठविले जे—“ तुम्ही संपादिले राज्यसमग्र आह्मी पाहिले. तुमचा किल्ला गरुडाद्रि आहे. थोर किल्यास चारीबाजूस किल्ले आहेत परंतु पुढें राखणें कठिण पडेल याकरितां दक्षिणेकडील उपकिल्लामात्र पाण्याच्या आसपास आहे. तेवढा किल्ला राखून वरकड पाडून सोडणें. अह्मी किल्यांत आलों तेव्हां येका दुकानांत अमचा शिखा टाकून शिरणी घेतली. तो शिखा पाठवणे ” हणून त्या दुकानची खूणहीं सांगून पाठविले. तेपे-प्रमाणेंच तंजावुरी असणार राजानी विकिले होते. तदनंतर येक कित्ता शेतूयात्राहीं करून स्वस्तलासी पावले. तदुपरि शिवाजीराजे दोघे पुत्रास राज्यनेमून सकल पृथ्वींतहीं प्रख्यात गामपावून सकल शत्रूसहीं पराजय पाववून निःशल्य जाहल्यावरी जन्मधेतल्यास कृतकृत्यता कांहीं जाहलें हणून प्रपंच व राज्यपदवीचा परित्याग न करितां पारमार्थिकें निवृत्ती मार्गाचेठायीं मन प्रेरून तोच दृढाभ्यास धरून श्रीगुरुवाक्याचें मनने कडून निजध्यासहीं

जार्हेल्या दशात पर्याप्तीचे दिवस ढकलून शाश्वतऐशा स्वपदास-
 आनंदरूप होऊन पावले. त्याउपरी संभाजीराजे पितृश्रीतीस
 विस्तारवीत राज्य परिपालन करीत असतां दिल्लीश्वरऐशा औरंग-
 जबांनी सविक्रमेकडून बावन्न वाळइताहीं साधून, सार्वभौमनामें
 पाऊन, सकलदेशाचे देशाधिपतीस भेटीस बलाऊन पाठविले.
 तेंव्हां अखंमाबाद ह्यणावयाचें स्थल अवरंगजेबाकडून निगिजेले
 त्या स्थलास सकल देशांचे राजां बरोबरी संभाजीराजेहीं जावू-
 नहीं पावले. तेंव्हां सर्वत्रानी बाच्छायाचे भेटीस गेले. तेंव्हां
 लवून सकळहीं खुरनिशी केले. तैशें संभाजीराजे खुरनिशी न
 करितां उभेराहिले. त्या वरून पादशाहास रागयेऊन संभाजी
 राजास कैद करविले. त्याचे कैदेंत साहा चार महिने असून,
 शिरनीचे पठाऱ्यांत बसून बाहेरी येऊन, आपल्या राज्यास
 पावून राज्यकरीत होते. ते कैदेंतून चुकले ह्यणावयाचे अवरंग-
 जेबास कळून सैन्यपाठवून संभाजी राजास धरून आणा ह्यणून
 निरोपिले. ते फौज राजावरी युद्धास आली. तेंव्हां संभाजी
 राजानी युद्ध करून आली सेना व सेनानायकास हतकरून
 पळविले. हत शेषानी जाऊन बाच्छायास जाणविल्यावरी परतून
 बाच्छायानी भूराशी सनातोसच सेनानायक वजीरासहीं पाठ-
 विले. त्यानी येऊन संभाजीराजासी कांहीं युद्ध कांहीं कृत्रिम
 येकिकडून करून संभाजीराजास धरून नेऊन बाच्छायापासी
 सोडिले. बाच्छायानी संभाजीराजास पाहून लवून खुरानिशी
 रुरा सोडितों ह्यणाले. तेंव्हां संभाजीराजानी आतां आह्मी
 तुमच्या हाती सांपडल्या सारिखे तुह्मी सांपडते तरी कळोयेते
 म्हणाले. अवरंगजेबास रागयेऊन पुन्हाहीं कैदेंत ठेविले. थोडे

दिवस गेल्यावरी संभाजीराजाची लग्नां म्हणून वेकीकडे लहान दरवाजा करून संभाजीराजस त्या बाटेने भेटास बलाबिलें तेंव्हा राजे मजकूर पुढेंपांय सोडून आले. ते पाहून बाच्छायन संतोष मानून हा केवळ शूर आहे याला मारूनये म्हणून तुम्हें तुरूक व्हा तुम्हास सोडून देतें म्हणाले. तेंव्हां संभाजीसजार्च तुमची लेंक कन्या आहे तिला या तुरूक होतों म्हणाले. ते शब्द कठोर वाटून बाच्छायानी मारून टाकपेस हुकुम दिले तेणे प्रमाणे मारून टाकिले. तेंव्हां शक १६१८ ईश्वर संवत्सरी वर्तमान बाच्छायाची लेंक उपवर होती. तिला कळून येवढ थोर बरोबरीचा राजा भंयधरीनासें माझी अपेक्षा धरून जीवा निशी गेले. मी तशा शूराचीच स्त्री; त्या वेघळा पुरुषमात्र माझा पुत्र अथवा पिता भ्राता हणून निश्चय करून यवन सांप्रदाया प्रमाणे दाक्षणी लाविली. तुरूकांतील संकेत कन्यापणी दाक्षणा लावणें नाहीं; लग्न जाहल्या उपरि लावणे करिती. लेंकांनें दाक्षणा लाविलें वर्तमान बाछाईस कळून लेंकास पाहून हे काय केलीस म्हणून विचारिल्यास म्या केलेते उत्तमच केले. परंतू तुम्ही दोनी गोष्टीचे स्मरण धरिले नाहींत काय म्हणजे तुम्हा सारिल्याच्या पोटीजन्म जाहल्या उपरि मला तुम्ही तुम्हाखालील येकासच द्यावें. संभाजीराजा तैसा नव्हे. तुम्हास्त्री बरोबरीचा दावा राखून तुम्हास सलाम करीना म्हणाल्या योगें शौर्य राखिला. तो या खेरीज बहुत बेशर्माधिपतिराजे अज्ञाने माझी आशाधरून माघीसत्यावरी यापेक्षा अधिक कोप्यास तुम्ही पाहिलां आहां. याखेरीज अमच्या मतमध्ये तुरूक झेतों म्हणून कबूल जाहल्याही त्याने न माघण्याचे मागीसल्याही

देवूनच त्याला तुरूक करिणे हा माप जाहल्याकरितां उभय पक्षीहीं चुकलें. या उपरी म्यातरी भलत्या येकास लग्न करून घेऊन कितीदिवस वांचणें आहे. मुख्य कीर्तीच राखावी. यास्तव जे मजवरी मोहून जीवास उदार जाहलेकीं त्यांकरितां रांडपण भोगणेच मजला स्वधर्म परंतु संभाजीराजाविना यितरपुरुषासि संभाषण आपल्यास व्यभिचार म्हणून मानिलें म्हणून साफ सांगितल्या वरून; बाच्छायी व्यसनस्थ होवून ईश्वर आपल्या पोटी तीघे लेंकाचे पाटीसी येक कन्यादिल्ली; तिचा संसार निस्सार जाहला. याखेरीज तिनें दोन कारणें सांगून आपला निश्चयहीं सांगितला. ते प्रपंच परमार्थास युक्त बोलणें बोलिली. परंतु, आपल्यास क्रोधाने वंचिल्या करितां, क्षमें येवढें थोर नाही म्हणून ग्रंथांतर बोलताती. ते खरच म्हणून आपल्या जिव्हारी खोंचून या उपरी त्या लेंकराच्या मनास कोणे रीती सौख्य देऊन पाहतों म्हणावयाच्या व्यसनानें संभाजी राजाचे भाग्यास योग्य अधिपती कोण्ही आहे काय परामर्ष करून असेल त्यास आणून सोडा म्हणून आज्ञापिले. त्या वरून सातार पुनें प्रांती बाच्छायाकडिल्यानी विचारणा करूं लागले. तेंव्हां संभाजीराजास धरून नेते वेळेस त्याचे उदरी गुणरत्न ऐशे कुलदीपक शाहूराजे शक १६१५ भवा संवत्सरीं जन्मपावून तीन वर्षांचे होते. परंतु त्याचा लाग लावूंदेयीनासैं तदीयानी बाच्छायाचे भयास्तव दबविले. त्यास परतून बाच्छायाकडून प्रमाणपूर्वक अभय पावल्या करितां येतद्विषयींचे शोधनेस आले होते, ते कार्यस्था समागमें लेंकराच्या पक्षपात्यानी शाहूराजे लेंकरास घेऊन दिल्लीस पावन औरंगजेब बाच्छायापासी सोडिले. तेंव्हां

बाच्छायानी हर्ष व खेद येक कालीच पावून शाहूराजास आपल्याचे कडेवरी घेऊन, लेंकीचे महालास जाऊन, माये तुझे लेंकास घे म्हणून हाती दिले. तेंव्हां त्या बेगमास परम संतोष होऊन आपल्या सर्व सौख्याचे कारण हेच म्हणावयाचा निश्चय मानून त्या लेंकरास त्याच्या हिंदूधर्मास तिळप्रमाणेहीं हानी न येतां सर्व विध संरक्षणा सरिसें विद्याभ्यासहीं करविले. शाहूराजास चंद्रवृद्धीसारिखें विद्याभ्यास परिपूर्तास बारावर्षे वयहीं जाहलें. तेंव्हां त्या बेगमाने आपल्या लेंकाचे रूप आणि वय व विद्या व सौजन्यता इत्यादि योग्य ऐसी सर्व उपपत्तीहीं पाहून त्याचे लग्नाचे ह्यासास मनें प्रवर्तून बाच्छायास विनविलें. तेंव्हां बाच्छायानी यथायोग्य लग्नाचे खर्चासहीं देऊन त्याचे लग्नहीं करवून नवरा नवरी दोघासहीं घेऊन या म्हणून निरोपिले. तदनुसारच शाहूराजास जाधवाची कन्या सखवारबाईस लग्न करून दिल्यावरी नवरा नवरीस बाच्छायापासी पाठविते वेळेस सोइरे वगैऱ्यानी उदंड बाच्छाई जाहलेतरीहीं यवन जातीची शंका धरून त्या सखवारबाई साहेबांस न पाठविता त्या स्थानास वीरु म्हणणारी दासीस निष्कर्ष कडून पाठविले. तेंव्हां बाच्छायानी उभयतां नवरा नवरीस दोनी मांड्यावरी बसवून पाहते वेळेस नवरीचेठाई कृत्रिमता भासूनहीं आपल्या मांडीवरी बसविल्या करितां हे बाइकोच या शाहूराजाचे सकल भाग्यहीं अनुभवील म्हणून उभयतांच्या मस्तकास हस्तस्पर्श करून उभयतांस सकळ आभरण भूषित करून शाहूराजाचे पितृपितामहानी संपादिले राज्यसमग्रहीं राजे मजकूरास सोडून त्यांचें स्वस्थानास निरोप देते समयी, बेगमाने विनविले जे शाहूचे बाईस दिले परंत

माझे कांहींच माझा ल्योक शाहूस पावलेनाही म्हणांली. ते वाच्छायानी ऐकून विहितच माझ्या भाग्यास माझे तीर्घे लेंक जैसें विभागी कीं तैसीच चौथी कन्या करितां इचाभाग चौथा तींच्या लेंकास पावावा म्हणून जेथे जेथे वाच्छायाची आमदनी असेल तेथे समग्रही शाहूराजाची चौथाई म्हणून चौथाईचे प्रमाण करून देवून शाहूराजास पूनेप्रांतास पाठविलें. शाहूराजे सातारास येऊन शके १६२६ पार्थिव संवत्सरी तक्ती बसले. तदनंतर शाहू महाराजानी आपले दाइजा पैकीं येक मूल रघोजी म्हणणारास पोषीत होते. त्या उपरी येके दिवसी स्वारीस गेल्या ठायीं येक लेंकरु फार सुंदर खेळत होतें. त्याला पाहून पालखींत घेऊन वाड्यास येऊन परामर्ष केल्या ठायीं लोखंडे म्हणून राजाचे आप्तकीचे कोणी होते; त्यांचे लेंकरु म्हणून कळून, त्या लेंकरास पोसून फत्तेशिग म्हणून नाव ठेऊन, त्याचे नावें भारी दौलत हीं करून, योग्य अशाची मूले त्या फत्तेशिगास लग्नकरून देऊन, त्यास अकूळ कोटकिल्ला व त्या खालील राज्यहीं फत्तेशिगास दिलें. तैसेंच रघोजी भोंसल्यास वीरुबायीचे ओटीस घालून त्याचे लग्नकरून त्याला वीरुबाईचे आटी घातल्यामुळें उणीव बोलाचे ठाव झाल्या करितां त्या रघोजी भोंसल्यास स्वराज्यांत न ठेवितां योग्यतेच्या मानास उणें झाल्याकरितां नागपुरचें राज्य दिले. तदनंतरें आणखी आपले दायजा पैकीं पेंसजीवंश लिहिल्यांत तेरा पुरुष बाबाजीराजे म्हणून लिहिलें आहे. त्यांचे पुत्र मालोजीराजे १ व विठोजीराजे म्हणून ऐसे माचे लिहिलें आहेत. या खाले त्या विठोजीराजास आठ पुत्र जाहले म्हणून

निजामशाहाचे वेळेस त्या आठजणांपैकीं येकझीघाची ख्याती ल्हिली आहे. त्या आठभावापैकीं मालोजीराजे म्हणणाराचे लेंक माणकोजीराजे, त्यांचे लेंक विठोजीराजे, त्यांचे लेंक परसोजीराजे, त्यास दोघे पुत्र, ज्येष्ठ संभाजी: दुसरे रामराजे. त्या रामराजास शाहूराजानी ठेऊन घेऊन पोषीत होते. तदनंतरें कित्तेक दिवसा वरी शाहूराजास केवळ उपद्रव झाला. तेंव्हां शाहूराजानी पुण्यांतून पेशव्यास बलावून पाठवून तुझी कोणत्या रीतीहीं आमचे नांवें राखा म्हणून सांगून परमपदास पावले. उपरी राजानी पोसिलेले रामराजास शकें १६७४ श्रीमुख संवत्सरीं तर्कीं बसविलें. त्यानी कित्येक दिवस राज्य अनुभवून निर्याण समर्थी त्यांचे विठोजीराजाचे आठपुत्रांपैकीं खेळोजीराजाचे नातू उमाजीराजा म्हणून वागत असणार त्यांचे लेंक शाहूराजास रामराजे देवगतीस पावल्यानंतरें शके १६९५ जयासंवत्सरीं साताराचे तर्कीं बसविले. आतां तेच राजे होऊन आहेत. शिवाजीराजाचे दुसरे पुत्र राजारामास पनाळ्याचे राज्य दिले होते. त्यानी देह ठेविल्यावरी त्यांचे कुलदीपक औरसपुत्र संभाजीराजे म्हणणार राज्यकरीत होते. त्यांस संतती नाही. निर्वतते वेळेस आपले दायिजापैकी येक मूल घेऊन त्यास शिवाजीराजे म्हणून नावे ठेऊन त्यास पनाळ्याचे तक्त देऊन संभाजीराजे निवर्तले. पेशजी ते शिवाजीराजेच राज्य करीताहेत आतां येकोजीराजेयानी तंजावुर साधिले. त्यांच्या बंश विस्तारतें लिहितों जे—भोंसलवंशात येकोजीराजे म्हणून नाव पावले. चौथे येकोजीराजे दुसरेंदा बेंगळूरी राज्यकरीत असतां झिजापुरचे बादशाहा अलीयदिलशाहासीं पत्रें आली. त्यांस तंजावूरचे राजे

विजयराघव नायड वगैऱ्यावरी त्रिचनापल्लीचे राजे नायडानी मोहिम् करून किल्ला वेढिला आहे म्हणून तंजावुरचे राजानी वक्कीलास पाठविले करितां खादर १, खलासखान व अबुदुल्-हलीम् याबुभयतां वजीरांस थोडी फौज देऊन पाठविलें आहे तरीं तुम्ही आपले फौजेनिशी यां बरोबरी जावून त्रिचनापल्लीचे नायडाची फौज मारून काहडून तंजावरच्यांस मोकळें करून बादशाही प्रेषक व त्यावरी बाकी आहेत वाहाल फौजेचे नालबंदी मोकरोर पावली तेंहीं त्याकडून घेऊन पाठवणें म्हणून लिहिला अर्थ मानून राजेमजकूर बेंगळूरचा किल्ला व राज्यहीं कागलकर घाटे जुझाखा याचे स्वाधीन करून उभयतां वजीरां बरोबरी स्वार होऊन येतेवेळेस आरणीचे राज्य साधून तेथून तंजावर प्रांतास येऊन त्रिचनापल्लीच्या नायडाचे फौज मारून काहडून तंजावुरच्यास मोकळें करून प्रेषकशंवि नालबंदीचे पैक्यास्तव आपण तिरुमलवाडींत उतरून बरोबरी आले दोघे वजीर खादर येक, व खलासखान व अबुदुल् हलीम् उभयतांस पैक्यास सक्ती करण्वास्तव किल्या बाहेरच राहते करून राजे मजकूर दुसरे पुत्र शरफोजीराजाचा जन्मकालयामजाहल्या-करितां तिरुमलवाडींत राहिले होते. तेव्हां शके १५९६ राक्षस संवत्सरीं वंशांतील शरफोजीराजे म्हणून नाव पावले. त्यांते तिसरे शरफोजीराजे जन्मले. याचा अर्थ वरि लिहिला आहेकीं त्याउपरि तंजावुरचे राजे विजयराघवनायड वगैऱ्यानी प्रेषकषीव तालबंदीचा ऐवज देण्यास लबाडी करून येकांत येक योग्य अथो-ग्यतेचे चर्चा पडून विजापुरास पाठविल्या वकीलाचे निराकारणें करून किल्या बाहेरील दोघे वजीरासहीं दगाकरावें याची

योचना करून दुसरा कित्ता न पावल्या करितां बादशाहीतें पैक्यास जमा न जाहलातो नायडाचे अमात्यपण करणार व वक्कीलही बिगडून कोटा बाहेरील उभयता वजीरांपासी येवून नायडकूट फार दुर्वृत्त जाहले चर्याहीं फार अमंगळ वर्तताती; राज्यही बुडविले, येकांत येक नाहीत, त्याच्यानें राज्य सांभाळवतनाही करितां तुझी हे राज्य आक्रमावें; व्यर्थ येकांत येक भांडून पंधरा वीसजणास मारणार आहेत. आहेत फौज ह्या राजाचे वश वर्तत नाही. उद्या परव्हांत हला करून राजास मारून लुटणार आहेत करिता तुझीच हे राज्य करावें हणून सांगितले. तेंव्हा ते खादर येक खलास व अबदल्हलीम् दोघे वजीरानी येक दोन दिवसाचे अभ्यंतरी राज्य शोध केल्याठायीं याउभयतानी सांगितले ते येकंदर खरेंच; याहीं विना राज्यांतील फौजेचे सरदारहीं येऊन बोलूं लागले. तेंव्हा अशा त्या वकीलासहीं उभयतां वजीरानी सांगितले जे— अह्मा कडूनच होणार नाही. येकोजीराजे तिरमलवाडीत आहेत त्यांस आक्षी पत्र लिहून देतों. तुझी उभयतां जावून त्यांस बलावून आणिल्यां कार्य साधेल हणून सागून पत्र लिहिले. ते घेऊन अशा वकीला उभयतानी तिरमलवाडीस येकोजीराजापासी येऊन पत्रहीं देऊन किल्ल्यांतील राजाचा व फौजेचा व दायिजाचा विचारहीं जाणवून प्रार्थना केली. तेंव्हां येकोजीराजे जरूरी भांडली फौज मात्र घेऊन तंजावरास येऊन उभयतां वजीरासीहीं बोलून, समागमें घेऊन शकें १५९६ राक्षस संवत्सर माघशुद्ध सप्तमीस तंजावुरचा किल्ला प्रवेश करून आले. ते किल्ल्याच्या उत्तरेचा दरवाज्याने आंत आले. त्याने आला तो

दरवाजा करितां अह्नी दरवाजा हणून नाश बडलें, तेथून समोर विदीने दक्षिणेस कित्येक दूर आल्यावरी दिवाणवाड्यांतून राजे नायड व त्यांचे दायीज भाऊबद थोडी फौजही घेऊन समोर आले. त्यानी हत्तार धरून भांडल्या करितां तंजाचुरराज्य केलेते नायडांचे फौज वगैऱ्या पैकीं त्यांत आठजण ठार जाहले. वरकड वाताहत होऊन गेले. किल्ला फतेजाहलें याउपरी वरकड शल्य होतें तेहीं काहडून निःशल्य करून सवेंच पूर्वेचे दर्वाज्याने निघून बाहेर येऊन राजे उतरले, फत्तेकरून आल्या दरवाजास फत्तेदरवाजा हणून नाव पडले. तदनंतरें किल्ला तो मोकळा जाहला. पहिलें अमात्यपण करणारासच त्या वेळेस काम पाहणेस नेमून राजे व उभयतां वजीर बाहेर उतरल्यावरी येकोजीराजानी उभयतां वजीरांस बेंगळूरास जाणेस निरोप मागीतले. तेंव्हां उभयतां वजीरानी अमचा विवाद वारतोर असावें हणून प्रार्थून हे राज्य मला तुला हणून भांडू लागले. अशांत दोन महिने लोटून गेले. इतक्यांत अवरंगजब बाळायाची मोहिम होऊन तमाम बाळाईचा अवरंगजबाचे हस्तगत जाहला हणाबयाचे वर्तमान आले. विजापुरहीं भांडजातेईलकी राहीलकी हणून संशयांत पडून खादर येक, खलास व अबदुल्हलीम् उभयतां वजीरानी तजवीज केली जे—आह्नी दोघे भांडून येकतरी राहूं परंतु येकोजीराजे निघून जातील मग अमच्याने हाकिल्ला सांभाळवेना. त्रिचनापलीचे नायड बलवंत, दुसरें अह्नी-यदिल्लाहाहीं अह्नास जिरुंदेयीनात करितां येकोजीराजे शूर आहेत त्रिचनापलीच्यासहीं दाटावेतील; दुसरें त्यांचे भांवू शिवाजीराजे त्या प्रांतीं प्रबलेंकडून आहेत करितां, अल्लीमखल-

शहाहीं बांजवरी कांहीं करणार नाहीत याकरितां राज्य येकोजी-
 राजासीच करावें. त्यानी वंश परंपरेने अमची मर्यादा चालवावी.
 जेणेप्रमाणे करावें ह्मणून निश्चय करून घेऊन येकोजीराजासही
 बोलून सभमत करवून अपली मर्यादा वंशपरंपरेनें चालवावी
 ह्मणावयाची बोली राजाकडून घेऊन शके १५९७ नळ संवत्सर
 चैत्रमासीं तंजावुर राज्याचे तर्कीं येकोजीराजास बैसविले.
 येकोजीराजास तंजावरचे राज्य प्राप्त होतांच महाराजानी विजा-
 पुरच्या अल्लीयदल्शहा बादशहास योग्य ऐशी नजर देऊन
 खादर येक खलास व अबदुल्हलीम् उभयतां वजीरास आपल्या-
 पासीच राहून घेतल्या करितां, त्यांच्या न येण्या वरून बाळाई
 विमनस्क होईनासें युक्तीनें कागद पत्र लिहून पाठविले. ते पाहून
 अल्लीयदल्शहा फार संतोष मानून येकोजीमहाराजास वखें पत्रें
 पाठविण्यासरिसें हे तंजावरचे राज्य येकोजी महाराजास त्यांचे
 वंश परंपरेने अनुभोगणेंसहीं सानक दिलें. असें ह्मणून लिहून
 पाठविले. तदनंतरें त्रिचनापल्लिचे नायडानी येकोजीराजावरी
 राजकारण केल्यास राजे मजकूरानी युद्ध करून त्यांस दाटादेऊन
 त्यांकडून संदली महाल पानसुपारीस ह्मणून लिहून घेऊन खादर
 येक खलास व अबदुल्हलीम् उभयतांसही त्यांसी बोलिल्या
 मर्यादे प्रमाणे चालवीत राज्यकरूं लागले. उपरि शके १५९८
 पिंगळ संवत्सरीं येकोजीराजास तिसरे पुत्र तुकोजीराजे जन्मले.
 हे तीघे पुत्रही येकोजीराजाची थोरली स्त्री इंगळ्याची लेके
 दीपाबाईसाहेब यांचे उदरीं जन्मले. त्यांची धाकुटी स्त्री मोहि-
 त्याची लेंके अण्णूबाईसाहेब त्यांस येक लेंके या खेरीज त्यास
 परिगृहीत स्त्रिया नौवु. त्यांत जन्मलेते चंद्रभान, सूर्यभान,

मित्रभान, कलेभान, कीर्तिभान, विजयभान, उदयभान, ऐसे सातलेक जन्मले पैकीं जेष्ठ चंद्रभान शूर जाहले. येकून येकोजी-राजास पुत्र दहा. तदनंतरे कित्तयेक दिवस न्यार्येकडून राज्य परिपालन करून शकें १६०४ रुघिरोद्वारि संवत्सरीं येकोजीराजे यांसी परमपदवी प्राप्त जाहली. सर्वेच श्रेष्ठ पुत्र तिसरे शाहजीराजे तक्तनिशी जाहले त्या शाहजीराजास भार्या चिमाबाईसाहेब म्हणणार येकच, परीगृहीत स्त्रिया उदंड होत्या त्या शाहजीराजांनी धाकुट्या वयांत प्राप्त जाहलें राज्य आपल्या बुद्धिवैभवेकडून आपले धाकटे भावू शरफोजीराजे व तुकोजीराजे उभयतांस व आपल्यासहीं यथाकाली लग्नमुहूर्तहीं करून आपुली मातोश्री दीपाबाईआऊसाहेब यांचे अनुमतीने सकल जनास सौख्य व्हावें याजोगे आपली फौज व खजाना वाहडवून राज्य करीत येण्यांत मुझाया कलाप म्हणून एक कित्ता, यजुल्लफका-राचा येक कित्ता, ऐशे कलाप आले तेंव्हां आपुल्या राज्यापावेतो येवूदेयीनासें परभारेंच वारून विजापुरचें पादशाहासीहीं सलूक राखून, पेषकषीहीं येकमार्गे कडून वारून घेऊन, राज्यभार करीत असतां त्यांचे तिसरेभावू तुकोजीराजे यांस शकें १६१७ घातु सवत्सरीं पांचवे येकोजीराजे जन्मले. त्यांस प्रतिनाम वात्रासाहेबराजे म्हणावयाची रुढीहीं पडली. तदनंतरे शाहजी-राजे चांगल्या नीतीने बहूत दिवस राज्यभार करून शके १६३३ नंदन संवत्सरीं परम पदास पावले, सर्वेच त्यांचे दुसरेभावू तिसरे शरफोजीराजे तक्तनिशी जाहले. त्या शरफोजीराजास पहिली स्त्री घांटक्याची लेंकें सुलक्षणा बाईसाहेब, दुसरीस्त्री घांटक्याची लेंकें अपरूपबाईसाहेब, तिसरीस्त्री शिरक्काचीलेंके

राजसवाईसाहेब यासमवेत राज्यभार करण्यांत न्यायास न सोडितां परम नीतीनें राज्यभार करित्या दिवसांत अवरंजिबानी विजापुरचे अल्लीयदिलशाहास दस्तगीर केल्यामुळे त्या संघांत उद्ध-
 वल्या कलापाचा धक्का आपल्या राज्यास लागू देईनासें विजापुरांतून उघडून आल्या मात्बराचा आदर करून राज्यभार करीत असतां, त्यांचे धाकुटे भावू तुकोजीराजानी लग्नकेले स्त्रिया—अरणा-
 बाई मोहित्याची एक, राभकुमारबाई इंगळ्याची एक, मोहिना-
 बाई पिंगळ्याची एक, मनाबाई पिंगळ्याची एक, लक्ष्मुंबाई इंगळ्याची एक, एकून लग्नाच्या स्त्रिया पांच. याखेरीज, राख्या सहा पैकी एकमात्र म्हराठ्या जातीची वरकड पांचहीं नायडकू-
 टाच्या. त्या म्हराठ्याचे जातीची तरवारीस लग्न केलें ते राखे अन्नपूर्णाबाईचे पोटी शके १६६४ शार्वरी सवत्सरी प्रतापसिंह-
 राजे जन्मले. सर्वेच शामाबाई म्हणून येक कन्या जाहली. वरकड नायड कूटाच्या राख्या पांचापैकी जाहली संतती मालोजीराजे येक, अण्णा साहेबराजे येक त्यांस दुसरे नांव हरिश्चंद्रराजे नानासाहेबराजे येक, कन्या दोघी येणेप्रमाणे जन्मले. त्याउपरि शरफोजीराजाचे राज्यांतच त्यांचे धाकुटे भाउ तुको-
 जोराजाचे लग्न केले स्त्रीचे पुत्र पांचवे येकोजीराजे प्रतिनाव वावासासेब म्हणून वरीलिहिले आहे त्यांस लग्नकेल्या स्त्रिया—
 पहिली सुजानाबाई इंगळ्याची लेंक येक, दुसरीबाइको जयंती-
 बाईसाहेब येक, तिसरी सखवारबाई येक, चौथी सुकुमार बाईसाहेब येक, पांचवी गिरिजाबाईसाहेब येक, साहवी पार्वती-
 बाईसाहेब हे सहा स्त्रिया लग्नाच्या पैकीं वडीलांनी लग्नकेल्या त्या येक दोन जातां वरकड त्यांच्या प्रोढेंत करून घेतिल्या.

तैशाच राख्या तीनी तैसेच तुकोजी राजाचे दुसरे लेंक राखे संमंधाने मन्हाळ्याचे जातीचे पोटी जन्मले प्रतापसिंह राजास लग्न केल्या स्त्रिया पांच—पहिली अहिल्या बाईसाहेब मोहित्याची येक, यमराई मरहोवशी त्याची येक, सखववार बाईसाहेब मोहित्याची द्रौपदी बाईसाहेब दुनबोची येक, यशवंत बाईसाहेब माहडीकाची येकून पांच स्त्रियांपैकी वडिलानी लग्न केल्या त्या येक दोन जातां वरकड त्यांच्या तखीतांत करून घेतिल्या त्या याखेरीज राख्या मन्हाळ्या व नायडकूटाच्या बलजेवाराच्या देखील सात. प्रतापसिंह महाराजाची बहीण शामाबाई म्हणून बरी लिहिलें आहे कीं त्या शामाबाईसच मल्लारि गाडेरायास लग्न करून दिले. आतां उरल्या तुकोजी राजाच्या नायडाच्या जातीच्या पांच राख्या पासून जन्मले पुत्र तीघेहीं तुकोजीराजा समोर देवगतीस पावल्या पैकीं नानासाहेब म्हणणारास मात्र अपुसाहेब म्हणून येक पुत्र त्यानी वन्हाड केल्या स्त्रियापासून जाहले होते. त्या अपुसाहेबास लग्न केल्या बाइका खेरीज बलजे वार वगैरे जातीचे राखीपासून येकपुत्र नानासाहेब म्हणून जाहला तो अद्यापि मुखरूप आहे. आतां त्याच राखीचे संघांत जाहल्या दोघे लेंकीहीं तदनुसार गाडे कूटास दिलहया. येणेप्रमाणे खत नीशी जे—शरफोजीराजे त्याचे धाकटे भावू संततीवंत तुकोजीराजे उभयतानी येकत्र राज्यभार करीत असता उभयतां भावांस ग्रहकृत्य वैशम्यामुळें तुकोजी राजानी कांहीं मुलूक वडील भावापासां मागून घेऊन महादेवपट्टणांत शाहार वसवून आपल्या सकल संसारानिशी महादेवपट्टणांत राहिले होते. किल्यांन शरफोजीराज्यभार करीत असतां त्यांच्या पट्टस्त्रिया तीघ्यांपैकी दुसरीस्त्रि

अपरूप बाईसाहेबांसां कित्येक दुष्ट स्त्रियांनी बोधिले जे—कनिष्ठ भावास संतती बाहडली ज्येष्ठ भावु राज्य करणारास संतती नाही त्याकरितां, राज्यपट्ट कनिष्ठास लागेलकीं म्हणून बोधिले. बोधना रुचून त्या राजस्त्रियेने प्रथम बोधिल्या दुष्टस्त्रियांनी सांगी-तल्या यत्नाप्रमाणेच नसतां येक गर्भम्हणून बाहेर रंग करून उपरि पुत्र प्राप्तीहीं जाहर्ला म्हणून वर्तमान सांगीतल्या वरून व बंधु वर्गांनीहीं संतोष मानून राजपुत्रास करावयाचा उत्सव करून, त्या पुत्रास सवाई शहाजीराजे ह्मणून नामकर्णही केलें. तदुपरि थोड्याच दिवसांत चालिलें कृत्रिम राजबंधू तुकोजीराजे महादेव-पट्टणांत होते त्यांकडून व्यक्त बाहेर पडून शरफोजीराजानी फार आश्चर्य करून त्या पुत्राचा परिहार करावयाचे रीतीनें करून सोडिलेतरी नष्टजाहल्या पुत्राची कथा कां लिहावी ह्मणाल्यां पुढे याचे कारण सांगणे पडतें करितां लिहिलें. हे कृत्य येकंदर चालिलें ते तीघे राजस्त्रियां पैकीं अपरूप बाईसाहेब ह्मणणारानी दुष्ट स्त्रियेचे बोधनेस वश होऊन केलें. त्यां उपरि शरफोजी राजानी कित्येक दिवस राज्यभार करून शके १६४९ कीलक संवत्सरीं दैवगतीस पावले. त्या बरोबरी अपरूप बाईसाहेबा खेरीज सुलक्षणा बाईसाहेब व राजस बाईसाहेब उभयतांहीं अनु-गमन केले. सवेंच त्यांचे भावू धाकुटे तुकोजीराजे महादेवपट्टणां-तून येऊन तत्कनिशी जाहलें. त्यांनीं राज्यभार करीत असतांच वरी लिहिलें त्यांच्या राखीच्या संबंधांत तीघे पुत्र नष्ट जाहले. परंतू नानासाहेब ह्मणणाराचे संततींत अपूसाहेब मात्र आहेत ह्मणून वरी लिहिला अर्थ कारणानु सार लिहिला परंतू याचे राज्यांतच चालतो तेंव्हां त्रिचनापल्लींत मनिाक्षिअम्मा ह्मणून

नायडाची राज्यभार करीत होती. तिला पाळेगार वगैरे कारभारामुळे बहूत शल्य जाहलें. त्यास तुकोजीराजानी आपल्याकडील सैन्य व सेनापतीसही पाठवून ते सैन्य येकंदर परिहार करून मीनाक्षीअंभास निःशल्य करून स्थापना केले. तदनंतरें तुकोजीराजे बहुतन्याय नीती कडून चांगल्या रीतीने राज्य करून शके १६५७ नलसंवत्सरीं दैवगतीस पावले. सर्वेच त्यांचे ज्येष्ठ पुत्र पांचवे येकोजीराजे त्यांस बावासाहेब ह्मणूनहीं नावें. त्यानी येकवर्ष राज्यभार करण्यांत त्यानी समीपचे त्या कोणावरीहीं पातेरा नाही कोणाची माजी कठार असल्यां नाही कोणाच्या हाती सुरी हसल्या नाही फार संशय मानणें; कोणी बिदीस जाणार येणार देखील कांही देवाचा नामोच्चार केला अथवा त्यांचा होट हल्लें लागला अथवा येकीकडे दोघे मिळून कांहीं बोलूं लागले; कोणाच्या हाती जपमाळ पाहिली तरीहीं त्यांच्या ठायीं आपल्यास वश करिण्यास आपल्यास मारण्यास मंत्र यंत्र करिताहेत ह्मणून निश्चय कडून समजून त्यांच्या पारपत्यासही करवणें; अणखी राजाचे समीपतेचेहीं चर्चा करण्याने थोरकीं त्यानी समग्र आपुली लेंकरें ह्मणून जे ह्मणतील त्यांस नीट चालवणें; वरकडांस समीपतांही नाही. चालवणेहीं तदनुसारेंच. येणे प्रमाणे राज्यभार करण्यांत चंदासाहेब ह्मणून कोणी नवार्यांत सरदार आर्काड सुभ्याचा दोस्तरीखानाचा जांवांर्यां त्या चंदासाहेबाने कित्तेक भारी फौज व फराशीसाकडीलहीं कुमुक घेऊन तजाउरावरी युद्धास आला. तेंव्हां बावासाहेब राजे उपद्रवानें अशक्त होते. तेंव्हांहीं किल्ला व आपले फौजेची बंदोबस्तीहीं चांगली करून, आपण किल्याचे बुरुजावरी येऊन किल्ल्या वरील

तोफांचाहीं मार करून, फौजेसहीं त्याचे फौजेवरी जाऊन पड-
गेस निरोप देऊन चांगले भांडणे भांडले. तेंव्हा चंदासाहेबास
किल्ला घेणेस निर्वाह नाहीसं कांहीं पैक्याची बोली वारून घेऊन
त्रिचनापल्लीस निघूनगेल। तदनंतरें बावासाहेब राजे त्याच
उपद्रवाने शकें १६५८ विंगळ संवत्सरीं दैवगतीस पावले. तेंव्हां
अमात्यपण करणार व योग्य सोड्यांतहीं राज्यपदास कोणी
नाहीकीं हणून त्या बावासाहेबाची स्त्री सुजान बाई-
साहेबास सर्वेच तक्तनीशी केले. तेंव्हां शके १६५८ विंगळ
संवत्सराचा बाकी काळयुक्ती संवत्सर देखील त्या सुजान बाई-
साहेबाने राज्यभार करीत असतां, सोयऱ्यापैकीं कौमाजी
घाटके हणणार येकाने पेशजी शरफोजीराजे राज्यभार करीत
असतां दुष्ट स्त्रियेचे दुर्बुद्धीनें कृतम पुत्र येकजण निर्माणहोऊन
त्यालाच सवाई शाहजीराजे हणून नांवें ठेविल्यावरी कृतम
व्यक्त होऊन त्या कृतम पुत्राचा परिहारहीं जाहलाहोता हणून
वरी लिहिलें आहे कीं— सांप्रत कौयाजी घाटका हणणाराने
तो सवाई शाहजीराजा हणणार मूल वांचला आहे हणून कुप्पी
हणून येक बटिकीणीचा लेंक रूप वयाने सदृशहोता. त्यालाच
तो शाहजीराजा वांचलातो हणून प्रख्यात करून त्याला घेऊन
वडेरपाल्याचे रानांत बसून संस्थानाचे नाते रहस्यांत पालेगार
वगैऱ्यास भ्रमें घालून त्यांकडून थोडें द्रव्य संपादून थोडी
फौजहीं जमाकरून तदनंतरें देवणांपट्टणांत असणार इंघ्रेजासी
संविधान करून त्यांस नानाविध सांगून त्यांकडून कित्तयेक
उपपत्ती करून घेऊन तेथून नागपट्टण वगैरे स्तलांतून पलांदेवा-
ल्याकडून कांहीं द्रव्य घेऊन फौज बंदीकरून तंजाऊरांत अस-

णार फौजेस व किल्लेदारांस भ्रमासघालून त्यांच्या अंतरंग शल्लघावरून शके १६६० कालयुक्ती संवत्सरी किल्ला प्रवेश करून राज्यपद कारणार सुजान बाईसाहेबास लोटून परते करून आपण तक्तनिशीने जाहले. तो रानांतून आलाहणून त्याला काटराजा हणून लोक वदंती जाहली. त्या काटराजाने थोडेच दिवस राज्य करण्याने त्याचे चर्चेवरून वळखून पेशजी त्याचे भ्रमांत पडले. ते किल्लेदार व फौजेसहीं हा काटराजा कुप्पी बटकीचा लेंक याचेनावें सुभान्या कृतृमे कडून राज्यपदास आला हणवावयाचें निश्चय कडून कडून अह्मी राजद्रोह करून बटकीचे लेंकास तखती बैसविलोंकी हणून केवळ पश्चात्ताप पावून तजवीज केलीजे—तुकोजीराजानी परिग्रहकेल्या स्त्रियांपैकीं प्रतापसिंह राजाची माय राजाची सम जातीची जाहल्या करितां हा पुत्रच राज्यास योग्य हणून सर्वत्रानी निष्कर्ष करून शके १६६० सिद्धार्थी संवत्सरीं प्रतापसिंहराजास तक्तनिशीने केले. तोच शक त्याच वर्षीं प्रतापसिंहराजानी लग्न-केले पट्टस्त्रियांपैकी दुसरी स्त्री दुनगोची लेंके द्रौपदीबाईसाहेबाचे उदरी प्रतापसिंह राजापासून तुळजाराजे जन्मपावले. काटराजा कुप्पी बटकीचा लेंक त्यांचें नावें सुभान्या तैशास तंजावुर राज्य परंपरेने भोंसल वंशाचे राजे राज्याधिपत्य करीत आले. तैशा राज्यास बटिकिचा ल्योंक सुभान्या हणणार अधिपति जाहला हणणाराचे सकळ सोडरे धायरे व सकळ जनासहीं व्यक्त जाहल्यावरी ह्या कृतृमांत मिळाल्या सैदाने परंपरेने राजवंशाची चाकरी करीत आलोंकी हणवावयाचे लोकलज्जेस्तबहीं आणखी यांत मुख्य येकोजीराजाचे परिग्रहीत स्त्रियापासून जाहले चंद्र-

भानजीभोंसले यांचे लेंक नायकजीभोंसले भाग्येंकडूनहीं शौर्य-
कडूनहीं प्रख्यात होते.—त्यांच्या भयास्तवहीं प्रस्तुत राजवंशी
नामें प्रतापसिंह महाराज रूप, गुण, क्रिया, बुद्धि, या सर्व
गुणांकडूनहीं योग्य आहेत ह्मणून प्रतापसिंह महाराजास तक्त-
निशी केल्यावरीहीं तो सैंध कृतमांतच होता. याखेरीज त्या सैंधाने
अकृत्यहीं करीत आला. ते काय ह्मणजें प्रथम एकोजी महाराज
या तंजावुर राज्यास अधिपति जाहल्यावरी या अगोदरी केले धर्म
नव्हतां तंजावर राज्यांत बहुत देवालय कावेरीतीरीं बहुत ब्राह्मण
वसताती ह्मणून अग्रहार बांधवणें व देवालय बांधवणें, ब्राह्म-
णांस सर्वमान्यदणें, यज्ञादिक करवणें, अन्नछत्र घालवणें,
या रीतीचे अनेक येकोजीमहाराजापासून परंपरेने इत्यादिधर्में
करीतच आले. त्यांत प्रतापसिंह महाराज तक्तास आल्यापासून
विशेष धर्में करीतच आले. या धर्मास येकंदर सैंद विरोधच
करीत आला. याखेरीज आपण जातीचा तुरूक होऊन कर्नाट-
जातीच्याहीं सुळ्या देवालयांत असणार या नावाल्या त्यांत येक
मोहना ह्मणणार सुळीसही भ्रष्ट करून आपले घरादिखलि ठेऊन
घेतिले. इत्यादि त्यांची दुष्टकृत्ये व कृत्यें महाराजांस प्रतिपदीहीं
कळलें असूनहीं आपण नूतन राज्यपदाधिष्ठित जाहलों ह्मणूनहीं
त्या सैंदास दंडीनासे कित्येकदिवस त्याचा अधिकारहीं चाल-
विला तरीहीं तो सैंध अपल्याकडे राजाची फौजदारी व तंजाउर
कोटाची किल्लेदारी व राजाची चिटनिशी ऐशे प्रबल उद्योग
समग्रहीं आपले स्वाधीन आहेत, या अधिकास्तच्या बळेंकडूनच
मागें बटकीचालेंक सुभान्यास राज्य दित्हां. परतून त्यास कैद
करून प्रतापसिंह महाराजास राज्य व्हावेंयज्ञागें हीं केलों.

अगोदरी बावासाहेब राजानी ठेविले सरखील सिद्धोजी वगैऱ्यास काटराजाकडून चित्रवधें करविलों. अणखी चिंतिलेंतें करुंसकेन ह्मणावे याचे उन्मत्ततेने आपली लेंक चंदासाहेबाच्या लेंकास देऊसें त्या चंदासाहेबाचे लेंकास तंजावुरचे राज्याचे तक्तावरी बसवून सकल ऐश्वर्यही आपण भागावें ह्मणावयाची दृढयोचना करून आपला भावू सैंध काशीमाशी तजवीज केला. ते या भोंसलवंशाच्या पुण्यप्रभावेकडूनहीं व प्रतापसिंह महाराजाचे योगेंकडूनहीं त्या सैंध काशीमास आपल्या भावानें केला राजद्रोह स्वामिद्रोह, विश्वास घातक, हे समग्र साहिनासें अंतरंगें महाराजास त्या सैंधाचे कृतमें येकंदर त्याचाभावू सैंध काशीमाने जाणत केलें. तेंव्हां प्रतापसिंह महाराज येकायेकी उचंबळनासे दूरवर योचना करून त्या सैंध काशीमास तुड्यासांगण्याचे प्रमाण काय ह्मणून विचारिले. त्या सैंध काशीमानें थोड्याच दिवसांत माझ्या सांगण्याचे निदर्शन महाराजास येतील ह्मणून निरोपघेऊन घरास गेला. सर्वेच चार पांच दिवसानंतरें सैंधानें तबक मुस्तीद करून, महाराजापासीं ठेऊन, आपली मूले चंदासाहेबाच्या लेंकास देतों; तेणेकडून संस्थानास बलच आहे ह्मणून अर्ज केला. तेंव्हा महाराजानी वळखून अमच्या राज्यास बलें व्हावी ह्मणून आपली लेंके देखील नवाइतास देताहेत ह्मणून श्लाघना करून पाहिजेते लग्नाचे खर्चास देवून लग्नमात्र किल्यांत करणें गरजनाहीं मध्यार्जुनी करणे ह्मणून भल्यापणाने सैंधास सांगितलें. तेंव्हां सैंधाने कबूल करून तैसेंच मध्यार्जुनास जावून अतिशय वैभवेकडून लग्नाहीं करून परतून किल्यास येऊन पावल्यानंतरें त्या सैंधानें केलें कृत्रिम काय ह्मणजे—चांदासाहेब

प्रभृतीस तुह्नी मध्यार्जुनांतून रातोरात निघून अरुणोदय कालीं किल्ल्यास पावणें; त्यावेळेस दंडकाप्रमाणें किल्ल्याचे दरवाजे उघडतांच फौजेनिशी किल्ल्यांत शिरून, राजगृहावरी हल्ला करून आंत शिरून, खत्तलू करून राज्य स्वाधीन करून घेणें, फौजदारी व किल्लेदारी दोनी आपलेस्वाधीन आहेत्या करितां तुह्यास कोणी समोर होणारनाहीं; ह्मणून कागदलिहून आप्त मनुष्याकडे देऊन रहस्याने पाठविला. ते त्या सैंधाचाच भावू सैंदकाशीम ह्मणणार या कागदपत्राच्या रहस्यांत होत्या करिता याकृत्रिमाची पूर्वी सूचना मात्र महाराजास कळविली ते नव्हतां महाराजाचे अंतरंग मनुष्य घेऊन त्यांकडून सैंधाने लिहिला जिनस व कागद व कागदनेले मनुष्यासहीं धरून महाराजाकडे ओपिले. यारीतीची प्रबळसाक्षी महाराजास पावल्यावरी महाराज अत्यंत आश्चर्य व अतिशय क्रोधासहीं वश्य होऊन आपल्या आप्तपरीवार किच्येकास मिळवून त्यांत मुख्य सरदार मल्हारजी गाडेराव महाराजाचे मेव्हणे, व अनपाशेटगे महाराजाचे मुख्य कार्यस्थ, मानाजीराव जगताप महाराजाचे आप्त सरदार इत्यादिकांस आपली दृढयोचना व्यक्त कळवून सैंधास मारणेचा निश्चय करून येक्यादिवशीं आपल्या सरदागास व आप्तलोकांस येकंदर संन्नाहानिशी येक्यास्थलीं दबवून ठेंऊन आपण येक्याठिकाणीं प्रत्येक बसून मोगलाकडील किच्येक कागदपत्रें पाहावे लागताती ह्मणून सैंदास बलावून पाठविले. तेंव्हां सैंदाच्या उन्मत्त दशें करितां महाराजाची योचना कोणतीहीं कळनासें जाहल्यास्तव महाराजाकडून सात पांच बलावणी घेऊन महाराजापासी येवून पावला. तेंव्हां सैंधाचें उन्मत्त दशेंकरितां महाराजानी त्याशी येक

क्षणभर उपचाराने बोलून लघुशंकेचे व्वाजेंकरून आपण अन्यत्र महालास गेले. तेव्हां महाराजाचे पूर्वसंकेताचे आर्तप्रमाण त्या त्रिबर्ग सर्दारानीहीं सैदाकडील येक मनुष्यहीं सैदाकडे नाहीसी बंदोबस्ती अगोदरीच करवीले होते करितां चिल्लर मनुष्यास सैदाकडे पाठवून त्याला हाऱून देयीनासैं हात पांय बांधून अन्वत्र स्थलास आणवून त्याला परलोक गतीस पावविले. सर्वेच त्याच्या घरावरीहीं हल्ला करवून पळालेते जातां उरल्यास शत्रुशल्य नाहीसैं केले. तदनंतरें महाराजानी अनापाशेटग्यास सैंध खलाव फौजदारी, मल्हार गाडेरायास किल्लेदारी, डबीर नादोपंतास चिटनिशी, येणेंप्रमाणें अधिकार देवून राज्यभार सुरक्षित कडून चालते केले. तदनंतरें महाराज श्रीरामेश्वरास यात्रेस सकल संन्नाहानिशी जावून यात्रा करून बहुत दान धर्महीं करून परतून येतेवेळेस रामनाथपुर मरवर जमेदाराने परंपरेकडून महाराजाकडून आपले राज्य स्थापित ह्मणावयाचे कळळ्या करितां गांवेंभर भोय येऊन आपल्या किल्ल्यास येऊन पाहून येकदिवस असून जावें ह्मणून प्रार्थिले. तैसेंच महाराज अंगीकार करून गेले. तेव्हा दरवाज्यांतील लोकानी न कळतां माघून येणार चिल्लरांस अटकाविले. ते महाराजास कळून तैसेच परतून चालिले. तेव्हां रामनाथपुरचे राज्य करणार बहुत भय बहुत विश्वासें कडून दोन घाटिका पावेतो महाराजाची पालखी धरून घेऊन, महाराजास बहुत प्रार्थिल्या करितां महाराज बहुत, दयावंत होऊन परतून रामनाथपुरास जावून येकदिवस राहून त्याकडील पूजा पावून परतून आपल्या स्वराज्यास पावले. रामनाथपुरवाल्याने अलीकडें

नानाच्या दाक्षिण्यास्तव नबावाचा ह्मणविला तरीही आदी विसरनासें महाराजाची शेवा केली. पेसजी बावासाहेब राजाचे राजबभार शेवटी चंदासाहेब ह्मणणार त्रिचनापलीचे किल्ल्यावरी जाऊन उतरला ह्मणावयाचे वरी लिहिलें आहेकीं त्या चंदासाहेबाने त्रिचनापलीचे राज्य साधून आपण तंजाउरास प्रतापसिंह महाराजास राज्यहोतांच येऊन घेरिलें. तेव्हां प्रतापसिंहराजे दोन महिने पावेतो चंदासाहेबासी चांगलें युद्ध केले. त्यानंतरें चंदासाहेबाने यासी काय भांडणें हे किती दिवस काय खावून भांडतील पाहूं आपल्यासही त्रिचनापलीकडें पाळेगाराची बंदोबस्ती व्हावी लागते ह्मणून आर्काडांतून बरोवरी आलातो सबदरअल्लीखानास तंजाउरचें राज्यसमग्र येक पटकोट सुभाविना जमा करून सबदर अल्लीखानाकडे ओपून आपण त्रिचनापलीस गेला. तदनंतरें सबदरअल्लीखान राज्य आपल्यास जिरेल किल्ल्यांत असणार राज्य काय करून पाहातील म्हणून खदकाची वाली देखील आपलीकरून घेऊन, तिरवादीस पश्चिमेकडे आपल्या नावें सबदरअल्लीआना ह्मणून नावें ठेवून अणाहीं घालून दोनवर्ष बसला. तेव्हां प्रतापसिंह महाराजास फार संकट पडून फौजेस देणेस व आपले खर्चासही तुटारा पडल्यामुळें फौज, भांडण्यास धजनासें गेल्याकरिता, सातान्यांस शाहूराजास पत्रलिहून पाठविले. तेंव्हां शाहूराजानी वीरुबाईचे औंटीस घातिलेते नागपुरीं असणार रघोजी भोंसल्यास व फत्तेसिंगासही साटहजार स्वार देऊन पाठविले. त्यानी अतित्वरेने घाट उतरलेते वर्तमान ऐकतांच, सबदरअल्लीखान मुल्लूक सोडून, त्रिचनापलीस पळाला. उपरी राजास मुल्लूक

मोकळाझाला. त्यानंतर रघोजी भोंसले व फत्तेसिंग उभयतां त्रिचनापल्लीस येऊन समोर मधरेंतून आलातो चंदासाहेबाचा भाऊ व सवदरअल्लीखानासहीं मारून चंदासाहेबास धरून कैद करून त्रिचनापल्ली किल्ला घेतला. तेंव्हां प्रतापसिंह महाराजानी त्याकडे आपले अमात्य अन्नप्पा शेटक्यास पाठविले. त्यानी जाऊन रघोजी भोंसले व फत्तेसिंगाची भेटी घेतांच त्यानी किल्ली ओपून घ्या ह्मणाले. तेंव्हां राजानी त्याचा अंगीकार करीनासें सांगून पाठविल्यावरून रघोजी भोंसले फत्तेसिंगानी त्रिचनापल्लीचें राज्य व किल्ला देखील राजीघोरपडेचे लेंक मुराजी घोरपडे यांकडे देऊन, आपण चंदासाहेबासही घेऊन, साताच्यास शाहूराजाकडे गेले. इकडे प्रतापसिंहराजे तंजाउर देशाचे राज्य करीत होते. तदनंतरें अन्नप्पा शेटक्याने सरखेली केल्यांत राज्य तंत्राची कामें येक विधेंकडून चालते केले तरीहीं किर्येक उद्धट कृत्य करूंलागले. त्याचा जिनस थोडा कळवितों जे—महाराजाचे योग्य साज येकंदर आपण व आपले बाइकास येकंदर करूंलागले. याखेरीज महाराजा समीप येते वेळेसही व समक्षेमांतही महाराजासी बोलण्यांतही उद्धट कृत्येच करूंलागलें. तेणे कडून महाराज कांहीं मनोवैकल्यातें पावून अन्नप्पाची सरखेली काहडून, मानाजीराव यांस सरखेलीहीं व फौजदारीहीं देऊन, अन्नप्पाशेटक्यास थोड्या दिवसाच्या कामास घरीच असा ह्मणाले. ते अन्नप्पाशेटक्यास साहीनासें सरखेली व फौजदारी आपल्यास बहूत दिवस चालिल्या करितां फौज तमाम आपल्यास वशांत असेल ह्मणावयाचे दुर्भ्रमें कडून आपले भावू बंदासमवेत केसरी कापडें लेवून बाहेर विधान करून बसले.

तेव्हां महाराजानी पूर्वीच या अन्नप्पाची दुष्टप्रकृती वळखिले होते करितां त्याच संशयाने तुह्मी हत्यारा पत्यारानिशी बाहेर बसाव यास कारण काय ह्मणून विचारून पाठविल्यास अन्नप्पानी सबूरी न करितां जा महाराजाचे अन्नखावून थोरवीस पावलेकी त्यावरीच हत्यार धरून येकदोघांस जखमीहीं केल्यावरी महाराजानी कळून अटोपत नाही ह्मणून आपल्या लोकांस हल्ल्यास निरोप दिले. त्यांच्या यांच्या मारामारींत अन्नप्पा व त्याचे भावू वगैरे सहासात जण ठार जाहले. तदनंतरें महाराजास अन्नप्पा शेटक्यानी सरकाराची चाकरी केली ते आठवास येते वेळेस समग्र अन्नप्पास मारिला तो पश्चात्ताप पावण्यासहीं कारणहोतें. तदनंतरें त्रिचनापल्लीचे किल्ल्यात असणार मुरारजी घोरपडे यानी आपले अमात्य इनीसखान ह्मणणार तुरकाचे बोधणे वरून तंजाउर राजाचा मुलूक थोडा जाहला तरीहीं चांगले राज्य जाहल्या करितां समग्र आक्रमावें तरीही तेथील राजे आपले यजमान यास्तव कांहीं मुलूक स्वाधीन करून घ्यावें तेंहीं केवल फौजबंदीने देयीनात करितां चिल्लर उपद्रव करीत असावे ह्मणावयाचें बुद्धीनें इनीसखाना बरोबरी २,००० स्वार तैनात करून पाठविले. त्या इनीसखानाने तंजाउरच्या किल्ल्यांत कोठें लुटणें, कोठें मारणें, भांडण्यास समारे होईनासें येक दोन चिल्लर उपद्रव फार आरंभिला. तेव्हां, प्रतापसिंह महाराजाने आपला सेनापती मानाजीरायास निरोपून सपागमें थोडी सेनाहीं देवून पाठविलें. त्यानी जावून थोडे दिवस त्या इनीसखानाचा पाठलाग करीत जावून शेवटी येकटा नदीचे कांठीं सांपडून तीनशें स्वार ठारमारून सात

शेंपांच घोडे व मनुष्यहीं पडावू धरून आणिले. त्या भांडण्यांत सरदार इनीसखान ह्मणणार गुप्त होऊन गेला. तेव्हाच्याने देशास मुरारायाचा उपद्रव राहून गेला. तदनंतरें महंमद अरब ह्मणणार येकजण तो कोण ह्मणजे—पेसजी चंदासाहेब उत्तरदेशाहून याप्रांतास येऊन त्रिचनापल्लीचे राज्यहीं साधून तंजाउर राजावरींहीं युद्ध करून शेवटी रघोजीभोंसले व फतेशिंगाच्या हाती सांपडून पुणें प्रांतास जावून, शाहूराजाकडून गडप्रवेश पावल्यानंतरें, त्याच्या संगतीस होतातो महंमद अरब ह्मणणार थोर सरदार, दोन तीन हजार स्वार, पांचहत्ती थोडेवारहीं, इतुक्या फौजेनिशी उघडून कोणाच्यां आश्रयांतहीं राहवेनासें आपण फूट होऊन पुदुचेरींत फराशीसांचा आस्त्रा थोडा करून घेऊन, मुलुकांत तमाम लुटणें, रात्री वडेरपाळ्याचे रानांत दवून राहणे, असें बहुतदा केल्यामुळें तंजाउरचा मुलूक व त्रिचनापल्लीचाहीं केवळ तोराजी त्याला तेंव्हां प्रतापसिंहराजाने आपले किल्लेदार मल्हारजीगाडे या समागमें मानाजीराव जगताप यांसहीं कित्तयेक सन्हाहा देऊन पाठविले. त्यानी येक महिना पावेतो त्याचे पाठीसी फिरून शेवटीं त्रिकाटपल्ली ह्मणावयाचे किल्लयाजवळ त्या महंमद अरबास सापडवून त्याचे हत्ती, घोडे हिरून घेऊन त्याकडील जुलूफकवरखान ह्मणावयाचे विरूदाचे निशानासहित कित्तयेक त्याची विरुद्धें हिरून घेऊन त्याकडील बहुत लोकांसमवेत त्या महंमद अरबासहीं मारून टाकिलें. प्रतापसिंहराजानी संतोष पावून त्याकडील विरुद्धेंसमग्र मल्लारजी गाडेरयास कित्तयेक व मानाजीरायासहीं थोडी दिल्ली. देवीकोटचा किल्ला साधगेच्या हेतूने इंग्रेजाची फौज कित्तयेक येऊन

देवीकोट बंदरचा किल्ला साधिला तरी महाराजास इंग्रेजासहीं विगाड नसतां त्यानी येण्यास कारण काय ह्यणिजे देवीकोटचे थोरसें इंग्रेजाकडिले येक जहाज पडावू जाहली. त्यापैकीं कित्येक सामाने व एक दोनी कुतरी महाराजानी ठेऊन घेतल्या करितां त्याविषयीं इंग्रेजास ते बंदर अपल्यास पाहिजे ह्यणावयाच्या हेतूवरून येऊन घेतले. तेंव्हां महाराजानी फौजदार नानाजी-रायास बरोवरी फौज देऊन पाठऊन परतून देवीकोटचा किल्ला युद्ध करून घेतला. तेंव्हां देवीकोटच्या किल्ल्यांत माहाराजाचे हुकुमाप्रमाणें जफर साहेब ह्यणारास किल्लेदारी देऊन ठेऊन आपण तंजाउरास येऊन पावले. परतून दुसराकित्ता इंग्रेजाची फौज देवीकोटचे किल्यावरी आली. तेंव्हां महाराजानी कित्येक सरदारास फौजहीं देऊन त्यावरी पाठविले. त्या युद्ध प्रसंगी इंग्रेजाची फौज सोलदाज वगैरे यावर दलक कोल्लडचे कांठासी उभे होते. तंजाउरची फौज त्यांवरी जाणेस कोल्लड नदीचा कांठ बहुत उन्नत जाहल्या करिता भलतीकडे उतरणेस घोडेस्वारास वाट नाहीसें पलीकडून वाटेने उतरून येकाच मार्गाने येणे पडिलें करितां त्या समयीं नदीत फौज समग्र उतरून येते वेळेस इंग्रज—याकडील लोकानी मार धरिल्या करितां नदीच्या वाळामुळे घोडे खेळवणूकेस देखील नाहीसें जाहल्या करितां कित्येक स्वार जायां होऊन येक सरदार वीरप्पा ह्यणणार रणास आला. तदनंतरें इंग्रजानी महाराजासी सलूक बोलून येक करारनामाहीं लिहून दिले त्यावरून देवीकोटचा किल्ला इंग्रजांस दिल्ला. ते सन् १७४९ इस्वींत. तदनंतरें हैदराबादेत होतेते थोरले निजाम शाजदीखान ह्यणणारानी दक्षण प्रांताचे वर्तमान

ऐकणेंत चंदासाहेबाने दास्तल्लीखानाचे लेंकास बदरल्लीखान वगैऱ्यांस घेऊन पारशींचा स्नेहहीं करून त्यांची कुमुकहीं घेऊन त्रिचनापल्लीचे राज्य साधिले, ते ह्यराटे शाहूराजाकडील रघोजी भोंसले फत्तेसिंगानी जाऊन तंजा उरचे राजाच्या कुमकेस्तव गेले. त्यानी त्रिचनापल्ली राज्यहीं घेऊन चंदासाहेबास धरून आणून गडावरी घातिले. हे समग्र ऐकून त्रिचनापल्लीवरी वाच्छाई निशान चढविले. ते आपण जीवंत असतांच उतरणें विहित नव्हे. ह्यणून शाहूराजास आप्तभावे कडून कागड पत्र लिहून त्याचे अनुमतेवरून ऐशीं हजार स्वारनिशी स्वार होऊन त्रिचनापल्लीस पावले. त्रिचनापल्ली किल्ला मुराररायावरी राज कारण सहा महिने करून मुरारजी घोरफडे यांस कौलावरी बाहेर काढून त्रिचनापल्लीचा किल्ला व आर्काडची सुभेदाराहीं अनवरदीखान ह्यणणार समागमें आले होते त्यांचे स्वाधीन करून आपण हैदराबादेस निघून गेले. आर्काडसुभा व त्रिचनापल्लीचे राज्या-सहीं अधिकारी अनवरदीखान जाहल्या करितां त्याचे पुत्र मापोसखानानी आर्काडसुभ्याच्या नात्याने तंजाउरची पेषकषी यावी ह्यणून जाबाबस्वाल केले. तेव्हां प्रतापसिंह महाराजानी किन्त्येक सोडवणूकेचा प्रसंग वाजवी प्रकारें सांगून पाठविल्यास समजेनासें मापूसखानाने आपले फौजा-निशी युद्धास आले. तेव्हां प्रतापसिंह महाराजानेहीं आपली शेना पाठविले. उभयतांस युद्ध तंजाउरचे किल्ल्यात उत्तरेस येक कोसावरी चांगलें भांडणें झालें. तेव्हां, मापूसखानाने त्याच्या फौजेचाहीं निर्वाह नाहीसें फौज वाताहत होऊन मापूसखानाने पराजय पावून निघून गेले. तेव्हां पड्यावू सांपळ्याचा आदर

करून परतून खान मजकूराकडे पाठविले. तदनंतरे मापूसखान आपण पराजय पावले व्यसनानें आपले बाप अनवर्दीखानास जाऊन सांगितले. तेणेकडून अनवर्दीखानानी योचना केली जे— तंजाउरचे महाराजांनी जबाबस्वाल युक्तव केले. त्यास मापूस खानानें समजनासें जलदी केल्या करिता भग्नजाहला. परंतु बाच्छाईफौज माघारली ह्मणावयाची ईर्षाथोडी अंगीकारून अनवर्दीखानानी भारी फौज स्वार वार, तोपखाना, व कालहस्ती व्यंकटगिरी, वेढवळं वगैरे स्थलचे पाळेगार वगैरे समग्राम घेऊन तंजावरचे राजावरी युद्धास स्वार होवून तंजाउरास ईशान्य भागीं तीनी कोसावरी पशुपतिगुडी ह्मणावयाचे गावांसर्माप मैदानांत उतरले. तेंव्हां प्रतापसिंह महाराजांने आपुल्या फौजापैकी तीन हजार स्वार व थोडे वारहीं, जरोरी तोफखाना वगैरे सन्नाह, गोर्वांदराव शेटगे व मानाजीराव जगताप इत्यादि सरदार समागमें देवून पाठविले. उभय सेनाही जमून प्रातःकाल समर्थी युद्ध जाहल्यांत तंजावरची फौजमग्न आत शिरून त्यांच्या तोफखानासही माघें टाकून अनवर्दीखानाची फौज तमाम ढवळून जावून तंजाउरचे फौजेकडून बहुत फौज मारीत गेली. बहुतजन नामांकित देखील पुढें टिकवनासें पळूनगेले. शेवट तंजावुरचे फौजेचे लोकानी अनवर्दीखानाचा खास स्वारीचा हत्ती भाल्या वरचीच्या मारानें खिळून उभा करून उड्या टाकून हत्तीवरी चडून अंबारीच्या काहाण्या कापूंलागले. तेंव्हां अनवर्दीखान सांपडला जाऊन चार घटकापात्रे तो अपले तोंडाने तंजाउरचे फौजेचे लोकांस प्रतापसिंह महाराजाची दुराई देऊन राहतें केले. इतक्यांत किल्ला समीप जाहल्या करितां महाराजास हें वर्तमान कळन

महाराजांनी बाच्छाई सुभेदार जाहल्या करितां या अनवर्दी-
खानास सोडून येणें ह्मणून निरोपिल्या करितां फौज निघून
आली. तदनंतरें, खान मजकूरानी महाराजास, वस्त्र पत्र, पाठवून
महाराजाकडूनहीं आपण वस्त्र, पत्र, पावून, संविधानहीं येक्या-
रीतीनें वारतें घेवून, अनवर्दी खानानें आर्काडास निघून गेले.
त्यासंधींत येक पांढरा हत्ती आला होता. तदनंतरें पेसजी रघोजी
भासले व फत्तेसिंग त्रिचनापल्लीचे पारपत्त्यास आले होते.
तेव्हां चंदासाहेबास धरून नेवून गडावरी घातले होते
ह्मणावयाचा अर्थ वरी लिहिला आहे कीं त्या चंदासाहेबास
बलावून तुला सोडितो तूं कोठें पाहिजे तेथें जा.
परंतु तंजावरराज्य अमचे स्थल जाहल्याकरीता त्याचे
वाटेस तां जाणे गरज नाहीं ह्मणून त्यापासून लिहिले.
व प्रमाणहीं घेवून त्या चंदासाहेबास सोडून दिले. तो चंदासा-
हेब तेथून निघून आदरानी सहिरास्त मोहिदीन् खानाकडें पावून
त्याशी बोलून पंचवीस हजार स्वार व तदनुसार बार तोफखाना
वगैरे सन्नाहा निशीहीं रास्तमोहिदीन्खान् चंदासाहेबा सहित
दक्षिण प्रांतास स्वारीचे वेळेस फराशीसासहीं पत्र पाठवून
संविधान लावून बरोबरी त्याची कुमुकहीं घेवून आर्काड
सुभेदार अनवर्दीखानास मारून आर्काडास पावले.
तेव्हां आर्डाडांत होतेते महमंदअल्लीखानाने गुप्तमार्गेकडून
नागपटनास पावून दोन तीन दिवस तेथें राहून तेथून
प्रतापसिंह महाराजास कागदपत्र पाठविले. महाराजांनी त्या
कागदाची नम्रता व वेळसमयहीं मनास प्रार्थिले त्यास अह्मी
आश्रा देणेच विहित पलीकडे चंदासाहेब व हिरासत मोहिदीन-

खान यांकडून आला उपद्रव येवो पाहूंचेवू ह्याणावयाचें दृढतेनें नवाब महंमदअल्लीखानास बलावून घेऊन आपले बाड्यामधील खांस बागा मधील महालांत स्थल करून देऊन ठेऊन घेतिले. नवाब महंमदअल्लीखानानी तीन महिने महाराजाच्या आसेंत असून श्रीरंगपट्टणचे कर्तार व देवराज दळवाई यांसीं व दक्षिण-गांतीचे पाळेगारां समग्रांसहीं व हैदराबादेश ज्यासरजंगास व आर्काडपट्टीचे कालहस्ती, वेंकटगिरी, बोम्मराज वगैरे भारी पाळेगारासहीं पत्र लिहून पाठवून तीन महिन्यांततरे आपण त्रचनापल्ली किल्ल्यास जावून पावले. त्या दिवसांत प्रतापसिंह महाराजानी आपले पुत्र तुळजा महाराजास नवाब महंमद अल्लीखान राजाचा आसांत येईनाते अगोदरीच त्याचे प्रथमलग्न मोहितेयांची लेंक्रीस घेऊन केले. त्या बाईसाहेबाचे नाव राजस बाई साहेब ह्याणून. तदनंतरें किन्त्येक दिवसांततरे महाराजाची प्रथमस्त्री अहल्याबाई साहेब परमपदास पावले. चौथीस्त्री यशवंतबाईसाहेबाचे उदरीं दोघ्याकन्या जन्मल्या. पुढें त्या दानी कन्यांस लग्नाचा काल प्राप्तजाहल्या वेळेस येक कन्या माडीकास, येक कन्या लिंबाळकरास देऊन लग्न जाहले. प्रतापसिंह महाराजाचे राख्या सातजणापैकीं अन्नपूर्णाबाई म्हणणार राखीचे पोटीं रामस्वामी म्हणून येक, कृष्णस्वामी येक, ऐशे दोघे लेंक जाहले. परतू ते विहित मार्गेकडून नाहींत अवहित मार्गे कडून उत्पन्न जाहले म्हणून लोकवदंती प्रख्यात होती. त्यापैकीं धाकटे टेंक कृष्णस्वामी म्हणणार किन्त्येक दिवस वाहडून दैवगतिस पावले. जेष्ठ लेंक रामस्वामी ह्याणणार होते. त्यांचे नावेच अमर-सिंह ह्याणून रुढा पडली. ह्या चार बाबती लिहिल्या त्या येक

कालीच असनात सात पांच वर्षे माघे पुढें असतील. कळाव्या-
स्तव लिहिलें. तदनंतरें पळीकडील पूर्वोत्तर लिहितों जे—हिरासत
मोहिदीनखान व चंदासाहेब देखील दक्षिणप्रांत साधणेच्या हेतूने
निघून पुदुच्चेरीच्या वाटे त्रिचनापल्लीस जाणारानी प्रतापसिंह
महाराजास कांहीं फौजेच्या खर्चास माघून पाठविलें. महाराजानी
नवाब महम्मद अल्लीखानाचा अमचा स्नेह विशेष जाहल्या
करितां त्याच्या शत्रूस अह्नी कुमुक करिणें विहित धर्म नव्हें
ह्मणून निराकरण केले. त्या रागाने हिरासतमोहिदीनखान व
त्याच्या सेना समवेत चंदासाहेब तंजाउरावरी येऊन उतरून
किल्लयास वेढा घातिला. तेंव्हां महाराजाची फौजहीं बाहेर
निघून दोन तीन भांडणी चांगल्या रीतीनें दिल्ली. चंदासाहेब
प्रभृतीनी दोन तीनदा किल्ला पाहून हल्लाचढून आले. त्यास
येकंदर महाराजानी पाडिला किल्ला येकंदर त्या त्या ठायीं
सर्वेच सर्वेच मजबूत करून ज्या ज्या वेळेस चढला हल्ला त्या
त्या वेळेस आपल्या शौर्येकडून परतविल्यांत चंदासाहेब प्रभृती
भग्नहोऊन कांहीं भांडणें, कांहीं संविधान ऐसें करित होते.
त्यांस महाराजानी आस्पद न देतां दोन अडीच महिने भांडत
होते. इतुक्यांत नाजरजंग बहुत सन्नाहानिशी हैदराबादेतून
निघून आर्काडास आले त्याचे हरोल स्वार पुढें आले. त्यानी
आर्काडांत होतातो चंदासाहेबाकडील सरदार शेषरायास मारून
टाकिले ह्मणावयाचे वर्तमान चंदासाहेबास पावतांच
चंदासाहेब बगैच्यानी तंजाउरचे किल्लयावरी वेढा दिल्ले
होते—ते हिरासत मोहिदीनखाना समवेत किऱ्येक सामान देखील
टाकून देऊन येकंदर पुदुच्चेरीस जावून पावले. नवाब महम्मद-

अल्लीखान त्रिचनापल्लीतून निघून नाजरजंगा समोर आर्कीडास पावले. तेंव्हा तंजाउरास कुमुकेस सांगून पाठविले. तेंव्हां महाराजानी आपले फौजदार मानाजीरायास फौज देऊन नाजरजंगाचे लष्करास कुमुक पाठविले. त्यानी जाऊन कित्येक दिवस असून परतून येऊन पावले. त्यानंतरे नाजरजंग देवगतीस पावले ह्मणावयाचे वर्तमानेहीं आलें. सर्वेच चंदासाहेबानी नाजरजंग देवगतीच पावतांच निघून त्रिचनापल्लीस युद्धास येवून श्रीरंगांत फराशीसाची कुमुकहीं घेवून उतरले. तेंव्हां तंजाउर राज्यांत चाकर जमादार अल्लंखान ह्मणणार पठाण येक शंभर घोड्याचा यजमान त्याने प्रतापसिंह महाराजासी विगडून अपला हक्कधरून घेवून चंदासाहेबासी मिळून त्याची परवा न करून घेवून कित्येक पठाणास मिळवून घेवून त्यास अल्लंखानाचा मेव्हणा मधरेच्या मुलुकांत तुरुंबुरुचा जाहगारदार येक होता त्यासी संविधान करून घेवून नाडचें कल्लर कित्येक मिळवून मधरेवर जावून उतरून मधरेचे किल्ल्यांत मापूसखानहोता त्यासी भांडून त्याला त्रिचनापल्ली पळवून आपण मधरा, त्रिनवलीराज्यं साधून थोडेच दिवसांत तीन चार हजारस्वार फौज जमाकरून त्या फौजेनीशीस चंदासाहेबास कुमुक आला. येकून चंदासाहेब येक, फराशीस येक, अल्लंखान येक, ऐशे तीचेजगहीं येक होऊन त्रिचनापल्लीवरी युद्धास सन्नद्ध जाहले. तेंव्हां महंमदअल्लीखान त्रिचनापल्लींत असून आपल्यास केवळ आप्त ऐशे तंजाउरचे महाराजासी सांगून पाठविल्याक्षणी महाराजानी आपली फौज हजार स्वार, पंधरा हजार पांयदळ, भारी तोफखाना, व रस्त वगैरे देऊन मानाजीराव सर्दा-

रासहीं देऊन कुमुकेस पाठविले. तैसेंच विजयरघुनाथनायड
 मानाजी थोडीबहुत आपली फौज देऊन पाठवून शेवटी रस्तेची
 कुमुक केले. तैसेंच रामनाथपुरचे मरवर व वोडयातेवर यानी
 थोडी थोडी कुमुक पाठविले. त्याखेरीज श्रीरंगपट्टणाची भारी
 फौज घेऊन नंदराज दळवाईयानी सेदंखदू ह्मणणार सरदारा
 कडून नवाब महमदअल्लीखानानी सांगून पाठविले करितां
 आपल्या कडील सरदार कत्ती गोपालराज ह्मणणारास त्रिचना
 पल्लीचे किल्यांत पाठवून नवाब महमदअल्लीखानास कांहीं द्रव्यहीं
 देऊन आपण आपल्या भारी फौजेनिशी महंमदअल्लीखानास
 कुमुक आले. तैसेंच मुरारजी घोरपडेहीं नवाइतासी आपल्या
 फौजेनिशी वु मुकेस आले. येणेप्रमाणे चंदासाहेब, महंमदअल्लीखान,
 मुरारजी घोरपडे वगैरे उभयतांची फौज उतरून युद्धास सन्नद्ध
 होऊन प्रथम अलंखान ह्मणणार तंजाऊरचा चाकर होता. तो
 मधरेचा मुलुक साधून चंदासाहेबास कुमुक आला. तो अपले
 फौजेनिशी इतर फौजहीं कित्त्येक घेऊन तंजाऊरचे सरदार
 मानाजा रायांस सन्मुख युद्धास आला. तेव्हा मानाजीरावहीं
 आपली फौज सन्नद्ध करून युद्धास सन्मुख होऊन येकमेकांस
 हातभिटून गोळागोळीचे युद्धहोत असतां इंग्रजाकडील सरदार
 मेदर ह्मणणार थोड्या फौजेनिशी त्रिचनापल्लीचे किल्यास
 जाणार वाटेंत मानाजीराव युद्धास सन्मुख होते त्यांस पाहून मेदर
 मजकूर मानाजीरायासी येऊन वर्तमान विचारिले. राव मजकूर
 रानी सकल पूर्वोत्तरहीं जाणते केले. ते ऐकून घेऊन मेदर मजकूर
 तोफखाना जवळी येऊन आपल्या हताने तोफा फिरवून ठेऊन
 शिर पाहून चार पांच बार केले. त्यांत येक गोळा जावून हौद्या

वरील अलंखानाचे गळ्यास लागून त्याचें डोसकें उंडालें. सैंबेंच तंजावरचे थोडे स्वार अलंखानाचे फौजेवरी पडून मारामारी केल्यांत रणास आली फौज जातां उरलेतें टिकावनासारखें वाताहत होवून गेली. उरलेते सांपडलेत्यांस धरून घेवून तंजावरचे स्वार मानाजी रायांकडे पावले. येणेप्रमाणे पहिली फत्ते तंजावरच्या कडून महमद अल्लीखानास जाहली. तदनंतरें महम्मदल्लीखान व चंदासाहेबास युद्ध लागलें ते बहुत दिवस वाहडलें. श्रीरंग व त्रिचनापल्लीस मध्ये कावेरी आहे कारतां कावेरीचे उत्तरेचे कांठीं चंदासाहेबाचे तरफेनें फरांशीसाचे मोर्चे, कावेरीस दक्षिणेचे कांठीं नवाब महमदल्लीखानाचे तरफेनें इंगरेज्याचे मोर्चे येणेप्रमाणे युद्धास लागलें. तेंव्हां नंदराज व मुरारजी घोरपडे व मानाजीराव जगथाप यानी समग्र चंदासाहेबाचे फौजेस येकदा पारिस्त सोडिनासें चहूंकडून वेदून निर्बंध केल्यामुळें चंदासाहेबास खर्चासहीं नाहींसैं व रस्तहिं नाहिसैं फौज बेदिल्ल होऊन फौजेचा समग्र दंगा जाहल्या समयीं चंदासाहेवानी निघून जावें ह्णालियांहीं कोठेंहीं वाट नाहोंसैं वेढिल्यास्तव आपली फौज आपल्या आटोक्यांत येईनासैं जाहल्या करितां चंदासाहेबानी तजवीज केली जे; आपण केल्या मनसोब्यांत येकहीं फळलें नाहीं येथून निघून कोणाकडे जावें यास ठाव नाहीं असो गेलों ह्णिजे कैसेहीं वांचू ह्णालियां फौजेचे लोक सोडीत नाहीत; बाहेरहीं वेढा पडला आहेकरितां, अमचे फौजेचे लोकच उद्या परव्हांत आह्वास धरून, महमदल्लीखानाकडे ओपून देतील. महमदल्लीखानाचे बापास आपण मारिले आहे. त्याक-

रितां तो दावा घेईल; यास्तव तंजावरकर भले सज्जन व शौर्य-
वंतही आहेत त्यापासी जावेंतरी आपल्यास राखतील येक म्हणजे
तेही राखूं सकनात कां म्हणजेन इस्तकबिले पासून त्यासी
सलूक राखिलों नाही. याखेरीज म्हराटाशी प्रमाण करून देऊन
आलों तेव्हांही तंजावरावरी भांडणेच केलों करितां ते आप-
ल्यास काय म्हणून राखतील. याखेरीज महमदअल्लीखान् इंग्र-
जाचा स्नेह त्यास फार आहे. त्या नात्यानेही आपल्यास राखी-
नात परंतु आपल्यास जीवंत महमदअल्लीखानाशीं बोपीनासें
तुमचे हातानें मारून सोडा ह्मणून त्यांस प्रार्थून येथें असून
महमदअल्लीखानाचे हातीं बोपीलेंजाण्यापेक्षां तंजावरकरांचे हातीं
मारिलें जाणे बरें, ह्मणून दृढ निश्चय करून अर्धरात्रीं समर्यां
कोणासहीं न कळवितां एका घोड्यावर स्वार होउन एक खिज-
मतदार बरोबर घेवून अति रहस्यकरून तंजावरचें लष्कर
त्रिचनापल्लीस पूर्वेस कावेरीस दक्षिणेकडे उतरलें होतें. त्या
लष्करांत येवून सरदार मानाजिरायास रहस्यें कडून सांगून
पाठविलें. तेव्हां मानाजिराव एकटेच पलीकडे जावून चंदासा-
हेबासीं भेटून बोलिले जे—तुझीं कां आलां. तुझांस राखणें
अमच्यानें कोणतें विधें कडूनहीं होणार नाही. महाराज प्रताप-
सिंहराजे साहेबासहीं तुमच्या ठाई राग फार आहे. करितां
तुझांस आझीं राखूंसकना आतांहीं पाहिजे ते खर्चास देतो.
तुझीं आपले फौजेंत जा. तेथें जाणें मनास येईना तर खर्चासहीं
देतो बरोबरी मनुष्यहीं विश्वासुक देतो. आतांच यथून निघून
जा दक्षिण प्रांतीं झाडी फार आहे. तेथें जाऊन, तेथून पलीकडे

जाणेस मन असल्यास जाबुये. अथवा येथूनच बोडयारपाळेचें राणांत असून पलीकडे वेंटवल्लम त्रिणामलेचे झाडी दाटहीं जाउये करितां तुह्यांसी सुचलेंते करा ह्मणाले. त्यास चंदासाहेबानीं उत्तर दिलें जे—हा अर्थ समग्रहीं जाणून आले. तुह्यां करावयाचा उपकार काय ह्मणजे महमदअल्लीखानाच्या हातीं जीत वोपुनका तैशा प्रसंगांत तुमच्या मनुष्या कडून मारुंटाका येवढें अभय द्या ह्मणून मागी- तले. तेंव्हां मानाजीरायानी त्यास जीत वोपीत नाहीं ह्मणून भरवसा देऊन त्यासप्रत्येक स्थळ करून रहस्यानें व जतनाईनेहीं ठेवून त्याक्षणीं तंजावरास चालिले. पुर्वोत्तर समग्रहीं विस्तार करून लिहिले. त्यास प्रतापसिंव्ह महाराजानी वुत्तरदिलें जे या चंदासाहेबानें केल्या कृत्यास त्याला आम्हीं राखिताच नये तत्रापि शरण आल्यावरी ते समग्र आठवास आणूनये. त्याला राखणेच विहित करितां त्या चंदासाहेबास तंजावरास पाठवा ह्मणून लिहिले. तेंव्हां चंदासाहेबास दृष्टीस आड झाला. तें वर्तमान नवाब महमदल्लीखानास कळून शोध घेतल्या ठायीं तिसरें दिवसीं तंजावरचे लष्करांत आहेत कळून तेंव्हां मानाजिरायास व महाराजासही प्रार्थना केली जे महाराजामुळें माझा जीव राहिला. महाराजानी आम्हा दिल्या करितां वांचून पुनः माझ्या भाग्यास पावलों. त्या वेळेसही रासदमोहदीनखान व चंदासाहेब आले. तेंव्हांही माझा जोहार करून मला आम्हा देणार कोण धैर्यवंत होता. तैशा वेळेस महाराजानी मजमुळें आलाच पाहून घेतों ह्मणावें या धैर्याने मला आम्हा दिल्यामुळें मीं पुन्हः दबल- तसा जाहलों. आतांही तैशीच दया करून माझा बापाचा दावा

म्यां घेइजेसें चंदासाहेबास मला द्यावें ह्मणून बहुता रीतीनें प्रार्थिलें. याखेरीज नंदराज व मुरारजीघोरपडे यानीहीं चंदासाहेबास आपल्यापासी सोडून द्यावें ह्मणाले. तैसेंच इंग्रज सरदारानीहीं या चंदासाहेबास आपल्यापासीं ओपावें ह्मणून कांहीं जोरानेहीं मागूं लागले. तेंव्हां मानाजीरायास व त्यासहीं चर्चा होवून जीत कदापी ओपिणार नाहीं ह्मणून चंदासाहेबास मारून सोडिलें. सन १७५२ इसवी जून माहे तारीक ३ स चंदासाहेबाचें डोसकें कापून नवाबाकडे पाठवून मानाजीराव तंजाउरास निघून आलें. या अगोदरी तंजावुरची फौज कुमुकेस येताना सन् १७५२ इसवी येप्रेल् तारीख २१ स मानाजीराव यानी कोविलडीचे किल्ल्यांत फ्रांशीसाचे ठाणें होतेते उडऊन किल्ला स्वार्धान करून घेतले. तदनंतरें, चंदासाहेबासच डोसकें कापिल्या नंतरें नवाब महमदल्लीखानानी प्रतापसिंह महाराजाचे खैराती खर्चास ह्मणून यळंगाडाचा मुल्क लक्ष रुपयाचा व कोविलडिचा किल्लाहीं दिले. तैसें विजयरघुनाथराय तोंडमानास प्रेषकषी माफ केले. नंदराज व मुरारजी घोरपडे यानां त्रिचनापल्लीचीच आशा राहून नवाबाशी युद्धास प्रवर्तले. तेंव्हांही तंजाउरचे महाराजानी नवाबास कुमुक पाठविले. थोडे दिवस युद्ध जाहलें त्या युद्धात नंदराजा कडील येक हत्ती पळून तंजाउरास येवून पावला. व नंदराजाकडील येक तोफ तंजाउरचे सरदारानी पडवू घेऊन आले. तदनंतरें नवाब महमदल्लीखानानी त्रिचनापल्ली किल्यांत इंग्रजाचें ठाणे मजबूद ठेऊन आपण जरोरीं चंन्नपट्टणास थोडी इंग्रजाची फौज घेऊन गेले. ते वर्तमान नंदराज मुरारजी घोरपडे त्यांस कळून आपल्यास दगा देऊन गेले म्हणून

मुरारजी घोरपडे यांचे भाउ भुंजगराव व त्यांचे जावाई देखील थोडे स्वारानिशी पाठलाग करून, पन्निरट्टि तिर्वादीकडे गांठून, नवाबाचे पीलखावरी हल्ला केले. तेव्हां, नवाबा कडील लोकानी बंदुका बार केल्यांत मुरारजी यांचे भाउ व जावाई देखील ठार जाहले. नवाब पलीकडे निघून गेले. पलीकडे गेले हे वर्तमान मुरार रायांस कळतांच केवळ विमनस्क होऊन मुरारराव आपले फौजेनिशी आपले खस्थळास निघून गेले. नंदराज उभय कावेरीतीर आक्रमून कित्येक दिवस जंबुकेश्वर प्रांती असून तदनंतरें आपले श्रीरंगपट्टणास जावून पावले. तदनंतरें प्रतापसिंह महाराजानी आपले पुत्र तुळजा महाराजास माहाडीकाची लेंके राजकुमारबाईसाहेबास दुसरें लग्न करून दिले. सर्वेच सहा चार महिन्यांत मोहित्याची लेंके मोहनबाईसाहेबास घेऊन तुळजा राजास तिसरें लग्न करून दिले. या उपरी महाराजानी आपले फौजदार मानाजीरायांस दक्षिण प्रांतास पाठविणेंस एक कारण जाहले. ते काय ह्मणजे रामनाथपुरचे जमीनदार मरवर महाराजाचे आश्रयांत केव्हांहीं असणार; तरी हीं, नूतन धाकुटे वयस्थांस अधिपत्य प्राप्त जाहल्यामुळें आपल्या यौवन मर्दे कडून कांहीं कुमुकहीं मिळवून घेऊन नवाब महमदल्लीखानाचा आश्रय दृढ ह्मणून समजून दक्षिणप्रांत महाराजाच्या मुलुकांत थोडी दुष्ट चर्या आरंभिला. येक दोन वेळेस महाराजानी क्षमा करूनहीं पाहिले. तदनंतरें त्यांत नवाबाचे कृमही थोडे आहेत ते जाणून दक्षिणप्रांत तिरवाडनिरीचा मुलूक कधींहीं तंजाउर संस्थानासी मिळालातो; महाराज रामेश्वर यात्रेस गेले वेळेस रामनाथपुरचें अधिपत्य करणार मरवर वडलि होता

त्याने महाराजाची शेवा फार करून आर्जविल्यामुळे तो तिरवाड-
 निरिचा मुलूक त्याचे दाक्षण्यास्तव थोडे दिवस त्याला सोडिले
 होते. त्यास त्याचाच ल्योक मरवराने नवाबाच्या कृष्मास
 वश्य होऊन महाराजाचे मुलुकांत दुष्ट चर्येस प्रवर्तल्या करितां
 फौज व फौजदारांस पाठविणेस कारण जाहलें. तेंव्हां, मानाजी-
 राव् फौजेनिशी जावून लढाई करून प्रथम हनुमंत गडाचा
 किल्ला, व वरूरचा किल्ला, व मंगळ गडाचा किल्ला, व
 कुबटीचा किल्ला, हे चारीहीं हल्ला करून घेऊन, तिरवाड-
 नीरीचा मुलुकहीं जमा करून जास्ती अर्मुख कोटचा किल्यावर
 शहा देऊन युद्ध केले तेंव्हां रामनाथपुरच्यानी बकुघा किल्ल्या-
 वरूनहीं तंजावरांतून महाराजानी अन्यत्र कार्यास्तव अर्मुख
 कोटचा किल्ला सोडून येणे ह्मणून मानाजीरायांस लिहिल्या
 करितां मानाजीरायांनीं आर्मुखकोट न व्होतां तिरवाडनिरीच्या
 मुलुकास व साधिल्या किल्ल्यास ठाणी ठेऊन तंजावरास महा-
 राजाकडे येऊन पावले. त्या संघोत नवाब महमदल्लीखानास हे
 वर्तमान कळून महाराजासीं जबाब स्वाल करिणेंसैं युक्त नाहीं
 करितां सन् १७६२ इसवींत इंग्रजाचे सरदार मेस्तर आर्पी
 ह्मणणारास कागद लिहिलें जे—त्रिचनापल्लीचे इलाखेंत असाव-
 याचे मरवराचे मुलुकांत महाराजानी हनुमंतगड वगैरे किल्ले सात
 घेतले. ते नव्हतां हनुमंतगुडीचे कुमुकेस करनल् छियू ह्मणणारानी
 करनल् हरनानाता निशान लिहून येक इंग्रजी निशान पाठविले
 होते. ते घेऊन हनुमंतगुडीच्या किल्ल्यांत जाऊन होते. त्यांनीं
 महाराजास उदंडरीतीने सांगितले. ते ऐकनासैं हनुमंत-
 गुडी किल्लाहीं हल्ला करून घेऊन करनल् छियूकडे

होतेते इंग्रजी निशानहीं फाडिले हणून लिहिले. ते वर्तमानहीं महाराजास अवगत जाहलें. तदनंतर कित्येक दिवसाने पुदुच्चेरी बंदरास गवनरमेंटचे अधिकारास मुसे लाली ह्मणणार सरदार आला. त्यानें पूर्वीं परिशोध न घेतां अकार्णिकें कडून तंजाउरचे राज्यावरी युद्धास आले. तंजाउरचे राजानी तुमचे येण्यास प्रसक्ती काय ह्मणून विचारिल्यां सदुत्तर न देतां थऊन तंजाउरच्या किल्ल्यास वेढा देऊन उत्तरले तेंव्हां प्रतापसिंह महाराजानी दोन महिने पावेतो तो किल्लाभांडवून शेवटी आपली फौज बाहेर काहडून मुशे लालीचे लष्करावरी रतावा पडून, बहुत सोलदाज वगैरे कित्येक सरदारासहीं मारून, व कित्येक फौज मुलुकावरी पाठवून, त्याचे लष्करास येक दाणा, रस्त, येवूंदेइनासें बंद केले होते; तेणेकडून मुसे मजकूर घाबरें होऊन, भारी तोफा व भारी सरंजाम जडगीर कित्येक टाकून देऊन, अघाद त्वरेनें मजल दरमजल करून पुदुच्चेरीस पावले. तेंव्हां महाराजानी आपल्या मुलुकास तमाम आज्ञा दिले जे—या संस्तानांत परंपरेपासून चालत आला दंडक या मुलुकांत फरंगी मनुष्य कोणी आल्याने त्यास त्या त्या ठाईचे जकातीत हसल घ्यावें, याची पद्धती फरंगी सरदार चालत येणारास आसामी येकास पांच होंन्नप्रमाणें, व घोड्यावरी बसून येणाऱ्यास त्यास अधीक, फरंगीलोक पाठर्खांत बसून आल्याने त्यांस विशेष हसल, आणी कांहीं फौज घेऊन कोणी फरंगी सरदार आल्यां त्याने अगावू महाराजास सांगून पाठवणें; महाराजानी जगातीवाल्यांस हसल माफ्नास परवानकी पाठवून निरोप देणें: येणेप्रमाणें परातन चालत आल्या दंडकास हलीबं-

दरचे फरंगी कित्येकासी संस्थानास स्नेह विशेष जाहल्यामुळें, या उपरी निरंतर त्या लोकाचा येव होत जाईल. त्यांतहीं फौजे-निशी येणार आह्वास कळूनच येतील; त्या खेरीज येणार फरंगी अनेक कोणत्या बंदरांतून कोण्या रीती आल्याहीं त्या कोणास आह्वापासून हसल माफ केला असें घेणें गरजनाहीं ह्मणून आज्ञापिलें. तदनंतरें पुदुच्चेरीचे गवर्नर व जनरलहीं चंन्नपटणचे किल्ल्यास मोर्चे लाविले तेंव्हां, चंन्नपटणचे गवर्नर यानी महाराज चंदासाहेबाचा कलाप पडिल्या पासूनहीं व नवाबास महाराजानी केल्या उपकारास्तव्हीं महाराजासीं विशेष स्नेह राखिला होता करितां महाराजास कुमुक पाठवावें ह्मणून लिहिले. तेंव्हां महाराजानी महमद इसूपखान् कुंभदान् त्रिचनापलींतून जाणाराबरोबरी चारी पांचशे स्वार वगैरे कुमुक पाठविले. त्या महाराजाकडील कुमुकेच्या फौजेनी चन्नपाटणावरी उतरल्या मुसे लालीचा लष्करास कोणती रस्तहीं येऊं देईनासे व फौजहीं येऊं देईनासे बहुत मारामारी करून वाट बंद केले. त्या वरी मुसे लालीचा फौजेचा निर्वाह नाहींसें मुसे लाली पुदुच्चेरीस येऊन पावला. दुसरा कित्ता पिकेट साहेब कारक्यालावरी येऊन उतरले. तेंव्हां महाराजाचा कुमुक आपेक्षिले. तेंव्हांहीं महाराजानी कुमुक पाठवून साहाय केले. तदनंतरें तिसरा कित्ता पिकेट साहेब पुदुच्चेरीचे किल्ल्यावरी जाऊन उतरून लढाई केले. तेंव्हांहीं महाराजाची कुमुक आपेक्षिले. तेंव्हांहीं महाराजानी भारी कुमुक पाठवून साहाय केले. येणेप्रमाणे तीनी कित्तेसहीं इंग्रजाचे खांस राज कारणास महाराजानी कुमुक करून साह्य केल्या करितां पिकेट-

साहेब फार संतोष पावून आपण विलायतीस जात्या अगोदरी मेस्तर डुळिकेस ह्मणणार सर्दारास महाराजा कडें पाठवून महाराज व इंग्रजाचे स्नेहातें पुरोवृद्धीस येक त्रहीं केले. तदनंतरे मानाजी राव जगताफ यांस सरखेली व फौजदारी चालत होती परंतू मानाजी रायांची चलंती कोणतें योग्यतेसहीं युक्त नव्हते करितां मारून टाकावें तरी माफ व येक दोघांस त्यांच्या अकृत्यास्तव मारिले. तरीहीं मारावे ह्मणावयाचें महाराजाच्या चित्ता नव्हतें करितां मानाजीरायांस न मारितां सरखेलचे पदमात्र काहडून ब्राह्मणाची जात कोणत्या कृत्रिमासहीं धजणार नव्हे. आणि भिवून बुद्धीने वर्तुणूक करतील ह्मणावयाचे निश्चये कडून सकळ राज्य तंत्रहीं डवीर नारोपंताचे स्वाधीन करून शेवटोरहीं चालवीत आले. तदनंतरे, नवाब महमदल्लीखान् त्रिचनापल्लींत येऊन असून तंज;उरचे महाराजासी प्रेषकषीचा जबाब सवाळ केले. तेंव्हां महाराजानी सांगून पाठविल्या उत्तरास नवाबाचें उत्तर ताळापडनासें महाराजानी फौज सन्नद्ध करून युद्धास सिद्ध जाहले. तेंव्हां इंग्रज सरकारच्या सरदारानी महाराजानी नवाबास केला उपकार आणि आपल्यासी राखिला विधहीं मनास आणून नवाबाहीं मागावयाच्या रीतीचे सांगून आपल्या मध्यस्तीने माघील राहिलें प्रेषकषीस येक हद्द करून या उपरि प्रति वर्षीहीं द्यावेयाची प्रेषकषी इंग्रज सरकारचे मारफतीने देणें ह्मणून वारून उभयतांस बूदल्लेचें स्तलांत भेटीचे संविधान करून समाधान केले. त्या दिवसांत लेंक तुळजा महाराजास दुसरी स्त्री राजकुमार बाईसाहेबाचे उदरी येक कन्या जन्मली. पेसजी मृत झाहल्या बाई शाहजीराजा ह्मणणार वांचला आहे ह्मणून कुष्पी

बटकीचा लेंक सुभान्यास तंजावरचें राज्य प्राप्त व्हावयाजोगें केल्या कोथाजी घांटका उधडून गेला तो अस्त्यि-लूचें राणांत यंक्या खेड्यांत आलाहे ह्यणावयाचें महाराजास कळून दोघे विश्वासुक आप शिपाई त्या बरोवरी कित्येकांसहीं देऊन पाठवून त्यां कोथाजी घांटक्यास मारून टाकिले. येणे प्रमाणे प्रतापसिंह महाराजानी राज्य करण्यांत उत्तम पुण्य कीर्ति विस्तारली. त्याचा विस्तार थोडा जाणवितों जे—उत्तरदेश सातार, पुना, अवरंगाबाद. पावेतोहीं व पूर्व दिशेस समुद्र मध्य प्रदेश, अच्चि, याळयाण, खंडीदेश, शिंगळद्वीपा पावेतोहीं दक्षिण प्रदेश, मलयाळ, कोळंब, कोच्ची गिडडाघाली, श्रीरंगपट्टण देश, बुदल्लर देश, गुत्ती, कुष्णातीर, पनाळगडा पावेतोहीं प्रतापसिंह महाराजाची उत्तमरीती, उत्तमचलंती, दानधर्महीं, धर्मकीर्तीहीं, औदार्य, शौर्य परराज्य भयंकर इत्यादि कीर्ति पसरल्या. आणि स्वराज्याचे जन समग्रहीं महाराजाचे दानादि औदार्य गुणांकडूनहीं जनरंजक शक्तीकडूनहीं सकल उपजीविकेचे प्रजा समग्रहीं सूखावल्या ऐशा महाराजास परलोक प्रयाण दिवस समीपल्याचे कित्येक चिन्हे दिसू लागली त्यांचा विस्तार थोडा जाणवितों—प्रथम निर्याणास सहा महिन्या अगोदरी पासून महाराजाची चित्तवृत्ती अतिशय क्रोधाविष्ट जाहली. त्यास येकच दृष्टांतर सांगते जे—देवदर्शना निमित्त महाराजानी तिर्वाळूरची सवारी केली. तेव्हां महाराजाचेच सेवकांत दोघे मराठे मावळे माघें राहिलें. त्यांनी महाराजाचे सेवेस अभ्यंतर पडतेंकीं ह्यणून त्वरेने स्वारींत मिळावें ह्यणून धांवत आल्या करितां त्यांचा

अंगवात व त्यांचा पदसंघट्टन रोमा पासून उडाले रज यादोही चाहीं स्पर्श महाराजाच्या अंगास जाहलेसं करितां भासलें महाराजानी याक्षणी त्या दोघांचाहीं शिरच्छेद कराविले. त्यांस त्यांवरी शिरच्छेद करावेंयाजोगें गुना नव्हता करितां प्रपंचास समग्र आजतागाईत महाराजानी केल्या वर्तु-वर्तणुकेस हा विपरीत चिन्हसं भासलें. ऐशी आणखी कित्येक उग्र कृत्यहीं चालिली. याखेरीज दैवी दृष्टांत येक सवळ चालला तो कायह्मणजें—महाराजाचा निर्याणास तीन महिने अगोदरी पासून रात्री काळी बारा घटिक्या नंतरें बावीस घटिका पावेतोहीं येक थोर ऐसा रोदन शब्द होणे. महाराज आदि कडून सकल लोकाहीं हा शब्द किल्या बाहेर होतो ह्मणून पहावयास गेल्या ठाई, किल्यात होणे किल्ल्यांत पाहिल्यां बाहेर होत्या सारिखें असणें येणेप्रमाणे तीन महिने जाहलें. तदनंतरें, दिवान वाडयास पश्चिमभागीं पेसजी नायड कूट राज्य केले त्याच्या हजारीवरील येक गोपूर होतें त्या गोपुराचें शिखर उत्तरची वाजूचें येका येकी खचून पडलें. इत्यादि दुःश्चिन्हें ह्मणून सकल प्रपंचांतहीं ह्मणूलागले. आणखी कित्येक दुःश्चिन्हें लोकांच्या दृष्टीसहीं दिसूं लागली. त्यानंतरें, प्रतापसिंह महाराजानी आपल्या तपोबळें कडून व योगाभ्यासा कडूनहीं श्रीगुरू वाक्या-च्या दृढाभ्यासा कडून आपले निर्याण नीट कळून घेऊन परि-पूर्तीचे दिवस आनंदेंकरून भोगीत असतां तुकोजी महाराजाचे परिगृहीत स्त्रियांपैकी झाले पुत्र समग्र मृत जाहले. त्यांत नाना साहेबाचे पोटी मात्र येक पुत्र अपुसाहेव ह्मणणार राहिले ह्मणा-

वयाचा अर्थ वरि लिहिला आहेकीं ते अपूसाहेब आपल्या राखीचे पोटीं झाली संतती येक लेंक नानासाहेब ह्यणणारास ठेउन आपण देवगतीस पावले. त्या परलोक गत अपूसाहेबास उत्तर कृत्य दहारोजाचेंहीं करवून त्याचे बारावे दिवसीं प्रतापसिंह महाराज आपले पुत्र तुळजाराजास उत्तम रीतीची वर्तणूक समग्रही सांगून दृढप्रज्ञा झून शेके १८८५, १६८५ स्वभानु संवत्सरीं प्रतापसिंह महाराज परमगतीस पावले. त्या समागमें त्याची तिसरी स्त्री यमुनाबाई साहेब, पांचवी स्त्री सखवारबाई साहेब उभयतां बाईसाईब अनुगमन केले. सवेच तुळजा महाराज तक्तनिशी जाहले. तेव्हां नवाब महमदल्लीखानानि महाराजास मुवारकाची वस्त्रे व पत्रे व मुतरमुरुग ह्यणणार येक अपूर्व पांखरूं थोर दीड मनुष्य-प्रमाण उंच त्याचे पांय उंठा सारिखे ऐसें पांखरूं पाठविले. तदनंतरे, तुळजामहाराजानी चार पांच वर्षे पावेतो आपले वडालि प्रतापसिंह महाराजाचे आज्ञे प्रमाणेच आपल्या योग्य परिवारांस यथायुक्त राखून नवाब महमदल्लीखानास संतोष व्हावयाजोगे त्यानी मधरेवरी कुमदीन महमद इस्पूखानावरी एक कित्ता व हैदरनायकावरी बेंगळूर पावेतो एक कित्ता नवाबानी राज कारण केले. त्यास येकंदर कुमुकेस फौज वगैरे व सरदार अरुणगिरि अप्पास मधरेचे कुकुकेस, वेंकटराव गाड्यास हैदराचे मुलुकावरी कुमुकेस पाठवून इतरराजे व नवाब आदि करून सर्वत्र नी श्लाघना करावयाजोगें राज्य परिपालन करिते जाहले. तदनंतरे, पूर्वीपासून आपल्या अनुसरणेंत होते त्यास दौलतवंत करावे ह्यणावयाचे अपेक्षेनें हुसेन् ह्यणणार येका तुरुकास आपले आमात्यपद दिव्हे. तेव्हां आर्काड प्रांतावर हैदरली

खानाची मोहिम जाहली होती ते हैदरलीखान् तंजाउरासमीप तिरुमलवाडीस येऊन महाराजासीं जवाब स्वाल केले. महाराजानी चार हत्ती व लाखहोन्न पावेतो दिले ते घेऊन गेले. त्या हुसेनखानसुर ह्यणणाराने वरकड राज्य कारभार कोण्यारीती केल्यांहीं मुख्यकाम प्रतापसिंह महाराजानी केला घट्ट नवाब महमदअल्लीखानास आर्काड सुभायाची प्रेषकषी तंजाउर संस्थानांतून प्रतिवर्षींहीं देत येण्याची इंग्रज सर्कारचे मार्फतीनें देतयेण्याचे केले होते. तो घट्ट ह्यणावयाचा बाधा हुसेनखान् सुराच्या विपरीत बुद्धिउदकाचे प्रवाहाने उखळिला करितां त्या आधारावरी होत्या संस्थानास धोका येईल अथवा आला ह्यणावयास संदेह नाहींसा जाहाला. तदनंतरें, तुळजामहाराजानी आपल्या अंकितलोकांचे बुद्धीस अनुसरून अस्तकविल तुकोजी महाराजाचे दिवसापासून रामनाथपुरचे पाळेगारांस सहाय संमती करावयाची चाले संस्थानांत आहे ह्यणावयाचे आधारावरून व याखेरीज नागपटण बंदराने महाराजास प्रेषकषी द्यावयाचे हत्ती जहाजावर येतहोता ते जहाज रामनाथपुरचे तालच्या कांठास लागला ह्यणून रामनाथपुरच्यानी तो हत्ती काहडून घेऊन तो हत्ती महाराजाचा ह्यणून कळूनहीं न देता ठेऊन घेतिल्याकरितां महाराज रोषात्कर्षित पावून, रामनाथपुरावरी चालकरून, तो किल्ला वेढून, युद्धकरून किल्लाहीं पावून तो किल्ला हस्तगत होते समयीं तुळजा महाराजानी युक्तयुक्त प्रसक्ती व अप्रसक्तीचे तजवीजेंत मनंप्रेरून रामनाथपुरचा किल्ला न घेतां, त्यांचा त्यांस राखून त्याकडून आपल्या फौजेची वर्तमान ह्यणून कांहा कांहीं घेऊन, तंजाउरास पावून सर्वेच आपली कन्या घांट

क्यास देऊन बहुत सन्नाहानिशी बहुत खर्च करून लग्न केले. त्या येकंदर खर्चांमुळे नवाबास द्यावयाची प्रेषकषी दोन वर्षांची बाकी राहिली. तेंव्हां नवाबमहमदल्लीखानानी तजवीज केली जे-तंजावरचे तुळजाराजे बुद्धिवंत आणि प्रबुद्धी; उत्तरेकडील ह्यरात्र्याचे अनुसंधानाचेही आणि प्रथम वयस्थ शूर जाहल्या करितां कधीही आपुले योग्यतेनुसार प्रवर्ततील, तेंव्हां आह्मासही जडदोईल यास्तव कोणे रीतीही ह्यांस हाताखाले घ्यावें, यास प्रस्तुत प्रेषवपीची वाकीही आहे याची मागणी करितांच फौज जमाकरावी प्रसंगानुसार तंजावरचे राज्य आक्रमून राजासही वश्यास आणावे कदाचित् त्यानी प्रेषकषी देऊन सोडिल्यांही क्रमेंकडून राज्य आक्रमून राजास आपले हाताखाले ठेवणेचें कार्य परंतू वेगळी योचना कामाची नाहीं ह्मणून निश्चय करून प्रेषकषीची मागणें केले. तेंव्हां काल वशांत राजाची बुद्धी दुर्मंत्र्यानी अपहरून निराकरण उत्तर लिहितेंसं केले. तेव्ह्याने नवाब महमदल्लीखान, राजाचे वडीलांनी केला उपकार न आठ-वितां राज्य तंत्रावरीच दृष्टी देऊन राज्य आक्रमणेचे बुद्धीने आपुले जेष्ठ पुत्र उमदतुलाउभ्रा या बरोबरी फौज व युद्ध सन्नाहही देऊन युद्धास पाठविले. त्यानी तंजावरचा किल्ला वेदून युद्धकेले. तेंव्हां ज्या दुर्मंत्र्यानी राजाची बुद्धी चोरून युद्धास प्रवर्ताविलेकीं त्यांस युद्ध सामर्थ्यही पुरनासं, पुढिले योचनेसही मंदत्व पावून संविधान करावेंह्मणून राजास विनवूं लागले. तेंव्हां राजानी योचना करून पुरातन वडिलाचे वेळेचे सामादिक येक दोघांसी तजवीज करून संविधान बोलून फौजेचा खर्च पंजास साठ लाख रुपये पावेतो वारून घेऊन

कांहीं नग मालहीं दिल्ले. जातां बरकडास अर्धा मुलुकाचा मह-सूल ईड करून दिले. त्यानंतरें उमदतुल् उमरानी तंजावरच्या किल्ल्या समीप तीन कोसावरी पश्चिमेंकडें वल्लं चा किल्ला आहे; त्यांत आपुले ठाणे ठेऊन येळंगाडचा मुलूक नवाबानीच दिला-होता तो आपले स्वाधीन करून घेऊन आपली फौज घेऊन त्रिचनापल्लीस पावले. तदनंतरें महाराजांनी चन्नपटणास नवा-बाकडे आपल्याकडील सरदार एशवंतराव सूर्यवंशी ह्यणणारास पाठवून कित्येक संविधान सांगून पाठविले त्यास नवाबाचे मनोगत वेगळेंच कळवितां त्या सरदारा बरोबरी येक घोडा, वस्त्र, पत्र, मात्र पाठविले. परंतू संधी समाधान केले नाहींत. तदनंतरें नवाबानी अपले बाकीचे रुपये समग्र झाड्यानिशी पावतें झाल्यावरी येक वर्षानंतरें तुळजा महाराजास ऐवज समग्र नवाबास पावल्या करितां फौजेच्या देणेस तुटारा पडल्या समर्थी त्या लोकांस समग्रहीं लांच देऊन फोडून त्यानी भांड-ण्यास फित्वा करून कित्येक सर्दारांसहीं फित्वांने भेद करून राज्यच आक्रमावें ह्यणावयाचें योजनेने त्या वेळेस मराठ्याक-डील येक सरदार माधवरावसदाशिव ह्यणणार चन्नपट्टणास नवाबाकडे चौथाईस्तव आले. त्यास आपले करून घेऊन त्याचे मन्नहीं घेवून राज्य आक्रमणेस आपले दुसरेलेंक मदारमुलुक ह्यणणारास अधिकार देऊन फौजेनिशी अकाणिककडून पाठविले. त्यानी तंजाउरास पावून कांहीं युद्ध कांहीं कृतमाचे बळाने तंजाउरचा किल्ला व राज्यहीं आक्रमून घेऊन किल्ल्यांत अपली ठाणी ठेऊन राज्याचा अधिकार समग्रही महाराजाचे पुरातन सेवक डबीर नारोपंताचे स्वाधीन करून आपण

कित्येक दिवस कुंभकोणांत असून त्यानंतर निघून चन्नपट्टणास नवाब महमदल्लीखानाकडे जाऊन पावले. येणे प्रमाणे नवाबास तंजावुर राज्य दोन वर्षे अधिकार चालिला. तंजावुर राज्य शंभू महाराजापासून भोंसल वंशास चालत आल्यांत वरकड फौजेचा विचार कैसा असल्यांहीं राजाचे आप्त परिवार मात्र युद्धास प्रवर्तल्यां बहुत सेनेचा नाशकरूं सकतील ऐसें असतां हा किल्ला अन्याकांत जाहलाकीं ह्मणून ह्मणावें तरी सकलजनानेहीं येक दोष आरोपण करावयास ठाव जाहला तो काय म्हणजे—तुळजा महाराजास राज्यपद प्राप्त जाहल्यापासून बहुत दान धर्म केले. बहुत अग्रहारे दान केले. बहुत देवालययाचा उद्धार केला. तूरुकाचे मताच्यांस देखील अनेक धर्मे ऊर्जित कडून केले. स्वतेव राजे बुद्धिवंत सकल विद्याहीं जाणणारा आंगेकडून चांगले शूरहीं ऐशा महाराजास राज्यपद प्राप्तीनेतरें, चार वर्षा उपरी दुष्ट सामादिकाचे सहवास घडत आल्यामुळें, त्यांच्या विपरीत बुद्धीस महाराजाचे चित्तही थोडे अनुसरावेयास अंगीकारिल्या करितां, त्या दुष्ट सामादिकांकडून कित्येक दुःष्कृत्ये महाराजास कळून न कळूनहीं घडत आली. त्यांत लिंगोजी भोंसलेस प्रतिनामें गिलिअण्णा म्हणणार येकास अमात्यपद प्राप्त जाहलें. त्या गिलिबिलिने राज्यांत त्याचा जिनस कळावयास प्रसक्ते पदारूढहोऊन असता ब्राह्मण जात देशस्थ आरणीकर कोनेर राव म्हणणार येका जमेदारानें आपल्या हक्कानिशी गिलिबिलि अण्णाशीं आपल्या शिपाई-गिरीच्या अंगेकडून जबाब सवाल केले. त्यात त्यांस राग आलासें कळून त्याकडील येकानें त्या कोनेर रायास अमर्यादेंनें बोलूं लागला; तेणेकरून उभयतांस चर्चा होऊन नम्रशास्त्रे कडून मारामारी

केली त्यासमयीं सात पांच जनानी मिळून कोनेरराव ह्यण्णार ब्राह्मणा वरी हात चालविल्या करितां, विशेष जखमा लागून ब्राह्मण खालता पडला परंतु त्या वेळेचा अवसर पाहतां ब्राह्मणावरी जबर जास्ती केले ह्यणावयास ठाव जाहला. हे वर्तमान महाराजास कळल्यावरी त्या ब्राह्मणास घरास पाठविले असून त्याचा उपचारही केला असल्यां तो ब्राह्मण वांचो अथवा न वांचो शब्दास ठाव नसता; तैसें न होतां त्या गिलिबिलि अण्णाचे सांगण्यासच विश्वासून त्याच्या मनोगतीनुसारच महाराजानी अंगीकारिल्या करिता त्या आरणीकर ब्राह्मणास जखमा लागूनही सजीव प्रज्ञेसहित असतांच पांयासी दोरी बांधून पंचम जातीकडूनही विदित ओढिले. तेंव्हां त्या ब्राह्मणाचे रक्त विदीत समग्र पसरून तो ब्राह्मण फार दुखवला जाऊन दुःख सोसवनास कित्येक दूर ओढिल्या नंतरें प्राण सोडिला. तेंव्हां सकलजनासही हे कृत्य परम कठोर ह्यणून बोळावेंयांस संदेह नाहीसा जाहला व राज्य नष्ट होण्यासही हेच कारण ह्यणून लोक वदंतीस थोर कारण जाहलें. तदनंतरें, नवाबानी तंजावुरचा किल्ला घेतला ते वर्तमान समग्रहीं इंग्रेज सरकाराचे सरदारानी विलायतीस कोर्टाफ् डैरेक्टर वगैऱ्यांस लिहिले. त्या वरून इंग्रेज बादशहा आदिकडून थोर सरदारानी योचना केलि जे—केंव्हांही चन्नपटणाचे वर्तमान येण्यांत नवाब महमदल्लीखानाची चलती व तंजावरची महाराजाची रीती ऐकत येण्यांत महाराजाकडून केंव्हांही नवाबास उपकारच घडत आला. परंतू येकेवेळेसही अनुपकार नाही. ऐसें असतां प्रथम नवाबानी प्रेषकषीचे अल्प कारणास्तव तंजावरचे राज्यावरी फौज बंधीकरून आपले

लेंकास पाठविले. त्यास राजानी प्रेषकषिसहित फौजेचा खर्च ह्मणून सांगितल्या प्रमाणे येकंदर बहुत अधिक द्रव्य कबूल करून यानी येक किल्ला व भारी मुल्क बांधिला. तोहीं सोडून कबूल केल्याप्रमाणे ऐवजहीं झाड्यानिशी पावतें केले असतां परतून नवाब महमदलीखानानी अकारणिक त्या राज्यावरी फौज पाठवून तंजावरचें राज्य आक्रमिले. ते फार अनुचित केले. तंजावरच्या राजानी हस्तकविले पासून केला उपकार समग्र नवाब विसरून कृतघ्न जाहले करितां, तंजावरच्या राजानी उत्तम रीतीने नवाबासी व अमचा इंग्रेज सर्कारासहीं केल्या स्नेहास्तव याक्षणां तुझी चन्नपट्टणचे अधिकारास जाऊन नवाब महमदलीखाना कडून तें राज्य माघून घेऊन, तंजावरचे तुळजा महाराजास देणे ह्मणून निश्चय कडून निरोपून लाट पिकट साहेबास पाठविले. लाट पिकट साहेब चन्नपटणास पावून विलायतीचे कोर्ट अफ डैरेक्टरचे हुकुमाप्रमाणें नानाविध उपायाने नवाबाकडून तंजावरचे राज्य घेऊन आपण तंजावरचे किल्लास पावून नवाबाकडील ठाणे होते ते उठवून तंजावरचे राज्य व किल्लाहीं तुळजा महाराजास ओपून परतून तक्तनिशीने केले. तेंव्हां तुळजा महाराजानी इंग्रेज सर्कारचे थोरवीस व नीतीसहीं त्यानी दयेयुक्त केल्या उपकारास व भावाकडूनहीं वश्य होऊन इंग्रेज सर्काराचे न्यायेस मनेकडून पातेजावून तंजावरची किल्लाची किल्लेदारी व फौजदारीहीं इंग्रेज सरकारास ओपून त्या फौजेच्या खर्चास आमुके ह्मणून एक निष्कर्ष करून व इंग्रेज सरकारचे नजरेस लक्ष चकऱ्याचा मुल्क व नागूर ह्मणावयाचा बंदरहीं आपले आप संतोषाने

दिल्हे. त्या उपरी नवाब महमदल्लीखानानी आपल्यास प्रतिवर्षासहीं प्रेषकषी यावी ह्मणून प्रयत्न केले. त्यास तुळजा-राजानी आपला किल्ला नवाबानी अकारणीक कडून घेतला; तो नव्हतां, आपल्या वाड्यांतील परंपरा राजानीं संपादून सव्वाशें वर्षापासून ठेविला होता तो माल समग्र घेऊन गेले. त्या मालाचे मोल प्रति वर्षासहीं हिशोब पाहिल्या एक वर्षाचे व्याजांत दोन वर्षांचे प्रेषकशीस एवज होतो. या खेरीज आपण सर्व विधे कडूनहीं इंग्रज सरकारासच उपकृत परंतू नवाबानी तर अपुले राज्यच घेतिले. या कारणास्तव आपण प्रेषकषी देतच नाहीं म्हणून आपण जीवंत असतोर दिल्हे नाहींत. नीतिवंत पेशा इंग्रजांकडून महाराजास आपलेंच राज्यपद प्राप्ती नंतरे महाराजांनीं केली तजवीज काय म्हणजे—वणीसकर जातीचे व हीन वर्ण जातीच्यास समीपता व अमात्यपदहीं दिल्या करितां, ब्राह्मण हत्त्यादि पातकें, राज्य नष्ट होण्यासहीं कारण जाहलें. त्या उपरी उत्तम जाती ब्राह्मण जाहल्या करितां द्रोह करीनात. अगाध कृत्यासहीं भितील म्हणून अपुलें अमात्यपद येकामागें येक ब्राह्मणासच शेवटोर चालविले. या उपरि, तुळजा महाराजांनीं आपण लग्न केल्या स्त्रियांपैकीं मोहना बाईसाहेब म्हणणार नवाब महमदल्लीखानानी किल्ला घेत्या अधिलें वर्षी प्रसव होऊन पुत्रासहीत दैवगतीस पावले होते. उरल्या दोघ्या स्त्रियांपैकीं राजसबाईसाहेब ज्येष्ठ, राजकुमारबाईसाहेब दुसरें या दोघ्या स्त्रियांसहीं पुत्रसंतान नाहीं. या उपरी होण्यासहीं होईल न होईल म्हणावयाचा संदेह भासल्या करितां, पुत्रसंतानार्थ दोन लग्न केले त्यांत एक स्त्री माहलीकाची कन्या मलश्रणाबाईसाहेब म्हण-

णार, दुसरी इंगळ्याची लेंके मोहनाबाईसाहेब म्हणणार ऐशी दोन लग्न करून घेतिले. त्यांपैकी राहिल्या स्त्रिया चौघे. मोहनाबाईसाहेबाचे उदरीं प्रथम पुत्रसतान होऊन दशदिवसांतच तो पुत्र देवगतीस पावला. तदनंतरें त्याच मोहनाबाईसाहेबाचें उदरी अब्दुलप्रतापराम जन्मले. ते अब्दुलप्रतापराजे सहा वर्षे वाडून शेवट देवी दाखवून त्या उपद्रवाने परलोक गतीस पावले. या खेरीज राजाचे दुसऱ्या स्त्रीचे पोटीं एक कन्या जाहली. तीतें अठावर्षास लग्न करून दिल्हे ह्यणावयाचा अर्थ वरी लिहिला आहे; कीं त्या लेंकीच्या पोटीं येक पुत्र मारुतसामी ह्यणून, येक कन्या शांता ह्यणून ऐशी दोन लेंकरें जाहली. त्या दोघे लेंकरास ठेऊन राजाची लेंके अपरूप बाईसाहेब ह्यणणार दैवगतीस पावले होते. त्या दोघे लेंकरासहीं तुळजामहाराजच मातृ-कृपेकडून संरक्षीत होते. दैवयोगें कडून ते दोघे लेंकरेंहीं अब्दुलप्रतापरामराजे दैवगतीस पावले वर्षांतच नातुंडे मारुतीसामी व शांतामाहीं दैवगतीस पावले. येणेप्रमाणे लेंक, लेंकी, नातुंडेहीं आपल्या समोर दैवगतीस पावल्या करितां, तुळजामहाराजास आपलेंहीं शरीर त्याग जाहल्यांच दुःख शमन या विना दुसरा मनास उपाय नाहीं ह्यणून बहुत व्यसनानें अधिक वैराग्येंकडून अन्नोदकाची चाड देखील न राखितां काल क्रमूं लागले. तेणेकडून शरीरास महद्रोग उद्भवून त्या रोगानेच तीन वर्षे काल क्रमिले. ऐसें असतां नवाब हैदरअल्लीखान ह्यणणार आर्काड चन्नपट्टण प्रांतावरी मोहिमेस आला तो तंजावर किल्ल्याकडे येऊन उतरून गोळेमारून किल्ल्यांत इम्रजाची फौज होती त्यासहीं लढाई करून तंजावरचा मुलुक समग्र जप्ती केला, त्या

दिवसांत तंजाउर देशाचे व किल्ल्यांतहीं केवल क्षाम पडून दाणा मिळेना; अशा समर्थी, सकळ जन क्षोभहीं, होऊन रोजगार बहुत मनुष्य मरूं लागली. सहाशें, सातशें, येणेप्रमाणें जाऊं लागले. तेव्हां त्या क्षामांत निर्वाह नाहीसें शेवट मनुष्यास मनुष्याने भक्षिले. तेव्हादधाने क्षाम व कलाप दोनी वारून गेला. तदनंतरें, आपुले शरीर या उपरी राहीना ह्यणावयाचे निश्चये-कडून कळल्या वरीं योचना केले जे—आपल्यास जाहले पुत्र व नातुंडेहीं आपल्या पुढेंच परलोकगतीस पावले; सांप्रत आपले शरीरहीं राहीना, आपल्या उत्तर कृयेसहीं व राज्य परिपालनेसही कोणी योग्य बाध्य नाही, करितां पुत्र पाहिजेतरी आपले वडिल केवळ राजऋषी प्रमाणें बहुत कीर्ती संपादून सकळ सोयरे लोकानीहीं त्यांचे योग्यतेस वश्य होऊन त्यांचा अंगिकार करून आपण होऊन मिळावयाजोगे वर्तणूक केले. तरीहीं तुकोजीराजाचे लग्नकरीनाते बाइकाचे पोटी जन्मले ह्यणावयाचा येक कळंक राहूनच गेला असतां तशी कोणत्या शब्दासही ठांव न राहतां आपले स्वकुलांत स्वगोत्रीज व दाइजापैकी रूप गुणेंकडून युक्त ऐशा मुलास विधियुक्त दत्त घेऊन जातक-र्भहीं संस्कारहीं करून शरफोजीराजे ह्यणून नामकर्ण केले. आतां ते शरफोजीराजे काणाच्या वंशातले ह्यणून कळावयास लिहितों जे—भोंसल वंशांत आदि पुरुष शुंभुराजा पासून तेरावे पुरुष बावाजीराजे; यांचे पोटी मालोजी राजे येक, विठोजीराजे येक, दोघे जन्मले ह्यणूनहीं मालोजी राजाचे पोटी शाहजीराजे जाहले. त्या शाहजीराजाच्या पोटी शिवाजीराजे, येकोजीराजे जन्मले. त्यांची ख्याती लिहून दुसरे पुत्र विठोजीराजाची ख्यातीहीं

किन्त्येक लिहून त्या विठोजीराजाची संततीच आतां सातान्यांत राज्यकरणारहीं व पणाळांत राज्य करणारहीं ह्मणावयाचा अर्थ येकंदर विस्तारें कडून बरी लिहिला आहे. सांप्रत तुळजाराजानी दत्त घेतले शरफोजीराजे त्या विठोजी राजाचे वंशाचेच जाहल्या करितां तो विस्तार जाणवितो जे—विठोजीराजाचे लेंक आठजणापैकीं शेवटील लेंक झ्यंबकजीराजास जाहल्या लेंकां पैकीं गंगाजीराजे ह्मणून येक लेंक. त्या गंगाजीराजास उवाजीराजे येक, तावोजीराजे येक लेंक ऐसे दोघे लेंक त्या तावोजी राजाची संतती प्रसंगानुसार लिहिलें जाईल. प्रस्तुत त्या उवाजी राजाचा लेंक गंगाजीराजे, त्या गंगाजीराजाचा लेंक सुभानजीराजे त्या सुभानजीराजाच्या पोटी उवाजीराजे ह्मणून येक व शाहजीराजे ह्मणून येक ऐशे दोघे लेंक. त्या पैकी शाहजीराजाच्या पोटी जन्मलेतेच शरफोजीराजे; त्यास तुळजा महाराजांनीं उत्तम वंश करितां, उत्तमरीतीनें विहित प्रकारें शास्त्रास अनुसरून विधियुक्त दत्त घेऊन हत्तीवरी नौबतेंनिशी गावांत समग्र साखर वांटून, सकळ सोइऱ्यासहीं जेवणें करवून, त्यावेळेस हानरबिल् इंग्रजे कुंपणीचे सरदार तंजावरचे किल्ल्यांत होते ते मेस्तर जान हडालेब्लन् रिसिडेंट व मेस्तर इपसली, मेस्तर व करणलू, मेस्तर व ऊष्टोट कमांडर व मेस्तर स्वार्च पादरी या चौघाचे हातीहीं या शरफोजी राजास या राज्याची सहज बाध्यता असतांही न्यायशास्त्राप्रकारें अह्मी दत्त घेतलें आहे. अमच्या राज्यास व भाग्यास व वंशासहीं हेच अधिपती यास तुमच्या हाती वोपितो आह्या माघार या शरफोजीराजा कडूनच राज्यतंत्र चालवून सर्वविध अभिमानेकडून याचें संरक्षण करावें ह्मणून

या चौथे सरदाराचे हाती शरफोजीराजास ओपून दिले. सर्वेच चौथे पांचवे दिवशी वसंत पंचमीच्या उत्तम मुहूर्तात श्रीप्रताप रामस्वामीचे महालांत सदर करून राजासन घालवून त्या आसनावरी शरफोजी महाराजास बसवून सकळ सामादिकांकडूनही राजवत् राजसन्मान करून आपण निश्चित जाहले. व चन्नपट्टणाचे गौनरमेंटासही चालिला अर्थ समग्रही व्यक्त लिहून पाठविले. तैसें जाहल्यास दुष्ट सामादिकांनी मिळून योचना केली जे—महाराजास निर्याण समय समीप उरला; महाराजांनी आपले राज्यधर वंशधर हा उत्तम कुलांत जन्मल्या शरफोजीराजास राजे करून इंग्रेज सरदाराचें हाती ओपिल्या करितां, या उपरि महाराजाचे निर्याण होतांच इंग्रेज अभिमानास पडून शरफोजीराजास तक्तनिशी करऊन सर्व परामर्षासहीं आपण पुढें होतील तेंव्हां तुह्या सर्वत्राचे जीवन बुडून जाईल; अमचा कोणता मानही राहणार नाही या करितां राखीच्या समूहांतील अमरसिंग येक आहेत कीं ते राज्यभारास उणें जाहलेंतरीं वयांनै प्रौढ आहेत करितां सर्व साहास करून बळ बांधून त्याला पुढें करून आपण सकळहीं अनुभोगुये करितां महाराजा जीवंत असतांच अमरसिंगास रूपरूपबलाविजेसैं करून अंकारोपण करून ठेवावे ह्याणावयाची विपरीत योचना दृढकरून येकमत होऊन तुळजा महाराजास मनोशक्ती केवळ जीर्ण जाहल्या समयीं महाराज बलाविताती ह्याणून अमरसिंगास रूपरूप आणून सोडून महाराजांनी केली वारा वारी ह्याणून येक वदंती कल्पऊन चन्नपट्टणचे गौनरमेंटासहीं सांप्रत कल्पविल्या वदंतीस अनुसरून महाराजाचे नावें लिहिल्या कागदास महाराजाचा

शिखाहीं करवून तो कागद गौनरमेंटास पाठविला. सर्वेच दुसरे दिवसी शके १७०८ पराभवसंवत्सरीं तुळजा महाराज परमपदास पावले, त्यांचे उत्तर कार्यास दुष्ट सामादिकाचे स्वाधीनतेच्या बळें कडून लौकीकार्थ शरफोजी राजासहीं जवळ ठेऊन घेऊन अमरशिग आपणच पुढें होऊन शास्त्र मर्यादा पाहिनासें चालतें केले. तदनंतरे चन्नपट्टण गौनरमेंटास अधिकारी ऐशे शिराजबळ केमल यांस या दुष्ट सामादिकानें आपण केली योचना शेखर पावणेस उपपत्ती जैसी की तदनुसार योचना करून लेडी केमळास जाणते करून त्यां कडून शिराजबळ केमळास बोधविले. शिराजबळ केमलानी त्या बोधनेचा आंगिकार करून याविषयास बंगालचे गौनरमेंटास पर्याय कडून जैसें लिहावें कीं तैसें लिहून निरोप आणवून घेऊन आपण तंजावुरास येऊन पावले. या अगोदरीच दुष्ट सामादिकानी तंजावुरात असणार इंग्रेज सर्दारासहीं आपल्या स्वमतास अनसरून कोणत्या बोलण्यासहीं पुढें न होतां असावयाजोगें सांगून ठेविले होते. शिराज बळ केमल तंजावुरास पावल्या नंतरें शरफोजीराजाकडील व अमरशिगा कडिल्यां खेराज मध्यस्थ असणारास विचारून कळून घेतो ह्मणावयाचा युक्त प्रकारें दाखवून मध्यस्थ बारा जण पंडित ह्मणून कधीहीं शास्त्रच न जाणते ऐशे दुष्ट सामादिकां पासून सोडिले त्यास मिळवून शास्त्ररीती येकीकडे ठेऊन लौकीक न्यायहीं कळना त्यास आपल्या संमतानुसार त्यांची साक्षी उभऊन घ्यावें यांजोगीं विचारणा करून बारा मध्यस्थीच्या सांगण्या वरूनच या राज्यास अमरशिगच बाध्य ह्मणून शक १७०९ प्लवंगनाम संवत्सरी अमरशि-

गास तंजावुर राज्याचे तक्तनिशी केले. त्यानंतरं अमरशिंग राजानी राज्यभार करणेंत निज बाध्य ऐशे शरफोजीराजास सहज बाध्यता असतांहीं तुळजामहाराजानी विहित रीतीनें युक्त-प्रकारें दत्त घेऊन कुंपनीसहीं निरविल्या करितां सर्व विघें कडूनहीं बाध्य ऐशा शरफोजी राजास अमरशिंग यानी मत्सरें कडून करावेंयाचा वुपद्रव सर्वहीं मेस्तर स्वार्च पादरी साहेबानी पूर्वा-पार शोधून पाहून, विचारणा केल्या ठायीं शरफोजी राजाच्या निजवाने स्वार्च पादरी साहेबाचे दये युक्त अंतःकरणास बोढिलें याकरितां त्यांनी हा अर्थ समग्रहीं इंग्रज कुंपनीस जाणतें केले. त्या संघांत कुंपनीचे तरफेने मेस्तर राम ह्यणणार सरदार तंजा-वुर रोसिडेंटीस आले. त्या मेस्तर राम ह्यणणार रोसिडेंटास मेस्तर स्वार्च पादरी साहेबानी कुंपनीस जाणविला अर्थ विलाय-तसि पावून तेथून कोर्ट अफ डिरेक्टरचे निरोपा प्रमाणे गौनर-मेंटाच्यानी लिहिलें जे—शरफोजीराजास अमरशिंगयाचे निर्वंधा खेरिज करून ठेऊन त्यांचे संरक्षण करा ह्यणून त्यांस तेणे प्रमा-णेच राजे मजकुरास वेघळें स्थळी दिवाण वाड्यांतच ठेऊन रक्षणार्थ कुंपणीचे लोकहीं ठेऊन तदनंतरें, त्यानी मेस्तर स्वार्चा कडूनहीं किच्येक व तंजावुराचे पंडिताकडूनहीं शरफोजीराजाची बाध्यता कळून घेऊन प्रस्तुत शरफोजीराजास खर्चासहीं चालावें या वाटार्थ कुंपणसि जाणते केला तेहीं, इंग्रज कुंपनीवाल्यानी मनास आणून शरफोजीराजास व त्यांचे संसारासहीं विद्यमाना-नुसार खर्चासहीं करून ठेविले. त्यावरी शरफोजीराजानी वृथा काल जावूं देयीनासें मेस्तर स्वार्चा कडून इंग्रजी लिहिण्या बोल-ण्याचे अभ्यास स्वमन केले. तेव्हां, मेस्तर स्वार्च पादरीसाहेब

यानी अंतःकरण पुरस्तर त्यांस करविले. तेणे कडून राजे मजकूर इंग्रजीचा अभ्यास चांगल्या रीतीने केले. तैसेच स्वजाति लिपी महागष्ट व बालोबंदही अभ्यासिले. व अरबी लिपीही अभ्यासिले. तशामध्येही अमराशिगानी प्रतिपदीही उपद्रवच करूं लागले. करितां सकळही मेस्तर स्वार्चास शरफोजी राजानी ओपिले. मेस्तर स्वार्चानी हे थेकंदर मनास आणून कुंपनीस जाणविले. त्या वरून कुंपनीवाल्यानी शरफोजीराजे व त्यांचे मातोश्री या उभयतांचेही मनोगत कळून घेउन तदनुसारच राजे मजकूर चन्नपट्टणास येणेस निरोप पाठविल्या सरिसेंच शरफोजीराजे व त्यांचे मातोश्री या उभयतानीही चन्नपट्टणास पावून कुंपनीच्या आश्रयांत राहिले. तेव्हां समागमें आले ते मेस्तर स्वार्च पादरो साहेब यानी मेस्तर जरीख पादरी साहेबास अपले कार्यास ठेउन आपण तंजावूरास परतून आले. तेव्हां कुंपनी वाल्यानी शरफोजीराजे व त्यांचे मातोश्री उभयतांसही आदरें मानकडून चालविले. त्यासरिसें शरफोजीराजे यांचे बाध्यस्थेची विचारणा निर्मल करावी ह्मणून इच्छिल्यासमयीं शरफोजीराजे यांस त्याविषयीं तंजाउरच्या पंडितानी निष्कर्ष केला. पुस्तक कुंपणीस दिले. तेव्हां कुंपनीवाल्यानी अमराशिग यांस याविषयीं विचारल्यास अमराशिग यानी त्यास विरोध लिहून दिले. तोही घेउन काशी वगैरे स्थळास पाठवून विचारणाकरविली. शरफोजीराजे तंजाउरांतच अमराशिगाच्या उपद्रवाविरहित स्थळांत जाऊन राहातेंसें निरोपिले. राजे मजकूरही तदनुसार वर्तणूक केले. तेव्हां मेस्तर स्वार्चसाहेबानी पेशजी अमराशिगयास शास्त्र न जाणता भयकडूनही, कांहीं आशे कडूनही लट्क्या

साक्षी दिल्या बारा पंडितां पैकीं मेले ते जातां, वरकड पंडितांनी आह्मी केलेंते अन्याय म्हणून मेस्तर स्वार्च पादरी साहेबास सांगितले. तो अर्थ मेस्तर स्वार्च साहेब गवर्नमेंटास लिहून पाठविला. तदनंतरे कित्येक दिवसांवरी मेस्तर स्वार्च साहेब दैवगतीस पावले. तेव्हां शरभोजीराजास फार व्यसन जाहलें. परंतु त्या मेस्तर स्वार्च पादरी साहेबाचे स्थानास मेस्तर जनीक पादरी साहेब आले. त्यानी राजे मजकूराचा विचार वर्तणूक चांगला कळून घेऊन पाहत आल्या करितां, त्या जनीक साहेबांनीही राजाचेठायीं फार अंतःकरण कळू लागले. तेव्हां त्या जनीक साहेबाचे स्नेहित मेस्तर टूर्यन् साहेब ह्याणणार रोसिडेंटीस आल्याकरितां त्यांचे नीति व न्याययुक्त चलंतीहीं पाहात येण्यावरून प्रतिपदीही राजास ते व्यसन शमन पावण्यास कारण जाहलें. तदनंतरे इंग्रेजी कुंपनीवाल्यानी आपण करविल्या विचारणेंत सर्व विधेकडूनहीं शरफोजी राजाची बाध्यता बलवंत ह्याणावयाचे जाणून तंजाउर रोसिडेंटीस मेस्तर इरियसन् साहेब यांसी निरोपून त्याकडून प्रस्तुत अवाध्यतेकडून राज्य करणार अमरशिंगाने अक्रा वर्षे चुंगडी दिवस राज्य केल्यांत रयतांसहीं सौख्य नाहीसें मुलुकांत रुजु मार्गे कडून पैका वसूल होणे नाहीसें वसूल जाहला पैका रुजुमार्गानें सर्कारासहीं पावनामुळें मुशारदारांना मुशाराहीं न पावतां व कुंपनीचे लोकांचे खर्चास ह्याणून नेमिलेतेहीं न पावतां वेसुमार कर्जेहीं होऊन कित्येक जन स्वतां वेसुमार लटिके कतवेहीं होऊन ऐसे येकंदर येकहीं नीट नाहीसे अन्याय होऊन केवळ अमरतें कडूनच करित आले.

ऐशा अमरशिंगास परतें करून सर्वविध कडूनहीं योग्यऐशे शर-
 फोजी राजास शकें १७२० काळयुक्ती नाम संकत्सरीं तंजाउर
 राज्याचें तक्तनिशी केले. सर्वेच याविषयीं केल्या विचारणेचा
 मथितार्थाची प्रख्यातिपत्रें प्रचुर केले. तेणेकडून सकल जनासहीं
 इंग्रेजकुंपनीवाल्याचे विहित विचारणैचाहीं व न्यायाचाहीं प्रकाश
 चांगल्या रीतीने कळून आला. तदनंतरे शरफोजी राजानी
 अपले स्वराज्यपद प्राप्ती नंतरे, या अगोदरील अमरशिंगाचे
 वेळेस चालिलें अन्याय समग्रहीं निरोधून विहित मार्गेंकडून
 अपले प्रजेसाहीं विहित सौख्य देऊन आले. दमर्चे हिशोबासहीं
 येक पद्धती करून, राजग्रह समग्रहीं जंद होते तें डाराडूजी
 करून कित्येक नूतनेहीं करून युक्तप्रकारें राज्यभार करण्याचे
 दिवसांत कुंपनीचे फौज टिप्पूसुल्तान याजवरी मोहिम केली.
 तेंव्हां, महाराजास रस्ते विषयीं जाणविल्यास महाराजानी आपले
 शक्तीस कांहीं अधिक व करवेल आहे त्या घोड्यापैकीं आपले
 बिरुदाचे व बसावेयाचे व रथाचे घोडे देखील देऊन व हत्ती
 इत्यादि देवून, कुंपनीच्यानी इच्छिले स्थलास पोहचविले. सर्वेच
 महाराजानी अपल्या समानकुलांत घाटक्याच्या लेंकी यमुना
 बाईसाहेब ह्यणणार येक व अहिल्या बाईसाहेब ह्यणणार येक
 या उभयतां बाईसाहेबांसहीं लग्न करून घेतिले. तदनंतरे, पेसजी
 अमरसिंहाचे राज्यभारा शेवटी इंग्रेजी सरकारचे तरफेने होतेते
 रेशिडेंट् मेस्तर मकलोठ् साहेब ह्यणणारानी महाराज
 तक्तनिशी होयानाते अगोदरी महाराजास निष्कर्ष पावल्या
 देण्यास तसा हा वित्यास जाहला आहे ह्यणून इंग्रेज सर्कारास

जाणविल्या क्षणी महाराजाची बाकी पावती केला. त्यास त्या मकलोट साहेबानी जाणविली गोष्टी निजास पावली. ह्यणाव-याचा व याद लिहून दिल्या. तो प्रस्तुत रेसिडेंट मेस्तर डुर्यन्-साहेबाने महाराज साहेबास ओपिल्या वरून महाराजानी आपली निजाची वर्तणूक इंग्रज सर्कारास व्यक्त होण्यास्तव महाराजानी विहित साक्षियुक्त रेसिडेंट मेस्तर डुर्यन्तु साहेबास सन् १८०० इसवी माहे मे २७ तारखेस लिहिलें पत्र मस्तर मजकूरानी पूर्वापर संदर्भ साक्षियुक्तीं मनास आणून महाराजाचे निजत्व व महाराजाची बरवी वर्तणूकही व खरेंपणही इंग्रजस-र्कारास चांगल्या रीतीनें जाणते केले. त्या वरून हानरविल् कुंपनीवाल्यानी ते पाहून महाराजाचे कार्यस्थान पाठविणे असें निरोपिले. तेव्हां महाराजानी दत्ताजी अप्पास व या अनुभागांत असणार येक दोघांरुहीं पाठविले. त्यास योग्यतेनें बलाचून घेऊन विचारून महाराजाचे निजस्वास मानवले कुंपनीवाल्यानी अपल्या स्वजातीवरी दृष्टी देयीनासारिखें शुद्ध न्यायावरच उभे-राहून न्याय विस्तारविले. ते श्लाघना करावेंयास योग्य असे या रीतिच्या मकलोटस संकट काल प्राप्त जाहल्यासमयीं मकलो-टानी त्याची बायका मिसस्ट्रेस मेकलोट ह्यणणारानीहीं संकट-कालाचा विध जाणवून महाराजास प्रार्थिले. तेंव्हां महाराजानी पेसजी महाराजाच्या बाध्यतेचा मजकूर कित्येक मेकलोटानाहीं कुंपनीस कळविले होते. त्या उपकारास्तवहीं अपले थोरवी करितांहीं पेसजी मकलोट ह्यणणाराचे प्रार्थनेस्तवहीं प्रस्तुत मेक-लोटानी केला अपकार देखील आठविनासें त्यास कांहीं अधीकच दहाहजार रुपये देवविले. त्यावेळेस मेस्तर स्वार्चानी या अनुभ-

वांत होते मेस्तर तरीखपादरी साहेबास मेस्तर जसाख पादरी-साहेबासहीं नीट कळलें होतें. त्याकरितां त्या उभयतांचे निजबोलणें महाराजाचे निजत्वास केवळ प्रबळ साक्षी होऊन होत्या करितां महाराजानी त्या उभयतां पादरी साहेबाचे खरें बोलणेच्या उपकारास महाराज बद्ध जाहले. या अगोदरीच महाराजानी लग्नकेलेली दुसरी स्त्री सो० अहल्या बाईसाहेब यांचे उदरी कन्यारत्न जन्मलें. त्यास सुलक्षणा बाईसाहेब ह्मणून नांव ठेविले. तदनंतरें, इंग्रजसर्कार तफस अमराशिग यानी केल्या राज्यभारांत तंजाउर देशाचे राज्यांत अन्याय चालिला आहे या करितां देश समग्र इंग्रजसर्कारचे तरफेने केल्या यां चांगल्या रीतीनें न्याय करितों ह्मणून महाराजास जाणविले. त्या न्याय करणेस महाराजानी अंगिकार करून आपला देश इंग्रज सर्कारचे तरफेने ओपिले. इंग्रजसर्कारच्यानी महाराजाचे निर्मल मनास व निर्मल वर्तणुकेसहीं मानून महाराजाचे किल्यांत इंग्रजाचे ठाणे होते तेंहीं काहडून महाराजाचा किल्ला मोकळा करून दिले. तेंव्हां महाराज इंग्रज सर्कारांतहीं येक त्रीटी जाहली त्यांत कित्येक कामास मेस्तर टूरियन् साहेब सहायभूत असून महाराजास युक्त प्रकारें सुलभ केले. तदनंतरें इंग्रज सर्कारच्यास दक्षिणप्रांती मरदा ह्मणणार पाळेगाराचे पारपत्त्य करणे जरूर पडल्यावेळेस महाराजास जाणविल्याक्षणी महाराजानी आपला देश ओपिल्या वरहीं आपल्या संरक्षगार्थ थोडें सैन्य आहेत्यांतहीं शिवण्णा ह्मणणार सरदारा बरोवरी समरधीराचे स्वार पन्नास व मोगलायस्वार वीस झुंजार व पादचार आपले समक्ष गाहनशार ह्मणणार गलेफाचे बंदूकेचे देखीलानिशी महाराजानश्या इतुक्या

फौजेसहीं खर्चास देखील आपणच देऊन रोशिडेंट मेस्तर ब्लाक-बरन साहेबा बरोवरी कुमुकेस पाठविले. (सन १८०१ इसवी माहे जून तारीख ७ स) तदनंतरें, पेसजी महाराजानी आपलें लग्नहोइनात्या अगोदरीं येक स्त्री सर्वगुण कडून युक्त योग्य बाल्यवयी ऐशे स्त्रियेस परिग्रह केले होते. त्यानीहीं महाराजाचे चित्तानुरूप वर्तणूक करीत होते. तैशी स्त्री दोनदा गर्भ होऊन प्रसवहीं होऊन ते दोनी प्रजाहीं नष्ट जाहली. व दुसरे प्रसवा मध्येच ती स्त्रीहीं नष्ट जाहली करितां त्या स्त्रीचे गुणाधिक्ये कडून महाराजास ते येक व्यसनास्पदहीं जाहले. परंतू, त्या स्त्रियेने आपलें अवसान समर्थी आपल्या नावें येक चांगला धर्म अन्नछत्रादिक व्हांवें झणून महाराजास विनविलें होतें. त्याचा अंगिकार करून महाराजानी उत्तम व उपयुक्त ऐशा शेतूमागांत छत्र व अप्रहार व देवालय व शृंगारवन व तटाक इत्यादिक होंण्यास आरंभ करुन त्या स्थलास मुक्तंबापुरछत्र म्हणून नांवहीं ठेऊन चांगल्या रीतीने कामहीं चालतें केले. ते येकंदर त्याचे स्मरण सर्वदा करिणेस हेतुभूत आहे. तदनंतरें, महाराजानी तीर्थ यात्रेचा उद्देश करुन चोळदेश समग्र येक किता, व श्रीरंग यात्रा येक किता व गंगा यात्रा येक किता व पळगी यात्रा येक किता, येणेप्रमाणे तीनी चार कित्ते यात्रा केल्यांत रोशिडेंट मेस्तर बल्याक्बरन् साहेब याने यात्रेंत समागमें येऊन त्या त्या स्थळीहीं वाटेंत प्रति मजलांतहीं महाराजाचे मनानुसार मर्यादा चालवीत आले. त्या वरुन मेस्तर मजकूराचा उपकार महाराजानी फार मानिला. महाराज व इंग्रेज सरकारास राजी केले त्यांत महाराजास कुंपनीचे स्वाधीन देश जे थोरकी त्या देशा-

तहीं महाराजाचे स्वदेश सारिखें उपचार करितों ह्मणून वाकदत्त केले होते. ते मेस्तर ब्लाकवरन साहेबानी दृढ केलें. आणखी येक उपकार मेस्तर ब्लाकवरन साहेबाचा महाराज मानिताति ते काय ह्मणजें महाराजानी आपला देश समग्र न्याय करिणे-स्तव इंग्रज सरदारांस ओपिते वेळेस महाराज व इंग्रज सर्कारामध्ये जाहल्या त्रीटींत महाराजास उपयुक्त कार्य इंग्रज सरकारानी अंगीकारायजोगें केलें. ते नव्हतां त्याच त्रीटी मध्ये इंग्रजास अन्य देशवरी कलाप करणेच्या समर्थी हो अथवा इंग्रजा वरी अन्यदेशाच्यानी कलाप करण्याच्या समर्थी हो महाराजाच्या किल्ल्यांत इंग्रज सरकारचे ठाणे ठेवणें ह्मणून करार पावला होता त्यास तेणे प्रमाणेच इंग्रज सरकारच्यास कलाप प्रसक्ती पडल्या वेळेस करारा प्रमाणें ठाणी ठेवणेस उद्युक्त जाहले. तेंव्हां मेस्तर मजकूरानी महाराजाची चलती व महाराजाचे योग्यतेस व महाराजाचा विश्वास हे समग्रहीं कुंपनीस जाणता करुन महाराजाच्या ठायीं कुंपनीस प्रिय होयसे हीं करुन तो अर्थ राहता करविले. त्या वरुन मेस्तर ब्लाकवरन् साहेबाचा उपकार महाराज बहुत मानिताती. तैसेंच मेस्तर डुरायन साहेबाचे रिसिडेंटींत मेस्तर मक्लोट साहेबाचे व्यवहारा विषयीं महाराजाना निजेकडून लिहिला अर्थ येकंदरहीं व महाराजाचे निजत्वहीं व साक्षीचे बलहीं कुंपनीस व्यक्त जाणतें केलें. तो उपकार नव्हतां आपण विलायतीस गेल्यावरीहीं महाराजाचे ठायीं प्रीतीकडून महाराजास कित्येक पुस्तकें व भूगोळ व भूगोळाचे पुस्तकें व रुप्यांचीं बासनें व रुप्याच्या कित्ये चीजाहीं पाठविले त्या वरुनहीं मेस्तर डुरियन साहेबाचा उपकार

महाराज प्रतिपदीर्ही मानिताति. या पळनी स्वारी अगोदरीच पेसजी महाराजास प्रथम कन्या जाहली. सौभाग्यवती अहल्या-बाई साहेबाचे उदरीच महाराजास दुसरी कन्या जन्मली. त्यांस राजकुमार बाईसाहेब म्हणून नांव ठेविले. शरभोजी महाराजाचे राज्यभारीं तबाज ह्याणावयाचें येक पांखरुं फार अपूर्व कधीहीं या देशीं आले नव्हते. तैशें पांखरु बाज ह्याणावयाचे ओठे होते. तदनंतर महाराजास धर्मपत्नी ऐश सौभाग्यवती मातोश्री अहिल्या बाईसाहेब यांचें उदरी पेसजी दोघी कन्या जन्मल्या. त्यांचे उदरी महाराजास तिसरी कन्या जन्मले. त्यांचे नांव बायमा बाईसाहेब ह्याणून ठेविले. आता शरफोजी महाराज सर्वदा शिवपुराण ऐकणें व शिवपूजा करुन यात्रादिकहीं करीत सन्मार्गांतच आहेत. सकल जनासहीं सकल राज्यासहीं वैषम्य तिरस्कार या दोहींचा परित्याग करुन त्या त्या मताचे मताप्रमाणें, वेदाप्रमाणें चालवीत व सकल जनासहीं व्यसन न येतां युक्तप्रकारें प्रतिपालन करिताहेत श्रीमद्धोंसल वंशांत महादंपती श्रेष्ठ श्रीमच्छंकर प्रसाद जनित प्रताप स्वीकृत दिल्लीचातुर्भाग स्वातंत्र्य विपक्षीकृत दिल्लीराज सार्वभौम अवनीशकुलललामायमान महाराष्ट्र तथा चोळदेशाधिप पुण्यश्लोक राजाचे चरित्र सकल मनोभाष्ट दायक असें प्रथमवर्ण महाराष्ट्र जाती भगवंत रायाचे पौत्र विठ्ठल रायांचे पुत्र प्रस्तुत चोळदेशाधिपती श्रीमंत राजेश्री महाराज क्षत्रपती शरफोजीराजे साहेब यांचे निज सेवक चिटनीस बाबुराय काश्यपगोत्र अश्वलायन सूत्र ऋक् शाखा-ध्याई आजकडून लिहिजेले ते शालीवाहन शकें १७२५ सविरोद्धारि संवत्सर मार्गशीर्षवद्य अमावास्या भौमवासरी इंग्रेजी सन १८०३ इसवी डिसेंबर १३ तारिखेस लेखन शीमा समाप्त ॥

पारिशिष्ट २

नायकराजे

प्राचीनकाळीं पाडवांचें राज्य असलेल्या नगरीस अर्वाचीन काळीं मदुरा हें नांव दिल्लें आहे. या मदुरेवर अनेक घराण्यांनीं एका-मागून दुसरे अशा क्रमानें राज्य केल्यावर सन १५५९ मध्यें हें राज्य विजयानगरच्या विश्वनाथ नायकानें हस्तगत केलें. कारण हा विश्वनाथच त्यावेळीं सेनापति होता. अर्थात् सन १५५९ पासून मदुरेवर नायक राजे राज्य करूं लागले. शेवटीं दुसऱ्या चोक्रनाथ नायकाची विधवा पत्नी मीनाक्षी हिच्या मृत्यूनंतर सन १७३६ मध्यें हें राज्य खालसा करण्यांत आलें. नायक राजांची वंशावळ. मागें पृष्ठ १५७-१५८ वर दिलेली आहे.

परिशिष्ट ३.

मीनाक्षीराणी

“ In 1732, the Raja of Trichinopoly had died without issue; his second and third wives burned themselves with the body, but the first wife succeeded to the Government, in conformity, it is said, with the desire of the deceased Rajah. Disputes subsequently ensued between the Rani and a Prince of the royal blood. Dost Ali, the Nabob of Arcot, was prevailed upon to take advantage of the confusion, to subject the kingdom of Trichinopoly to his own authority. Accordingly he sent an army under his son Subder Ali, and his son-in-law Chanda Saheb, to seize any opportunity which might offer of getting possession of the capital.

The result was tragical. Chanda Saheb who already owed his advancement to his matrimonial arrangements, was fortunate enough to excite the tender regard of the Rani. Accordingly he was enabled to prevail on the love stricken lady to admit him with a body of troops into the city of Trichinopoly, having

first taken an oath on the Koran that he would act in nothing to her detriment. But the lover of middle aged queens are not always fortunate and Chanda Saheb proved more cruel to the Ranı than Æneas proved to Dıdo. There is however a slight difference between the classical legend and the modern story. Æneas broke the heart of Dıdo by running away; whereas Chanda Saheb broke the heart of the Rance by remaining where he was. The latter seized the City of Trichinopoly, and there imprisoned the lady; upon which the latter died of grief and the kingdom of Trichinopoly yielded to the authority of the faithless Chanda." (Madras in olden times)



मंगमाल राणीच्या कारकीर्दीमध्ये मदुरा व त्रिचनापल्ली येथील राज्ये एक झाली. पुढे तेथील राजा विजयरंग चोक्नाथ हा मृत्यु पावल्यावर त्याची राणी मीनाक्षी ही गादीवर आली. तिची हकीकत वरीलप्रमाणे आहे.

परिशिष्ट ४

यंकोजीस शिवाजीचें पत्र. (सन १६७८)



श्री महादेवकुलस्वामिनी

(१)

“ श्री सहस्रायु चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रिया-
विराजित राजमान्य राजश्री येकोजी राजे प्रति राजश्री शिवाजी
राजे, आशीर्वाद. येथील क्षेम जाणोन स्वकीय कुशल लेखन केले
पाहिजे. उपरि कैलासवासी साहेबी कैलासवास केला, त्यास
आज तेरा वर्षे झाली. महाराजांचे पैके व जडाव व हत्ती व घोडे व
मुद्धख अवघेही राजश्री रघुनाथपंती तुम्हाला राज्यावर वैसवून
संपूर्ण राज्य तुमचे हातीं दिले. ऐशियास आमचा अर्धा वांटा तेरा
वर्षे तुम्हींच खादला. आम्हीं जरी तुम्हाजवळी मागावे तरी बहुत दूर
होतां. बऱ्या बोलें तुम्ही देणार नव्हां; म्हणून तेरा वर्षे सवूरीं केलीं.
मनामध्ये ऐसा विचार केला की, बरे महाराजांचे पुत्र तेही आहेत,
खाती तोवरी खात. मालाचे धनीच आहेत. जे समयां आम्हांला
फावेल, ते समयां आम्ही वेव्हार सांगोन घेऊं. असे मनी धरोन
होतो. ऐशियास राजकारणप्रसंगें, आम्हीं कुतूबशहाचे भेटास
भागा नगरास गेलों. तेथून कर्नाटकांत गेलों. चंजीस आलो. चंजी
घेतली व येदूर तर्फेचा मुद्धख घेतला व सदर खानास (शेरखा-
नास) झगड्यांत मोडून गर्दीत मेळवाले. सदर खानाचें हातीं मुद्धख
होता तेवढाही घेतला. त्यावरी मजला दरमजल कावेरी तीरास गेलों.

तेथून तुम्हांस पत्रें लिहिलीं कीं, राजश्री गोविंदभट गोसावी व राजश्री काकाजीपंत व राजश्री निळोबा नाईक व राजश्री रंगोबा नाईक व तिमजी यक्षियावर राजू असे भले लोक आम्हांपासीं पाठविणें म्हणून तुम्हांला बहुता रीती लेहून पाठविलें. त्यावरून तारहु भले लोक आम्हापासीं पाठवून दिले. त्या भल्या लोकांसीं बहुतां रीतीं घरोबियाचा व्यवहार सांगून, आमचा अर्धा वाटा आम्हास बऱ्या बोलें द्या, म्हणून सांगून पाठविले. व त्याबराबरी राजश्री बाळंभट गोसावी, राजश्री कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी शेखजी असे आपले तर्फेनें भले लोक दिले. हे भले लोक तुम्हां जवळीं जाऊन बहुतां रीतीं बोलले कीं, गृहकलह करूं नये. आपला अर्धा वाटा मागतात तो द्यावा. असें बोललें. परंतु कपटबुद्धी तुम्हीं ऐसी मनीं धरिली की, या समयांत आम्हीं थोर राजे जाळो आहोंत. आम्हासी आपण खांसा भेटीस येऊन आम्हाजवळ नरमी बहुत दाखवावी, आणि आमचा वाटा बुडवावा. तेरा वर्षे सारे राज्य आपणच खादले. पुढेही आपणच सारे राज्य खावे, अशी बुद्धी मनीं धरून, वांटियाचा निवाडियाचा तह न करता आपण खांसाच आमचे भेटीस आलें. यांस आमची व तुमची भेट जाहली. त्या उपरी आम्हीं बहुतां रीतीं तुम्हांसी बोलिलों की, आमचा अर्धावांटा द्या. परंतु तुम्हीं वांटा द्यावा हा विचार मनीं धराचना. मग जरूर जाहलें कीं, तुम्हीं घाकटे भाऊ आपण होऊन आमचे भेटीस आल्यास तुम्हांला धरावें आणि वाटा मागावा ही गाष्ट थोरपणाचें इजतीमध्यें लायख नव्हे. या निमित्त तुम्हांला चंजाउरास जाण्याचा निरोप दिला. तुम्हीं चंजा-उरास गेलेती. त्याउपरी गृहकलह वाढवूं नये, वाढविल्यानें पहिलें

युगी पांडव कारव बहुत कष्टी जाले. ते सारी भारताची कथा मनांत आणून, गृहकलह वाढविलीयां उभयपक्षीं कष्टी होइजे ऐसें मनांत जाणून राजश्री श्यामजी नाईक व कोन्हेरीपंत व शिवाजी शंकर या हाती मागें बहुता रीतीं सांगून पाठविलें कीं, तुम्हीं व आम्हीं वाटे करून घेऊं; परस्परें समाधानें राहूं. परंतु तुम्ही, दुर्योधनासारखी दुष्ट बुद्धी धरून संधि न करावा, युद्ध करावें, ऐसेच मनी धरिलें. ऐशियास आम्हाला रायगड प्रांतें बहुत कांहीं कार्य होतें. या निमित्तें चिरंजीव संताजी भोसले, व राजश्री रघुनाथपंत व राजश्री हंबीरराव असे ते प्रांती ठेवून आम्ही स्वार होऊन तोरगळ प्रांतास आलों. येथें अशी खबर ऐकिली की, तुम्हीं तुरूक लोकांच्या बुद्धीस लागून आमचे लोकाशी झगडा करावा ऐसे मनी धरून, आपली सारी जमेत एकवट करून आमचे लोकावर पाठवून दिलेती. ते वाळगोडपुरास आले. तुमचे लोक चालून आल्यावर तुमचे आमचे लोकांत थोर झगडा जाला. तुमचे लोक पराजय पावले. प्रतापजी राजे व भिवजी राजे व शिवाजी डबीर ऐसे तिघे धरले, व किती एक लोक मारले. किती एक लोक पळून दाणादाण होऊन गेले. ऐसा समाचार ऐकिला. हे ऐकून बहुत नवल ऐसें वाटले की, कैलासवासी महाराज, त्यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक, ऐसे असून कांही विचार करीत नाही व धर्माधर्म विचारीत नाही. ऐसे असता कष्टी व्हाल याचे नवल काय ! तुम्हीं म्हणाल की कैसा विचार करावा ? तरि ऐसा विचार करावा होता की, अधर्मे करून तेरा वर्षे आपण सारें राज्य खादलें ते खादलें. आतां अर्धा वांटा मागतात, तो त्यांचा त्यांला घावा, आणि आपण सुखी राहावे. ऐसा करावा होता. दुसरा विचार करावा होता कीं, श्रीदेवाची व श्रीची कृपा त्यावरी पूर्ण जाली.

आहे. दुष्ट तुरुंकाला ते मारतात. आपल्या सैन्यांत तुरक लोकच असतां जय कैसा होतो, आणि तुरुक लोक कैसे वाचू पाहतात. हा विचार करावा होता; आणि युद्धाचा प्रसंग पाडावा नव्हता. परंतु दुर्योधनासारखी बुद्धी करून युद्ध केलें आणि लोक मारविले. जे जाहले ते जाहले. पुढे तरी हद्द न करणें. तेरा वर्षे तुम्ही सारे राज्य खादले तें खादले. याउपरी कितक प्रांत आमचे आम्ही घेतले असेत. अरणी, बंगळ, कोलार, हसकोट, शिराळकोट व विरकोळ जागे व चंजाऊर असे जे जागे तुमचे हाती उरले आहेत, ते आमचे लोकांचे हाती देणें; आणि जमेत, पैदा व जडाव व हत्ती व घोडे यांचा अर्धा वांटा देणें. ऐसा विचार करून आम्हांसी संधि करणें. तुम्ही ऐसा निर्मलपणे संधि केलीया, आम्ही आपणापासून तुम्हाला तुंगभद्रे अल्याड पन्हाळे प्रांते तीन लक्ष होनाची दौलत देऊं. अथवा आम्हाजवळील दौलत तुम्हाला मानेना, तरी कुतुबशाहास अर्ज करून त्यापासून तुम्हास तीन लक्षाची दौलत देऊं. असे दोनही विचार तुम्हाला लिहीले आहेत. या दोनही-मधील एक मनी धरून मान्य करणे. हद्दाचे हाती न देणे. आपल्या आपल्यांत आपण कलह करावा आणि कष्टी व्हावे याचे काही प्रयोजन नाही. याउपरी तरी आमचा आपला संधि व्हावा. ऐशी बुद्धी मनी धरून वाटीयाचा व्यवहार निर्गमून टाकणें. आणि सुखी राहणे. गृहकलह बरा नव्हे, आम्ही रीतीने वडीलपणें आजवरी तुम्हाला सांगितलें, आताही सागतों, ऐकाल तरी बरे. तुम्ही सुख पावाल न ऐकाल तरी तुम्हीच कष्टी व्हाल. आमचे काय चालते ? बहुत काय लिहीणें. ” (मोर्तव)

परिशिष्ट ५ वें.

तहार्ची कलमें. (१६७८)

(२)

१ “ सोईरे मानकरी याचा वंदोबस्त माफक करून, अपमान हांऊं न देता आदर ठेवीत जावा. वामांत वागवूं नयेत.

२ दरकदार मंडळी व कामदार याचे इतल्याशिवाय कामकाज हांऊं नये. बरी वाईट सल्ला विचारीत जावी. इतबारी असेल त्याज-पासोन काम घ्यावें. परंतु लौकीकांत याचे हाती कांहीं नाहीं असे दिसण्यात येऊं नये, दरखात खलेल करूं नये. भूपण देऊन चालवावे.

३ शागिर्द पेशा मंडळी चांगली कुळीन, इमानी, इतबारी, पाहून जामीन घेऊन जवळ बाळगावे. कृपेत ठेवावे. वातमी सर्वाठायींची राखावी. परंतु त्यांचें ऐकितात असें दुसरीयास कळो न देतां जरनेंत वागवून नाजूक कामी सर्व चाकरी घेत जावी.

४ शत्रुमित्राचे ठायीं संस्थानमाफक वकील व हरवातमीदार ठेवून दुसरीयास न समजता, सर्व जागेंतील वातमी वरचेवरी येऊन पोहोचत असावी. यांस अंतर नसावे.

५ घरपागा, शिलेदार, पथके यांचे काम पाहून योग्यता ठेवावी. उगेच घोडे माणूस हुशार रागावें. शिलेदार घोड्याघोड्याचें अस-तील, त्यांस पागा पेठ्यांत ठेवून त्यांची सरबरा करून चाकरीचा राबता नित्य ठेवावा, म्हणजे हुषारी राहाते. नाहींतरी गाफिली येऊन, परचक्र आलें असता नाश होतो. यास्तव पागा, तोफा वगैरे कारखाने सर्व कायम ठेवावे.

६ दुष्ट दुरात्मे निग्रही हिंदुद्वेषी, चोरटे, चहाड, सोदे, फितवेकरी दरवडेकरी, दावेकरी, मद्यपी, हिंसक., त्यांसी आपले राज्यांत ठेवू नये. ठेविल्यास जामीनदंड घेऊन दिक् हरकत होऊं नये, येविषयी बंदोबस्त पक्का रागवावा. यांची गाफिली करूं नये.

७ अहदनामे, तह, लहान थोराशी केले, त्याचा तंटा पडूं नये. गोरगरीब अनाथ यांचा अभिमान धरून चालवावे, देववावें, हरकत न होय ते करावे.

८ धर्मादाय, देवस्थाने, अग्रहारे चालत आल्याप्रमाणें चालवीन जावीं त्याचा उच्छेद होऊं नये. बंदोबस्त चांगला ठेवीत जावा.

९ कजिया, तंटा, बक्वेडा, भाऊपणा, देणेंघेणें, वादी-फिर्यादी यांची पंचाईत, सोपणे, वाजवी वारणें, लांच न घेतां इनसाफ तोडणे गोरगरीब याचा अभिमानी सरकार, मायबाप, त्यांनीं मनावर घेऊन उलगडा करावा. त्याचा लोभ पैशाचा धरूं नये. धरला असता वाईट.

१० वचन प्रमाण, अभय देणें, त्याशी पुन्हा दंडेली करणे, हे आपले कुल्यांत जाले नाहीं व पुढें होऊं नये.

११ विल्ले अरणी हा महाल वेदो भास्कर यांसीं पूर्वीं महाराजांनीं दत्त दिल्ला आहे. त्यांस पुत्र आठजण आहेत. त्यांचे उचितास येऊन चाकरीवरी राहिल्यास उत्तम न राहिले म्हणून महालास इजा चाकरीवद्दल म्हणून उपद्रव देऊं नये. दोन रुपयांची लाडूच ठेवूं नये.

१२ त्रिजापुराकडून सनदी अंमल आहे. कांहीं दौलताबादकरा-कडून इक्डे येतां त्यांचा अंमल तहात घेतला. त्याखेरीज जरबेने कित्येक पाळेगार बसांत आणून खास अंमल केला. त्यांत इजमायली

जमेंत कमकसर आहे. तशी विजापुरकराकडे पांच हजार फौजेनिशी चाकरी करावी लागते. त्यांस पांच हजार फौजेनिशी चाकरीचे वल्म, आमचा त्याचा तह जाला त्यांत आम्हीं चाकरी करणार नाही, वस्तशीर मदत देऊं, इमाने इतबारे मेहनत करूं, असे तीर्थ-रूप असतां ठरले आहे. त्यास चाकरी तुम्हाकडे नाही. सबब, चाकरीबद्दल वस्तशीर काम लागेल, त्या समयीं तुम्हीं फौज देत जावी. न दिल्यास त्याचा जाब तुम्हास विचारूं. खर्च पडेल त्याचा पैसा घेऊं.

१३ वरघाटी, हिंणणी, बेरडी, देऊळगांव वगैरे पाटिलक्या आहेत, व देशसुख्या व नाडगौडया वगैरे वडिलार्जित वतनें आहेत. त्याविशी तुम्हीं बोद्धं नये. आम्हीं वहिवाटूं.

१४ वस्तशीर माणूस इकडील तिकडे, अगर तिकडील इकडे आल्यास परस्पर संभाळोन, त्यांचा संतोष राखोन, समजूत वारून, खुलासा वारून जिकडील तिकडे सोपावें त्याविशी हरकत करूं नये.

१५ परगणे वेंगरूळ आम्हीं सोडविले, त्यास आसगास ठाणीं हासकोटें, व सिलेकोटें ऐसे तीन महाल, दोन लाख वराईवें उत्पन्न आज आहे. जमेवर आल्यास पाच लाखांपर्यंत उत्पन्नास येतील. त्यास आम्ही आपले तर्फेने चिरंजीव सौ. दीपाबाईस चांळीबांड-डीस दिले आहेत. त्यास याचा विभाग तुमचे वंशनीं करूं नये. मुलीनीं परंपरा आपले खाजगी खर्चांत ठेवावे, त्याची चौकशी तुम्हीं राखीत जावी, सौभाग्यवती देतील त्याणी खावेत.

१६ चंदी प्रांतानजीक आम्ही प्रात सोडविला. त्यापैकीं सात लागव होनांचे महाल चीरंजीव राजश्री व्यंकोजी राजे यांस दूध भाताकरितां इनाम परंपरेनें चालण्यास दिल्ले आहेत. त्यास त्यांची याद तुम्ही करून पाठवाल, त्याप्रमाणे मजुरा देऊं. सनद पाठवूं. अनुभवीत जाणे.

१७ तुमचा चोर आमचे राज्यात आला, तरी तुमचा तुम्ही मागितल्यास देऊं, तसा आमचेवडील हरामखोर आल्यास तुम्ही आमचें स्वार्धान करावयास अंतर करूं नये.

परिशिष्ट ६ वें.

व्यंकोजीस समाधानाचें पत्र. (१६८०)

(३)

श्री.

श्रियासह चिरंजीव अखंडित—लक्ष्माअलंकृत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री महाराज व्यंकोजी राजे प्रती राजश्री शिवाजी राजे आशीर्वाद येथील क्षेम जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेषः—कित्येक दिवस जाले, तुमचे पत्र येत नाहीं. याकरितां समाधान वाटत नाहीं. सांप्रत राजश्री रघुनाथपंती लिहीलें कीं, तुम्ही आपले ठायीं उदास वृत्ती धरून पहिले सारखे आपले शरीर संरक्षण करीत नाहीं. सणवार उत्सवादिक हेंही कांहीं करीत नाहीं. सेना बहुत आहे, परंतु उपयोग करून कार्यप्रयोजन करवावें हेंहि कांहीं करीत नाहीं वैराग्य धरलें आहे. एखादे तीर्थीचे बसून काल्क्रमणा करूं, ऐशा गोष्टी सांगता म्हणोन विस्तारे लिहीले होते. तरी या गोष्टी आम्हास बहुत अपूर्व वाटल्या कीं कैलासवासी स्वामीनीं कसे कसे प्रसंग पडले निवाह करून, यवनांच्या सेवा करून आपल्या पुरुषार्थे बाजी सांवरून, उत्कर्ष करून घेतला. शेवट बरा निर्वाह केला, तें सर्व तुम्हीं जाणता. त्यांच्या साहाय्येस त्यांच्या बुद्धी युक्ती सर्वही तुम्हांस उपतिष्ठेन त्यापासून शहाणे झाला आहां. त्याउपरी आम्हीही जे जे प्रसंग पडले, तें निर्वाह करून कोणे तऱ्हेनें राज्य मिळविले, हें जाणता व देखत आहा. असे असोन तुम्हांला ऐसा कोणता प्रसंग पडला जे इतक्याचमध्ये आपल्या संसाराची कृतकृत्यता मानून, नस्ते वैराग्य मनावरी आणून, कार्य प्रयोजनाचा उद्योग सोडोन,

लोकांहातीं रिकामेपणी द्रव्य खाऊन, नश करवणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणें. हें कोण शहाणपण व कोणती नीती ? व आम्ही तुम्हांस वडील मस्तकीं असतां चिंता कोणे गोष्टीची आहे ? याउपरी सहसा वैराग्य न धरितां मनांतून विषण्णता (काढून) कालक्रमणा करीत जाणे. सणवार उत्साह पूर्ववत करीत जाऊन तुम्हीं आपलें शरीर संरक्षण बरें करीत जाणें. जमेती सेवक लोकांना रिकामें न ठेवून कार्य प्रयोजनाचा उद्योग करून, पुरुषार्थ व कीर्ती अर्जणे. तुम्हीं त्या प्रांते पुरुषार्थ करून संतोष-रूप असलीया आम्हांस समाधान व श्लाघ्य आहे कीं कनिष्ठ बंधु असे पुरुषार्थी आहेत. रा. रघुनाथ पंडित त्या प्रांती आहेत. ते कांहीं इतर नव्हेती. आपले पुरातन. तुम्हासी कोणे रितीनें कर्तवि हें निपुण जाणितात. आम्हास मानितात तैसे तुम्हास मानितात. आम्हीं त्यांचे ठायीं विश्वास ठेविला आहे. तैसा विश्वास तुम्हींही ठेवून कार्यप्रयोजनास परस्परे अनुकूल व साह्य होऊन वर्तत जाणे. पुरुषार्थ व कीर्ती अर्जणे. रिकामे बैसोन, लोकांहातीं नाचीज खाव-कून, काल व्यर्थ न गमावणें. कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेत. वैराग्य उत्तरवयी कराल ते थोडे. आज उद्योग करून आम्हांसही तमासे दाखविणे. बहुत काय लिहिणें. तुम्हीं सुज्ञ असा. ”(मोर्तब. मयोदेय विराजिते).

पारिशिष्ट ७ वें.

विद्याप्रिय नृपावलि

राज्यकर्ते, त्यांच्या कारकीर्दीचे शतक, त्यांच्या
पदरीं असलेले विद्वान् आणि त्या त्या
कालांत झालेली ग्रंथनिष्पत्ति.

गायकवाडांच्या पौरस्त्य ग्रंथप्रकाशनमालेंतील ४९ व्या
क्रमांकाच्या शब्दरत्नसमुच्चय कोशांतील उतारा.

परिशिष्ट ७ वें.

हे पत्रक गायकवाडांच्या पौरस्त्य ग्रंथप्रकाशन मालेतील ४९ व्या क्रमांकाच्या शब्दरत्नसमुच्चय कोशांतून घेतलेले आहे.

राज्यकर्ता	विशिष्ट शतक	पदरचे विद्वान्	ग्रंथनिष्पत्ति
१ २	३	४	५
१ विक्रमादित्य	५ वें	१ अमरसिंह २ वररुचि	नामलिंगानुशासन नाममाला
		३ महाक्षपणक ४ कालिदास	अनेकार्थध्वनी मंजरी नानार्थशब्दरत्न
२ मान्यखेटाचा ३ रा कृष्णराज	१० वें	१ हालायुध	अभिधानरत्नमाला
३ भोज	११ वें	१ निकुलकवि योगींद्र	तरला (नानार्थशब्दरत्नावरील टीका)

४ कास्मीरचा जयसिंह	१२ वें	१ मणरव	अनेकार्थकोश
५ बंगालचा लक्ष्मणसेन	"	१ पुरुषोत्तम	त्रिकाण्डशेष. एकाक्षरकोश. द्विरूपकोश. वर्णदेशना. हारावली.
६ श्रीधर (सेना वंशज)	"	१ श्रीधर (स्वतःराजा)	मुक्तावली किंवा विश्वलोचन
७ गुजराथचे राजे	"	१ हेमचंद्र	अभिज्ञान चिंतामणी. अनेकार्थ संग्रह. निर्घण्टुशेष, देशीनाममाला.
१ अयसिंह व			
२ कुमारपाल			
८ गंग (ओरीसाचा राजा)	१३ वें.	१ मेदिनीकर (क्षत्रप)	मेदिनीकोश
९ राजराज (कुलोत्तुंग)			
चौलाचा पुत्र)	१२-१३ वें.	१ केशवस्वामी	नानार्थार्णवसंक्षेप
१० मदनपाल	१४ वें.	१ मदनपाल (स्वतः)	मदनपालनिघंटु (ओषधीग्रंथ)
११ विजयानगरचा	"	१ माधव (मयनपुत्र)	एकाक्षरनाममाला
२ रा. हरिहर			
१२ अकबर बादशहा	१६ वें.	१ भासुचंद्र गणी (सुरचंद्राचा शिष्य)	विविक्तनामसंग्रह

हे पत्रक गायकवाड्यांच्या पौरस्त्य ग्रंथप्रकाशन मालेतील ४९ व्या क्रमांकाच्या शब्दरत्नसमुन्वय कोशातून घेतलेले आहे.



शब्दरत्नसमुन्वय कोशाचे अमरठे राजे

संख्या	संश्लेषकर्ता	विशिष्ट श्लोक	पदरचे चिह्नान्न	ग्रंथनिष्पत्ति
१	२	३	४	५
१२	भास्करमल्लिका	"	२ कृष्णदास ३ पुंडरीक विठ्ठल भारतमल्लिका	पारसीक प्रकाश (पार्शी-संस्कृत) शीघ्र बोधनाममाला मुग्धबोधिनी (अमरकोशावरील टीका) द्विरूपेभूनि संप्रह एकैश्वर्यार्थसंग्रह
	(सुप्रसिद्धांनाचा जमीनदार)			शब्दार्थ रत्नावली
१४	सूक्त्या (मळा) खान	१७ वें.	१ मथुरेश	
१५	कीर्तिचिह्न (बागेल)			
	खरील कहीपारविषय			
	राजाचा मुत्र)	"	१ भागूजी दीक्षित	सुधा (अमरकोशावरील टीका)

- १६ जोधपूरचा स्त्रीसिंह ” (मद्दीजीचा पुत्र)
 १ वल्लभगणी सारोद्धार (हेमचंद्राच्या अभिधान वृत्ता.
 मणीवरील टीका)
 राजव्यवहारकोश
- १७ छत्रवृत्ति शिर्वाजी ” वर्णप्रकाश
- १८ राजघर (त्रिपुराचा अमरभाणिस्य यांचा पुत्र) १ शहाजी (स्वतः) वैकटेश्वर पद्मणी मंजरी
 (नशाशाही व श्रीघर व्यंकोश यांसह) उणादि निघंटु
 ३ वैकटेश्वर
- १९ (दुसरा) शहाजी (तंजावरचा) १ कृष्ण कवि (स्वतः) वैभाविक कोश टीकेसह
 ३ वैकटेश्वर
- २० कृष्णकवि (लक्ष्मण व मल्लिकार्जुन) १८ वं. १८ वं.

परिशिष्ट ८ वें.

दुसऱ्या सरभोजीच्या दानधर्माची यादी
तंजावर चेड्डियान् काणियाची

॥ श्री ॥

श्रीगणेशायनमः ॥ स्वति श्रीमान्महामंडलेश्वर राजाविराज राजगंभीर
भौंसलवंश कुलशिखामणी महाराजराजेश्री प्रतापसिंह महाराज
साहेब यांचे गर्भशिरोमणि ऐसे महाराजराजेश्री तुळजामहाराज साहेब
यांचे पुत्र भव्यशीलसिखामणि ऐसे महाराजराजेश्री शरफोजीमहाराज
साहेब यानी श्रीरामावतार होऊन चोळनीतीसहीं अधीक नीतीकडून
राज्यपरिपालन करित असता, वटीयान् कल्वटी वगैऱ्यानी हुजूर
यादी देऊन ते यादी हुजूरूनऱ्याय निसी माहालास पाठवून परामर्ष
कारिणे ह्मणून आज्ञा हाऊन यादी आल्याठायीं कल्वटीने लिहून
दिल्या यादींत लिहिले होते जें पूर्वापूर्वापासून तंजनगर वडियेका-
णियाची आपली ह्मणून तरी ऐसीं वर्षा अगोदरीं सैदाचे कारभारीं
नवे माहार तंज्यान् कोडियान् सिन्नान् यानी कोटची वटियेकाणी
बांधूनघेतले ह्मणूनहीं व पूर्वेकडील पेटची वटियेकाणियाची आपला
पंगाली परमान याची काणियाचींत थोडी बांधून घेतले ह्मणूनहीं,
आतां न्यायता वारूनघेऊन द्यावें ह्मणून लिहून दिलहा. त्यांत पेर-
मानानेहीं हस्ताक्षी घातला त्यास वटियान् तंजान् व कोठियान् व
सिन्नान् यांस बलाऊन विचारिल्यास त्यानी लिहून दिले ते पूर्वापूर्वी
पासून तंजनगर वटियेकाणियाची आपली ह्मणून व सतर ऐंशी
वर्षांस अगोदरी कल्वटीने तंजावरनगर वटिये काणियाचि आपलि
ह्मणून सिमारसी करून अंगहरिळा; सर्वेच लटिका होऊन गेळा.

अमची काणियाची अनभोगीत येतां पुनः दोनीदफे कल्वटीने व्यवहार करून लटिका होऊन गेला ह्मणून व आतां आला आहे न्यायता परामर्श करावें ह्मणून लिहून दिल्हे. उभयता वाघानी लिहून दिल्या-सहीं उभय वादी यानी बलावून आणिल्या साक्षींतहीं व्यवहार निवडनासें कल्वटीने लिहून दिल्हा जे कीं बृहदीश्वर स्वामीचे देऊळाचे सन्निधींत तूप तावून तापल्या तुपांत तंजन्, कोडियन्, सिन्नान्यांपैकीं तंज्यनानें बोट घालून बोट जळनासें गेल्या वटिमेकाणियाची माझी ह्मणून धरिला व्यवहार हरून गुनेगारी देतां ह्मणून दिल्हा. तेणेप्रमाणें तंजनानें ताविल्या तुपांत बोट घालितों ह्मणून लिहून देऊन शालीवाहन शकाब्द १७२४ कल्पब्द ४९०३ दुंदुभी संवत्सर आडिमास तेदी ८—स श्रीबृहदीश्वर स्वामीचे देऊळाचे सन्निधींत तूप तावून तापिल्या तुपांत तंजनाने वटिमे काणियाची आपली ह्मणून कल्टीस नाही ह्मणून सांगून बोट घातला. बोट जळालें नाही. ते, कल्वटीने ओपूनघेऊन, वटिमे काणियाची माझी ह्मणून धरिलों ते व्याज्य मला गरज नाही. तंजन् कोडियान् व सिन्नान् यानी अनभोगूं देत ऐसें असता वटिमेकाणियाची तंजन् कोडियान् व सिन्नान् अनभोगीत यावयाचें अमची ह्मणून मी धरी-लेंतें मजवरि गुना ह्मणून लिहून दिल्हा. त्यांत पेरमानानेहीं हस्ताक्षी घातला. उभयवादी यांची यादी व हस्ताक्षी प्रमाणावरून कोठची वटिमे काणियाची कल्वटीस गरजनाहीं ह्मणून व पूर्वेकडील पेटेंत तंजन् कोडियान् सिन्नान् आज तागाईत किती अनभोगीत असतातकीं तितुके पेरुमानास गरजनाहीं ह्मणून कोट व पूर्वेकडील पेटेंत तंजन्, कोडियान्, सिन्नान् आजतागाईत अनभोगीत आल्या प्रमाणें आचंद्रार्क पुत्र पौत्र पारंपर्य तंज्यान्, कोडियन्,

सिन्नान्, यानीन्न अनभोगीत येणे; पूर्वोक्तदील पेटेल
 तंज्यान्, कोडियन्, सिन्नान्, आजितागार्हित अनभोगीतहेत
 ते जातां ब्राह्मीं पेरमानाने आजितागार्हित अनभोगीत येल्याप्रमाणें
 पेरमानाने अनभोगीत येणे झालून वारून तंज्यान् कोडियान् सिन्नान्
 यास जयपत्रिका देऊन श्रीबृहदीश्वर स्वामीचे दैवळाचे शिळेवरी
 लिहिलें असें.



पसिरीष्ट ९

॥ श्री ॥

बृहदीश्वर स्वामी कारण राजे

श्री शरफोजी महाराज साहेब यानी

नग दिल्ल्यास तपसील

स्वस्ति श्री नृपशाली वाहन शकाब्द १७२० सत्तराशेवीस
गतकलिः ४८९९ चारहजार आठशे नव्याणौ इस्तकवील चंद्र १५
मोहरमापासून अर्बामय्यांत नमाहरनव तागाईत श्री बृहदीश्वरस्वामी
कारण राजेश्री शरफोजीमहाराज साहेब यानी नग दिल्ल्यास
तपसीलः—

सनमय्यातन जडीत पदकचंद्र ९ जिलहेजर—रथारूढहोऊन
वाङ्गाचे माहडीक्रडे आले अस्तां दिल्ले हिच्याचे पदक येक यासि
ह्मिरे देखील मदनाईक २४ पाचीशिरस देखील. २ माणकें; १८
लडकूनमोते ९ जज्जेरी गोफाची येकेरि सोनेरी नागमोडी प्रमाण १
“ १ ‘ २॥ स नग १ रुपेरी नग प्याला साधारण चरकीवजन
“ १ ‘ २॥ २॥ स न गचंद्र २९ शाबन १ अर्ध पाद्यासप्याले
नकली यास अइन प्याले २ बसक उभा २ येकून ४ स नगचंद्र
२९ शाबानक्रित्ताप्याला देखील बसक वजन “ २॥ ‘ २ सं १
क्रित्ता प्यालादेखील बसक वजन “ २॥ २ १ येकून २ थाबदल-
चंद्र २६ रजान शंख उत्तरफाटोपण रुपेरि वरी मोलोमी सोनेरी
लडकून मोती १ पोंवले १ सोनेरी मणी १ येकून ३ येकून चार
वजन रुपें “ ॥ ५ २॥ स १ दरह शंखठेवावयास बसक गींदी

तीवयी प्रमाणे वजन “ ३७. २स येक येकून २ चंद्र २६ जिल-
कांड गोपुरार्ति पंचखणी वजन ४॥ ५॥ १॥ स १ अति येकपात्र
कासंड्या रुंद जोडीत्या कित्ता वजन “ ३॥ ३॥ ॥ ० स नग
१ कित्ता वजन “ ३॥ २। ० ॥ सनग १ येकून २ श्रीदेवीस
कवचास विरीट नकशी १ उराचें कवच माजाखाले पासून
पोट्यापर्यंत वखदेखाळ वखाचाहोलकर्ण पत्रयास कानदेखाळ
मकरकुंडलें व बुगड्या व चंद्रमुख येकून नकसी २ हातदरचुडे व
कंकण्या हातसरफण सीवाले देखील रविराव प्रमाण असे वोटास
अंगोट्या २ प्रमाणें हात येक प्रमाणें लाहान थोरहात उजवा
अभयहस्त, डावा वरदहस्त १, उजवा जपमाळ असें १ डावेस जास्ती
कमळमात्र असे १ येकून ४ पाययास पांयांचे नग देखील असें
पाडघम गुजराती सांखळ्या व तोडे अनवटे, फुलें पोलारे, विरवघा
जोडवादेखील अशे पाय २ येकून १२ यासि सोनेरी मोलामा असे.
येकून जिनस १२स कवच पुढील वजन रूपे ‘ २॥ ‘ ५। २। स
नग १ येकून ४ येकून ९ येकून १० सन रहिदे मय्यांतह रूपेरी
नग काळंजीयास बसक कमळाप्रमाणे हरडा देखील वरील घराटर
डा देखील मलसूत प्रमाणें १ येकून २ स नग वरील घेय्यास लडकन
पान ३२ रवदर पोंवळे १ प्रमाणें पोवळी ३२ येकून ह्यास्तद वजन
“ २॥ ‘ १॥ १। स नग चंद्र १० रविलोवल १ तबक दौलती
प्रमाणें दिव्हें असें. चंद्र ३१ शाबानी जमाखर्च करविला असें.
येकून २ स नइस्सन्न मय्यात्तैइन जडीत नग चंद्र १४ शाबान-
शिस्फुल्यास झहत हिरे मदनायक कमळ १ पलच लहान थोर १०
बारीक ८ येकून १९ माणकें १७३ पाची ३४ घेय्यास मोते ४८
येकून नग वजन “ १. ५. ‘ २॥ १ यास १ चांदयासशहत हिरे

पल्लवे २३ चाणकें ३७ पाची ३ घेय्यास मोते ४६ येकून वजन
 “ १। १। १। ०।० यास नग १ भांग टिळा यास जिनस १३ स
 पदकें चंद्राकार यास २ हत मटना येकथोर गिर्दहिरा १ माणकें
 १४ पाचि १ लडकन मोते ११ येकून नग १. टिका लांबोळ्या
 कित्तापाची थोर १ माणक २ प्रमाणे येककित्ता दर हिरा १
 माणकें २ प्रमाणे ९ यास तपसील कित्ता हिरे १ थोर चौक १
 माणकें २ स १ कित्ता दर हिरा १ माणकें २ प्रमाणें ८ येकून ९
 येकून १० स शहत हिरे ९ पाचि १ माणकें २० स १०
 भासिंग्यास हिरा पलस १ माणके ९ येकून येक. कित्ता चौफुली
 यास माणकें ४ स १ येकून १३स शहत हिरागद थोर १ चौक
 ४ लहान बारीक ९ येकून ११ माणकें ४१ पाचे थोर येक लहान
 १ येकून २ मोते ११ येकून रेशमीदोरेदेखील वोउन नग १
 पानपट्या साजास जडित जिनस टिका दरमाणकें तीनी प्रमाणे ४०
 पानदर माणीक १ लडकनूतमोती १ प्रमाणे ४० येकून ८०
 दोवणीस मोते ११६ येकून शहत माणके १६० मोते १५६ रेशिमी
 दोरे देखील नग १ नाकचवसरयास माणकें १९ मोते सिरसलडकून
 देखील ११ यास नग १ कापजोड १ शहत माणकें ४१ प्रमाणें
 ‘ २ हिरे २९ प्रमाणे १८ पाची कित्ता नगास २५ कित्तानगास
 २८ येकून ५३ मोते घेय्यास ३५ प्रमाणें ५० आंतील कळ्यादग्गील
 जोड १ सनग २ टोपणें बाळ्याजोड १ स शहत माणकें ३२
 पाची १६ मोते घोंस १६ पदर ६६ प्रमाणें मोते ९६ स नग २
 कापाच्या सांखळ्या कित्ता जोड १ स कित्ता नग १ स टिका ४
 गिर्ददर माणकें ६ पाचां १ प्रमाणें २ भासिगादर माणकें ६ येण

प्रमाणें २ येकून ४ मोते घोंस वासास ८० मय्य २३ येकून १०३
 सनग १ कित्तास नग सदरह प्रमाणें १ येकून २ यास जोड १ स
 नग २ कित्ता जोड १ स टिका १६ हिच्याचे दरहिरा १ प्रमाणें
 ८ माणकाची दर माणक १ प्रमाणें ८ येकून १६ मोते घोंस ३२
 सदर पाच प्रमाणें १५० घोस ४ सदर ७ प्रमाणें २८ येकून १८८
 येकून २०४ येकून सोनेरी आंकोड प्रमाणे नग २ येकून ४ येकून
 १३ सोनेरी नग चंद्र १४ शाबान मदनकसी कोडी रुपेरी रिसिमि
 तिप्पदरी प्रमाणें १ राखडी नकशी मथापूल जडितयास माणकें
 ८ पाचे पदनायक १ पाटी कोंडी रुपेरी प्रमाणे नग १ वेर्णाचा
 साज यास नाग पांचाफडीचा नकशी यास मोते माथा ५ लडकून ५
 शेंड्यासी १ येकून ११ कोंड्या सोनेरी प्रमाणे १ ताइत दुहेरी
 नकसी कोंड्या सोनेरी १ फुले नकसी कुरीवचें वंदरी दरमाणिक
 येक प्रमाणे माणकें १५ स १५ कहिरी नकसी १ मासोळी नकसी
 १ चांपे कळी नकसी १ येकून २० लाल रेशिमांत वोऊन समूद
 नग १ चंद्र २९ जिल्हेजी अष्टोत्तर शतलिंग प्रतिष्ठेचे दिवसी
 मंगळसूत्र देवीस सोनेरी कांबीत वोवून दिव्हे असैं. वजन "१०॥१॥
 सनम १ येकून ४ रुपे रीनग चंद्र २९ रबिलाखर चौकीस
 टावणीची वजन रुपें "७॥५॥ सनग १ राव नकसीयास १
 नरीव १ बलक कमळाचदेंदं कमळाचदेंदं वंक्ळा येकून पोखार
 वर मोलामा सोनेरी लडकून तोंडांत पोंवले थोर १ येकून वजन
 रुपें " २ ० २ येकून २ चंद्र १४ शाबान कापुरातीची तबकडी
 " ॥ ' १॥० धूपार्ती " ॥०॥०॥ येकार्ती " १५ ' १० पंचार्ती
 वजन " ॥ १ ॥ २ ॥ ० येकून ४ चंद्र ३ वउदकारडा दांडी नकसीस
 जोडी वसज्याची नकसीची नकसी मोलामा सोनेरी प्रमाणें नग १

येकून ७ स भार घांट कांशाची मुठी वृषभ रुपेरी प्रमाणें चंद्र १४
 शाबान १ येकून २५ येकून ३७. यास तपसील जडित नग पदक
 हिच्याचे १ शिसकूल १ चांद १ भाग टिळासाच १ पानपट्ट्या
 साज १ बेसर १ काप जोड १ सनग २. टोपणबळ्या जोड १
 सनग २ कापाच्या सांखळ्या जोड २ सनग येकून नग १४. सोनेरी
 नग मूद १ राखडी १ वेणीचा साजा—गरसोळी देखीलएरी प्रमाणे
 १ येकून ४. रुपेरी नग १८ स तपसील—प्याले तीनीस कित्ता
 साधाप्याला १, कित्ता नकसी बसक देखील जिनस ४ स २,
 येकून ३ शंखटोपणाचा मोलामा सोनेरी प्रमाणे १ शंखाची १.
 कापुरार्ती पंचखणी १ कासड्या २ कवचमोलामा सोनेरी प्रमाणे
 जिनस १२ स १ काळंजी १ तबक १ ताका १ रावा मोलामा
 सोनेरी प्रमाणें येक कापुरार्तीची तबक १ चंपार्ती १ येकार्ती १
 पंचार्ती कारडा १ येकून १८ सुमार. घांटकांशाची; वृषभ रुपेरी.
 येणेप्रमाणे येकून नग ३७ समाप्त ॥ शुभमस्तु

॥ श्री ॥

स्वस्तिश्री शालीवाहन शकाब्द १७२३ सत्तराशे तेवीस गत
 कळी ४९०२ चारिहजार नौशेदोनि याउपरि चालायाचे दुर्मतिनाम
 संवत्सर वैशाखमास तारीख ३ शुक्लपक्ष द्वितीया गुरुवार रोहिणी
 नक्षत्र युक्त शुभदिनी राजेश्री शरफोजी महाराज कृत श्रीबृहतीश्वर-
 स्वमीचे देउळ्यांत त्रिपणीचे काम चालल्यास तपसील:—

गणेशाचे देउळ गर्भग्रह उपाज कोरडा पासून कफोद तागाईत
 पांढरे धोंड्याचे काम नूतन करून वर स्तूबी तागाईत इटाचे काम
 करून गच्चाचे विग्रह करून रंग देऊन नूतन गणेश करवून कळ्या

ठेऊन कुंभाभिषेक करून अर्धमंडप महा मंडप पांडरें धोंड्याचे बांधून इटाचे कोडग ठेऊन वरी इटाची दळवर्शी घालून गच्च करून मंडपांत पांदरे धोंड्याची दळवर्शी १५० गज घालून गच्च करून पाइया बांधल्या असती १.

सुब्रह्मणी स्वामीचे गोपूर कफोद पासून स्तूबी तागाईत दागदोजी करून गच्चाचे विग्रहें करून रंग देऊन नूतन कलश ठेऊन कुंभाभिषेक करून अर्ध मंडप महामंडपावरी इटाची दळवर्शी घालून गच्च करून पुढील मंडपांत पांदरें धोंड्याने ३०० गज दळवर्शी घालून मंडपाचे चारी बाजूच्या भिंती इटाने घालून पाइया दागदोजी केल्या असे ती १.

देवीचे देऊळ गर्भ गृहावरी अंतस्त ३ अर्ध मंडप १ महा मंडप १ भैरव मंडप १ समोरील नदीमंडप १ येकून मंडप ७ सात मंडपहीं वरी इटाची दळवर्शी घालून गच्च करून महामंडपांत सन्निधीस दक्षिण उत्तर दोनी बाजूस कोरडावरी पांदरे धोंड्याची दळवर्शी २०० गज नूतन घातिली असे १.

देवीचे देऊळ अर्धमंडप १ महा मंडप १ येकून दोनी मंडपागरी इटाची दळवर्शी घालून गच्च केला असे १.

सभापतीचा मंडप अर्धमंडप १ महा मंडप १ येकून दोनी मंडपावरी इटाची दळवर्शी घालून गच्च करून मंडपाचे भिंती गच्च करून पांदर्या दागदोजी करून मंडपांत २०० गज पांदरे धोंड्याचे दळवर्शी घातली असे १.

दक्षिणामूर्तीचे गोपुरास कफोद पासून स्तूबीतागाईत दागदोजी करून रंग दिला असे १.

चंडीश्वर स्वामीचे गर्भग्रह कफोद पासून स्तूबी तागाईत दागदोजी करून विग्रह करून रंग देऊन नूतन कलश ठेऊन कुंभाभिषेक करून, मंडपावरी इटाची दळवर्शी घालून गच्च केला असे १.

देउळास ईशान्य भागीं त्रिमाळ पतीस लागून यागशाळेस पांढर धोंड्याने नूतन बांधिला मंडप अंखण ४ याखेरीज मंडूकतीर्थ जीर्णोत्थार कूपरूप करून नूतन केले असें.

त्रिमाळपत्ती ईशान्यभागीं अंखणें २६ नैऋत्य भागीं अंखणें २४ येकून पन्नास अंखणें पांढरे धोंड्याचे काम नूतन करून वरकड त्रिमाळपत्ती येकंदर जद् जाहल्याठायीं पाकळ घालून इटाची दळवर्शी घालून गच्च करून मंडपास उत्तरेकडे पश्चिमेकडे दोनी ठई इटाची दळवर्शी घालून गच्च करून मंडपास उत्तरेकडे दोनी ठई इटाची दळवर्शी घालून गच्च करून प्राकाराचे च्यारी भिंतीसहीं आंतीलर्गा गच्च केला अस्मे त्रिमाळ पत्तींत नैऋती कोने पासून ईशान्य तागाईत शिवलिंग २४१ देवि १ येकून २४२ ठेऊन कुंभा-भिषेक करून प्रतिष्ठा केली असे.

मडपळीचे मंडपास व भिंतीस देखील इटा घालून गच्च केला असें. दक्षिणेकडील प्राकारांत पूर्वेकडील त्रिमाळपत्तीचे कोरडा पासून पश्चिमेकडील त्रिमाळपत्तीच्या कोरडातागाईत बागास नूतन भिंती इटाचो घालून गच्च केल्या बाबती गज २६० अडव्या भिंतीस गज ९० येकून गज ३५० नूतन भिंती घातिली असें. उत्तरेकडील प्राकारात देवीचे देउळाचे बागास भोंताले इटाची भिंती घालून गच्च केल्या बाबती गज १५० देउळचे च्यारी प्राकारात नूतन इटाच्या दळवर्शीमध्ये पांढरें धोंड्याची दळवर्शी घातले गज १५०० याखेरीज इटाची दळवर्शी तीनीइटा उंचीने घातिली १८०० येणे प्रमाणे दळवर्शी घालून चडूंकडिल पाणी खंदकांत जाऊन पडावयाजोगि मोरी बांधला असें. १

दरवाज्याच्या गोपुरा समोर अष्टकोडीचे खांबास कोरड पांढरे धोंड्याने सव्वा गज उंच तीन गज चौक, नूतन बांधिला असें.



सूचि

अ
अच्युत २, १३, २०, २१
अन्वरुहिन ७, ८, ८०, ८१
अन्नपूजी ६७, ७२,
अपया (दीक्षित ऊर्फ अप्पाशास्त्री)
२१, ४०, ४९, ५२, ५३, ५४
अमरासिग ९५, १०४, १०७, १०८,
१०९, १११, ११२, १२३, ११४,
११५, ११७, ११८, १३२, १३७,
१४६,
अय्याअव्वल २९, ४३, ५१, ६२,
अय्यावय्यन १२७,
अलगिरी ११, १७, १८, १९, २
अल्लूरी कुप्पान ९२,

आ

आदिलशहा (विजापुर) १८, २०,
५६, ३०
आनंदराय (दळवी सरवी) ४९,
५१, ५२, १२६, १२७
आनंदराव ७९, ९६
आनंदरंगा पिले ७३, ७४
आर्म ४१, ४२

उ

उडियार (म्हैसूरचा) ३, ५

प

एकोजी-व्यंकोजी पहा

औ

औरंगजेब ५, ४१, ४२
कटुराजा ५८, ६४, ६९, ७०, ७३, ७४
कमला ६५
कस्तुरीरंगायन ९२
कंपन (कुमार) १, १३
क्लाइव्ह (लॉर्ड) ८, ७६, ८३,
८६, १२३

कृष्ण १३,
कृष्णदेवराय २, १३
कृष्णानंद २१
कृष्णानंद सरस्वती ५३, ५४
कारिकाल १४, ६४
कॉर्नवालिस (लॉर्ड) ११२
किलावन (रापनदचा) २५, ३४,
३५, ५६
कुप्पान ९३

कुप्पी ६४, ७१, ७३
कोबाजी कहीगाई ७८, ८१

ग

गड्डीराब ८७, ९५
गंगाधर २८, ४४, ४८, ४९ (मस्ती)

गादीराव ७७

गोविंद दीक्षित २१

घ

घनश्याम पंडित ६५, १२८

च

चंगमलदास १७, १८, १९, २०

चंदासाहेब १ ते ८, ५८, ६६ ते ७१,

७६, ७८ ते ८०, ८४ ते ८७, ८९

चिकदेवराय २७

चेदी ६७

चोकनाथ ६, ११, १५ ते १७, १९,

२२, ३३, ५०, ५६

चोलराजा १२

ज

जगन्नाथ ६२

जयसिंह ३४

जाफना ३१

छ

छत्रपति ७

झ

झुलफिकारखान ५, २८, ४१, ४३

ट

टिप्पू १०२, १०७, १०९

ड

डबिर पंडित ७७, ७९, ९४, ९५, १२७

डलहोसी १२३

डॉडवेल ७३

त

तंजावरचे भोसले ३२

तंबिरण ५५

त्र्यंबक मखी १२७

त्र्यंबकराय २८, ४८, ४९

ताडदेव ५९, ६०

ताराचार्य भट्टाचार्य पहा ३८

ताराबाई ४, ४१, ४४

तिरूमल (नामक) ३, ५०

त्रिंबकराव ९६

त्रिमूल १५

तुकाजी ६९

तुकोजी ३७, ४१, ५८, ६४ ते ६७,

७३, ८९, १२६ ते १२८, १३८

तुलाजी ६९

तुळजाजी ९०, ९२ ते ९६, ११३

तुळजा राजा ३७, ९७ ते १०४, १०७

१११, ११२, ११४, १३६, १३९,

१४१, १४६, १४७

तोंडामन ३५, ८९

थ

थिअगिर १३७

द

दळवी १२६

दाउदखान ५, ४४, ५६

दुळे ८६, ९५

दोस्तअली ५, ६, ७९, ८०

देवराय १३७

ध

धावडशीकर ब्रह्मोदरस्वामी ५४

न

नरसिंह ४८, ४९

नल्लकवि ५२

नंदराजा ८५ ते ८७

नागम्मा १३

नःनाजी ७९

नायक ३, ५, १६, १८, १९, २०, २२,

३४, ३७

नारोपंडित १४५

नासिरजंग ८५

निजाम ५, ७, ७९, ८१

नीळकंठ २१, ५०

नेपोलियन १२३

नेल्लर (वीरगघवाचा पुत्र शिवराम

कवि) ३४

प

पतंजली (अर्वाचीन) ५०

परब्रह्म योगी ५३

पंडयन १३

प्रताप १, ७, ३७, ३८, ६७, ७१ ते ७९,

८१ ते ९०, ९२, ९५ ते ९८,

१०७, १२७, १३२, १३६, १३७,

१४६

पांडय ३४

पिगॉट (लॉर्ड) ९४

पुट्टकदारी १०४

पूर्ण ब्रह्मागंद ५३

पडलगिरी १९

पेरियाप्पा ५१, ५२

पेशवे ६०

फ

फ.तोसिंग ८०

ब

बसु (मेजर) ११४

ब्रह्मोदर ५४

बाबाजी (भोसले वंशशत) १०५

बार्थोलोम्यू १, ८, १३२

बार्नेल (डॉक्टर) ११९

बावाजी ४४, १२६, १४०, १४७

बाळकृष्ण ५०

बाळाजी विश्वनाथ (१ ला पेशवा) ६

बुक्कराम १३

ब्रेटविट १०२

बोलोजी १२६

भ

भगवंत ४४, ४९

भट्टाचार्य उर्फ ताताचार्य ३८

भवभूति ६५

भवानीशंकर ५९, ६०, ६६

भास्कर दीक्षित ५१, ५४

भोसले ४०

म

मदुरावती २१

मनभट ५५

मन्नरु १३

मनुची १६, ५०, ५७

मरचे (रामनदचे) ५

मराठे (तंजावरचे) ५

महंमदअली ८, ७५, ७६, ८४ ते ८८

९०, ९५

मंगमाल २७, ४३, ४४, ४५, ५६

मानाजी ७५, ७७, ८१, ८३, ८४, ८६,

८७, ८९, ९५,

मालीसन ७३

मालोशी १०४

मीनाक्षी ६, ७, ५८, ६६

मुद्दुपल्लानी २५, ३८

मुरारीराव १, ७, ८, ७७, ८१, ८५,

८६, ८७

य

यज्ञनारायण २१

र

रघुनाथ (पंडित) १४, १५, २१,

५८, ९४ ३०, ६०, १२७

रघुजी ८०

रणदुल्लाखान ३

रंगाजी ३८

राघवाचार्य १८

राघवेंद्र २१

राघोबा पेशवा ९८

राजसबाई ६५

राजाराम (छत्रपति) ४, २८, ४१,

४२, ४३

रामभद्र (दीक्षित) २१, ५०, ५१

रामभद्रांबा २१

रामस्वामी उर्फ अमरसिंग १०७

रामानंद ५३

रायसम वेंकभा १७

रूपी ६४, ७१, ७३

ल

लाली ८७, ८७

लॉरेन्स ८३, ८६

लिओनिडास १२

व

व्यंकट अथवा वेंकट कवि १४, १८,

२६, २९, ५१

व्यंकोजी अथवा वेंकाजी १, ४, ११,

१३, १८, १९, २०, २५, २६, २७,

२८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३५,

३६, ३७, ४१, ४२, ४३, ४५, ४७,

४९, ५३, ६३, ६७, ६८, ६९, ७५

व्हॅलेशिया (लॉर्ड) ११३, १२१
 वांचेश्वर उर्फ कदीगाई ७९
 विजय ५८
 विजयरंग ५६
 विजयराघव ११, १५, १६, १७, २२,
 २७, ३८, ५६
 विठोजी १०४
 विल्क्स २७, २९
 विश्वनाथ १३
 वीरराघव ५२
 वेंकटकृष्ण दीक्षितार ४९
 वेंकळा (नियोगी) ११, १९, २०
 वेदकवि ५१, ६२
 वेदारण्यम् ५५
 वेल्स्ली ८, ११७
 वैद्यनाथ देसीकर ५५
 श
 शर्कर पुलवर ५५
 श्रीरंग १४
 शहाजी (छत्रपतीचा पिता) १, ३, ४
 ११, १५, १८, २८
 शहाजी (दुसरा) २५, २९, ३५, ३६
 ३७, ४० ते ५३, ५६, ५८,
 ६२, ६३, ७२, ७५, ७९, ८३, ९३,
 १२०, १२७
 शंकराचार्य ५८, ७८

शार्ट्झर ७, ५६, ९३, ९४, १००, १०३
 १०४, १०७, १९, ११२, ११३,
 ११५, ११६, ११९, १३२, १३५,
 १३६, १३९, १४०, १४१, १४४,
 १४५
 शाहूजी (तोतया) ६९, ७०, ७१,
 ७२, ७३, ७४, ७५, ७८, ७९, ८०,
 ८१
 शिपाली ५५
 शिवज्ञान स्वामिगळ ५५
 शिवराज (सरखेल) ९५, १२८
 शिवाजी (छत्रपति) १, ३, २५, २९
 ३०, ३१, ३२, ३४, ४१, ५३, १०१
 शिवाजीराजा ३७
 शिवाजी (सरभोजीपुत्र) १२२, १३६
 शिवाःप्या १३, १४
 स
 सखोजी ७७, ९१
 स्टॅटम ९४
 सदाशिव ब्रह्मोद ५४
 सद्गुरु स्वापिगळ ९४
 सयाणी ६७, ७२
 सय्यद ६८, ६९, ७५, ७९
 सरफोजी दुसरा २६
 सरभोजी १८, ३७, ४१, ४२, ४७, ५९,
 ६०, ६१, ६४, ६६, ७०, ७३, ७४

७५, ७९, ९५, १०४, १०७, १११	सुजानबाई ६८, ६९, ७०
११२, ११३, ११४, ११६, ११६,	सुधीर २१, ९४
११७, ११८, ११९, १२०, १२१,	सुवदरअल्ली ६, ७
१२२, १२७, १३४, १३५, १३६,	सुब्बा चेटी ६३, ७०
१३९, १४०, १४१	सुलतान (विजापुरचे) ३, १५, १९,
संतोजी (शहाजीचा दासीपुत्र)	(गोवळकांड्याचे ३०) ३१ ४८
३१, ३३	सुलक्षणाबाई ६५
संभाजी ४३	सुंदरी ६५
सवाई शहाजी ६४	सेतुपती ४०, ४४
स्वामीनाथ देसकर ५५	ह
सातारकर (भोसले, छत्रपती) ३२, ९७	द्विकी ४६
सादतुल्लाखान ५, ७९	हेबर (विशय) १२१, १२२
सिदोजी ६९	हैदर ९२, ९७, ९९, १०१, १०२,
सुकोजी ६४	१३९, १४७



